

निःशाखांचे राजकारण.

(स्वयंनिर्णयी संघाच्या स्थापनेसाठी प्रथम अंथ)

लेखक

श्रीधर व्यंकटेश केतकर एम. ए. पीएच. डी.

मुख्य-संपादक महाराष्ट्रीय ज्ञानकोश, हिस्ट्री आफ कास्ट इत
इंडिया ब्हा. १-२., इंडियन इकॉनॉमिक्स, हिंदू लॉ, संकीर्ण
लेख, गौडघनांतील प्रियंचदा, इत्यादि पुस्तकांचे कर्ते.

प्रकाशक

श्री. व्यं. केतकर, उत्पादक स्वयंनिर्णयी संघ.

विद्या सेवक.

संपादक—रा. रा. यशवंत रामकृष्ण दाते
बी. ए. एल् एल् बी.

महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळाचें मासिक.

वार्षिक वर्गणी ट. ख. सह रु. ४ आकार
रायल अष्टपत्री पृ. ६४

या मासिकांतून निःशब्दाच्या राजकारणाचे वरेव से लेख बाहेर पडले,
तर त्या मासिकांचं वधारेने जास्त काय सागावयास पाहिजे.

आज या मासिकाचे अग्रस्थान कोणी नाहारील असें वाटत नाही.

गोंडवनातील प्रियंवदा ही काढंवरी या मासिकांतून व बाहेर पडली.
इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वाङ्मय इत्यादि क्षेत्रातले लेख प्रत्येक
अंकात आहेत.

महाराष्ट्रीय ज्ञानकोश भाग १-२०

संपादक डॉ. शी. व्यं. केतकर

क्रि. १६० रु

खियांचा कायदा

ले. ल. के. भावे बी. ए. एल् एल् बी.

क्रि. १ रु

गोंडवनातील प्रियंवदा

एक सामाजिक काढंवरी

क्रि. १ रु

प्रत्येकाचा घेदाघ्याय

क्रि. १ रु

मुद्रकः—गणेश काशिनाथ गोप्त्वे,

सेक्टरी भी गणेश प्रिंटिंग घफर्स

४९५-४९६ शनवार पेठ, पुणे शहर

प्रकाशकः—थीघर घ्यंकटेश केतकर,

उत्तापक स्थायंनिर्णयी संघ पुणे.

प्रस्तावना-

हिंदुस्थानाला स्वराज्य प्राप्त करून देणे हेच पुढच्या आयुष्यांतील "प्रमेक वर्षांचे कार्य डेवावें असा माझा हेतु आहे. यी कार्याकडे एक-नेहेनें मला शानकोशाळ्या समासीनंतर लागतां येईल. या कार्याकडे एकनिष्ठउरणानें लागले आणि तें करताना निःशब्दाचे राजकारण आणि इमाजसंघटना याची तस्वीर काळजीपूर्वक प्रचारात आणली म्हणजे स्वराज्य प्राप्त करून घेणे ही गोष्ट मेहनत करावयास लावणारी पण साध्य वस्तु माहे असा माझा दृढविश्वास सादे.

ही मेहनत करण्याचे चुकविष्यात तात्पर्य नाही. ती तयारी करणे याचे काम असा वगे तयार करणे अवश्य आहे.

हिंदुस्थानास स्वराज्य देण्यात इंग्लंडचे नुकसान नाही. इंग्लंडनें प्रापणास स्वराज्य देण्यास मुख्य अडचण आपल्याच तयारीचा म्हणजे जवाबदारी पतकरण्यास योग्य अशा वर्गाचा अभाव होय. साम्राज्यवाहेर प्राप्त वापला हेतूच नाही. परचकापासून मुक्तता भिळवून अंतर्गत गाढ प्राप्त करून घेऊ इच्छिणाऱ्या हिंदुस्थानास इंग्लंडच्या सहकार्याची जरूरी आहे, व इंग्लंडला हिंदुस्थानच्या सहकार्याची जरूरी आहे, व हिंदुस्थानातील लोकावर स्वराज्याची जवाबदारी टाकली तरच हिंदुस्थानाची उन्नति होईल आणि हिंदुस्थानची उन्नति होण्यातच इंग्लंडचे चल्याण आहे अशी माझी स्थूल मते आहेत. ही माझी विचारपद्धति मी येणे माफली आहे.

असित्वांत असलेल्या एखादी संस्थेत शिरून मला काम करता पेणार नाही, आणि एक एक संस्था काबीज करणे या गोष्टींतहि शक्तीचा अपव्यय मी करू इच्छीत नाही. पूर्वीच्या चळवळं करणाऱ्यांनी जे निधी उत्तम केले त्याचा मला लोम नाही. माझे विचार आणि कार्यपद्धति ही आपीच निश्चिन शाळी आहेत, आणि माझ्या एकदर कार्यात विचारप्रसार तेंव मोठे कार्य आहे.

कार्याची व्याप्ति फार मोठी आहे. हिंदुस्थानच्या प्रत्येक मागात चावळ पाहिजे. त्याप्रमाणेच इगड, वसाहती, अमेरिका व जिनिव्हा येंव्हा क्षेत्रवळ करावी लागेल. हे काम कसें करावें याची कल्पना आज हिंदुस्थानातील राजदूतांनी मंडळीना अजून चागली समजली नाही अमाझी समजून आहे व यामुळे हे काम भी हाती घेऊन सिद्धीच न असें मला वाढू लागले आहे.

या कार्यास मला ज्ञानकोशाच्या समाप्तीनंतर लागता येईल. स्वरा मिळविण्यासाठी अवश्य होणारा कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी तो कार्यादेशातील बन्याच मोळ्या वर्गास समजला पाहिजे. तर त्या कार्यक्रम स्वरूप समजविण्याकरिता आज प्रयत्न करावा असा हेतु असल्यामुळे प्रसाराच्या हेतूभी सहानुभूति बाळगणारा एक संघ फरावा एवढ सध्याच्या प्रयत्न आहे. या संघास, याचे इतर संघांपासून पृथक्त्व दा विण्यासाठी " स्वयनिर्णयी संघ " असें नाव देतों.

संघाचे कार्यत्वरूप दाखविणारी सूबे पुढे दिलो आहेत, या हेतु सिद्धपर्यं जो कार्यक्रम करावा लागवयाचा त्याची घटना पुढे त करावी लागेल, आणि कार्याच्या पूर्वप्रमाणेतत्ति फेरफार करावे लागत-

(१) हिंदुस्थानास स्वयनिर्णयाचे पूर्ण इक प्राप्त करून घेणे न हि हिंदुस्थानचा पारभार भारतीय जनतेच्या तान्यात पूर्णपणे आणें अयाचाठी अवश्य लागणारी चलवळ करणे हेचा संघाचे प्रयत्नकर्त्त्व अ

संघाचा प्रयत्न १९२९ चाली फोमिनियन स्टेटस प्राप्त करून घाता आहे.

(२) फोमिनियन स्टेटसचे इक हिंदुस्थानाचा मिळविण्यास हिंदुस्थानास अनुकूल परिस्थिती उत्पन्न करणे, आम्ही अत्यत अष्ट उद्यावतरच्याप्रमाणे आणि अर्थाचीन राष्ट्रास दोभतीक्ष अशाच शाळ पढतानेहिंदुस्थानचा राज्यकारभार चालू असें हिंदुस्थानतके ग्रिही एरकार प जनता योंच अभियंचन देणे. हिंदुस्थानसरकार, शिंगणाड्य राष्ट्रसंघ या संघां जगाच्या वर्तितारच्याच, दृष्टपदे राष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या उत्तराच आणि स्वयनिर्णयास याद्वारा दोतीम अघा प्रयत्न करणे आणि राष्ट्रसंघाच्या उद्यावतरच्यामुळे ता

होणाऱ्या जवाबदाऱ्याची जाणीच उत्पन्न करणे आणि सर्व राष्ट्रांचे कल्याण प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र, तथापि सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्राच्या उच्च तत्त्वानों यद्य असण्यात आणि मानवोज्ञातिकारक प्रयत्नात इतर राष्ट्रांशी सहकारिता करणारे असण्यातच आहे, एका राष्ट्रानें दुसऱ्या राष्ट्राच्या दीर्घल्याचा अये य फायदा घेण्यात नुकसान आहे, हत्यादि तत्त्वाचा सर्व राष्ट्रात फैलाव होऊन जगाचे स्वास्थ्य बाढावें आणे जगाचा भौतिक शास्त्रीय आणि आर्थिक उत्तर्पं झावा याविचाराचा प्रसार करणे हत्यादि प्रयत्नासाठी या संस्थेचा जन्म आहे.

(३) स्वयनिर्गंयी संघानें हिंदुस्थानाच्या राष्ट्रय यवस्थेची जवाबदारी घ्यावयाची, ती पत्करावयासाठी लोकास तयार करावयाचें; आणि आज्ञा वर जवाबदारी टाकण्यात साम्राज्याचें, जगाचें व तसेच हिंदुस्थ नचें हित आहे ही गोष्ट पूर्णपणे न पटल्यामुळे आपणास जवाबदारी देण्यास जर साम्राज्यसरकार तयार नसेल तर त्या साम्राज्यसरकारानें उरावर वस-पिलेल्या शासकमंडळास नि.इंस्ट्रोपायानों, आणि अस्तंत कायदेशीर मार्गानें, पण पद्धतशीर, सतत, आणि निकराचा विरोध करावयाचा, आणि त्यायोगेकरून आपली स्वयंशासनार्हता सिद्ध करावयाची हा कार्य-क्रम संघास पक्कराता लागणार असल्यामुळे पूर्ण स्वयंशासन पक्करावयाची तयारी करताना, जर पूर्ण स्वराज्य मिळालें नाही तर ज्या विरोधाऱ्या किया कराऱ्या लागतील त्याची तयारी करून ठेवणे हा ही संघाच्या १९२९ च्या पूर्वींया कार्यक्रमाचा अदृश्य भाग घरण्यात येत आहे.

(४) ज्या आनाक्षा साध्य करून घेण्यास किंवा जे अन्याय दूर करण्यास शब्दोपाय केला जातो त्या आनाक्षाची प्राति आणि अन्यायाचें दूरीप्रण या गोष्टी नि शब्दप्रतिकारानें देखील तितक्याच यशस्वितेन साध्य हाऊ शकतात असा आमचा विश्वास आहे.

(५) देशाच्या शासनाची ज्यायदारी पक्करण्याची देशात इच्छा वृद्धिगत करावयाची, देशशासनाचें झान जनतेत वृद्धिगत करावयाचे, आणि देशाच्या इच्छला योग्य समान सम्राज्यसरकारानें दाखविला नाही तर तो दाखवावा म्हणून कराऱ्या लागणाऱ्या वारवाईला लोकास तयार करावयाचें, व हे रिक्षण ग्रथप्रसारानें व पगारी उपदेशकामार्फत द्यावयाचें

या किया आपस्या देशांत करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण हाती घेतलेल्या कार्यक्रमाच्या गंभीर स्वरूपाची हँगलेंडच्या प्रधानमंडळास थे तेथील जनतेस जाणोव करून यावयाची हेहि कर्तव्य आहे. तसेच हिंदुस्थानच्या प्रगतीस विरोध केल्याने किंवा हिंदुस्थानास लुटण्याने ब्रिटिश राष्ट्रावें कल्याण होत नाहीं याचीहि जाणीव करून यावयाची हा संघाच्या कार्यक्रमांतील प्रधान भाग आहे.

स्वयंनिर्णयीसंघाची ही हेतुमत्रे डेवून संघ उत्पन्न करावयाचा आणि ज्ञानकोश संपद्यानंतर त्या हेतूच्या सिद्धपर्यं कामाच लागावयाचे हा विचार आहे आणि तो मी मोकळ्या मनाने माझ्या सर्व साहाय्यकांच कळविण्याची किया आज करीत आहे, आणि त्यासाठी निःशळ्यावें राजकारण या विषयावर हें एक लहानसे पुस्तक प्रसिद्ध करीत आहे, त्या पुस्तकांत या करावया लागणाऱ्या राजकारणाची पद्धति स्पष्ट केली आहे. हें पुस्तक महाराष्ट्रात एक लक्ष वाचकांनी वाचावें अशी इच्छा आहे. या पुस्तकाचा कांहीं भाग नियंथरूपाने “विद्यासेवक” मासिकांत येऊन गेला आहे.

या पुस्तकांत राज्याधिकार घेण्यासाठी जो काय कार्यक्रम अंगिकारायाचा तोच दिला आहे. अधिकार हाती घेऊन राज्यव्यवस्था कशी कारवयाची हा पुढच्या पुस्तकाचा विषय आहे.

देशाच्या वारतंत्र्यावद्वाल ज्या तरणांस दुःख होत अघेल अशा सर्व तरणांस हें पुस्तक वाचून त्यावर विचार करून नंतर स्वयंनिर्णयी संघाच मिळाल्यास मी आमंत्रण करतो.

थ्री. व्यं. केतकर.

निःशस्त्रांचे राजकारण.

ग्रंथसंक्षेप

अर्द्धैर्द्वय

प्रकरण १ ले.

प्रास्ताविक विचार.

सशस्त्र चलवल करून हिंदुस्थानास स्वातंत्र्य मिळविणे अशक्य आहे. तथापि आपणास अवश्य असलेले स्वातंत्र्य निःशस्त्रोपायांनी मिळण्याजोगे आहे; युद्ध करणे अशक्य आहे म्हणून निःशस्त्रोपायांचे अवलंबन केले पाहिजे ही एक विचारपद्धति; संपत्त व बलाद्य निटिश साम्राज्यांत राहण्याने आपले फायदे आहेत सवय स्वातंत्र्याची म्हणजे. साम्राज्यांत वेगळे होण्याची संधि आली तरी तिचा फायदा घेऊन नये, ही दुसरी विचार पद्धति; आणि स्वतंत्र राशींनी देखील युद्ध करू नये, कारण युद्धांत जय मिळाला तरी विजयी राष्ट्राच्या सर्व अपेक्षा तृप्त होत नाहीत, उलटपक्षी राष्ट्राच्या स्वाभाविक अपेक्षा युद्धाखेरीजिह पुण्या करून घेतां येणे शक्य आहे असा काळ उत्तरोत्तर येत आहे; ही तिसरी विचारसरणी.

परंतु राष्ट्रास युद्धाखेरीज स्वातंत्र्य मिळणे शक्य आहे काय ? आणि जागतिक विकास म्हणजे सर्व राशींचे कल्याण होण्याकरितां प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र असणे अवश्यच आहे काय ? (पृ. १-३) जितराष्ट्रांस स्वातंत्र्य दिल्यानें जितांची आर्थिक उन्नति झापाव्यानें होते, आणि जागतिक विकासाकरितां जगांतील प्रत्येक राष्ट्र भरभराठीत येणे जरूर आहे अशी नवीन वृत्ति अलीकडे जगाच्या राजकारणांत उत्पन्न झाली आहे. सशस्त्र युद्ध फूलन इया गोटी साधावयाच्या त्याच सामदानादि उपायांनी साधणे अधिक सुलभ असते हा विचार जुनाच आहे. हिंदुस्थानास निःशस्त्रो-

या किया आपल्या देशांत करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण हाती घेतलेल्या कार्यक्रमाच्या गंभीर स्वरूपाची इंगलंडच्या प्रधानमंडळास व तेथील जनतेस जाणीव करून यावयाची इंही कर्तव्य आहे. तसेच हिंदुस्थानाच्या प्रगतीस विरोध केल्यानें किंवा हिंदुस्थानास लुटप्पाने बिटिश राष्ट्राचें कल्याण होत नाहीं याचीहि जाणीव करून यावयाची हा संघाच्या कार्यक्रमांतील प्रधान भाग आहे.

स्वयंनिर्णयीसंघाची ही हेतुसूझे ठेवून संघ उत्पन्न करावयाचा आणि ज्ञानकोश संपल्यानंतर त्या हेतूच्या सिद्धपर्यंत कामास लागावयाचें हा विचार आहे आणि तो मी मोकळ्या मनानें माझ्या सर्व साहाय्यकांस कळविण्याची क्रिया आज करीत आहे, आणि त्यासाठी निःशळांचे राजकारण या विषयावर हे एक लहानसै पुस्तक प्रसिद्ध करीत आहे, त्या पुस्तकांत या कराव्या लागणाऱ्या राजकारणाची पद्धति स्पष्ट केली आहे, हे पुस्तक महाराष्ट्रांत एक लक्ष वाचकांनी वाचावें अशी इच्छा आहे. या पुस्तकाचा कांहीं भाग नियंधरूपानें “ विद्यासेवक ” मासिकांत येऊन गेला आहे.

या पुस्तकांत राज्याधिकार वेण्यासाठी जो काय कार्यक्रम अंगिकारायाचा तोच दिला आहे. अधिकार हाती घेऊन राज्यव्यवस्था कशी करावयाची हा पुढच्या पुस्तकाचा विषय आहे.

देशाच्या पारंग्यावद्दल ज्या तरुणांस दुःख होत असेल अशा सर्व तरुणांस हे पुस्तक वाचून त्यावर विचार करून नंतर स्वयंनिर्णयी संघास मिळण्यास भी आमंत्रण करतो.

श्री. डॉ. केतकर.

निःशब्दांचे राजकारण.

ग्रंथसंक्षेप

जर्णवीलङ्घन

प्रकरण १ ले.

प्रास्ताविक विचार.

संशोधन चलवळ करून हिंदुस्थानास स्वातंत्र्य मिळविंगे अशक्य आहे. तथापि आपणास अवश्य असलेले स्वातंत्र्य निःशब्दोपायांनी मिळण्याजोगे आहे; युद्ध करणे अशक्य आहे म्हणून निःशब्दोपायांचे अवलंघन केले पाहिजे ही एक विचारपद्धती; संपत्त व बलाढ्य श्रीटिश साम्राज्यांत राहण्याने आपले फायदे आहेत सवय स्वातंत्र्याची म्हणजे. साम्राज्यांतून वेगळे होण्याची संधि आली तरी तिचा फायदा घेऊ नये, ही दुसरी विचार पद्धती; आणि स्वतंत्र राष्ट्रांनी देखील युद्ध करू नये, कारण युद्धांत जय मिळाला तरी विजयी राष्ट्राच्या सर्व अपेक्षा तुस होत नाहीत, उलटपक्षी राष्ट्राच्या स्वाभाविक अपेक्षा युद्धाखेरीजिह पुन्हा करून घेतां येणे शक्य आहे असा काळ उत्तरोत्तर येत आहे; ही तिसरी विचारसरणी.

परंतु राष्ट्रास युद्धाखेतीनि स्वातंत्र्य मिळणे शक्य आहे काय? आणि जागतिक विकास म्हणजे सर्व राष्ट्रांचे कल्याण होण्याकरितां प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र असर्वे अवश्यच आहे काय? (पृ. १-३) जितराष्ट्रांस स्वातंत्र्य दिल्यानें जितांची आर्थिक उन्नती झापाव्याने होते, आणि जागतिक विकासाकरितां जगांतील प्रत्येक राष्ट्र भरभराठीत येणे जरूर आहे अशी नवीन वृत्ति अलीकडे जगाच्या राजकारणांत उत्पन्न शाली आहे. संशोधन सुद करून ज्या गोष्टी साधावयाच्या त्याच सामदानादि उपायांनी साधणे अधिक मुलम असते हा विचार जुनाच आहे. हिंदुस्थानास निःशब्द-

पायानीं स्वातंत्र्य मिळवून दिल्यास जगद्विकासात आपण महत्त्वाचे कार्य केले असेहोईल. हिंदुस्थानातील प्रजा निःशब्द असत्यामुळे निःशब्द-प्रतिकाराचे राजकारण करण्यास हिंदुस्थान ही शोध कर्मभूमि आहे. हिंदुस्थानानें निःशब्द उपायानीं स्वातंत्र्य मिळविल्यास इतर राष्ट्रांसहि शब्द-संन्यास करण्यास उत्तेजन येईल.

पृ. ४-७

केवळ दूड, किंवा मुलूक, किंवा व्यापारी सवलती किंवा बाढत्या प्रजेला निवासक्षेत्र ही मिळावौं महणून स्वतंत्र राष्ट्रानीं पूर्वी युद्धे केरी, पण छुटीकरिता किंवा राजाला एखादी सुंदर स्त्री मिळवून दण्याकरिता किंवा दुसऱ्याचा मुलूक जिंकून तेथील लोकाना गुलाम बनविण्याकरिता युद्ध करणे ही अनीतिची आकाशा धरणे आज कोणत्याहि राष्ट्रास शवयनाही.

पृ. ८-९.

तयापि पूर्वीन्या सर्व लढाया मूर्खणाच्या होत्या, यापुढे जगामध्ये कोणत्याहि कारणास्तव युद्ध करणे चागले नाही आणि सर्व गोष्टी केवळ निःशब्देपायानौच साध्य होतील असेहो म्हणत नाही. उच्च शास्त्रिय विकास करून घेण्यास जे लोक असमर्थ आहेत त्यानीं स्वतःला व इयाच्या तांत्र्यात असलेल्या अफाट भूप्रदेशाला उर्जितावस्थेस आणण्याकरिता त्यास जिंकण्याचे समर्थन.

पृ. १९-२१.

हिंदुस्थानवे लोक स्वतःची उन्नति करून घेण्यास व स्वातंत्र्याची म्हणजे शासनाची जयावदारी पत्तकरण्यास लायक आहेत. म्हणून त्याना स्वातंत्र्य पाहिजे. साप्रतच्या हिंदी राजकारणात पक्षविषयक चळवळीनाच प्राधान्य आहे. ती दृष्टि यदलून अर्थशास्त्रीय उपायानीं दशविंशास करण्याच्या मुत्तद्याचे महत्त्व हिंदी राजकारणात बाढलेपाहिजे. निःशब्द हिंदुस्थानास स्वातंत्र्य देण्याकरिताच केवळ निःशब्दाचे राजकारण यशस्वी करावयाचे नसून स्वतंत्र देशात स्थानिक घडामोडति व इतेकशनच्या घामधुमीतहि सर्व गडयडी व रक्तपात दोतात ते यद करून लोकांज्ययशस्वी करून दाखविण्याकरिताहि निःशब्दाच्या राजकारणाचा घडा हिंदुस्थानानें अमें. रिकेतल्या किंवेक सरथानाना घालून देणे आज जरुर आहे. पृ. १२ १३

हिंदुस्थानात फार असतोष होऊन माझमस्तेच्या असुरीश्वतेची खिन्हे दिसावयास लागल्यास इल्लद्या सावकार असलेले आणि हिंदुस्थानात

मोठ्या प्रमाणावर घंदा करीत असलेले युनैटेड स्टेट्ससारखे परके राष्ट्राही
दोघांस निःशब्दता ठेवण्यास भाग पाढील असा बराच संभव आहे.
पृ. १४-१५.

प्रकरण २ रे.

स्वराज्यकल्पना, लोकजागृति व सरकारची कार्यक्षमता.

निःशब्दाचे राजकारण म्हणजे जरूर तर संग्राम (प्रतिकार) करावयाचा; पण तो निःशब्द करावयाचा; आणि शक्य तितक्या गोष्टी संग्राम-शिवायच साध्य करावयाच्या; ज्याप्रमाणे मँचेस्टरचा कारभार लंडनच्या लोकांच्या हाती ठेवल्यास मँचेस्टरचा विकास चांगला होणार नाही व त्यामुळे मँचेस्टर व लंडन दोघांचे नुकसान आहे त्याप्रमाणे हिंदुस्थानचा कारभार इंग्रज जनतेस जवाहरदार अशा नोकराईच्या ताब्यात राहिल्याने हिंदुस्थानचा आर्थिक व हिक्षणविषयक विरुद्ध न होऊं देण्यांत हिंदुस्थ नर्चे व इंग्रंडवें दोघांचे हिंदुस्थानचा नुकसान आहे. म्हणून हिंदुस्थानाला स्वराज्य मिळणे जरूर आहे.

पृ. १५-१६.

स्वराज्य म्हणजे हिंदु राजा असणे व त्याने मनुसमृतिसारखा घर्म-ग्रंथांतोल विचाराप्रमाणे राज्य चालविणे असा पूर्वी अर्थ होता. पग आज स्वराज्य या शब्दाचा अर्थ प्रातिनिधिक संस्था असलेले लोकांचे राज्य असा द्वाला आहे. स्वराज्याची म्ह. प्रातिनिधिक राज्यपदतीतीची आवड लोकांत उत्पन्न करणे ही आजच्या राजकारणांतल्या कार्यक्रमाची पहिली पायी होय, प्रातिनिधिक संस्था म्ह. बारभाईचा कारभार असा चाईट अर्थ पुष्टक लोक करतात आणि सर्व सत्ताधारी राजा प्रजाद्वितदक्ष असून तर एकत्री वागूनच थोडक्या काळांत प्रजेचे पुष्टक हित करू शकतो असे ते म्हणतात. पण प्रातिनिधिक राज्यपदतीत प्रधान मंडळाला कायदेमंडळातले शेपांच्यांनी लोक राज्यकारभारविषयक प्रश्न करण्यास सतत सज्ज असल्यामुळे चेजचाचदार बारभाईतले दोप पुष्टक कमी होतात, आगे लोकसुधारणेचा प्रवाह जरी मंदगतीने वाहिला तरी अधिक पद्धतशीर व अलंड वाहतो.

पृ. १७-१८.

स्वराज्य म्हणजे प्रातिनिधिक संस्था आपण मागत आहो त्यालाच

‘होमिनेयन स्टेट्स’ किंवा शाश्राज्यांतर्गत स्वराज्य हा शब्द रुढ माळा आहे. स्वराज्यरूपी हिंदी शासनयत्राची रचना कशी असावी हजा प्रश्नाचे उत्तर या शासनसंस्थेने प्रजेसाठी काय करावे या संबंधाच्या अपेक्षेवर अवलंबून आहे. लोकांत आज केवळ वैद्यकिक आर्थिक आकांक्षा आहेत, म्हणजे आजचे राजकरणातले मध्यमवर्गातिले पुढारी किंवा ‘ग्राम्यतेर’ चळवळीचे पुढारी यांचा मुख्यत्वेकरून नोकरीचा हेतु असतो, स्वराज्याच्या चळवळीत पडणाऱ्या व्यापाऱ्यांचा सरकारी कंप्राटे व पैशाची मदत गोळ्या व्यापाऱ्याना न मिळतां स्वतःला मिळावी हा असतो. शेतकी वर्ग अद्याप राजकारणात पूर्ण लागलाच नाही. स्वराज्यापासून काय फायदे ब्हावयाचे हें कळविष्णकरिता प्रत्येक वर्ग स्वतःच्या हिताच्या दृष्टीने स्वराज्याकडे पाहून लागला तर तें इष्टव आहे. कारण प्रत्येक वर्गानि संघीभूत होऊन आपले साधावयाचें तर त्या सर्व वर्गांना प्रातिनिधिक संस्थाची आवश्यकता अधिक लवकर पटेल. जै एखाद्या संस्थानिकास किंवा त्याच्या कारभाऱ्यासु सुचणार नाही अशा अनेक फायद्याच्या गोष्टी निरनिराळ्या वर्गांचे प्रातिनिधि एकत्र आल्याने सहज सुचवू शकतील आणि राजव खरोखर सर्व लोकाहेतासाठी चालेल. शिवाय हिंदी स्वराज्य चालविणार्टी माणसे सर्व जगाच्या लोकमताए जवाबदार होणार; म्हणून लोकामध्ये सामुच्चयिक जवाबदारीच्या कल्पनांचा प्रसार केला पाहिजे व तसें झाल्याने लोकांच्या मनांतले अनेक विकल्प जाऊन त्यांच्यांत नैतिक सुधारणा घाटेल. पृ. ११-२२

स्वराज्याच्या चळवळीने सरकारचा हि बोज घाढणार आहे. उदा. पोलीसखाते लोकांस जवाबदार नाही तोंपर्यंत या खात्याचा उपयोग स्वदेशाभिमानी लोकांस छक्क्यास व पठाणापुढे दुर्बलता दायविष्णयांत दोषी त्यामुळे लोकांत त्या खात्याला सहानूभूति किंवा प्रतिष्ठा काहीच नाही. पण स्वराज्यांत हे खाते खेर लोकरक्षक व खेरे लोकप्रिय होईल. करषमुली रातेहि लोकदिताकरितां य लोकप्रतिनिधींच्या संमतीने यसलेले कर वृत्त करू लागेल तेव्हाच से पुण्यळ मोठे व खेरे लोकप्रिय होईल. याप्रमाणे प्रयेक खात्याची पत, कार्यप्रेत व लोकप्रियता यादविष्ण्याकरितांच स्वराज्याची चळवळ आहे.

प्रकरण ३ रे.

सध्यांचे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्य.

स्वराज्य (दोमिनियन स्टेट्स) प्राप्त करून घेणे आणि मागाच-लेल्या जनसमूहांची उन्नति करणे हीं दोन ध्येये सर्व सुशिक्षित वर्गांस मान्य आहेत. हीं ध्येये साधण्यासाठीं आज अस्तित्वांत असलेल्या राजकीय पक्षांनी काम निर्नानराज्या प्रकारे केले आहे व त्यांच्यांत ध्येय-प्राप्तीची साधने व कार्यपद्धती यासंबंधी तीव्र मतभेद आहेत. आज (१) प्रागतिक पक्ष (२) स्वराज्य पक्ष (३) गांधी पक्ष (४) ब्राह्मणेतर पक्ष (५) मुसलमान पक्ष (६) नवा तयार झालेला स्वतंत्रांचा पक्ष असे सहा पक्ष आहेत. असपृश्यवर्गांने राजकीय कार्यक्रम कांहाँच हातीं घेतलेला नाही. ब्राह्मणेतर वर्गांत गुजराय, उत्तर हिंदुस्थान व यंगाळ मध्ये सुशिक्षित वर्ग वराच असल्यामुळे त्याच्या राजकीय आकांक्षा पाहिल्या तीन पक्षाप्रमाणेच आहेत. पण महाराष्ट्रांतोल ब्राह्मणेतरांत सुशिक्षित वर्ग योडा असल्यामुळे सरकारांत अधिकाराच्या जागा मिळवून त्याचा फायदा स्वतःच्या जातीस द्यावयाचा एवढीच त्याची आकांक्षा दिसते. मुसलमान पक्षाची आकांक्षाहि तशीच आहे. म्हणून प्रागतिक, स्वराज्यवादी व नाफेरपक्ष हे तीनच मुख्य राजकीय पक्ष आहेत.

२५—२९

लोकांच्या विशिष्ट मागण्या जाहीर रीतीने मोहून त्या सरकारच्या कानीं घालणे हें काम पूर्वीं कांप्रेस करीत असे, पण आतीं तें काम कौसिल मार्फत होत असून तें लिंयरल व स्वराज्यपक्ष करीत आहे. म्हणून कांप्रेसला लोकसुधारणेचा स्वतंत्र विधायक कार्यक्रम आखणे जहर झाले. म. गांधींनी १९२१ साली आपला विशिष्ट कार्यक्रम कांप्रेसला दिला. त्यांत 'अनत्याचारी असहकारिता' हें तत्व फार उत्तम होते. पण त्यांची खादी व विहिकारत्रयी यावद्दल एक वर्षांच्या अनुभवानंतर मतभेद होऊन महाराष्ट्रीय पुढाऱ्यांच्या खटपटीने कौसिलप्रेशवादी स्वराज्यपक्ष अस्तित्वांत झाला, आणि गांधी तुरंगातून सुटल्यानंतरहि त्यांनी कांप्रेस स्वराज्यपक्षाच्या हातीं सर्वस्वी दिली.

३०—४०

तथापि कौसिल वाहेर लोकजागृत्याचें व लोकसुधारणेचें काम पुढकल
असत्यामुळे वांप्रस ही कौसिलातील एखाद्या पक्षाच्या हातातले याहुले
ने यनू देता आपला स्वतंत्र कार्यक्रम आखून कामेसमार्फत पार पाढ-
याचे घ्येय नाकेरपक्षानें उंवावयास पाहिजे. आणि सरकार कायदे-
मंडळाचे न ऐकेल तर सरकारीवरुद्ध चळवळ करण्याचे यंत्र कामेसने
यनून राहिले पाहिज. याप्रमाणे कौसिले व कामेस याचा अन्योन्याभ्य
असावा.

४१—४३

प्रागतिक पक्षानें कौसिलातून विधायक काम वरै केले, पण सरकार
ऐकत नाही अशा वेळी जहर तितका तीव्र विरोध केला नाही. स्वराज्य-
पक्षानें केवळ विरोधानेचे काम केले पण स्वत चा सुधारणेचा विशिष्ट
विधायक कार्यक्रम कौसिलमार्फत हाती घेतला नाही. नाकेरपक्षानें कामेस
मार्फत हरताळ, सत्याग्रह, वैगेरे सरकारला विरोधाचे काही कायं
चागले केले, पण आता कामेस स्वराज्यपक्षाच्या तांत्रात देऊन, स्वतः
लोकाचा विश्वास उढालेल्या खादीशिवाय दुसरा फार्हूच कार्यक्रम हाती
घेतला न ही. याप्रमाणे या तीन प्रमुख पक्षाचे लोकातील घजन फार
कमी झाले आहे. पण लोकहिताच्या दृष्टीने या तिन्ही पक्षाना कामेस
चे कौसिले मिळून कार्य करण्यास भरपूर चाव आहे.

४१—४७

प्रकरण ४ थे. लोकसंसुख कार्यक्रम.

राजकीय चळवळ करणारा वर्ग आता वाढू लागृद्यामुळे या कायीचे
विशिष्टीकरण होणे जहर आहे, आणि त्या विशिष्टीकरणाव्येक्षण भिन्न
मार्गां मंडळीत एकमुक्ता स्थानें व त्याना एकमेशाचे सदकारी आणि
दुमऱ्याचे मत य कार्य याचे सिद्धण यनविने जहर आहे. कौसिल यादेगील
नाकेरपक्षाने गार्धीच्या राजकीय संयाशाने गागरून न जाता गार्धीच्या
कायीतले गुणदोष नीट लक्षात घेऊन लोकजागृत्याचे काम पूढे चालू
ठोवेले पाहिज.

४८—५३

गार्धीचे गुण, इण्जे त्याची तथ्ये—(१) दुर्बलांसहि मुर्ख अशी
असहकारिता (२) स्वराज्याचो चळवळ ही विटिश जातीविद्द नष्टन

परकी नोकरशाहीच्या अनियंत्रित राज्यपद्धतीविरुद्ध आहे ही शिकवण; (३) हिंदू, मुसलमान, खिस्ती, पारदी वर्गीरे सर्व वर्गीत परस्पर विश्वास व बंधुप्रेम यांची जोपासन, (४) असदकारितेचे साधन वापरतांना ठेवावयाचा अनस्याचारीपणा; ही एकाहून एक अधिक महत्वाची व अत्यंत सुंदर आहेत. गांधीच्या चुका म्ह. (१) मुख्य कार्यक्रम अनेक आगंतुक गोष्टीमुळे अवजड व अव्यवहार्य बनविला. (२) कोर्ट कौसिल कॉलेज वहिष्कारामुळे शत्रू वाढविले, (३) चरख्यानें स्वराज्य असला सुशिक्षित बुद्धीस न पटणारा मंत्र सांगितला.

५४—५८

कायदेभंग किंवा करबंदी हें एकच खरे राजकीय निःशब्दप्रतिकाराचे शब्द १०२९ साली सरकारनें पूर्ण स्वराज्य (डोमिनियन स्टेट्स) न दिल्यास १९३० साली हातींघेण्याच्या देतूने 'स्वयंनिर्णयी संघ' अरित-स्वांत येऊन काम करणार आहे. हें काम म्हणजे येत्या चार वर्षीत सर्व राष्ट्रभर लोकांकडून करबंदीची चळवळ करावी लागल्यास उत्याग्रहीचीमत्ता सरकार जस करील ती मालमत्ता विकत न घेण्याबद्दलची अभिवचनें मिळविणे. याकरितां चांगले पगार देऊन ५००० प्रचारक संघ नेमील. करबंदीच्या मंग्हिमेच्या वेळी सरकार पोलीस व रेहवे या खात्यांमार्फत कायदेमंडळांस संमत नाहीत असे हुक्म काढून यजावून लागल्यास तें मानणे न्यायाचें होईल काय वर्गेरे प्रश्न उपस्थित करून त्या खात्यांतील नोकरांची सहानुभूति मिळविणे, तेथेल्या अंगठो ईंडियन व मुरोपीयन समाजास स्वराज्याचे फायदे दाखवून त्याना चळवळीत सामील करून घेणे वर्गेरे कामे संघ करील. करबंदीच्या वेळी हिंदुस्थान सरकारला परदेशांत कर्ज मिळूनये व देशात कागदीचालन वाढवून खर्च चालवितां येऊ नये अशाकरिताहि संघ परदेशी व स्वदेशी चळवळ करील.

५९—६८

प्रकरण ५ वै.

सरकारचे बलावळ.

हिंदुस्थान सरकार हा दुर्भेद्य किला नाही. सध्यांच्या नोकरशाहीचे अधिकार काढून घेण्याकारितां एकाचा कंपनीत जुने डायरेक्टर काढून नवे डायरेक्टर नेमण्याकरितां ज्या युक्त्या शेअरहोव्हदर योजतात त्याच

योजल्याने कार्य होईल. हिंदुस्थान सरकार हें कर्ज देणाऱ्या लोकांना जवाबदार आहे. करांच्या पैशाचा मोबदला नोकरशाहीकाढून योग्य तन्हेने मिळत नाही म्हणून करबंदी करा, आणि नोकरशाहीचे अधिकार काढून घेऊन आमच्या हातीच्या, व से आम्ही अधिक लोककल्याणपर तन्हेने चापलं, असे आशासन जनतेला देऊन तें पार याडण्यासाठीच स्वर्यनिर्णयितिंथ आहे.

६९—७३

हिंदुस्थान सरकारचें उत्पन्न १३ कोटी पौड आणि कर्ज ८९ कोटी पौड आहे. म्हणजे साधारणतः पाच टक्क्याप्रमाणे व्याजाची रक्कमच सुमारे उत्तमाच्या एकत्रितीयांश होते. अशा स्थितीत हिंदुस्थानचे सर्व उत्पन्न पूर्णपणे बंद करण्याची जरूर नाही. करबंदीने जरी दहा टक्के वरुल कभी झाला तरी सरकारच्या सावकारांस व्याज मिळण्याची घास्ती वाढू लागेल आणि हें सावकारमंडळच इंप्रज नोकरशाहीस दूर करून लोक-प्रतिनिधीच्या हाती अधिकार देण्याचा आग्रह घरील. करबंदीच्या चळवळीने उत्पन्न होणाऱ्या घोक्याची सूचना सावकारांना देण्यावें कामदि हाच संघ करील.

७४—७६

अकरण द वें.

स्वर्यनिर्णयी संघाची कर्तव्यमीमांसा.

स्वर्यनिर्णयी संघाचे राजकारण निराळ्या स्वरूपाचे आहे. त्याला अनुरूप असा सामाजिक व नैतिक विचार तयार केला पाहिजे. स्वराज्याच्या प्रासीने हिंदुस्थान व इंग्लंड या दोघांचाही फायदा आहे अशी खात्री पटव्याने चळवळ करणाऱ्यांच्या मनात निर्भयता येईल. तसेच स्वराज्य-प्रासीने राष्ट्र अधिक प्रगमनशील व सुखी होईल अशी हिंदी जनतेची खात्री पटवून दिल्याने करबंदीची चळवळ हें धर्म (न्याय) युद्ध वाढून त्यांत खर्च लोक सामील होतील. चळवळ करणारे स्वतःच्या खवनास खागणारे व प्रतिपद्ध्याशाही लषाढी न करणारे पाहिजेत. स्वराज्य मिळास्थाने लायक इंप्रजास उपद्रव होणार नाही. दिंदुस्थानाला कर्ज घरेव असूस्यामुळे राज्यकारमार नीट चालून सावकारात पत राहण्याकरिता खायक इंप्रज नोकर ठेवावे लागतील, आणि इंग्लंड रोकावाला खाय-

फार देश असल्यामुळे आणि हिंदुस्थानास उद्योगवृद्धीसाठी आणि आग-
गाढ्या कालवे करण्यासाठी कर्ज पाहिजे म्हणून इग्लडशी अधिक निकट
संवर्ध ठेवावा लागेल.

७६—८६

स्वराज्यप्राप्त्यर्थ अवश्य असलेल्या दहा गोष्टी, आणि नऊ उद्य
मैतिक तत्त्वे.

८७—९५

प्रकरण ७ वै.

इग्लडचे हित हिंदुस्थानाचिरुद्ध आहे काय?

इग्लडच्या खन्या हितास हिंदुस्थानचे स्वराज्य विधातक नाही है पट-
ण्यासाठी जेतृजितसंवंधाचे अर्थशास्त्र लक्षात घेतले पाहिजे. लोभमूलक
कल्पनानी व देशातील विशिष्ट वर्गाच्या हितासाठी इग्लंडातील मुत्य-
च्यानी हिंदुस्थानच्या वृद्धीच अवरोध आजपर्यंत केला तरी भारतचौर्याच्या
सत्त्वावर रवेलेली ही राजनीति सत्फलदायी नाही ही गोष्ट इग्लंडचे
शासनशास्त्रीय शान वाढत असल्यामुळे त्यास लवकरच आढळून येईल.

९६—१०२

जेत्याच्या नीतीत फरक होत जाण्याची सहा कारणे. जित हिंदुस्था-
नला सर्व खिस्ती बनवून आत्मसात् करणे किंवा केवळ नीओप्रमाणे
गुलामिगरीत ठेवणे शक्य नाही, हे इग्लडने पूर्वीच जाणले आहे. पूर्वी
इग्लंडात नार्मन जेत्यानी केले त्याप्रमाणे जित हिंदी लोकाच्या सर्व जमिनी
हितकावून घेऊन मोठा इंग्रज जमिनदार वर्ग, तोच पुढे राजसत्तेचा
शानु होईल, या भीतीने इग्लडने येथे निर्माण केला नाही. व्यापाराच्या
साधनाने इग्लंड हिंदुस्थानचे वित्तचौर्य मात्र पुण्यकळ वर्धे करीत आहे.

१०३—१०९

स्वराज्यामुळे इग्लंडचा व्यापार कमी होईल अशी भीति पुण्यकळास
घाटते पण ती चूक आहे. फ्रान्स व इग्लड या स्वतत्र देशामध्येहि पर-
स्पर पक्षापा मालाची देवघेव चालूच आहे, त्याप्रमाणे स्वयंशाचित हिंदु-
स्थान पक्षापा माल बनवू लागला तरी इग्लंडवरोबरचा व्यापार चालू
राहील; कारण सर्वच पक्षापा माल प्रत्येक देशात होत नाही; शिवाय
यांत्रिक उत्पादन वाढल्याने नगरवासी कामवर्ग वाढेल व त्याची खे-

धीची शाकि जास्त असल्यामुळे सर्व प्रकारच्या वस्तूचा खप वाढेल व नव्या गरजा उत्पन्न होतील, हिंदुस्थानानें पक्षा माल पुष्ट क्षम उत्पन्न केल्यास तो परदेशी नेऊन निकण्याचा व्यापारहि इंग्लंड करीत राहील. पण हे दूरचे फायदे इंग्लंडांतील मुत्यांस दिसत नाहीत म्हणून हिंदी स्वराज्यास विरोधी आहेत.

११०—११५

प्रकरण ८ वे.

इंग्रज अधिकाऱ्यांची हक्कालपट्टी.

हिंदुस्थानाला स्वराज्य निळात्यानें सर्व इंग्लंडदेशाचे नुकसान नसलें तरी इंग्रज नोकरवर्गाच्या नोकण्या जातील द्या नुकसानीच्या भीतीने इंग्रज नोकरवर्ग तरी स्वराज्याच्या चळवळीविशद राहील असे मत आहे, पण तेहि चूक आहे. कारण देशी नोकरापेक्षां इंग्रज लोकांची लायकी बाज जास्त आहे आणि स्वराज्यात देशी लायक नोकर तयार होईपर्यंत इंग्रजांचे नोकरीचे क्षेत्र वराच काळ टिकेल. परकी लोकांनी चालविलेश्या सुराज्यापेक्षां वाईट तन्हेने चालविलेले हि स्वराज्य है वरै; ही विचारसंरग्णी योग्य नाही. परकी अमलापेक्षां स्वराज्यांत स्वतःची लायकी वाढविण्यास पुष्ट क्षम अधिक वाव मिळतो म्हणून स्वराज्य पाहिजे. ११७-१२१

भारतीय समाजाच्या दारिद्र्यावद्दल, कनिष्ठ राहणीवद्दल किंवा सांख्यातिक अप्रगतीवद्दल लाज स्वराज्यांतील सरकारासच वाटेल. आजच्या परकी नोकरशाही सरकारास बाटणार नाही. म्हणून स्वराज्यांतच खरी राष्ट्रीय प्रगति जोरानें होईल पण अशा सार्वराष्ट्रीय प्रगतींत पुढारलेले या मागांसुलेले याच्यामर्यंते दितविशदता आहे अशी एक समजूत आहे पण तीहे शुश्रीची आहे. ब्राह्मणेतराच्या चळवळीत शिव्यामाराप्राच्यापर्यंत प्रकरण जाते तेद्वां ब्राह्मणांचे लक्ष तिकडे स्वाभाविकच जाते. पण केवळ सरकारी नोकण्या किंवा इलेक्शनमध्ये मिळवावयाच्या प्रातिनिधिक उंस्यांसोल मानाच्या जागा ब्राह्मणेतरांनी अधिक मिळविल्या तरी ब्राह्मणांना फारसे नुकसान पॉहचत नाही. ब्राह्मणेतरांत शिखण अज्जन्यपेहां दण्डपट वाढले तरी त्या मानानें नोकण्यांचे थेथाहि वाढत आहे. शिखक, उंपादक, छापतानदार, कॉन्ट्रॅक्टर यगैरे गुरुशितांनी करायाचे घंदे

यादत आहेत. जास्त पुढारलेल्या देशात मध्यमवर्गाचीच अधिकाधिक याढ होत जाते व ती याढ मागसलेल्या वर्गातील माणसाना शिक्षण मिळून स्याचा मध्यमवर्गात समावेश होऊन होते. असा मध्यमवर्ग केवळ ब्राह्मणवर्गपेशा पुढकळ अधिक मोठा होण्याला हिंदुस्थानात याव आहे.

१२२—१२७

ब्राह्मणब्राह्मणेतर स्पर्धेशारखाच इंग्रज हिंदी स्पर्धेचा प्रश्न आहे. आजची इंग्रज नोकराची विदी स्वराज्यातहि स्याच्या कर्तव्यगारीस्तव कायम ठेवावी लागेल. लक्ष्करी खाल्यातले लोक तर अधिक काळ ठेवावे लागतील इतकेंच नव्हे तर हिंदुस्थानचे स्वतंत्र आरमारी व वैमानिक दळ ठेवण्याकरिता अधिक इंग्रज सज्ज नेमावे लागतील. कलेक्टरासारखा मुलकी अधिकाऱ्याचे घजन व वचक देशी अधिकाऱ्यापेशा अधिक असल्यामुळे करवसुभी नीट होण्याकरिता स्यानाहि कायम ठेवावे लागेल. यातिक व इतर सशोधन इंग्लंडात अधिक असल्यामुळे येथील नव्या नव्या फारखाऱ्याकरिता इंग्रज तज्ज्ञ लागतील म्हणून स्वराज्योत्तर काळात इंग्रज लोकास कार्यक्षेत्र वाढून हिंदी व इंग्रजामध्ये खरी मेंद्रो उत्तम शाल्यावांचून राहणार नाही.

१२८—१३८

प्रकरण ९ वै.

स्वराज्यप्राप्ति न होण्याची अशक्यता.

हिंदुस्थानास दुर्बळ व दुर्दुद ठेवून इंग्लंडातील नफेवाजाची घन करण्याऱ्या हेतूने हिंदुस्थानचा राज्यकारभार एक शतकभर चालविला गेला आहे या आखेपात घरेंच सत्य आहे. तथापि हिंदुस्थानाला पार तंत्र्यात ठेवणे हालडला तुकसानकारक भाहे हे आर्थिक व शासनविषयक तत्व काही इंग्रज मुत्सद्यास समजू लागले आहे. तरेंच ज्याप्रमाणे कारखानदाराविशद मजुरास आपले हित रक्षण करण्यासाठी संप करण्याऱ्या किंवा दोन देशाऱ्या एकमेकातील तस्यात असहकारिता करण्याचा इफ आहे तसाच देशातील शासक वर्ग व प्रजा याऱ्यामधील संत्र्यात असहकारिता करून राजकीय इफ मिळविण्याचा आहे हे तस्य आज कोणासहि तात्त्विकदृष्टपा अमाऱ्य करता येणार नाही. १३९—१४२

इंग्रज नोकरशाहीने शेंद्रीडॉये वें प्राज्य के लैं त्यांत देशसंरक्षण घरे के लैं पण लक्ष्करांत पैसा फार खर्चून शिक्षण, आरोग्य व आर्थिक सुधारणा अशक्य केल्या. कै. गोखल्यांचे सक्कीच्या शिक्षणाचे बिल केटाडत ठेवलै. सुधारलेल्या हळ्ळीच्या कौसिलांतीह लोकप्रतिनिधीच्या योजना धूळखात ठेवण्याचे आणि स्वतःच्या फायलाच्या गोही गव्हर्नरचे अंतिम अधिकार वापरलै पास करून घेण्याचे घोरण चालाविलै आहे. लोकप्रतिनिधीस मालायक ठरविण्याचाहि प्रथल चालू आहे. ढायाकी उर्फ दिसत्ता पदतीमुळे हळ्ळीच्या कौसिलांतील राजकारणाला ठकवाठकवाचे व रुसण्याफुगण्याचे जै स्वरूप आले आहे तें नष्ट करण्याकरितो लोकप्रतिनिधीच्या हातीं सर्व सत्ता घासाडप सरकारने देण्यालेरीज दुसरा मार्ग नाही.

१४३—१४८

स्वराज्यप्राप्ति न होण्याची अशक्यता दर्शविणारी पांच कारणे.

१४८—१४९

अकरण १० वै.

देशी संस्थाने.

हिंदुस्थान राष्ट्रसंघाचे सदस्य असल्यामुळे देशी संस्थानांसंबंधी जवाबदारी विट्ठा मुलखांतील सत्तांघोशावर आहे. संस्थानी प्रश्नांच्या विचाराकरितां संस्थानी प्रजा परिषदा भरत आहेत. पण अमूलाप्र सुधारणेचे प्रश्न हातीं घेण्याचे त्यास धैर्य नाही. रा. राजवाडे यांना 'बहोधांतील सुधारणा' संबंधी विचार प्रदर्शिव केले आहेत पण से घरराह्या शतकांतील जमीन क्यामेरालिस्टांसारखे असल्यामुळे अज्ञ जन्यादार्य आहेत. देशी संस्थाने इंग्रजी सचेविशद्द बंड करण्यास केंद्रस्थाने गहणून, पद्धास वर्षे सतत उद्योग केला तरी, तयार होणे शक्य नाही. महणून त्यांच्याकडे निराळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. १५०—१५२

सांप्रत हीं संस्थाने मनुष्यस्थातेज्यास विधातक आणि मनुष्याच्या अमूल्य ए संपत्तीच भयप्रद आहेत. पण प्रजासत्ताक राज्य चालविण्याची प्रजेची आज तयारी नसल्यामुळे संस्थानिकांचे उच्चाटण करणेही इष्ट नाही. महणून दूर्त संस्थानी प्रजेस संस्थानिक पदभ्युत करण्यापास अपि-

कार आहे; प्रजेविरुद्ध संस्थानिकास मदत हिंदुस्थान सरकार करणार नाहीं एवढे जाहीर करावें. म्हणजे स्वतःचे पद शाबूत राखण्याकरिता संस्थानिकांना प्रजेची प्रीति संपादावी लागेल. प्रजावलंबी संस्थानिक बनले को (१) त्यांच्या खाजगी खर्चावर नियंत्रण घालणे, (२) न्यायाच्या कामांत ढवळाढवळ न करूं देणे, (३) अनेक संस्थाने मिळून एक स्वतंत्र अपील कोर्ट स्थापणे व मोठा पगार देऊन उत्तम कायदेपंडितांसु न्यायाधीश नेमणे, (४) संस्थानिकांना द्रव्यसंचय करूं न देतां जरुर तर कर्ज काढून रेल्वे, कालवे, कारखाने वगैरे सुधारणा करण्यास लावणे, वगैरे सुधारणा केल्यास संस्थानी प्रजेचा आयुष्यक्रम निर्भय व सुखकर होईल.

१५३—१५५

उत्पन्न थोडे व खर्च मात्र सर्व खात्यांचा अशा लहानलहान संस्थानांना जमिनदारीचे स्टेटस पस्करणे अधिक चांगले. १५५

प्रकरण ११ वै.

महात्मा गांधीशी मुख्य मतभेद.

म. गांधीची असहकारिता अनत्याचारी होती; निःशब्दांचे राजकारण हि अनत्याचारीच आहे. आगगाड्या, तारायंत्रे, मोठारी वगैरे पाश्चाय पद्धतीचा औचोगिक विकास करणे, कोर्टमाफंत कायदेशिर इलाज करणे, जरुर तेब्हां स्वसंरक्षणाच्या कायद्याच्या आघारे प्रातिक्रिया करणे, या गोष्टी आम्हांस मंजूर आहेत. लेड्यांतल्या लोकांच वर्षांतील अनेक दिवस काम नसतें तें खादी किंवा दुसरे उद्योगधंदे काढून पुरविणे ही गोष्टीहि स्वर्यनिर्णयास मान्य आहे पण ही गोष्ट आजच्या राजकारणाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांत येत नाही. म. गांधीची सदरहु वावर्तीतली मते प्रासिद्ध आहेत व त्यांचे समर्थन कांही विशिष्ट विचारसरणीने करतां येण्यासारखे आहे.

१५६—१५९

प्रकरण १२ चै.

समारोप.

प्रस्तुत पुस्तकांतील विचारांचा प्रसार सर्व भापांतून हिंदुस्थानांतील सर्व जनतें प्रथम करावयाचा व त्याने पुढील राजकीय कार्यावद्दल जन-

तेंत जो विश्वास उत्पन्न होईल त्यावर स्वयंनिर्णयीसंघ उभारावयाचा आहे हिंदुस्थानांतील पावणेतीनशें जिल्हे व हजारावर तालुके या सर्व ठिकार्ण संघाचें प्रत्यक्ष काम करणारे व अप्रत्यक्ष सहकार करणारे समासद पाहि जेत. ही चळवळ वकील, व्यापारी, मुश्खिसित शेतकरी. तसेच सरकारी नोकर या सर्वोमध्यें करावयाची आहे. या पुस्तकांतील तत्त्वज्ञानाचा कायदेशीर शीतीने प्रसार करण्याचें कार्य करण्यास वकीलवर्ग विशेष लायक आहे. या वर्गाचा गेल्या असहकरितेच्या काळांत झालेला उपहास आम्हांस मान्य नाही.

१५९-१६१

होमिनियन स्टेटसमध्ये लष्करी सत्तेचा अन्तर्भौष होतो म्हणून लष्करी वर्ग हजार दीडहजार हिंदी तइणांस परदेशी लष्करी शिक्षणार्थ धाडून दहावंधरा वर्षीत तयार केला पाहिजे. देशांतील शिक्षणविषयक, दानविषयक, समाजसुधारणाविषयक, संस्था सुधारत्या पाहिजेत. एण तें काम संघ अंगावर न घेतां याची दिशा दाखवील, स्वराज्य न दिस्यास सरकारास पेंचांत पाढण्याच्या कार्याची फक्त पूर्वतयारी संघ करणार. ज्या अनेकविध सामाजिक व राजकीय सुधारणा स्वराज्यांत करावयाच्या आहेत त्यावद्दलचें स्वतंत्र पुस्तक लवकरच प्रसिद्ध करू.

निःशब्दांचे राजकारण.

प्रकरण १ लें:

प्रदर्शनातः

प्रास्ताविक विचार.

सशब्द चलवळ करून देशास स्वतंत्रता घावयाची, आणि देश स्वतंत्र करून स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपल्या ताव्यांत घ्यावयाचा, हा रस्ता आज अजीवात बंद झाला आहे. हा बंद असला तरी स्वस्य न बसतां आपल्या उन्नतीसाठी आणि ला उन्नतीस अवश्य असलेल्या स्वातंत्र्यासाठी आतां पुढे आपणांस राजकीय कर्तव्य कांहीं आहे किंवा नाहीं याचा विचार केला पाहिजे. हा विचार करणे, आणि खाप्रमाणे आपले सामुद्देश्यिक कार्य करीत जाणे, हाच पुढील राजकारणांतील कार्यक्रम आहे असें धरण्यास हरकत नाही. सशब्द चलवळ करून देश स्वतंत्र करणे ही गोष्ट शक्य आहे किंवा नाहीं हा विचार येथे अजीवात वगळीत आहे, यशस्वी युद्धास लागणाऱ्या अवश्य गोष्टी काय आहेत, स्यांपैकी आपणास काय साध्य आहेत, स्यांविषयीं विचार आज अनेक वर्षे होऊन युद्ध करून स्वातंत्र्य मिळविणे अशक्य आहे या मतास मी पौचलो आहें. लाला हरदयाळ यांनी या विषयावर विचार करून आणि शक्य तेवढी कृति करून, आणि तीहि इंग्लंड हें अस्यांत बलाढ्य अशा एका यूरोपीय राष्ट्राशी युद्धांत गुंतले असतां, झाला तो प्रयत्न करून, आतां सशब्द प्रतिकार करून स्वातंत्र्य मिळविण्याची कल्पना यांनी काषमची सोडून

दिली आहे. सशब्द युद्धाचा प्रयत्न करणे हें सामान्य मध्यम वर्गांतील नागरिकांचे काम मुळ्यांच नाहीं. तथापि जी कांहीं चळवळ केली ती मध्यम वर्गांतल्या मुलांनीं व तरुणांनींच केली.

जे असले सशब्द प्रयत्न देशांत झाले त्यांत संस्थानिक मुळ्यांच पडले नाहीत, आणि ते आज पडले तरी त्यांसहि या प्रकारच्या प्रयत्नात यश येईल अशी बिलकुल आशा नाही. प्रथम बाहेर देशाहून दाखलगोळा आणूनच युद्ध करावे लागणार, आणि स्या दाखलगोळा इंप्रजांच्या तावर्डीत न सांपडतां पोंचला पाहिजे, आणि जी फौज लढणार तिळा वेळज्या वेळवर पगार देण्याची ऐपत पाहिजे, आणि तो पगार देतां यावा म्हणून सर्व लोकांचे व्यवहार सुरक्षीत चालू ठेवून कर गोळा करीत रहाण्याची शासनविद्या पाहिजे, या सर्व गोष्टीचा कोणाहि मनुष्य आज जितका अधिकाधिक विचार करू लागेल तितकी ल्यास सशब्द युद्ध करून राज्यकांति करण्याच्या मार्गाची अशक्यता कळून येईल. देशास स्वातंत्र्य अवश्य आहे, आणि ते लोकाच्या उन्नतीसाठी अवश्य आहे, आणि त्या स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्यासाठी युद्ध करणे आणि त्यांत यश मिळविणे या गोष्टी तर आज अशक्य आहेत, तर आपण आपल्या उन्नतीची आणि प्रगतीची आशाच सोहून घावी काय? या प्रश्नास असें उत्तर आहे की, आपल्या उन्नतीसाठी आपणास ज्या क्रिया कराव्या लागणार त्या क्रिया करण्यासाठी अवश्य असलेली स्वातंत्र्याची इच्छा टाकून देण्याचे मुळ्यांच कारण नाही. आपणास अवश्य असलेले स्वातंत्र्य निःशब्दोपायांनी मिळण्याजोरे आहे.

सशब्द प्रतिकार करून देश इंग्लंडपासून वियुक्त करणे अशक्य आहे आणि यासाठीच निःशब्दांचे राजकारण तेवढे करून आपली स्थिति होईल तितकी सुधारून ध्यावी ही एक तन्हेची विचारपद्धति

ज्ञाली. पण निःशब्दांच्या राजकारणाची व त्यानें प्राप्त होणाऱ्या फलाची शिफारस करण्यास कारण होणारी विचारपद्धति तेवढीच नाही. देशास स्वातंत्र्य, म्हणजे बलाढ्य व संपन्न ब्रिटिश साम्राज्यापासून वियुक्तता, असल्यानें फायदा होईल याविषयी ज्यांस खात्री नाही, उलट ब्रिटिश साम्राज्याचे अवयव या नात्यानें जे आपले फायदे होत आहेत त्यांस आपण मुक्कू, अशी ज्या लोकांची भावना आहे, ते लोक असेही म्हणतील की, ब्रिटिश साम्राज्याशी आज जो संबंध जडला आहे तो तुट्टू देऊ नये. आणि स्वातंत्र्याची म्हणजे साम्राज्यांतून वेगळे होण्याची संधि आपणांस जरी असली तरी त्या संधीचा फायदा घेऊ नये. ही दुसरी विचारपद्धति ज्ञाली.

याशिवाय तिसरी विचारपद्धति आहे, ती अशी: स्वतंत्र राष्ट्रांनी देखील युद्ध करूं नये. युद्ध करून सैन्य विजयी झालें तरी युद्ध ज्या अपेक्षेने केले असेल ती अपेक्षा पुरी होत नाही. उलटपक्षीं ज्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी युद्ध केलें जातें त्या अपेक्षा जगांतील विकासाचा स्वाभाविक भाग असल्यास युद्धाशिवाय केवळ आर्थिक कारणांच्या परिणामामुळे पुन्या होतील, तर युद्ध हा अनवश्य खटाटोप होय. स्वतंत्र राष्ट्रांस इष्ट हेतूच्या प्रातीसाठी युद्ध नको असेल, पण परतंत्र राष्ट्रांनें स्वातंत्र्य कसें मिळवावें, की युद्ध नको म्हणून स्वातंत्र्याचीच इच्छा गाळून टाकावी, हा प्रश्न आहे. याकरितां युद्ध निरुपयोगी व अनवश्य आहे हा विचार स्वातंत्र्येच्छु परतंत्र राष्ट्रांस कितपत लावतां येईल तं पहावयाचा आहे. प्रत्येक राष्ट्रांस स्वातंत्र्यप्राप्ति हा जागतिक सामाजिक विकासाचा अवश्य भाग आहे काय, हे अदगभिले पाहिजे.

राष्ट्रांस स्वातंत्र्य ही जागतिक कल्याणासाठी अवश्य गोष्ट आहे काय, हे तपासून ती तशी आहे असें जर दिसले, तर जगांतील स्वतंत्र राष्ट्रांची प्रवृत्ति परतंत्र राष्ट्रांस स्वातंत्र्य घावे या प्रकारची

होईल, आणि युद्धाची अवश्यकता, आणि अन्यदृष्टीने प्रयत्न करण्याची अवश्यकता ही सिद्ध होतील. जित राष्ट्रांस स्वातंत्र्य मिळें इता जागतिक विकासाचा म्हणजे सर्व राष्ट्रांच्या कल्याणाचा अवश्य भाग असला तर जितराष्ट्रे मुक्त करण्यासाठी जगाची प्रवृत्ति होईल, व जितराष्ट्रांस युध करण्याचे कारण नाही, हे उघड आहे. पण प्रश्न असा कों, जितराष्ट्रांस स्वातंत्र्य दिल्याने जगाचे कल्याण तें कसें होणार ?

या प्रश्नावर सविस्तर विवेचन अवश्य आहे आणि तें तर येथे करतां येत नाही. तथापि योङक्यांत कल्पना याची यासाठी त्याविषयी एक दोनच गोष्टी येथे मांडतो. स्वातंत्र्याचा प्रश्न बाजूला ठेवला तरी जगां-तल्या प्रस्त्रेक राष्ट्रांने भरभराटीला यावे हे इतर राष्ट्रांस फायदेशीर आहे. जे राष्ट्र भरभराटते, तें आपल्या राष्ट्रांत उत्पादन वाढवून अधिक काम उत्पन्न केल्याने आणि शारीर्य प्रयत्न करून उत्पाद-नांतरी प्रस्त्रेक किया अधिक परिणामकारी केल्याने वाढते. तर राष्ट्र भरभराटावयाचे म्हणजे त्याची काम करण्याची शक्ति वाढावयाची; आणि त्या राष्ट्रांतील व्यक्तींची विकल घेण्याची शक्ति वाढावयाची. जर एका राष्ट्राची भरभराट दुसऱ्या राष्ट्रास हितावह आहे तर मुधा-रलेल्या राष्ट्रांपुढे असा प्रश्न उपस्थित होतो की, मागसलेली राष्ट्रे भर-भराटीच्या मार्गास कशाने लागतील ? आणि इतर राष्ट्रांशी आर्थिक सहकारिता करण्यास कशाने समर्थ होतील. त्यास जर असे दिसून आले की, जितराष्ट्रांस स्वातंत्र्य दिल्याने, जितांच्या आर्थिक उन्नतीची क्रिया वृद्धिगत होईल, तर जितास स्वातंत्र्य देण्याची जेत्याचीहि प्रवृत्ति होईल. या राजकारणविषयक नवीन धुर्तीमुळे य देशाभ्या परिस्थितीमुळे आपणांस करावे लागणारे राजकारण जगातील अनेक स्वातंत्र्यार्थ झालेल्या प्रयत्नापेक्षां बन्याच निराक्षया स्वरूपाचे आहे. शिथाजी महाराजांचा कार्यक्रम अघलोकिला असता असे दिसून

येईल कीं, एका लहानशा संस्थानानें, जुन्या रियासतींत तयार झालेले मुत्सदी हातीं घेऊन शेजारच्या राज्यांना उपद्रव देण्याचे कांहीं दिवस काम चालविले, आणि लहानसें राज्य निर्माण केले. इटलीच्या स्वातं राज्याचा इतिहास पाहिला असतां ल्या लोकांचा प्रश्न फारसा कठिण नव्हता. इटली अनेक राज्यांत विभागला गेला होता, व ल्यापैकीं वहुतेक राज्ये लोकमतास मान देत नव्हतीं. त्या घेऊनचा मुख्य प्रश्न, लोकांस राज्य जबाबदार कसें करावें आणि सर्व राज्ये एकतंत्राखालीं कशीं आणावीं आणि लोकांच्या आत्मोन्नतीला अडथळा आणणारे आस्ट्रियाचे अधिराज्याचे हक्क कसे कर्मी करावेत एवढाच द्यातो. तो प्रश्न पिडमांटचे राज्य वाढवीत गेल्यानें सुटला. आपल्या पुर्दील राजकारणाचा प्रश्न निराळ्याच प्रकारचा आहे. आपल्याकडे त्या इटालियन लोकांनी वापरात आणलेल्या तज्जेनें प्रयत्न करावयाचा म्हणजे एखाद्या संस्थानास आपला मुद्देख वाढविण्याची महत्वाकांक्षा उत्पन्न करावयाची आणि त्यास युद्धांत जय पावण्यासाठीं आपली एकसारखी सुधारणा करीत जाण्यास प्रेरित करावयाचे. या तज्जेनें अनेक दशकें कार्य करीत राहिल्यास युद्धाची तयारी करण्याच्या निमित्तानें त्या संस्थानाची मरभराट होत जाईल. पण असलें संस्थान युद्धहेतु असल्यास त्याची प्रगति करण्याची इच्छा विटिश राज्य कितपत चाळूं देईल याचीहि वानवाच आहे. निजामापासून फाटक्या जहागिरदारापर्यंत आजचीं सर्व संस्थानें इतकीं दुर्बंल आहेत कीं, चांगल्या शक्त्युक्त आणि अर्वाचीन हत्यारांनी युक्त अशा योडक्या हजारांच्या फौजेने घाटेल तें संस्थान नामशेष करतां येईल. यासाठीं हिंदुस्थानांतील एखाद्या संस्थानाची महत्वाकांक्षा वाढवून त्यास युद्धक्षम आणि युद्धेच्छु करण्याचा मार्ग आज मोकळा नाहीं.

निःशक्तीचे राजकारण ज्यांनां पसंत पडते त्या वर्गाचे मुख्य म्हणणे असें आहे कीं, ज्या ज्या गोष्टी सशक्त होऊन साधण्याचा

राष्ट्रे प्रयत्न करतात त्याच गोष्टी सामदानादि प्रयत्नांनो अधिक सुलभ आहेत हा विचार काहीं नवीन नाही. हा विचार अनेक जिवत राष्ट्रांत व्यक्त झाला आहे. हिंदुस्थानास जें करावयाचे आहे तें हेच कीं या विचाराचे व्यावहारिक स्वरूप अस्यांत मोठ्या प्रमाणांत दाखवून शासनशास्त्रांत आणि सार्वराष्ट्रीय नीतिशास्त्रांत महत्त्वाची भर टाकावयाची आहे. पराभूत आणि परतंत्र राष्ट्रास आपण या निःशब्दोपायांनो स्वातंत्र्य मिळवून दिलें म्हणजे जगद्विकासामध्ये हिंदुस्थानानें महत्त्वाचे कार्य केलें असें होईल आणि “ ब्रह्मतजो बळं बळ ” असें मोठ्या आवेशानें सांगणाऱ्या वसिष्ठाचे शब्द खरे केल्यासारखे होईल.

आपणास नवीन राजकारणाचे शाख निर्माण करून आचरणांत आणावयास काहीं विशिष्ट सोई आहेत हे प्रथम जाणले पाहिजे. सशब्द तयारीने युद्ध करणे ही गोष्ट स्वतंत्र राष्ट्रास कधीं कधीं अवश्य असते, म्हणजे युद्ध टाळावयाचे झालें तरी टाळता येत नाही. एका राष्ट्रानें जरी आपण निःशब्द प्रतिकार करावयाचा असें ठराविले तरी जें राष्ट्र त्या निःशब्दप्रतिकारानें घटणीस आणावयाचे ते राष्ट्र सशब्द प्रतिकार करण्यास तयार होण्याचा संभव असतो, म्हणून निःशब्द-

स्वरूप कधींच येणार नाही, हीहि इग्रजांची पूर्ण खारी आहे. त्यामुळे आपणांस निःशब्द लढाईच चाळू ठेवण्याचे कौशल्य वाढविण्यास जागा आहे. आपली उमेद राज्यकारभार स्वायत्त करावा ही आहे, म्हणजे कारभाराच्या केवळ अटी बदलून घ्यावयाच्या आहेत. यासाठी राज्याच्या घटनेत बदल करणे, एका वर्गाच्या हातीं सत्ता असेल ती काढून घेऊन दुसऱ्या वर्गाच्या हातीं देणे, यांसारख्या सुधारणा करण्यास निःशब्दप्रतिकार हें उत्तम साधन आहे. आणि त्या प्रकारचे राजकारण मोठ्या प्रमाणावर करून प्रजेचे योग्य महत्त्व स्थापन करणे ही क्रिया करण्यास हिंदुस्थान ही योग्य कर्मभूमि आहे. निःशब्द राजकारण पूर्णतेस नेण्यास कोणत्याहि राष्ट्रास आज अवसर नाही. आपणांस आज हें राजकारण पूर्णत्वास नेण्यास अवसर आहे. एका राष्ट्रास पूर्ण स्वातंत्र्य केवळ निःशब्द उपायांनी मिळवून दिले म्हणजे स्वतंत्र राष्ट्रांसहि शब्दसंन्यास करण्यास उत्तेजन मिळेल.

स्वतंत्र राष्ट्राच्या ज्या स्वाभाविक महत्त्वाकांक्षा असतात त्या महत्त्वाकांक्षांचे पृथक्करण करून त्यांपैकीं कोणत्या महत्त्वाकांक्षा युद्धेतर उपायांनी साध्य होणे शक्य आहे, याचा विचार करणे हा निःशब्दाच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. हा विचार करतांना स्वतंत्र राष्ट्र जी आपल्याच गैर फायद्याच्या गोष्टी करतात त्या गोष्टी आपणांस करतां येतील किंवा नाहीं याविषयीं विचार करणे अनवश्य आहे. स्वतंत्र राष्ट्र युद्धे करतात तीं आपला मुळख वाढविण्यासाठी, किंवा कांहीं व्यापारी सवटती मिळण्यासाठीं, किंवा आपल्या वाढत्या प्रजेचा आपल्याशीं राजकीय संबंध राखून कांडे निवासक्षेत्र मिळविण्यासाठीं करतात. पूर्वीच्या —— उद्धृत केवळ घट मिळविण्यासाठीं देखील होते किंवा लक्ष दिले, तर ज्या हेतूंसाठीं या सर्व प्रकारच्या

अनेक राष्ट्रे लढतात त्यांपैकीं बरेच हेतु अन्य प्रकारांनी साध्य करतां येतील अशी परिस्थिति आज आहे. आपणांस आज जाऊन दुसऱ्या राष्ट्राची लूट करतां यावयाची नाही, आणि या प्रकारच्या कार्यांनें आपले हिताहि नाहीं. राष्ट्रांचा जो आपली संपत्ति वाढविण्याचा हेतु असतो तो आज केवळ लुटीनें साध्य होण्यासारखा नाहीं. लुटीची संपत्ति फार वेळ टिकत नाहीं. लूट म्हणून जी संपत्ति मिळाळी ती फारच घोड्या दिवसांनी नष्ट झाली, हा अनुभव स्वाऱ्या करणाऱ्या प्राचीन राष्ट्रांस आला, आणि त्यामुळे केवळ लुटीसाठी होणाऱ्या स्वाऱ्या बंद पडल्या- लूट करून जें काहीं आणवें तें किती काळपर्यंत टिकणार, भूक रोज लागते, कपडे तीन चार माहिन्यांनी लागतात. अशामुळे लूट करून तात्पुरते श्रीमंत बनलेल्या लुटाखूऱ्या लूट करून आणलेल्या वस्तू शेड्याच दिवसांत बाजारात येतात आणि त्या उघोगप्रिय राष्ट्रांत पुन्हा परत जातात. अनेक स्वाऱ्या करून अफगाण दरिद्री तें दरिद्रीच. यामुळे लुटीच्या स्वाऱ्या टाकून कायमचे राज्य करण्याची कल्पना गुलाम, घोरी धगेर घराण्यांनी पत्करली. महाराष्ट्रासहि तोच अनुभव आला. अनेक वर्षे मुलुखगिरी करून, महाराष्ट्रांतील सामान्य वर्गाची सांपत्तिक स्थिति फारशी सुधारली नाहीं. म्हणून लूट करण्यासारखे हेतु राजकारणात दिवसासु दिवस निरुपयोगी होऊन स्वाऱ्या नष्ट झाल्या.

दोन प्रदेशांची संयुक्तता त्याच्या इच्छेवर अबलंबून असावी, व एका प्रदेशानें दुसऱ्या प्रदेशास जुळमानें आपणाशीं निगदित करून नये, हे राजनीतीचे तत्व प्रसार पावत आहे; व अशा प्रसंगी दिंदुस्थानानें दुसऱ्या गणांस जिंकावें घ आपल्या तावढीत ठेवावें या महत्वाकांक्षेस क्षेत्र नसलें तर त्यात ~~~ नक्सान नाही. दुसऱ्याची लूट करणे, दुसऱ्या राष्ट्रांस गुलाम करणे, या क्षणां... दुसऱ्याची लूट करणे, दुसऱ्या राष्ट्रांस करून घेण्याइतके स्वराज्य मिळाविक्षा सोडून इतर सर्व आकांक्षा तृप्त

परराष्ट्रविषयक नीतीमध्ये वाढत्या लोकशाहीमुळे महत्त्वाचा फरक पडला आहे आणि पडणार आहे. राज्यव्यवहार राजाज्या किंवा वरिष्ठ वर्गाज्या वैयाक्तिक सुखदुःखासाठी नाहीं, तर तो सर्वे प्रजेज्या हिताहितासाठी आहे. हे तत्त्व एकदां मान्य झाले आणि लोकांज्या मनांत बाणले गेले म्हणजे राज्यकारभारावर परिणाम होणारच. राजाला अमुक देशाची राजकन्या मिळवून धावी यासाठी लढाया आज अगदी अतर्क्ये आहेत एवढेच नव्हे तर गेल्या तीनचारशे वर्षांत, कृष्णाकुमारीचे उदाहरण वगळतां, हिंदुस्थानांतहि झाल्या नाहीत. आज एखादी लढाई करावयाची झाली तर त्या लढाईमुळे सामान्य जनतेला काय प्राप्ति होणार याचा विचार करावा लागतो. राजांचे किंवा सरदार वर्गांचे किंवा कांही भांडवलबाल्या वर्गांचे खरोखर हित अगून, सामान्य जनतेचे त्यांत हित आहे असे भासविले जाऊन लढाया झाल्या आहेत. जसजसा सामान्य वर्गाचा राजकारणावर दाव वाढू लागेल, तसेतसे आर्थिक उन्नतीसाठी दुसरे देश आपल्या ताब्यांत आणावयाचे, आणि त्यांना पिलून काढण्याची खटपट करावयाची, या प्रकारज्या प्रयत्नास आळा घालावा लागेल व घातला जात आहेहि.

लढाई जर नको आहे तर एका राष्ट्राने दूसऱ्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य हिसकावणे किंवा त्याची जमीन काढून घेणे हेहि नकोच आहे असे ओघानेच प्राप्त होतेतेव्हा एका राष्ट्राने आपला मुलूख वाढविण्याचा प्रयत्न केला तर तोहि व्यर्थच असे होईल, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. येथे कोणी असा प्रश्न करील की, जे राष्ट्र अधिक सुसंस्कृत झाले त्यास आपल्या मर्यादा वाढविण्याने कांहीच फायदा नाही काय? नाही असे धरले तर अनेक लहान संस्थाने जाऊन राष्ट्र तयार व्हावे ही कियाहि अनवश्य किंवा चुकीची होती काय? याला उत्तर हेच की, निःशब्दांचे राजकारण जे पुढे मांडले जात

आहे तें श्रिकालावाखित सत्य म्हणून मांडले जात नाहीं, जगांतील अनेक लढाया मूर्खपणाच्या आहेत किंवा होत्या असें जरी म्हटले तरी सर्वच तशा होत्या असें म्हणण्यास मी तयार नाही; व जगाचा एकंदर विकासक्रम आज जो झाला आहे तो लढाया झाल्या नसत्या तरी तसाच असला असेहि म्हणण्याचा भावार्थ नाही. लढाईने साध्य करावयाचा इष्ट हेतु अन्य मागांनी साध्य करतां येतो, यासहि अपवाद आहेतच, व लढायांच्या निरर्थकत्वाचा नियम सर्वंत्र लागू पडेल असें नाहीं; आणि एका राष्ट्राने दुसऱ्यास जिंकण्याचा प्रयत्न करण्यात विशेष फायदा नाहीं या नियमासहि अपवाद असणे शक्य आहे. सध्यापर्यंत झालेला विकास गृहीत धरून आजब्या सुसंस्कृत आणि आर्थिक महत्वाच्या राष्ट्रांस पुढील कार्यक्रमासाठी निःशास्त्रांचे राजकारण उपदेशिले जात आहे, सुधारलेल्या लोकांस गुलाम-गिरी बाईट आहे. म्हणून ती बंद केली पाहिजे हा आजचा अनुभव आहे. परंतु उत्पादन-विकासास गुलामगिरीची संस्था प्राचीन काळीदेखील अनवश्य होती है आज कत्ते म्हणावे? युद्धाच्ची अनवश्यकता परामूर्त राष्ट्राच्या दृष्टीनेहि पूर्णपणे स्थापित करतां येणार नाहीं, कां कीं, युद्ध करून जय मिळविल्याने कधी कधी जित देशाचे कल्याण होते. जे देश उच्च शास्त्रीय विकासाच्या बाबतीत मार्गे पदतात त्या देशांचा आर्थिक विकास फारसा होत नाही. आणि त्यामुळे जर तो देश उच्च सुधारलेल्या लोकांनी जिकला तर त्याचे सुधारलेल्या जगांत समर्थन होऊं शकतें; कां कीं, जो देश अप्रगत असती त्याच्या अप्रगतीचे मुद्द्य काण त्याचा शासकवर्ग अप्रगत असतो हैं होय, शासकवर्ग म्हणजे प्रजेचा नेतृवर्ग आहे. असंस्कृत लोकांच्या तावडीत सचा राहूं देणे म्हणजे त्या देशांतील जे सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांवर जुळार्हा, आणि रोगप्रसार व दारिद्र्य यांजवर जय मिळविण्यास असमर्थ, असे सरकार ठेवणे होय.

तसेच एखादे थोळ्याशा हजारांचे असंस्कृत राष्ट्र या भूमीवर कोट्यावधि लोकांचे पोषण होईल स्या भूमीवर स्वतंत्रेने रहात असले आणि आपल्या प्रजेचां निगा चागली ठेवण्यास असमर्थ असले व त्या जमिनीचा उपयोग चागला करून असंख्य लोकांचे पोट भरण्याची विद्या दुसऱ्या राष्ट्रापाशी असली, म्हणजे त्या दोन राष्ट्रांचे संबंध कोणत्या प्रकारच्या नीतीने वाधले जावेत ? केवळ स्या भूमीवर विशिष्ट असंस्कृत राष्ट्र अगोदर आले म्हणून त्याच्या स्वातंत्र्यांचे रक्षण करावयाचे काय ? आणि स्या राष्ट्राला त्या जमिनीचा उपयोग स्वतःला करता येत नाही व दुसऱ्यास होऊ घावयाचा नाही या प्रकारची नीति आचरू घावयाची काय ? घावयाची म्हटली, तर आज अमेरिकाखडात दहा बारा लाख इंडियन जवळ जवळ पूर्वीच्याच स्थितीत असते, आणि स्या भूमीचा आज सर्व जगाला जो उपयोग होतो तो मुर्द्दीच क्षाला नसता. अमेरिकन इंडियन लोकाप्रमाणे स्वतःच्या सुधारणेला असमर्थ असे जर आपण असू, तर आपणास पारतंत्र्यातच रहाऱ्ये योग्य आहे. आणि तसे म्हणजे शास्त्रविकास करून स्वतःची उन्नति करण्ये या क्रियेस असमर्थ जर आपण नसलो, तर आपण स्वातंत्र्याची म्हणजे शासनाची जबाबदारी पत्करण्यास लायक आहोत असेहो दोईल.

या महत्त्वाकाक्षा तृत करून घेण्यासाठी आपणास स्वातंत्र्य पाहिजे आणि ज्यासाठी लोकावर कर लादण्याचा आणि करापासून उत्पन्न होणाऱ्या पैशाचा लोकांचे हित साधण्यासाठी व्यय करण्याचा अधिकार पाहिजे, स्या महत्त्वाकाक्षाच्या कार्यक्रमात सर्व अतस्य सुधारणेचे प्रश्न येतात. देशामध्ये उघोगधंदा वाढावा, समाजातील शिक्षण चांगले वाढून प्रजा सुशिक्षित बनावी, रोगांचे नियत्रण व्हावे, धंदा सुरक्षीत चालविण्यास लायक असे मोठे कार्यकारी निपजावेत, प्रत्येक व्यक्तीस आपल्या हिताहिताची जाणीव व्हावी यासारख्या

सर्व सुधारणा करण्यास लागणारें स्वातंत्र्य मिळविणे हा निःशब्द राजकारणाचा महत्त्वाचा भाग होय. राजकारण प्रत्येक देशांत जें ज्ञालें पाहिजे तें या प्रकारच्या खटपटीसाठी होय. परंतु या राष्ट्रविकासाच्या गोष्टी 'राजकारण' चा भाग धरीत नाहीत किंवा या गोष्टी करणारास मोठा मुत्सदी असें मानण्यात येत नाही. राजकारण करतांनां कर्तव्याची कल्पना व्यापक ज्ञाली पाहिजे. आज राजकारण म्हणजे पक्षविषयक चळवळी असेंच समजण्यात येते. जुन्या जगांत जो कळलाऱ्या आहे, दुसऱ्यास बुडवून आपले किंवा आपल्या नियमित इष्ट वर्गांचे हेत वाढविण्यासाठी खटपटी करीत आहे, अशा व्यक्ती-सच मोठे मुत्सदी म्हणण्याचा रिवाज पडला आहे. आपण जितके अधिकाधिक पश्चिमेस जाऊ तितके तितके अर्थशास्त्रीय उपायानी देशविकास करणाऱ्या मुत्सदीचे महत्त्व वाढलेले दिसते.

निःशब्द राजकारणामध्ये केवळ लोकसुधारणेच्याच गोष्टी येतात असें नाही. तर अनेक पक्षविषयक गोष्टीहि येतात. तसेंच राष्ट्रांचे स्वातंत्र्य, दोन राष्ट्राचा परस्परसवध हेहि प्रश्न येतात. आपांस या निःशब्दराजकारणाचा प्रसार इंग्लंडशी संबंध ठरविण्यासाठी अवश्य आहे एवढेंच नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशासन पत्करून जी लोक-शाही आपण वापरू इच्छितों तिच्या यशस्वीपणासाठी देखील आहे. आणि हे खरोखर महत्त्वाचे काम आहे. निःशब्द राजकारणाच्या तत्त्वाचा प्रसार केवळ दोन राष्ट्रांमधील संप्राम टाळण्यास जरूर आहे असें नाही; स्थानिक घडामोडीतहि रक्तपात होतो तो बंद करून लोकराज्य यशस्वी करण्याचे काम पुण्यकल देशांत ब्हाष्याचे राहिले आहे. समाजातील एका पक्षाचे अभिकार दुसऱ्या पक्षास जाते येळेस लोक जितके सशब्द गडवड करणार नाहीत तितके तें लोकराज्य यशस्वी होय. दक्षिण अमेरिकेतील संस्थानामध्ये इतेकशनाच्या येळेम सुद्धा आपल्या बाजूच्या मंडवीचे संरक्षण करण्यास आणि दुसऱ्या पक्षास

भेवडावण्यास लोक बंदुका घेऊन बाहेर पडतात. आणि इलेक्शनच्या दिवशीं गोळीबार हा अनेक ठिकाणी ठेवलेलाच. त्या दिवशीं नवरे घराबाहेर पडले म्हणजे ते परत येईपर्यंत बायकाचे हृदय धड-धडत असते. युनायटेडस्टेट्स मधील दक्षिण संस्थानात इलेक्शनच्या दिवशीं बहुसंख्याक नियमोना भेवडावण्यासाठीं गोरे लोक पोलच्या आसपास बदुका घेऊन उभे असतात. आणि “निगर” जर पोल-जवळ गेले तर त्यांच्यावर गोळी घाला अशा निनावी जाहिंगतीहि लाखतात. एवंच, कायदेशीर हक्क बजावताना देखील कायदेशीर प्रतिकार न करता सशब्द प्रयत्न करण्याची चाल अजून आहे.

आजचे राजकारण ठरविण्यासाठीं ज्या क्रिया अवश्य आहेत त्यात ज्या शक्तीनी राष्ट्राचे कार्य करणाऱ्या मुत्सद्याचे प्रयत्नाहि बाधले जात आहेत त्या शक्तीचे आकलन आपणास आपला कार्यक्रम ठरविण्यासाठीं केले पाहिजे. उया शक्ती प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करून सर्व जगास बद्द करितात त्या शक्तीना आवरणे किंवा त्याशीं विरोध करणे हें कोणत्याहि राष्ट्रास शक्य नाहीं आणि निरनिराक्या राष्ट्रात जे मुत्सदी काम करीत असतील, त्याना त्या शक्तीशी नमते घ्यावें लागणार किंवा त्या शक्तीचे ज्ञान मिळवून आपला कार्यक्रम त्या शक्तीशी जुळता करून घ्यावा लागणार. केवळ शात-तेमुळे आणि कार्यक्षेत्रास भोठे स्थल सापडल्यामुळे अमेरिकेचे जे आज शक्तिवर्धन झाले आहे त्यांच्याशीं जगातील कोणत्याहि राष्ट्रास संग्राम करणे कठिणच झाले आहे, अमेरिकेची जी शक्ति वाढलेली आहे ती केवळ युद्धविषयक नाहीं. भाडवलाचीं मोठी एकीकरणे होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि विक्रय करणे, याच क्रिया झाल्या आहेत आणि द्रव्याहि पुष्कळ झाल्यामुळे आणि यूरोपातील बहुतेक राष्ट्रे द्रव्यहीन झाल्यामुळे अमेरिकेस यूरोपचे धन-कोपण करावे लागते आहे; आणि यामुळे कोणतेहि राष्ट्र चिरडले

जाऊं लागले किंवा आत्मंतिक नुकसान पावूं लागले म्हणजे त्याच्या अस्तित्वाची काळजी त्याचा सावकार जी अमेरिका तीवर पडणार आहे; आणि यामुळे भावी राजकारणात अमेरिका शांततेचे राजकारण म्हणजे निःशब्दांचे राजकारण जगावर लादील अशी अपेक्षा करण्याला जागा आहे. या अमेरिकेच्या शहापासून प्रेटब्रिटनहि सुटले नाही. हिंदुस्थान व वसाहती यांनीहि अमेरिकेच्या बाजारात कर्ज काढले आहे. कल्पना करा की, अमेरिकेचे पुष्कळसे भांडवल हिंदुस्थानात गुंतले आहे, आणि हिंदुस्थानात फार असंतोष होऊन राज्यकांतीची नाहीं तरी मालमत्तेच्या असुरक्षिततेची चिन्हे दिसावयास लागली, तर इंग्लंडची सावकार अमेरिका, आणि हिंदुस्थानात घंदा करीत असलेली अमेरिका, इंग्लंडला निग्रहात्मक “सळा” देण्यास चुकणार नाहीं. व तो सळा इंग्लंडला मानावाच लागेल. येथे या प्रकारच्या सर्व शक्तीची मोजदाद देण्याचा इरादा नाहीं, पण हिंदुस्थानच्या प्रजेचे राजकारण यशस्वी होण्यास बाहेरच्या शक्ती कशा उपयोगी पडतील त्याचे दिग्दर्शन करण्यासाठी हा उद्देख येथे केला आहे.

आतापैर्यंत ज्ञालेल्या विवेचनाचे सिंहावलांकन घोडक्यात करावयाचे ज्ञाल्यास असें सांगतां येईल की, सशब्द राजकारण अशक्य आहे, एवढेच नव्हें तर तें अनवश्य आहे. प्रत्येक राष्ट्रास स्वातंत्र्य असावें ही गोष्ट जर जागतिक हिताची असेल, तर तें हित जागतिक विकासाचा अवश्य भाग होईल; आणि ती तशी असल्यास स्वातंत्र्य संस्थापनेसाठी देखील युद्ध न करतां युद्धेतर उपायांनी ते कार्य साध्य होईल. हिंदुस्थानचे भावी राजकारण देशविकासाचे, तसेच स्वातंत्र्य संस्थापनेचे म्हणजे हिंदुस्थानाच्या प्रजेचा इंग्लंडच्या दरबारी मंडळीशी जो संबंध आहे तो बदलन घेण्याचे आहे. या प्रकारच्या राजकारणात जर हिंदुस्थानने किंवा इंग्लंडने निःशब्दता

कायम ठेवली नाहीं तर अमेरिकेसारखे परके राष्ट्राहि दोघांस निःश-
ब्दता ठेवण्यास भाग पाढील असा बराच संभव आहे.

प्रकरण २ रे.

अद्वैत

स्वराज्यकल्पना, लोकजागृति व सरकारची कार्यक्षमता.

निःशब्दांचे राजकारण करावयाचे म्हणजे संप्राम चुकवावयाचा
असे नव्हे. संप्रामाशिवाय कोणतीच वस्तु साध्य होत नाहीं, आणि
राष्ट्राचा राज्यकारभार चालवावयास लागणारी लायकीहि यावयाची
नाहीं. हा संप्राम करावा लागणार तो निःशब्द होय. संप्राम चुकवा-
वयाचा नाहीं हे जरी खरे आहे, तरी जी गोष्ट संप्रामाशिवाय साध्य
होण्याजोगी आहे तीसाठी विनाकारण संप्राम कशासाठी? आपणांस
यासाठी काय साध्य करावयाचे ते निश्चित केले पाहिजे.

आतोपर्यंतच्या अनुभवावरून आपणांस हे ठाऊक काळे आहे
कीं, आपले भावितव्य परक्या लोकांच्या हातीं ठेवणे हे बरोबर नाहीं.
कोणी मनुष्य कितीहि प्रामाणिक असला तरी राज्यव्यवस्थेसाठी जर
उयावर तो राज्य करणार स्यापेक्षां अन्य व्यक्तीस किंवा मनुष्यसंघास
जबाबदार असला तर त्याला ठेवणे किंवा काढणे हे ज्यांच्या
हातांत आहे त्यांच्या हितासाठीं ज्यांवर तो राज्य करीत आहे त्यांचे
अहित करावयास प्रवृत्त होईल. म्यान्चेस्टर शहराचा सर्व कारभार
जर एका अधिकाऱ्याच्या ताब्यांत दिला आणि त्या अधिकाऱ्याला
ठेवणे किंवा काढणे हे म्यान्चेस्टरच्या लोकांच्या हातांत न ठेवतां
लेढनच्या लोकांच्या हातांत ठेवले तर तो म्यान्चेस्टरचे हित पूर्णा-

शानें पाहील काय ? या तन्हेच्या व्यवस्थेस म्यानूचेस्टरचे लोक क्षणभर तरी कबूल होतील काय ? अर्थात् नाहीं. तेयें लोक एक रक्कांच कीं दोन रक्कांचे हा प्रश्न येत नाहीं. तरी देखील अशा व्यवहाराला कोणीहि कबूल होणार नाहीं. हिंदुस्थानाच्या राज्यकारभार हिंदुस्थानाच्या लोकांस जबाबदार असावा असें म्हणणें हें प्रत्येक शहराचा कारभार दुसऱ्या शहराच्या लोकांना जबाबदार नसून त्याच लोकांना जबाबदार असावा या तत्वांचेच जास्त विस्तृत प्रमाणावर प्रसारण आहे. पुढे असें दाखविण्यांत येईल कीं, हिंदुस्थानाचा आर्थिक विकास आणि शिक्षणविषयक विकास होऊंन देण्यांत इंग्लंडचेहि कल्याण झालें नाहीं, म्यानूचेस्टरचा कारभार लंडनाच्या लोकांच्या हातीं ठेवल्यानें म्यानूचेस्टरचे नुकसान झालेंच असतें, पण म्यानूचेस्टरचा विकास चांगला न झाल्यानें लंडनचेहि नुकसान झालें असतें. एवंच कोणत्याहि मनुष्यवर्गाला दुसऱ्या मनुष्यवर्गाच्या तावडीत ठेवणें हें दोघांसहि अहितकारक आहे, आणि यासाठी दोघांमध्ये संबंध श्रेष्ठकनिष्ठतेचे नसून सहकारित्वाचे असावेत हेच योग्य आहे.

स्वराज्यासाठी आज चळवळ चालणी आहे तिचे यथार्थ स्वरूप लोकांस समजें ही स्वराज्यस्थापनेची पहिली पायरी आहे. जुनी स्वराज्याची कल्पना म्हणजे हिंदु राजा असें आणि ल्याने धर्मांप्रमाणे म्हणजे सर्व लोकास समत असा जो कायदा असेल त्याप्रमाणे राज्य चालविणे ही होय. वेदकाळी “स्वराज्य” म्हणजे काय होते याची कल्पना स्पष्ट नाही. मंत्रपुष्पांजलीत स्वीकारलेले धैदिक वाक्य जे ‘ओं स्वस्ति साप्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, पैराज्यं’ यातील स्वराज्य शब्द म्हणजे दक्षिणेतील स्वतंत्र राजे याचा दर्शक होय, भोज्य म्हणजे राजपुताना य धैराज्य म्हणजे लोकसत्तारमक राज्ये

असा अर्थ कांहीं संशोधक (उदा०रमेशचंद्र दत्त) करीत आहेत; तर कांहीं लेखक “स्वराज्य” याचा अर्थ स्वतःच्या मनावर ताबा असा आप्यातिमिक करीत आहेत. पुढे शिवार्जीच्या काळात स्वराज्य हा शब्द निराळ्याच अर्थाने वापरला गेला. आज स्वराज्य या शब्दाचा अर्थ प्रातिनिधिक संस्था असलेले लोकांचे राज्य असा झाला आहे. जुन्या बुधल्यांत नवीन दारू ओतण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नाचा हेतु असा आहे की, स्वकीय जातीचा राजा असल्याने जो राज्याविषयी आपलेपणा उत्पन्न होतो तो आपलेपणा प्रातिनिधिक संस्था असलेल्या राज्यपद्धतीच्या ठारी स्थापित व्हावा. प्रातिनिधिक राज्यपद्धति हें खरोखर स्वराज्य होय ही भावना लोकांत जागृत व्हावी.

ही एक तऱ्हेची चळशळ करणाऱ्यांची हातचलाखी होती. परराज्य नको, स्वराज्य पाहिजे असे प्रत्येक व्यक्तीस वाटते. तेव्हां प्रातिनिधिक संस्था म्हणजेच स्वराज्य होय ही गोष्ट लोकांस पटावयास लागली म्हणजे लोकांत प्रातिनिधिक संस्थाची भूक उत्पन्न होईल; आणि प्रातिनिधिक संस्था उत्पन्न झाल्या म्हणजे राजा जातीने इंग्रज असला तरीहि हरकत नाही. असा गेल्या पिढींतील दूरदर्शी राजकारणी मंडळीचा अभिप्राय होता. प्रातिनिधिक संस्थांची आवड उत्पन्न होणे ही त्या प्रकारच्या संस्था चालविषयाची पहिली तयारी होय. प्रातिनिधिक संस्था गेल्या पिढींतील सर्वच लोकास घ्येयभूत वाटत होत्या असे नाही. लोकांस एकतंत्री राज्य मार्हीत होते. त्यांस हें ठाऊक होते की, राजा चागला असला म्हणजे तो सर्वसत्त्वाधीश असतो आणि लोकांचे बरे वाईट करून शकतो. प्रातिनिधिक संस्था म्हणजे बारभाईंचा कारभार, त्यांत एकसूत्रता नसावयाची, कोणाचे चांगले करण्यास प्रत्येक मनुष्य दुसऱ्याच्या पक्षपाताच्या आरोपामुळे

असमय असाव्याचा, अशा तळेची पुष्कळ लोकांची समजून होती, आणि ती कांही अशी वरोवाहि आहे. तथापि ही गोष्ट उक्षांत ठेविली पाहिजे की, जी बारभाई कोणासच जवाबदार नाही अशा मुस्तदीमंडळाच्या हातून होणाऱ्या कारभारसंबंधाने वरील कल्पना लोकांच्या मनांत खिळली आहे. जेव्हांशे दोनशे माणसे प्रधानमंडळाने अमुक गोष्ट कां केली असे विचारण्यास सुज्ज असतात स्था प्रसंगी बेजवाबदार बारभाईचे दोष वरेच कमी झालेले असतात. तथापि हेहि खरे आहे की सर्वसत्त्वाधारी राजा कर्तृत्ववान आणि सर्वप्रजाहितदक्ष असा असला तर त्याच्या हातून थोड्या कालांत फार कामगिरी होते. प्रातिनिधिक संस्थांमुळे समाजाचा मध्यमवर्ग अधिक सुशिक्षित होत जातो. त्याच्यामध्ये जागृति होते, कर्तव्यकल्पना वाढतात; आणि त्यांचा कांही भाग जवाबदार मंत्रिमंडळाच्या ढोक्यांत शिरून राज्यकारभारात सुधारणा होत जाते. ही सुधारणेची क्रिया गुशार राजाच्या हाताखाली होणाऱ्या सुधारणापेक्षा जरी मंदगतीने होते तरी या सुधारणापरतेचा प्रवाह अधिक पद्धतशीर व अधिक अखंड वाहतो.

आज आपण हिंदुस्थानची भावी राज्यव्यवस्था कशी पाहिजे या प्रश्नाकडे उक्त देत आहो आणि स्वराज्य म्हणजे प्रतिनिधीची संस्था मागत आहो. अर्लीकडे “डोमिनियन स्टेट्स” हा शब्द प्रचारांत आल्यापासून डोमिनियन स्टेट्स हे मागत आहो. कधी कधी साम्राज्यावाहेर स्वराज्य पाहिजे की साम्राज्याच्या आंत स्वराज्य पाहिजे या तळेची मनोरजक चर्ची गंभीरणाने आजच्या राजकारणाचा विषय म्हणूनच करणारे सन १९२१. च्या अहमदाबाद कांप्रेससारखे लोकतमूह दृष्टीस पढतात. आणि कधी कधी साम्राज्यातर्फी स्वराज्य हे पूर्ण सातत्यापेक्षां उप्पतर प्येय आहे अशी कल्पनाहि माडली जात आहे, अनेक माणसांचे, स्वाभाविकपणे उत्पन्न

होणाऱ्या सामाजिक गरजांचा पुरवठा ब्हावा, व सामाजिक अडचणींस तोड निघावी, म्हणून शासकवर्गांकडे अथवा राज्यव्यवस्थेकडे लक्ष जावें, व त्यामुळे शासनसंस्थेने प्रजेसाठीं काय करावें यासंबंधांच्या प्रजेच्या अपेक्षा असतील त्या अपेक्षांप्रमाणे शासनसंस्थेस रूप येऊ लागते. सरकार हे यंत्र आहे, जसा माल काढावयाचा असेल तशी यंत्रयोजना होणार. समाजासाठी कोणता माल काढावयाचा हे जसजसे ठरेल तसतशी सरकारयंत्राची योग्यायोग्यता ठरेल; सरकारने लोकांकरता काय करावें यासंबंधांच्या लोकांच्या अपेक्षा जसुजसा वाढत जातात तसतसा शासनयंत्रावर परिणाम होऊ लागतो. लोकांत आज वैयक्तिक आर्थिक आकंशा आहेत आणि अस्तित्वात असलेल्या संधीचा वांटा आपणांसहि मिळावा यासाठी स्वराज्य पाहिजे एवढी लोकांत जाणीव झाली आहे. स्वराज्य कां मिळविले पाहिजे याविषयीं सामान्यतः जे हेतु लोकांपुढे असतात त्यांत समाजांतील मध्यमवर्गांपुढे मुख्यव्यळेकरून नोकरीचा हेतु असतो. आज जी “ब्राह्मणेतर” जागृति दिसू लागली आहे ती त्याच प्रकारची आहे, ही खरी लोकजागृती नव्हे. लोकजागृती अजून ब्हावयाचीच आहे. झाले आहे तें एवढेच कीं, ब्राह्मणेतरात उत्पन्न झालेला, अगदीं लहान असलेला मध्यमवर्ग इतर वर्गांवरोवर त्या नोकल्यांसाठीच भांडत आहे, कांहीं व्यापारी मंडळी अटीकडे स्वराज्यविषयक चळवळींत लक्ष देऊ लागली आहेत याचें कारण कंकाटे देण्यांत व व्यापारास सरकाराकडून पैशाची मदत करण्यांत सरकार गोऱ्या व काळ्यांमध्ये भेद करतें आणि यासाठीं तसले अन्याय बंद करण्यास स्वराज्य पाहिजे, इतपत कल्पना व्यापारी वर्गांच्या मनात आतां शिरूं लागली आहे. व्यापारी मनुष्य नाहीं तरी. राजकारणाकडे दृष्टि न देणारा असाच होता. शेतकल्यांची राजकारणाकडे दृष्टि हवी तितकी वळली नाही. ती वळविष्यासाठीं शेत-

करी वर्गांस आपल्या कार्याची खरी किंमत कळली पाहिजे; त्यानें जाणावे की जमीनोंस किंमत वास्तविक मनुष्यश्रमानें येते; सरकार जो धारा घेते तो सर्वस्वी अन्याय आहे, आपण जे पैसे सरकारात भरतो ते आपल्या श्रमाचाच मुद्द्य भाग भरतो, आणि ते आपणांस होणाऱ्या प्राप्तीच्या मानानें फार भरतो, इत्यादि गोष्टी खांस जितक्या अधिक समजतीळ तितकी अधिक जागृति होईल.

प्रत्येक मनुष्यानें आपल्या वर्गाच्या हिताच्या दृष्टीने स्वराज्याकडे पहाऱे ही दृष्टि कांही नैर नाही. राष्ट्र हा अत्यंत व्यापक आणि अत्यंत संकीर्ण असा समुच्चय असल्यामुळे सर्व वर्गांचे हित बरेचसे पद्धतशीर प्रत्यक्षसंकलन केल्याशिवाय कोणासच सांगतां येणार नाही; यासाठी प्रत्येक वर्गानें आपले हित रक्षण करण्यासाठी जागृत रहाऱे हें प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तथापि हें जागृत रहाऱे केब्हां होणार? जागृत राहून कांही उपयोग असेल तर ना! जर गरजाप्रमाणे सरकाराकहून सोय करून घेण्याची शक्यता असेल तरच लोकांत जागृति उत्पन्न होते. तर लोक-जागृतीस उत्तेजन येण्यासाठी प्रत्येक वर्गानें संघीभूत होऊन आपले हित साधण्याची सोय असली पाहिजे. ज्या वर्गाचे हित त्या वर्गानें सांगितलें नाहीं तर काय दुसरे सागणार आहेत?

प्रातिनिधिक संस्थांचे महत्त्व आज लोकास पटवून घावयाचे आहे एवढेच नव्हे तर सरकारासहि ते पटवून घावयाचे आहे. या प्रातिनिधिक संस्थांनी केवळ लोकासच फायदे होणार आहेत असे नसून खुद शासनसंस्थेसहि फायदे होणार आहेत. हिंदुस्थानी लोकांत बंड करून स्वतंत्र होण्याच्या इच्छेपेक्षां प्रातिनिधिक संस्थने युक्त अशी राज्यव्यवस्था घडवून आणण्याची इच्छा बहावी अशी इम्रज मुस्सद्यांची य हिंदी सुशिक्षितांची इच्छा फाई यास अनेक कारणे आहेत.

स्वराज्य पाहिजे याचा अर्थ सर्व लोकांस प्रतिनिधिवर्गामार्फत सरकार जबाबदार असले पाहिजे हें समाजध्येय जुन्या स्वातंत्र्याच्या कल्पने-पेक्षां कर्मी योग्यतेचें नाहीं, उलट ही राष्ट्रविकासाची पुढची पायरी आहे. जुना स्वातंत्र्याची कल्पना म्हणजे स्वजातीचा राजा असणे ही दोय. स्वजातीचा राजा असला म्हणजे लोकांस अधिक कार्यक्षेत्र मिळते व लोकांच्या हिताच्या गोष्टी तो स्वभावतःच करील अशी सामान्य समजूत असते. परंतु ही समजूत सर्वथा खरी असते असे नाहीं. जे राज्य कमी सुशिक्षित लोकांनी चालविले आहे त्याच्या लोकहितपर कल्पना नियमितच असणार. उदाहरणार्थ बेकारी बंद करण्यासारखे प्रश्न घ्या. हिंदुस्थानांतील सर्व संस्थानांस ती बंद करण्यास लागतील ते कायदे पास करण्यास किंवा उघोगयोजना करण्यास भोकळीक आहे. पण संस्थानिक आणि त्याचे कारकूनवजा मुत्सदी याचें ज्ञानच वेताचें असले हणजे दलणवळण वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, व्यापार वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, यांविषयीच्या कल्पना त्याच्या डोक्यांत येणारच नाहीत. केवळ अल्पबुद्धि नोकरशाहीवर चाललेले देशी संस्थानिकांचे राज्य सर्वलोकहितसाधक ज्ञानाच्या अभावानेच दुर्व्वल असते असे नाहीं, तर शासकवर्गाच्या सहाजुभूतीस देखील त्याच्या वैयक्तिक स्थिती-मुळे बन्याच मर्यादा उत्पन्न झालेल्या असतात. राजा विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा असल्यामुळे पुष्कळ प्रसंगीं तो सर्व जनतेचे आपण प्रतिनिधि आहों अशी कल्पना न करितां जनतेतील काहीं विशिष्ट भागाचेच आपण प्रतिनिधि आहोंत अशी कल्पना त्याच्या मनांत येऊ लागून तो राज्यांतील सर्व जनतेचा विकास या गोष्टीकडे पाहून राज्य न चालवितां काहीं विशिष्ट लोकांच्या हितासाठीं सर्व जनतेपासून उत्पन्न होणारा वसूल वापरण्याचीच तयारी करतो,

आणि याहुनहि खालच्या दर्जाच्या वन्याचशा राजेलोकांची बुद्धि, आपल्या उपमोगासाठी सर्व राज्य वापरावे अशा प्रकारची होते. जर राज्यांतल्या सर्व जनतेस आपले हित पुढे मांडणे, आपले हित पाहणारे मंत्रिमंडळ उत्तम करणे, या सारख्या गोंदी शक्य झाल्या तर राज्यांतील सर्व वर्ग आत्महिताविषयी दक्ष होऊ लागतोल. जें राजास किंवा मुत्सदयास सुचणार नाहीं तें निरनिराळ्या वर्गांचे प्रतिनिधि सुचवितील, आणि राज्य खोलर सर्व लोकहितासाठीं चालेल. स्वराज्याची चलवळ म्हणजे समाजांतील सर्व वर्ग जिंवत करण्यासाठी, आणि राजास किंवा शासक वर्गास एकांगी न राहू देतां अनेक अनेकांगी करण्यासाठी, व सर्व लोकांच्या प्रयत्नास चालना देण्यासाठी होय.

स्वराज्य म्हणजे सर्व लोकांचे रक्षण करणे व आपली सामुद्देश्यिक पत आहे ती कायम राखून बाढविणे या क्रिया करण्याची जबाबदारी लोकांनी स्वतःवर घेणे होय. स्वराज्याची चलवळ राष्ट्र एकटकोडे करण्यासाठी खास नाही. राज्यमारभारांत लोकप्रतिनिधींचा हात शिरल्यामुळे, राष्ट्रपुढांल अनेक प्रश्नांची जाणीव समाजांतील पुढारी वर्गास होत जाईल, आणि राष्ट्रास, बोहेरध्या राष्ट्रांमध्ये आपला दर्जा वाढला पाहिजे, ही जाणीव अधिक तीव्रतेने भासू लागेल. आणि असे ज्ञाले म्हणजे हिंदुस्थानांतील लोकांची राज्य चालविणारी माणसे सर्व जगाच्या लोकमतास जबाबदार होणार. आपल्या लोकांस दक्षिण आफिकेत बहिष्कृतांप्रमाणे घागविण्यात येऊ नये म्हणून या सरकारास घडपढावे लागेल स्थाच सरकारास परकीय मनुष्य आपल्या देशांत आठा म्हणजे त्याला आपल्या लोकांच्या परकीयांचा विटाळ मानण्याच्या क्रियेनिरुद्ध घडपढावे लागेल. राष्ट्र या नात्याने जगात प्रवेश करावयाचा म्हणजे सामुद्देश्यिक जबाबदारीभ्या कल्पनांचा ओकात चोहोकडे प्रसार केलाच पाहिजे, आणि असे शास्याने हिंदुस्थानांतील दोक जगाचे नागरिक ब्हावयास इतर स्वतंत्र देशांतके

योग्य होतील, आणि त्यांच्या मनांतील अनेक विकल्प जाऊन त्यांच्यांत नैतिक सुधारणा वाढेल.

स्वराज्याची चळवळ सरकारचा वोज कमी न करतां वाढविण्यासाठी आहे. जेव्हां सरकारचे पोलिसखाते लोकांस जवाबदार नसते आणि जेव्हां त्या खात्याचा उपयोग स्वदेशाभिमानी लोकांस छळण्यास आणि पठाणांपुढे दुर्बलता दाखविण्यास केला जातो, तेव्हां असल्या खात्याची लोकांत प्रतिष्ठा काय असणार, आणि त्या खात्याच्या लोकांस जनतेची सहानुभूति मिळणार तरी कशी? पोलीस हे लोकांस आपले मित्र न घाटतां शत्रूच वाटणार. पण हे खाते लोकसत्तेस जवाबदार झाले म्हणजे या खात्याची काम करण्याची पद्धत लोकपीडक न होतां लोकरक्षकच अधिकाधिक होत जाईल, आणि लोकांची सहानुभूति गुंहेगाराकडे न वळतां पोलीसकडे वळेल आणि पोलीसला काम करण्याला अधिक सौकर्य उत्पन्न होईल; म्हणजे स्वराज्याचा परिणाम कायद्याचे महत्त्व वाढविण्याकडे होईल.

जी गोष्ट पोलिसखात्यासंबंधाने आहे तीच गोष्ट वसुलासंबंधाने व करांसंबंधाने आहे. जर करांचा उपयोग लोकांच्याच हितासाठी केला जातो, अशी लोकांची खात्री नसली तर कर वाढविण्यास लोकांचे मत विरुद्ध असणारच; पण करांचा उपयोग लोककल्याणासाठीच केला जात आहे अशी लोकांची खात्री झाली तर कर वाढविण्यास लोकमत अनुकूल होत जाणार. तथापि जेव्हां एखादा विशिष्ट लोकहिताच्या गोष्टासाठी पैसा पाहिजे असें सांगून सरकार नवीन कर उत्पन्न करते आणि त्या लोकहिताच्या गोष्टासाठी पैसा अधिक खर्च न करतां भटत्याच गोष्टीताठी खर्च करूं लागते तेव्हां सरकारविषयी विश्वास उत्पन्न होत नाही. आणि जर लोकप्रतिनिधीच्या करास मंजुरी देऊ लागले तर ते लोकप्रतिनिधी लोकांत अविश्वासाई टरतात. आज या प्रकारच्या गोष्टी पुष्कळ होतात. आज नोक-

रशाहीच्या हातीं कारभार आहे व प्रतिनिधिवर्ग दुर्बल आहे, तेव्हा अनेक छटपटी चालूच रहाणार, कां कों नोकरशाहीचा सर्व वेळ राज्यव्यवस्थेसाठीच असल्यामुळे लग्नाऱ्या करण्यास व त्या कशा कराऱ्या याविषयी विचार करण्यास तीस पुण्यक्ल संधि असते, पण हे अपूर्ण सत्तेचे लोकप्रतिनिधी फाशल्या वेळांत राजकारण करणार; त्यांना नोकरशाहीच्या लग्नाऱ्या शोधीत रहाण्यास त्या प्रसिद्ध करण्यास आणि त्याविरुद्ध खटाटेय करण्यास संधि नसते. शिवाय कायदेमंडळाचा वेळ घोडा असल्यामुळे नोकरशाहीची पूर्ण उजळणी तेथें करण्यास अवकाशहि नसतो, तथापि हा नोकरशाहीचा जय नसून पराभव आहे. लोकांक्रील कर न वाढवितां अधिक कर्ज काढून कारभार चालविषयाचे घोरण आज जे सरकार घस्करीत आहे आणि ज्या घोरणाचा परिणाम राष्ट्रीय कर्ज घाढण्यात होत आहे ती गोष्ट सरकाराच्या पराभवाची घोतक नव्हे काय, आणि हे दौर्बल्य लोक प्रतिनिधींस सरकार फेटाळून लावीत असल्यामुळे उभान झाले नाही काय! यासाठी प्रतिनिधींस जबाबदार अशी माणसे सर्व नोकरशाहीच्यावर बसविलीं पाहिजेत, असें झाले म्हणजे लोकांचा राज्यकारभारावर विश्वास घाढेल आणि सरकारने लोकसुधारणेच्या अधिकाधिक योजना कराऱ्यात आणि त्या योजना पर पाण्यासाठी लोकांनी अधिकाधिक कर मंजूर करावेत ही प्रवृत्ति वाढेल. लोकांच्या प्रगतीसाठी ज्या कांही गोष्टी काही संस्था खासगी प्रयत्नानें आज करीत आहेत त्या उद्यां शासनसंस्थेमार्फत होत जातील. सर्व लोकांचा विमा उत्तरणाचो राष्ट्रीय योजना, प्रस्तेक धंधाचें शिक्षण, दूर्योत्पादनास असर्व अशा प्रजेंचे रक्षण उत्पानविकासाच्या राष्ट्रीय योजना इत्यादि गोष्टीकडे शासनसत्ता जोपर्यंत लोकांस जबाबदार नाही तोपर्यंत कधीदि चांगल्या तर्फेने

लक्ष जाणार नाही. आणि येथील सरकार इतर सरकारांपेक्षां कमी, योग्यतेचे ठरेल.

अर्थात स्वराज्याची चळवळ ही सरकारची पत वाढविण्यासाठी आणि सरकारचे कार्यक्षेत्र अविक विस्तृत करण्यासाठीच आहे, व यामुळे या चळवळीकडे इंग्लडने त्यांचेच काम आम्ही करीत आहो या भावनेने पाहिले पाहिजे. तसेच सरकारची कार्यक्षमता लोक जागृतीमुळे, आणि लोकजागृती प्रातिनिधिक संस्थेच्या स्वराज्याने वाढणार आहे, ही भावना जागृत ठेऊन राष्ट्रशासनाच्या पुनर्घटनेस जोराने चालना दिली पाहिजे.

प्रकरण ३ रे.

अर्द्धेश्वरी

सध्यांचे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्य.

स्वराज्यप्राप्ति हें आज आपल्या राष्ट्रातील सुशिक्षित वर्गांचे ध्येय म्हणून निश्चित झाले आहे, आणि ते प्राप्त करून घेण्यास कोणती पद्धति उपयोगी पडेल यावर मात्र आज मतभेद आहे. यावरोवरच जे जनसमूह कायमचे मार्ग पडले आहेत त्यांनी पुढे आले पाहिजे हेहि समाज ध्येय मान्य आहे. ही दोन्ही ध्येये वस्तुतः भिन्न नाहीत. तर निरनिराळ्या वर्गांच्या विचारकक्षेप्रमाणे आत्मोन्नतीचीच ध्येये आहेत. या ध्येयाच्या परिपोषासाठी कार्यक्रम काय असावा याविषयी जे विचार प्रगट झाले असतील त्यांचे निरीक्षण आपणांस महत्त्वाचे आहे, व तसेच त्या ध्येयाप्रमाणे किंवा ध्येयाच्या पूर्तीसाठी देशातील, राजकीय पक्षांनी काय कार्यक्रम अंगिकारिला आहे तो जाणणे आणि त्याची युक्ती तपासणे अवश्य आहे.

ब्राह्मणेतर पक्षाचें आस्तिवच नाही; आणि मद्रास इलाख्यामध्ये ब्राह्मणेतरांमध्ये सुशिक्षित वर्ग ब्राह्मणांइतका जरी नाही तरी उपेक्षिण्याइतका अल्पसंख्याक नाही त्यामुळे तेथील ब्राह्मणेतर वर्ग सर्वसामान्य पक्कारब्ध्या गोट्टीमध्ये जवळ जवळ ब्राह्मणांइतकाच पडतो, आणि ब्राह्मणेतरांतील अनेक माणसें दाक्षिणेत अधिकारारूढ असल्यामुळे देशी लोकांच्या आकांक्षाप्रमाणे व हिंताच्या दृष्टीने राज्यकारभार होत नाही याची जाणीव तेथें ब्राह्मणांप्रमाणे ब्राह्मणेतरासह झाली आहे. महाराष्ट्रांत मात्र परिस्थिति निरांगी आहे. मराठ्यांमध्ये सुशिक्षित वर्ग घोडा आहे. त्यामुळे कायदे करणाऱ्या मंडळांत किंवा सरकारी नोकरीत त्यांचा शिरकाव जितका ब्हावा तितका झाला नाही. मराठ्यांमध्ये शिक्षण वाढून त्यांचा शासनयंत्रात शिरकाव जितका अधिक होईल तितका त्यांच्यामध्ये देखील स्वराज्यवाद अधिक बळावत जाईल. मग त्यांच्या मिन्न आकांक्षा जर राहिल्या तर त्या एवढ्याच रहातील कीं स्वराज्य तर प्राप्त करून घ्याव्याचेच पण हातीं अधिकार आला असतां त्याचा फायदा ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मणेतरांस, विशेषेकरून मराठा जातीला अधिक मिळवून घावयाचा. पण ही केवळ स्वजातीस आश्रय देण्याची इच्छाहि अंगावर जवाबदारी पडली असतां रहाणार नाही. जवाबदारी पडली म्हणजे माणसांच्या लायकीप्रमाणे त्यांस जागा मिळाव्या या धोरणाचाच तेहि पुरस्कार करतील. अर्थात् ब्राह्मणेतर पक्षाची आजची धडपड हा केवळ सामान्य चुरशीचा भाग होय. आज महाराष्ट्रांतील ब्राह्मणेतर वर्ग या सामान्य चुरशीच्या पर्लीकडे गेला नाही. प्रागतिक, स्वराज्य आणि कठूर हे मुख्यतः जातिविशिष्ट आकांक्षा नसलेले म्हणजे खेर राजकीय घेयासंबंधाचे किंवा पद्धति संवंधी पक्ष दोत. वर संगितलेल्या पहिल्या पांच पक्षांशिवाय एक स्वतंत्रांचा पक्ष वरिष्ठ कौन्सिलांत अस्तिवात आला आहे; आणि जर स्वराज्यपक्षी-

यांचे धोरण देशहिताच्या विधायक गोष्टी करण्याएवजी केवळ सरकारी बन्या वाईट गोष्टींस खोडा घाटण्यांचे राहील तर हा स्वतंत्रांचा पक्ष वाढत जाण्याचा संभव आहे. कां की, स्वराजिस्ट निवळ खोडाच घाटणार तर लोकांच्या गरजा कोणत्या तरी पक्षाच्या मार्फत पुढे आल्या पाहिजेत. स्वराज्य पक्षांचे उक्त संप्रामांत असल्यामुळे विशिष्ट आर्थिक व सामाजिक सुधारणांची खटपट किंवा मनीषा त्यामध्ये कमी आहे, आणि हीच गोष्ट खत्रींचे बल आहे. मुसलमान व ब्राह्मणेतर या पक्षांचे कार्यक्षेत्र नियमित आहे. मुसलमान पक्ष हा हिंदूशी कांही कारणांकरितां युक्त झोऊन म. गांधींचा अनुयायी बनला. त्या पक्षांचे मुख्य धोरण खिलाफतीची जोपासना करण्यांचे होते. पण खिलाफतीचे उच्चाटन खुद तुर्कस्तानांतूनच ज्ञाल्यामुळे हा पक्ष अदृष्टकार्य झाला आहे, व आता या पक्षांचे धोरण अल्पसंख्याकांना संख्याव्यापेक्षां अधिक फायदा बहावा व अधिक मान्यता मिळावी या तन्हेचेच होण्याचा संभव बराच आहे. ब्राह्मणेतर पक्ष मुसलमानांचे थोडेवहूत अनुकरण करीत आहे; आणि आपणांकरितां स्वतंत्र जागा, व नोकरींत आपणांस अधिकाधिक प्रवेश या बाबतींत कांही दिवस खटपट करीत राहील. मुसलमान व ब्राह्मणेतर या दोन पक्षांच्या मागण्यांचा विचार करतां असें म्हणावे लागेल की, हे वस्तुतः राजकीय पक्ष नसून डबोल्याची देशांतल्या देशांत यांटणी जातिविषयक ब्हावी येवड्याच संबंधानें विचार करणारे आहेत. म्हणजे यांस मुख्य राजकीय पक्ष म्हणतां येणार नाही. हिंदुस्थानचा व इंग्लंडचा संबंध कसा असावा प्रातिक स्वायत्तता कितपत असावी इत्यादि बाबतींत विचार करणारे हे पक्ष नव्हत. या बाबतींत विचार करणारे पक्ष म्हणजे प्रागतिक, स्वराज्यवादि व नाफेर पक्ष हे होत.

स्वराज्यवादांचा कार्यक्रम केवळ अडथळ्याचे ढाव कसे ठाका-

वेत एवदधाच पुरता आहे. देशविकासविषयक कार्यक्रम यांच्यापाशी आज काहीं नाही. जर उत्पन्न झाला तर इंडिपेंडेंट पक्ष खात किंवा प्रागतिकांत विटीन होईल. येडाबहुत निश्चित कार्यक्रम इंडिपेंडेंट व प्रागतिक याच्यापाशीं आहे पण तोहि अपुरा आहे. शिवाय प्रागतिकांच्या पाठीमार्गे आज लोकांचे बळ नाही. नाफेर पक्षाला आज नाफेरपक्ष हे नांव शिळुक रहातच नाही. कां कीं, गांधींनी इतरांशी जो तहनामा केला त्यामुळे याची स्थिति आज विचित्र झाली आहे. प्रश्न येवढाच येतो कीं, आतां हा 'अवशिष्ट' पक्ष स्वराज्यवाचांशी पूर्णपणे एक होईल काय? मनुष्यस्वभावावरून असे वाटते कीं हा एकाएकीं त्यांशी संलग्न होणार नाही. कौन्सिलांत जाऊन काम करणे हे फार थोड्यांसच शक्य आहे आणि ते काम फलदायी होईलच अशी याची भावना नाही. त्यामुळे या पक्षास एकतर गांधींचे नेतृत्व सोडून दिले पाहिजे किंवा आपला कार्यक्रम निराळा अखिला पाहिजे किंवा गांधींना आपल्या पक्षात कायम ठेवून व गांधींचे नेतृत्व कबूल करून गांधींना आपल्याकरितां कार्यक्रम तयार करावयास सांगितला पाहिजे.

या पक्षास निराळे अस्तित्व असण्याची अवश्यकता गेली आहे असे नाही. का कीं, प्रागतिक पक्ष व स्वराज्यपक्ष यांचा बराचसा बळ लोकशिक्षणाच्या ऐवजीं आपल्या पक्षाची सरकी करण्यात जाणार व लोकांनी शासनविषयक गोष्टीची अधिक माहिती करून देणे, निमहानुमहास जनतेस अधिक समर्थ करणे, स्वराज्यविषयक भावना अधिक उत्कट करणे, राष्ट्राच्या आकांक्षा वाढविणे व एक-राष्ट्रीयत्व उत्पन्न होण्यास अवश्य अशी नेतृत्व चळवळ करणे, धार्मिक भेदामुळे होणारा विरोध दूर करणे या गोष्टी करण्यास खटपट करणारा एखादा मनुष्यसंघ पाहिजे. लोकशिक्षणाचा विधायक कार्यक्रम खार्दीशिवायाहि पुष्कलच आहे, आणि खादीप्रसारापर्यंत लोकांचा

विश्वासहि. कमी कमी होत चालला आहे. खादी व स्वराज्य यांतील कार्यकारण संबंध कोणासच पटला नाही. तर अशा प्रसंगो सर्व प्रकारच्या लोकांस पटेल असले विधायक कार्याहि उत्पन्न ब्हावयाचे आहे. अशा स्थितीमध्ये यास कौन्सिलप्रवेशाची आकांक्षा नाही व यास जनतेची प्रगति हीच मुख्य साधावयाचो आहे असा एखादा संघीभूत वर्ग समाजांत असला तर तो निःसंशय राष्ट्राच्या प्रगतीस उपयोगी होईल.

ज्या वर्गास लोकांमध्ये जागृति करावयाची आहे परंतु जागृति करण्याच्या खटपटीबद्दल यास कौन्सिलप्रवेशासारखा प्रत्यक्ष वैयक्तिक फायदा नाही, त्या वर्गास कार्यप्रवृत्त होण्यासाठी काही अन्य पारितोषिक पाहिजे. केवळ घरचे खाऊन लष्करच्या भोकन्या कोणीहि भाजणार नाही. यासाठी लोकशिक्षणाची चळवळ करण्याकडे जो वर्ग वाहिला असेल तो पगारी असला पाहिजे आणि त्या वर्गास पगार जो धावयाचा तो केवळ जेमतेम कसें तरी भागेल अशा प्रकारचा असतां कामा नये. तर चांगल्या तन्हेचा पगार पाहिजे. या अवशिष्ट पक्षाला जर कांप्रेस ताव्यांत ठेवतां आली तर कांप्रेस हीच लोकशिक्षणाचे यंत्र होईल आणि कांप्रेसला काही तरी अधिक निश्चित कार्य उत्पन्न होईल. आणि यासाठी या पक्षाने आपले कार्य जोराने चाळू ठेवून कांप्रेसमध्ये महत्व प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे.

पक्षांच्या प्रयत्नांचे क्रीडास्थानः—पक्षांचे एकत्र किंवा भिन्नत्व काही अशी विचारमूळक असते तर काही अशी अनेकजनसमुच्चयात काही लोकांना आपले इष्ट कार्य पार पाढताना ज्या दोस्र्या कराऱ्या लागतात त्यांवर असते. यामुळे पक्षांचे चरित्र अवलोकन करताना कौन्सिले कांप्रेस सारख्या ज्या ज्या समुच्चयांत यां पक्षांना काम करावे लागते त्या समुच्चयांचीहि चरित्र अवलोकन केले

पाहिजे व त्यांत हे पक्ष काय कार्य करितात तें पाहून समजून घेतले पाहिजे. तसें केले म्हणजे पक्षांतील लोकांनो व्यक्त केलेल्या विचारांचे व्यावहारिक स्वरूप समजत जातें, तसेच विशिष्ट पक्ष विशिष्ट संस्थेला आपल्या विशिष्ट विचारामुळे कसे स्वरूप देतात हे समजते. यासाठी पक्षविशिष्ट विचारांचा इतिहास संस्थांच्या इतिहासाशी संलग्नतेने लिहिला पाहिजे. जसजर्णी कौनिसिले वाढत चालली तस-तशी कांप्रेस निरुपयोगी होण्याचा संभव वाढला, अमृतसरपूर्व कांप्रेसचे स्वरूप लोकांच्या विशिष्ट गरजा ठाव करून प्राप्तिद्वारा करण्याचे, आणि विशिष्ट मागण्या जाहीर करण्याचे होते. कौनिसिले वाढण्याचा स्वाभाविक परिणाम असा कीं या विशिष्ट मागण्या कांप्रेसमध्ये उद्भीर्ण होत ल्या कौनिसिलमध्ये उच्चारल्या गेल्यामुळे कांप्रेस अनवश्य ठरणार होती.

अशा प्रसंगी कांप्रेस जर जिंवत रहायथाची असली तर तिला कांही तरी निराळे स्वरूप मिळाले तरच जगणार. निराळे स्वरूप धाव-याचे तर कांही तरी कार्यक्रम पाहिजे. तो कार्यक्रम सरकाऱ्याशी मागणीच्या स्वरूप्याचा असला तर तो कार्यक्रम आणि कौनिसिलांतील खटपट यांत संगति व एकसूत्रता पाहिजे, ही एकसूत्रता उत्पन्न करण्यासाठी लो. इंद्रिकानी “कांप्रेस डेमोक्रॅटिक पार्टी” म्हणून एक पक्ष उत्पन्न केला. जे काम स्थरांज्यसंघाने कांप्रेसमध्ये केले तेच काम या पक्षाने करावयाचे अशी मांडणी केली होती. हा पक्ष त्या वेळेस पश्चस्वी झाला असता तर त्याचा परिणाम असा झाला असता की, कांप्रेसचे घ्येय कौनिसिलातून पार पडणारा पक्ष उत्पन्न झाला असता. कांप्रेसच्या बळामुळे तो पक्ष बळवान् झाला असता, चिवरल्स कांप्रेस-मध्ये अंतर्भूत झाले असते तर लोना या नवीन पक्षांतहि अंतर्भूत व्हावे, लागले असते, आणि कौनिसिले कांप्रेसच्या तावढीत य कांप्रेस दो. इंद्रिकांच्या तावढीत राहिटी असती. याचा परिणाम असा

झाला कीं देक्कन लिबरल्सचा पक्ष कांग्रेसच्या बाहेर अजिबात गेला. आणि त्या पक्षामार्फत निवडणुकी कांग्रेसविरुद्ध लढाव्या असें खांनी ठरविले. १ आगष्ट १९२० रोजीं लो. टिळकांच्या मृत्युच्या योगानें परिस्थिति एकदम बदलली.

कांग्रेसचा कार्यक्रम सरकारपुढे मागणीचाच राहिला असता तर कांग्रेसला पूर्वीचें स्वरूप कायम राहिले असते. आणि कांही मागण्या कांग्रेसने ठरविल्यानंतर त्या कौन्सिलांतून पार पाढण्याची जबाबदारी या पक्षानें निवडलेल्या लोकांवर पडली असती. व त्याचा अप्रस्थक परिणाम असा झाला असता कीं, कांग्रेस हें राष्ट्रीय पक्षाचें यंत्र झाले असते.

कांग्रेसला विशिष्ट पक्षाचें तुणतुणे गाणारे यंत्र बनवावें अशी इच्छा सर्व राष्ट्रीची असावी असें दिसत नाही. लो. टिळक जर जिवंत असते तर त्यांचा व. म. गांधींचा एखादा खटका उडून मधला मार्ग काढावा लागला असता किंवा कदाचित् लो. टिळक यांचा तात्पुरता जय होऊन कांग्रेस विशिष्ट पक्षाची झाली असती.

महात्मा गांधीनी कलकत्ता कांग्रेसमध्ये कांही अशक्य आणि भल-ताच कार्यक्रम मांडला व तो पासहि झाला. तो पास झाला याचा अर्थ जनतेला म. गांधींचा विशिष्ट कार्यक्रम, त्यांची खादी, त्यांची वहिष्कारत्रयी हों सर्व पूर्णपणे पटलीं अशांतला भाग नाही. कीं कीं, बरीच मंडळीं या विषयावर विचार करूनहि आली नसतील आणि केवळ तात्पुरत्या व भाडोत्री मतांवर म. गांधींचे ठराव पास झाले असतील. एवढे मात्र खरे कीं कांग्रेसने पुढे काय करावें या विषया-वर त्यांचे विचार निश्चित जरी झाले नसले तरी विशिष्ट पक्षाची कौन्सिलांत बदली करण्यासाठीं कांग्रेस हीं संस्था वापरली जावी अशी राष्ट्रीची त्यावेळी खास इच्छा नव्हती. त्यामुळे जुन्या लोकांचा

अनिष्टय आणि गार्धींची तात्पुरत्या मतदाराची फौज व काही तरी
निष्ठित कार्यक्रम यामुळे काप्रेसमध्ये म गार्धींस जय मिळाला

कलकत्ता काप्रेसभ्या वेळेस परिस्थिति येणेप्रमाणे होती लो
टिळक हयात असते तर काप्रेस जरी पक्षविशिष्ट झाली असती
तथापि काहीं व्यापक जोखदार कार्यक्रम कौन्सिलमार्फत लो टिळ-
काच्या नेतृत्वाखालीं होऊ शकेल व काप्रेस त्या कार्यक्रमाचे साधन
होईल अशी लोकास आशा होती लो टिळक निवर्तल्यामुळे सर्व
राष्ट्रास एकसूली करून त्यामार्फत विशिष्ट कार्यक्रम कौन्सिलमार्फत
पार पाढील असा पुढारी नव्हता, लो टिळकाच्या हस्तकाच्या मार्फत
तसा कार्यक्रम पार पाढता येण्याची शक्यताहि नव्हती त्या वेळेस टिळ-
काच्या हस्तकार्पकीं कोणीहि मनुष्य सर्व हिंदुस्थानभर वजन पाढील
अशी आशा करून व त्यास पुढे करून आपला कार्यनिष्टय करविणे हे
लोकास शक्य वाटत नव्हतें व कौन्सिलउमेदवारापैकी एका बाजूस आपले
सर्व बळ देणे इष्ट वाटत नव्हतें, काप्रेस डेमोक्रॉटिक पक्ष जा अस्ति-
त्वात आणण्याचा टिळकानीं प्रयत्न केला लावर त्याच्याच अनुया-
याचा इतका अविश्वास होता कीं त्या पक्षाच्या तत्वाची सर्व हिंदु-
स्थानभर माडणी करणे, स्थात योग्य तसे फेरफार करून सघटना
करणे इत्यादि कार्ये त्याना नेटानें करता आली नाहीत काप्रेसला
कौन्सिलातील कारभाराचे यज्ञ करविण्याची ताकद टिळकाच्या अनु-
यायात नव्हती ते अनुयायी स्वत च्या जबाबदारीवर कोणतेहि कार्य
करण्यास तयार झालेले नव्हते लोकमान्याचे अगदीं निकटचे अनु-
यायी जनभर परतत्र असल्यामुळे, जो कोणी पुढे जोराने येईल
स्थाच उपहस्तक वनणे, तो बाजूला झाला म्हणजे स्वत चे योदेसे
चालविण्याची गसलत करणे एवढ्यापुरतीच त्याची तयारी असल्या-
मुळे, म गार्धीनां स्थाभ्याकडून प्रतिकार झाला नाही, व नाखुपीने
स्थास गार्धीचे अनुयायी ब्हावे लागले यामुळे कलरत्यास व पुढे

नागपुरास जमलेल्या कांग्रेसमध्ये कांग्रेसला विशिष्ट पक्षाची बनणे शक्य नव्हते. त्यामुळे महात्मा गांधींच्या प्रथत्नांस बरेच यश आले. गांधींनी कौन्सिलांतील पक्ष बनविण्याचे बाजूलाच ठेवले एवढेच नव्हे तर कौन्सिलांतहि शिरण्यात मजाव करविला. राष्ट्राची इच्छा महात्मा गांधींस त्यावेळेस फारच अंधुकपणाने समजली असें आज म्हणतां येईल. कांग्रेस हें केवळ सरकारी कृत्यावर टीका करणारे किंवा कौन्सिलांतील एखादा पक्षाची जोपासना करणारे यंत्र न होतां, तिने लोकांस कांहीं अधिक आकांक्षा उत्पन्न करणारा, लोकांस शिस्त लावून देणारा व कार्यक्रम करणारा असा स्वतःचा विधायक कार्यक्रम पत्करणारी संस्था असावी हें लोकांस पाहिजे होते, पण लोकांस कांग्रेसच्या मरुष्यांनी कौन्सिलांतहि चळवळ करावी हेंहि हवें होते आणि गांधींस तें नको होते. तेव्हां लोकांची वर सांगितलेली इच्छा स्थापन करण्यांत कांग्रेसमधील दोन्ही पक्षांचा कांहीं काळ लोटला.

भावी राजकीय चळवळीमध्ये महात्मा गांधींचे कार्यस्वरूप काय होईल यासंबंधाने आज विधान करणे व्यर्थ आहे. जनतेची बुद्धि ओळखण्याची आणि तिला चेतना देण्याची त्यांची तज्हा सामान्य नियमांच्या बाहेरची आहे. कांहीं कांहीं गोष्टीत त्यांनी फारच मार्मिकता दाखविली आहे, तर कांहीं गोष्टीत त्यांनी चुकीचे अजमास केले. त्यानां एक तत्व पूर्णपणे ठाऊक झाले तें हें कीं कार्यक्रम इतका सोपा पाहिजे कीं अस्यांत दुर्बलासहि त्यांत सहकारिता करतां येईल. जोंपयंत या तत्वाप्रमाणे ते एकसारखे चालत होते तोंपयंत त्यांस यश येत गेले. सर्कारी उपास कराया, दुकान चंद करावीं, इत्यादि गोष्टी प्रयम लोकांस सांगून त्यांनी आपल्या तंत्राप्रमाण लोकांस वागवावयास सुरुवात केली. सरकारविरुद्ध जी चळवळ करावयाची ती अनल्याचारी असली पाहिजे हेंहि सुंदर तत्व त्यांनो आवेशाने व

बन्याचशा यशस्वितेने लोकांपुढे मांडले. लोकांनी प्रथक्ष कृति काय करावी हें सांगताना. मात्र त्यास वरेच प्रयास पडले तथापि त्यांतहि त्यानीं बरीच कल्यकता दाखविली. सर्व लोकांस लांबलचक व्याख्यान चालत नाही, गुरुमंत्राप्रमाणे सूचक व सोष्या शब्दांचा प्रसार केला म्हणजे जनतेस निरोप त्वरेने कळवितां येतो हें तस्व ओळखून त्यानीं “ पेसिव्हरेजिस्टर्न्स ” हा मंत्र दिला. पण तो लोकास पचेना; कों की “ रेजिस्ट ” म्हणजे प्रतिकार करावयाचा म्हणजे कांहीं तरी घोक्याची क्रिया करावी लागते. व ती क्रिया करण्याचें धैर्य मात्र लोकांस नसते. हा शब्दप्रयोग फुकट गेल्यानंतर त्यानीं दुसरा गुरुमंत्र दिला तो “ सिहिल डिसओविडिअन्स ” हा होय. हा शब्दहि फारसां प्रसूत होईना. त्यानीं मध्येच “ सत्याप्रह ” शब्द काढून त्या शब्दास बढती घावयाची खटपट केली पण त्यांतहि यश आले नाही. “ सत्य ” म्हणजे काय व “ आप्रह ” म्हणजे काय वर्गे अनेक गैरसोईचे प्रश्न उत्पन्न होऊन त्यावर निरनिराळी भाष्ये होऊं लागली, आणि महात्मा गांधीनाच स्थावर सुसंगत भाष्य करता येईना.

गांधीनी तिसरा शब्द काढला तो “ नॉनकोअॉपरेशन ” हा होय “ असहकारिता ” आणि “ असहयोग ” या मंत्रशब्दांनी त्याचे भाषातर करण्यांत आले. हे पंचाक्षरी व पदक्षरी मंत्र फारच पेरेण्यामकारी झाले. कों कीं यानी जो कार्यक्रम सूचित होई स्या कार्यक्रमांत अल्यंत धैर्यवानास त्याप्रमाणे अल्यंत दुर्बलास स्थान होते. अल्यंत दुर्बलासाहि आपण सहकारिता करावयाची नाही एवढे म्हणावयास येईल अशी सोय स्या शब्दात द्योती. या क्षेत्रेत्या अल्यत्यानें हा मंत्र अधिकजनन्यापी आणि त्यामुळे बलवान बनला. एक मंत्र म्हणून सर्व राष्ट्रांा इशारा कळविण्याचे जादूगाराचे काम म. गांधीनी केले. आणि गांधीच्या विरुद्ध जरी अनेक गोषी मांटता

येतील तरी त्यानीं वरील बाबतीत दाखविलेल्या कौशल्यामुळे त्यांची योग्यता मोठी आहे. म. गांधीनी एक कोट रुपये जमविले आणि त्यांचा अपव्यय केला असा त्यांच्याविरुद्ध वन्याच अंशी तुकीचा तथापि थोड्या अंशी खरा आक्षेप आहे. पण आपण असें धखून चालू की, त्यानीं एक कोट रुपये आपल्या चैनीसाठीं लावले. असें जरी झाले तरी तें अयोग्य होणार नाहीं. त्यानीं असहकारिता हा शब्द तरी निदान एक कोट लोकांस शिकविला असेल आणि या गुरुमंत्राची किंमत एक रुपया तरी खास आहे.

इ. स. १९२० च्या मार्च महिन्यात महात्मा गांधी हे राजकारणाच्या हौद्यात चंग वांधून उतरले. यानंतर त्यानीं मुसुलमानांच्या खिटाफतीचा पुरस्कार केला वं मुसुलमान अनुयायी मिळविले. त्या मुसुलमानांच्या साहाय्यानें आणि टिळकांच्या मृत्यूनंतर साशंकमार्ग झालेल्या हिंदूंच्या कांहीं अंशीं साहाय्यानें आणि कांहीं अंशीं ताटस्थ्यामुळे कलकत्ता कांग्रेसमध्ये विजय मिळविला आणि जें प्रामुख्य मिळविलें तें तुरुणात जाईपर्यंत कर्सेवासें कायम ठेवले.

१९२० च्या जानेवारीध्या अगोदर महात्मा गांधींस सार्वजनिक चळवळीत फारसें महत्त्व नव्हते. दक्षिण आफिकेचा पुढारी, कांहीं विशिष्ट सामाजिक व धार्मिक मतांचा प्रवक्ता, दुष्काळानें गांजलेले शेतकरी व मळेवाल्यांनी गांजलेले मज्जूर यांशीं सहानुभूति बाळगणारा, खिस्ती लोकांविषयींहि सहानुभूति बाळगणारा, सदाचरणी, साधू मा ते कोणत्याहि देशांत जन्मलेले किंवा कोणत्याहि संप्रदायाचे (खिस्ती मुसुलमान वैगेर) अनुयायी असोत त्याविषयीं आदर बाळगणारा, घेय आणि दागणूक यात अंतर पडतें हें समजूनहि अशक्य घेय बोलण्यास न भिणारा, कदाचित् व्यवहारशून्य असलेला असा त्यांचा लौकिक होता. तथापि व्यवहारशून्य व ध्येयवादी असा त्यांचा लौकिक होण्यातच त्यांची व्यवहारज्ञता होती. कां कीं वैयक्तिक प्रामाणिकपणा-

विषयीं संशयातीतता त्यावरोबरच लोकांस पटे, १९१९ च्या अंतीं जी कांप्रेस अमृतसरला पार पडली तोपर्यंत त्यांस सामान्य लोकांचा बराचसा आदर मिळाला होता पण अनुयायी मिळाले नव्हते. एकदा तर सबजेक्ट कमिटीत निवडून येण्यास त्यांस पंचाईत पडली होती. परंतु जेव्हा १९१९ च्या कांप्रेसनंतर त्यांस निश्चयात्मक अनुयायी मिळाले तेव्हा नंतर त्यांच्या विचाराचा पगडा देशावर वसप्यास सुरुवात झाली.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर कलकत्यास कांग्रेसमध्ये प्रामुख्य मिळवून, देशास निव्वळ सुताळ बनविण्याऱ्या महात्मा गांधींच्या खटपटी चालू असतांच त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात चलवळ सुरु झाली आणि तारीख १ डिसेंबर १९२१ रोजी अकोल्यास जी परिषद भरली होती तीत महाराष्ट्रातील बन्याचशा राजकारणी मंडळींचा महात्मा गांधींशी विरोध व्यक्त झाला. तथापि त्या विरोध करणाऱ्या मंडळीस आपल्या पायावर टमे रद्दाण्याची शक्ति तेव्हा नव्हती; आपला मवाळापेक्षा निराळा सुरंगद्वं कार्यक्रम दाखविण्याची त्यांची तयारी नव्हती. व गांधींशीं जो विरोध होता तो देखील घरी बसून बोटे मोडण्याच्या स्वरूपाचा होता. महाराष्ट्रायांच्या स्तुतिपर अहमदाबादेस जेव्हा गांधींनी कांग्रेसाच्या अगोदर भाषण केले तेव्हा तो विरोध वितलला. आणि रा. नरसोपंत केळकराना जेव्हा अहमदाबादेस व्यापाऱ्याकडून मानपत्र गांधींनी मिळवून दिले तेव्हा तो अजीवात नष्ट झाला. गांधींशी असंतुष्ट असेल्या महाराष्ट्रार्थात त्या वेळेस आपला निराळा मार्ग निश्चयात्मक करण्याचीहि त्यांची घमक नव्हती पण म. गांधी तुरुणात गेल्यानंतर नासुपीने कौन्सिलबहिष्कारात राहिलेल्या मंडळीस केत्र मिळालें आणि नवीन पंथाची स्थापना करतो आली. ती कौन्सिलपाठी पुढे स्वराज्यपक्ष हे नांव धारण करती झाली. स्यास पुढच्या निवडणु-

कीच्या वेळेस यश मिळाले आणि त्यांचा पुढे कौन्सिलांत प्रवेश होतेवेळेस पुष्कळच लोकानीं मत देण्याच्या अधिकाराचा उपयोग केला. आणि येणेप्रमाणे गांधींच्या कौन्सिलबहिष्काराच्या प्रश्नास कायमचा खो मिळाला. कां कां. जनता कौन्सिलबहिष्कारवादी नाही हें त्या वेळी स्पष्टपर्णे दिसून आले.

महात्मा गांधीं तुरुंगांतून बाहेर आल्यानंतर स्वराज्यपक्ष कौन्सिलांत शिरला असून सरकारविरुद्ध चळवळ आंत जाऊन कर्तात आहे, तथापि बहिष्कारत्रयीच्या विरुद्ध कौन्सिलवाले आहेत असे त्यास दिमून आले. महात्मा गांधींच्या मनातील बहिष्कारत्रयी गेली नव्हती. उलट आपल्या या कार्यक्रमाविरुद्ध हे वेडे लोक का जातात असे त्यास वाटत होते त्याच्या मनांत कॉप्रेसमधून कौन्सिलवाल्या लोकांस हांकळून घावयाचे होते व त्यासाठी त्यानीं आपला पुढील कार्यक्रम आचरण्यास सुरवात केली; व उयाचा बहिष्कारत्रयीवर विश्वास नसेल त्यानीं कॉप्रेसच्या अधिकारपदावर राहुं नये अशी खटपट चालविली. व ती पार पडण्यासाठी अहमदाबादेस तारीख २६ जून १९२४ रोजी थाँल इंडिया कॉप्रेस कमिटीची वैठक भरविली तीत गांधीस आपल्या मतावर लोकांचा अविश्वास किती आहे याचा कटु अनुभव आला. आणि पुढे गांधी स्वराजिस्टांपुढे अत्यंत दुर्बल आहेत असे सिद्ध झाले. बहिष्कारत्रयीस अनुकूल नसलेल्या लोकास हांकळून लावण्याच्या प्रयत्नावर कोकोनाढा कॉप्रेसने (डिसेंबर १९२३) प्रथम घाला घातला आणि अहमदाबाद येंगे गांधींचा कौन्सिलवाल्या लोकांस घालविण्याचा दुसरा प्रयत्न फसला आणि पुढे कलकत्त्यास ऐक्यासाठी बोलावलेल्या परिपदेत गांधींनी स्वराज्य पक्षास संपूर्ण लोटागण घातले, आणि स्वराज्यपक्ष हा कॉप्रेसचा प्रतिनिधि आहे ही गोष्ट कबूल केली आणि पुढे मुंबईस ऐक्यपरिषद नोव्हेंबर १९२४ च्या शेवटाला बोलाविली तीत स्वराज्यपक्ष

निःशब्दांचे राजकारण.

झाँणीखी पुढे सरसावला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या कांग्रेस कमिटी-संघींहि स्वराजिस्टांनी आपले मताधिक्य स्थापन केले.

या सर्व गोष्टीवरून असें दिसतें की कायदे करणाऱ्या संस्थांमध्ये, लोकप्रतिनिधींनी जाऊन काम करावें आणि त्या काम करणाऱ्यांचा कांग्रेसशीऱ्हि काही संबंध असावा या प्रकारच्या विचारास जनता बरीच अनुकूल आहे.

आतां नाफेर किंवा कटूर पक्षाची स्थिति पुढे काय होईल हा विचार आहे. सर्व हिंदूस्थानभर झालेली स्वराज्यपक्षाचीं आणि कटूरांची भांडणे नाहीशीं दोऊन त्यांचों अंतःकरणे ताबडतोव एक होतील असा संभव नाही. गांधीच्या कटूर अनुयायांनी स्वराज्यपक्षास जोराने हांकून देण्याच्या बाबतीत स्वतः जितकी मदत करावी तितकी केली नाही. उल्ट पक्षी म. गांधींनीहि आपल्या अनुयायांस तोङ्डघशी पाढले, या सर्व गोष्टी उघड आहेत.

प्रश्न असा आहे की, आपापसांतील यादवी नाहीरी होऊन एकमेकांस साहाय्य करण्यास हे दोन्ही पक्ष प्रवृत्त होतील काय ? कांग्रेस व स्वराज्यासारखा विशिष्ट पक्ष यांत संबंध काय असावा ? आणि कटूरांना सुताने स्वर्गास जाण्यापलीकडे काही विशिष्ट कार्यक्रम आहे की नाही ?

कौन्सिलांत जाऊन काम करण्याची इच्छा लोकांस मान्य होऊन स्वराज्यपक्ष यशस्वी झाला आहे, व कटूर पराभूत झाले आहेत. पराभूत झालेल्या कटूर पक्षाला काही देशहिताच्या विशेष गोष्टीं करता येतील की नाही, त्यांनी जो कौन्सिलांत विरोध दाखिला तें तरवच चुकले काय या प्रश्नाचा विचार केला पाहिजे.

अमुक एक पक्षाच्या बाजूला सर्व सत्य आहे अशी विधातेरणी शाळीय पद्धतीने विचार करणाऱ्यास साहाय्यक होत नाही. जेव्हा बरेचसे लोक एका विशिष्ट दृष्टीने पहात असतात तेव्हां स्थातहि

कांहीं सत्य असतें. सर्व लोक मेंद्रांसारखे आहेत. ‘म. गांधींचे घेण्यासारखे अनुकरण करतात’ या तन्हेची उपपत्ति सत्य स्पष्ट करीत नाही. कां कों कहूरांत म. गांधींसहि आपापल्या विचारानें जोरानें विरोध करणारी मंडळी आहेत.

यावरून कहूरांना केवळ गांधींच्या अनुग्रामित्वाशिवाय स्वतःची कांहीं तरी विचारपद्धति आहे. ते केवळ आंधळे अनुयायी नाहीत, आणि अनेकांना पटणारें अस सत्य त्यांस कांहीं दिसत असल्याशिवाय ते संधीभूत व कार्यप्रवृत्त होत नाहीत असें जर आहे तर आपण असा विचार करावा कीं स्थास आपल्यांतील चांगल्या लोकांनी कौन्सिलांत जावें हें वाईट कां दिसतें. सामान्यतः त्यांची विचारसरणी येणेप्रमाणे मांडतां येईल—

ज्या लोकांना चळवळ करावयाची व लोकजागृति करावयाची त्यांस कौन्सिलमध्ये शिरण्याचा घ्यास उपयोगी नाहीं. तो त्यांस जोंपर्यंत आहे तोंपर्यंत त्यांचे लक्ष लोकसुधारणेपेक्षां मर्ते मिळविण्याच्या दृष्टीने काम करण्याकडे राहील; व त्यांतच त्यांचा वेळ जाईल. कौन्सिलमध्ये मनुष्य शिरला म्हणजे दिवाण होण्याची महत्त्वाकांक्षा ल्यामध्ये उत्पन्न होणार. सरकारचे उत्पन्न वाढविले पाहिजे, निदान कायम राखले पाहिजे अशी त्याची दृष्टि होणार; एवढच नव्हे तर त्याचा स्वतःचा पगार सरकारला पैसे वेळच्या वेळेवर मिळाले तरच मिळणार, या दृष्टीने त्याची बुद्धि लोकांत चळवळ होऊं नये अशा तन्हेची होणार. लोकांनी मध्याननिपेधार्थ चळवळ केली तर सरकारचा पैसा कमी होतो म्हणून दिवाणांचा जीव घावरा घावरा होणार अशा परिस्थितीत तो आपले वजन कांप्रेसमध्ये चळवळीस बिघाड करण्यासाठी खर्च करणार. तो चळवळ करणाऱ्या समूहामध्ये बखेडा उत्पन्न करण्यासाठी, सरकारचा हस्तक होणार. या सर्व गोष्टींची शक्यता विसरून चालावयाचे नाहीं. ज्या लोकांना

लोकांमध्ये जागृति करावयाची आहे ला लोकांच्या कायंत दिवाणाची जागा मिळवू इच्छिणारे लोक ड्यत्यय केल्याशिवाय रहाणार नाहीत. चळवळ करणाऱ्यांस तुरुंगांत घालण्याची मसलत जर या लोकनियुक्त दिवाणानीं केली नाही तर ते लोक सरकारी काम बरोबर करीत नाहीत असें होणार; व त्या दृष्टीने जबाबदार जागेवर इंडियन लोक नालायक आहेत, त्यांना जबाबदारीची कामे दिलीं तर शासनसंस्थेच्या शत्रुंस ते मिळाफ होतात असें होईल. या विचारसरणीत सत्य नाहीं असें कोण म्हणेल? तथापि संपूर्ण सत्य एवढ्यांत सर्व आले असेहि म्हणतां येणार नाहीं.

उलटपक्षी लोकांत चळवळ करणारा वर्ग कायदेकौन्सिलांपासून अलिस रहावा असें म्हटले तर तेहि धातुकच आहे लोकांत स्वराज्यासाठी चळवळ कां करावयाची तर सरकार कायदेमंडळाचें व लोकप्रतिनिधीचें ऐकत नाहीं म्हणूनच होय. जर लोकप्रतिनिधीनीं लोकप्रतिनिधी म्हणून कबूल करावयाचें नाही, त्यांना कायदेमध्ये जमू घावयाचें नाहीं तर तुम्हीं चळवळ करणारे टिकोजी कोण असा प्रश्न उत्पन्न होणारच. यासाठी चळवळ करणारा वर्ग लोकप्रतिनिधीचा पाठिराखा झाला पाहिजे, सरकारला हें मासले पाहिजे कीं, लोकप्रतिनिधीचे सरकार ऐकणार नाही तर सरकारविरुद्ध चळवळ करणारे यंत्र तयार आहे. तें सरकारची उजळणी सर्व देशभर करील. सरकारला अशी भीति बाटल्याखेरीज लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधित्वहि फौल आहे.

या दोन परस्परविरोधी गोटी सांगितल्या. प्रश्न असा येतो की, कायदेमंडळाचा संबंध असावा तरी कसा? वरील परस्परविरोधास काहीं तोड आहे कीं नाहीं?

महात्मा गांधीच्यां चुका झाल्या स्पापैकीं मुख्य मुख्य येणेप्रमाणे होत. त्यांनी राजकीय प्रश्नात दुसरे अनेक प्रश्न मिसळले. स्वराहोत,

ज्याच्या चळवळीला आपल्या राजकारणेतर इतर कल्पना पुष्कळ जोडल्या. खादीची चळवळ स्वराज्याच्या चळवळीत मिसळण्याचे मुळोंच कारण नव्हते. शिवाय कोटांवर बहिष्कार घालून कोटांस शत्रु केले, शाळांवर बहिष्कार घालून शिक्षण घेऊं इच्छिणाऱ्यांस शत्रु केले. अशा तळेने त्यांनी शत्रुसंघ्या वाढविली. अनियंत्रित नोकरशाही ही कौन्सिलाकडून नियंत्रित करावयाची आहे. तर नोकरशाहीच्या अनियंत्रित स्थितीस तेवढे निवडून शत्रु म्हणून लेखले पाहिजे होते. एवढेच नव्हे तर त्यांनी गिरण्यांवरहि हत्यार उपसळे. गांधींस यांत्रिक विकास नको असेल पण तेवढ्याने तो राष्ट्रीय प्रश्न होत नाही. गांधींनां श्रीखंड किंवा चहा नको आहे म्हणून चहाविरुद्ध किंवा श्रीखंडाविरुद्ध चळवळ राष्ट्रीय कर्तव्य होत नाही. गांधींची शेवटची चूक म्हणजे स्वराज्यपक्षास लोटांगण घालणे होय. कांग्रेस, कायदे-मंडळाची पाठिराखी असावी विशिष्ट पक्षाची नसावी. हें महत्त्वाचे तत्व दुर्लक्षिले गेले आहे

गेल्या पांच वर्षांत निरनिराळ्या पक्षांकडून झालेल्या खटपटींचा सारांश येणेप्रमाणे देतां येईल.

(१) प्रागति क पक्ष—हा अधिकारारूढ होता. याने आपल्या शक्तीप्रमाणे कामगिरी पुष्कळ केली. कायदे वरे पास गेले व लेजेस्लेटिव असेव्हीमध्ये आणि मध्यप्रांत व मद्रास या इलाख्यांत कामहि बरेच चांगले झाले, या पक्षाचे मुंबई इलाख्यांतील काम चांगले झाले नाहीं. या पक्षाचे मंत्री वारंवार थप्पड व उपेक्षा सोसूनहि पुष्कळ प्रसंगी अधिकाराची जग्गा धरून राहिले.

(२) स्वराज्य पक्ष राष्ट्रीय पक्षांतील एक भाग म्हणून कांग्रेसला चिकटून होता. गांधी तुरुंगाबाहेर होते तोंपर्यंत यास कार्य करण्यास क्षेत्र मिळाले नाहीं. गांधी तुरुंगांत गेल्यावर मात्र हा पुढे

लोकांमध्ये जागृति करावयाची आहे त्या लोकांच्या कायांत दिवाणाची जागा मिळवून इच्छिणारे लोक व्यत्यय केल्याशिवाय रहाणार नाहीत. चलवळ करणाऱ्यांस तुरुंगांत घाटण्याची मसलत जर या लोकनियुक्त दिवाणांनी केली नाहो तर ते लोक सरकारी काम बरोबर करीत नाहीत असें होणार; व त्या दृष्टीने जबाबदार जागेवर इंडियन लोक नाटायक आहेत, त्यांनां जबाबदारीची कामे दिलीं तर शासनसंस्थेच्या शत्रूस ते मिळाफ होतात असें होईल. या विचारसरणीत सत्य नाही असें कोण म्हणेल? तथापि संपूर्ण सत्य एवढांत सर्व आले असेंहि म्हणतां येणार नाही.

उलटपक्षी लोकांत चलवळ करणारा वर्ग कायदेकौन्सिलांपासून अलिस रहावा असें म्हटले तर तेंहि घातुकच आहे लोकांत स्वराज्यासाठी चलवळ कां करावयाची तर सरकार कायदेमंडळाचे व लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीं म्हणूनच होय. जर लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी म्हणून कवूल करावयाचे नाहीं, त्यांनां कांप्रेसमध्ये जमू घावयाचे नाहीं तर तुम्हीं चलवळ करणारे टिकोजी कोण असा प्रश्न उत्पन्न होणारच. यासाठी चलवळ करणारा वर्ग लोकप्रतिनिधीचा पाठिराखा झाला पाहिजे. सरकारला हें भासलें पाहिजे की, लोकप्रतिनिधींचे सरकार ऐकणार नाही तर सरकारिविहळ चलवळ करणारे यंत्र तयार आहे. तें सरकारची उजळणी सर्व देशभर करील. सरकारला अशी भीति घाटल्याखेरीज लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्वहि फोल आहे.

या दोन परस्परविरोधी गोष्टी सांगितल्या. प्रश्न-असा येतो की, कांप्रेसचा व कायदेमंडळाचा संबंध असावा तरी कसा? वरील प स्पराविरोधास काही तोड आहे की नाही?

महात्मा गांधींच्यां चुका झाल्या त्यापैकीं मुख्य मुख्य येले होत. त्यांनी राजकीय प्रश्नांत दुसरे अनेक प्रश्न मिसळले

जातींस मिळविण्याची खटपट करीत आहे एवढेच. यामुळे आज हा मुंबई इलाख्यात केवळ सरकारचा तुकडेमागू पक्ष बनला आहे. तथापि मद्रासप्रातात यातहि चागलीं हुपार माणस आहेत व त्यानीं देशप्रगतींत महत्त्वाची मदत केली अहे. मुंबई इलाख्यातहि या पक्षाच्या नेहेमींच्या धोरणाला विरोध होतच आहे. काहीं ब्राह्मणेतर स्वराज्य पार्टीचे व ब्राह्मणास अनुकूल आहेत तर काहीं ब्राह्मणेतर ब्राह्मणविरुद्ध व सरकारविरुद्ध असे आहेत.

(६) खिलाफ तपक्ष-हा पक्ष कौन्सिलबहिष्कारवादी व गांधींचा कष्ट अनुयायी म्हणवीत असल्यामुळे अधिकाराखुद झालाच नाही.

निरनिराळ्या पक्षाचें विवेचन राष्ट्रीय उपयुक्तेच्या दृष्टीने कर-वयाचें आहे देशाच्या गरजा काय आहेत आणि त्यापैकी कोणता पक्ष कशा पुरवीत आहे याचा विचार केला म्हणजे निरनिराळ्या पक्षाची युक्तायुक्तता कलेल. राष्ट्राच्या निरनिराळ्या पक्षाकडून पार पाडण्यासारख्या मुख्य गरजा पुर्दाळप्रमाणे आहेत.

(१) लोकाच्या गरजा लक्षात आणून त्या पार पाडणे हे काम तर कौन्सिलात जाणाऱ्या लोकानीं केलेच पाहिजे. हे कार्य करण्यास अनेक पक्ष असले तरी चालतील.

(२) लोकास आहेत ते अधिकार समजून घावयाचे; देशाच्या तर्फे कायदेमढळास अधिकाधिक अधिकार किंवा पूर्ण स्वराज्य मागण्यासाठी त्यास जाणीव उत्पन्न करून घावयाची हीं दोन कामे विशेषत लोकप्रतिनिधि म्हणून पुढे येऊ पहाणाऱ्या लोकाचीच आहेत. लोकानीं विदेशी नोकरशाहीवर विश्वास ठेवू नये पण कौन्सिलमध्ये शोभेसाठी अगर नावासाठी जाणाऱ्या लोकावर तरी विश्वास का टाकावा हा लोकापुढे प्रश्न थाहे. लोकाना आपल्या हिताची घोडीवहूत जाणीव असते आपली कामे कौन्सिलबाब्या लोकामार्फत

होतील अशी स्यांची खात्री जसजशी होत जाईल तसेतसा त्यांचा कायदेमंडळावर विश्वास वाढेल, तो वाढला तरच त्यास कायदेमंडळास अधिक बळवान् करण्याची मेहेनत करावी असे लोकांस वाटेल. अर्पांत तो विश्वास उत्पन्न होण्यासाठी कायदेमंडळाने मिळालेल्या अधिकाराचा करतो येईल तितका उपयोग केला, पण त्यास अधिकार नसल्यामुळे त्या लोकांचा जास्त उपयोग होत नाही. एवढी तरी जाणीव देशांत उत्पन्न झाली पाहिजे. ही उत्पन्न करण्याचे काम प्रतिनिधींचेच आहे हे सांगावयास नकोच.

(३) लोकप्रतिनिधिंचे कार्य चांगले होत आहे. पण त्यांच्या कार्यात, किंवा त्यांस जबाबदार असलेल्या दिवाणांच्या सादिच्छेस सरकारी अधिकाऱ्याकडून विनाकारण विरोध होतो आणि देशहिताची कृत्ये नोकरशाही धाव्यावर बसविते, यासाठी राज्यघटनेतच फरक केला पाहिजे हे लोकांस पटके पाहिजे, आणि तो फरक करण्यासाठी जनतेतच सरकारास नियंत्रण करण्यास समर्प घटना उत्पन्न करून सरकारी कृत्यांचा प्रतिकार करण्याचीहि धमक लोकांत उत्पन्न करून देण्याचे कार्यहि झाले पाहिजे. हे कार्य मुळ्य कौन्सिलावाहेरचे आहे.

(४) कौन्सिलामध्ये लोकानेयुक सभासदांत एकी उत्पन्न करून स्थात जोर उत्पन्न करणे, व नोकरसमुच्चगाने गव्हर्नरव्ह्या पाठीमार्गे राहून कायदेमंडळाच्या व लोकांच्या इच्छा धाव्यावर बसविल्या तर स्वास विरोध करणे हे हि काम कोणातरी केलेच पाहिजे. हे कौन्सिलांतील प्रमुख पक्षांचे काम आहे.

वर सांगितदेल्या कामापैकी पदिले काम भाज केवळ मांडणात गुंतलेल्या स्वराजिस्टांकडून होत नाही म्हणून इंडिपेंडंट वर्गांची आवश्यकता आहेच. लोकांमध्ये चेतना उत्पन्न करून त्यांस कार्यकारी बनविण्यासाठी कठ्ठरांची आवश्यकता आहेच. कौन्सिलमध्ये

एका उत्पन्न करण्यासाठी एकजुटीने तोंड देणाऱ्या स्वराज्यपक्षाचीहि आवश्यकता आहे. कवळ लोकांच्या गरजा पुढे मांडावयाच्या असल्या तर कीनिसले आहेत. लोकांस एकत्र करून त्यांत चेतना उत्पन्न करण्यासाठी कांग्रेससारख्या स्वतंत्र संस्थेची आवश्यकता आहे. त्या संस्थेचे संपूर्ण पाठवळ स्वराज्यपक्षास देण्याची तडजोड घेल्या वर्दी महात्मा गांधीनीं केली. हें जरी गांधीनीं नाखुपीने केले असले व इतरांना गांधीनीं लोटांगण धातल्यासारखे जरी वाटत असले तरी कायदेमंडळ व कांग्रेसमध्ये एकसूत्रता असण्याचे महत्त्व कमी होत नाही. एवढेंच की इतका जोर मिळूनहि स्वराज्यपक्षास काढीहि करतां आले नाही. तथापि तेवढ्याने तत्त्व चुकले असेही घणतां येत नाही. कायदेमंडळाने मांडलेले स्वत्वस्थापन आणि चळवळ करणाऱ्या आणि लोकास प्रतिकारक्षम करण्याचे महत्त्व जाणणाऱ्या कटूरांचे प्रयत्न यांमध्ये यामुळे एकसूत्रता उत्पन्न होणे शक्य आहे. ती एकसूत्रता कशी उत्पन्न होईल, व कटूरांच्या चळवळीला आता काय क्षेत्र आहे, आणि माझे सांगितलेल्या मिनिस्टरसारख्या पदाचे संपादन आणि सरकारविरुद्ध चळवळ यामध्ये येणारा विरोध दूर कसा करतां येईल, याविषयी विचार आतां प्रगट करू.

लोकांस कार्यक्षम करण्यास उत्सुक असा जो वर्ग असेल त्यांने संघीभूत होणे आणि देशभावितव्य हाती घेणे अवश्य आहे.

प्रकरण ४ थे.

• शुद्धिकृत

लोकसंमुख कार्यक्रम.

स्वयंनिर्णयीसंघ निर्माण करून कोणता कार्यक्रम हाती घ्यावयाचा याची कल्पना आतां योडक्यात देतो. कार्य करणारा प्रथमतः कांही कामाची रूपरेषा आंखतो व त्यांत जखरीप्रमाणे बदल करतो. स्वाप्रमाणे पुढे दिलेल्या कार्यक्रमांत कमीजास्ती करावे लागले तथापि विशिष्ट कार्यक्रमास आपली सहानुभूति घावी अगर देऊ नये याचा विचार करण्याची लोकांस संधि मिळावी म्हणून तो अंशरूपाने पुढे मांडीत आहे.

आपल्याकडे राजकीय चळवळ करणारा वर्ग आतां घाढू लागला आहे. त्याच्या वार्द्दबरोबर चळवळीत विशिष्टीकरण होण्याचीहि आवश्यकता आहे. सर्वच चळवळी सर्वांना करता यावयाच्या नाहीत. राजकीय चळवळ करणारा वर्ग बन्याच अंशी आणि आजतरी सर्वेन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सभासद किंवा कंप्रेस कमेटीचांने पगारी नोकर वगवळे तर जबळ जबळ पूर्णांशाने पोटासाठी अन्य धंदा करून फायल्या वेळात शोकासाठी म्हणा किंवा कांहीतरी धडपड करीत असावे म्हणून म्हणा कांही तरी कार्य करीत असतो. सध्यांच्या चळवळीत विशिष्टीकरण कांहीच झाले नाही असें म्हणता येणार नाही. कांही वर्ग मागसलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी विचार करीत आहे, तर कांही लोक स्वराज्यासाठी लोकात मागणी जारत ब्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, तर कांही लोक आज आपणांस जे अधिकार आहेत ते कसे यापराखेत याचें शिक्षण घेत आहेत. कांही मंडळी इतरत्र गेलेन्या भारतीयांच्या स्थितीसंबंधी

लोकमत जागृत करूं पहात आहेत. तथापि राजकीय चळवळींत पद्धतशीरपणा यावयास अजून अनेक प्रकारच्या चळवळीकडे लक्ष जावयास पाहिजे.

व्यापक कार्यक्रमाची एक मुख्य तयारी म्हटली म्हणजे कार्याचे विशिष्टीकरण व त्या विशिष्टीकरणावरोबर त्या भिन्नमार्गी मंडळींची एकसूत्रता स्थापन करणे होय. आणि ती क्रिया होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे विशिष्ट मार्गांनी जे काम करूं इच्छितात स्थानी आपल्यापेक्षां भिन्न मार्गांनी जे काम करूं इच्छितात स्थानी आपल्याविशिष्यी आदर बाळगणे ही होय. सर्व काम करणारांस हें भासलें पाहिजे की, भिन्न मार्गांनें काम करणारे लोक आपल्याविशिष्ट नसून सहकारी आहित. राष्ट्र मोठे आहे. लापुढे काम फारच मोठे आणि विविध आहे. आणि खरोखर काम करणाऱ्या माणसांची कमतरता आहे. एका वर्गांस समाजाची एखादी विशिष्ट गरज लक्षांत येऊन तो काम करूं लागेल तर दुसऱ्यास अगदी निराळी गरज किंवा समाजव्यंग प्रेणा उत्पन्न करील. हातीं घेतलेल्या कार्याला आवेश उत्पन्न होण्यासाठी आपल्या अंगीकृत कार्याच्या महत्त्वाची जाणीव पाहिजे हें खरे. इतरांच्या कार्यापेक्षां आपण अंगीकारलेले कार्य देशाहिताच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे अशी भावनाहि असली तर हितकरच आहे; पण आपण तेवढे कल्याणकर कायींत गुंतले आहों व दुसरे अकल्याणकर कायींत गुंतले आहेत असा आप्रद धरून बसणे हा वेडा अहंकार होय. आध्यामिक चळवळींत ज्ञानमार्गी, कर्ममार्गी, उपासनामार्गी हे सर्व प्रकारचे लोक असतात, व स्थांपैकी कित्येक आमचा, मार्ग लेवढा, खरा व इतरांचा खेटा असे म्हणण्यारे असतात, तर कित्येक आम्ही विशिष्ट मार्ग आवडीमुळे किंवा सोई-मुळे पत्करितों पण दुसरे मार्गहि साधक आहेत असे म्हणणारे

असतात. पहिल्या प्रकारच्या लोकांस गोरा कुंभार कज्च्या मढक्यांत काढतो व दुसऱ्यास पक्क्या मढक्यांत घालतो. हें गोरा कुंभाराचे वर्गीकरण राजकारणांत हि लागू आहे व राजकारणात पहुं इच्छिणारांस हेंच तत्त्व लक्षांत ठेवले पाहिजे.

आपणांस “‘पद्धतशीर राजकीय चळवळ’” या विषयाचे विवेचन करतांना कौन्सिलांत शिरून काय करावे आणि कौन्सिलाबाबाहेर काय काम आहे असे विवेचनाचे दोन भाग करता येतील. तसेच भाग करून प्रथम विवेचन करून. स्वराज्यपक्ष आणि प्रागतिकपक्ष हे दीनही कौन्सिलामार्फत देशसेवा करून पहाणारे पक्ष आहेत, स्वराज्य-पक्षाची मंडळी आम्हांस विधायक कांहीं कर्तव्य नाही, आमचे कार्य द्विदलपद्धतीचे विघ्नसक आहे, अशा प्रकारची भाषा जरी बोलत असले तरी पुकळ प्रसंगीं त्यांनी विधायक कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, संस्थानोदणीच्या कायद्यात दुरुस्ती होऊन राजकीय संस्था देखील नोंदल्या जाव्यात म्हणून रा. रा. नरसोंपत केळकरांनी केलेला प्रयत्न घ्या. हा प्रयत्न फार चांगला होता, आणि ही सुधारणा जर रा. केळकर यांनी पुढे मार्गे घट-बून आणां तर अत्यंत उच्च प्रकारची आणि देशाभ्या प्रगतीस वेग देणारी कामगिरी करण्याचे श्रेय त्यांस मिळेल. तसेच रा. भोपटकरांनी म्युनिसिपालिट्यांच्या कायद्यांत सुधारणा करण्याचा प्रयत्न चालविला आहे तो टक्कांत घ्या. हे दोन्ही प्रयत्न म्हणूने स्वराज्यपक्षाची मंडळी विधायक कामगिरी करण्याच्या विरुद्ध आहेत असें जे म्हणतील लांस खेटे पाढतील. आतो एवढे खरें की शासनसंस्थाचा देशविकासाकडे उपयोग करून विधायक कामगिरी करण्याकडे स्वराज्य वादांनी फारच थोडे लक्ष दिलें. आणि याचे कारण त्यांची विधायक कार्यक्रमाविषयी तयारी नव्हती हें होय. ही तयारी जसजशी अधिक होईल तसेतसा स्वराजिस्टहि लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेऊं

शक्तील, स्याच्या जुन्या विघ्रंसक भाषेला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. कौन्सिलात शिखन काम करावे या कार्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करणारे लोक असतात. ते कोणत्या तरी नांवाखाली एकत्रित होतात स्पर्धा करणाऱ्याचा कार्यक्रम भिन्न असतोच असे नाही. व्यक्ती मात्र भिन्न असतात आणि भिन्न व्यक्तीस आपण दुसऱ्यापासून भिन्न आहो असें सागण्यास कार्यक्रम हवा असतो, तथापि तो नेहमीच सागतां येत नाही आणि यामुळे याप्रकारची अडचण उत्पन्न होते खाप्रकारची अडचण आज स्वराज्यवाद्यास आपला प्रागतिकांपासून निराळेपणा दाखविण्यास भासत असली पाहिजे. खाचे आणि प्रागतिकांचे कार्य वस्तुत. भिन्न नाही.

कौन्सिलाबाबेर काय करावे हा प्रश्न आज काळप्रयोजनामुळे प्रथम विचारास घेऊ.

या वर्गास कौन्सिलात शिखन काम करावयास सवड किंवा इच्छा नाही, तथापि राजकीय चळवळीत प्रामुख्याने भाग घ्यावयाचा आहे अशा वर्गास कर्तव्यक्षेत्र काय आहे याविषयी घोडेसे विचार येथे व्यक्त करतो.

या वर्गास कौन्सिलात शिरण्यासाठी घडपड करावयाची नाही किंवा त्यासाठी लागणारी खरी खोटी आत्मस्तुति आणि परनिदा करावयाची इच्छा नाहा तो वर्गफार महत्त्वाचा होय. या वर्गाने आपल्या पवित्रतेच्या अहकाराने कौन्सिलात प्रवेश करणाऱ्याचा तिरस्कार मात्र करता कामा नये. का की, कौन्सिलप्रवेश करणारीं माणसे आत जाऊन मान्यता पावत असली तरी तीं स्या मान्यतेसाठीच जातात असें नव्हे तर काहीं तरी कर्तव्यगुद्दि असलेली माणसे यात असतातच. आणि खास लोककल्याण साधण्यासाठी कर्तव्यक्षेत्र कायदेमंडळ करावयाचे असते म्हणून तीं कौन्सिलान शिरत असतात, आणि कौन्सिलात शिरण्यासाठी एकमेकाचीं उणीं काढण्याची क्रिया

निरुपाय म्हणून किंवा स्पष्टेतील क्रमप्राप्त भाग म्हणून करीत असतात. येंये यांचे काम, ज्या जनतेचे प्रतिनिधि म्हणून ते म्हणवितात त्या जनतेचे हित संभाळणे, अधिकारी वर्गाचा कारभार प्रतिनिधीमार्फत दृष्ट होणाऱ्या जनतेच्या हितासाठी चालवा आहे किंवा नाही हें पहाणे हें आहे. कौन्सिलावर बहिष्कार घाला हें तस्व ज्यावेळेस पुकारले गेले त्यावेळेस जनतेने जो जोर दिला तो एवढ्यासाठीच की, कायदेमंडळास व त्यांच्या प्रतिनिधीस इतके तुटपुंजे अधिकार असतां लोकांचे कार्य फारसे होणार नाही. या गोष्टीची लोकांची जाणीव सरकारला भासवावी. ती भासवाली गेणी. त्या योड्या अधिकारावृद्ध राग व्यक्त केला गेला, आणि लोक तेवढ्या तुकव्यावर संतुष्ट राहातील असे समजण्याचे कांही कारण उरले नाही.

आतां कौन्सिलाबाहेर काम करून इच्छिणाऱ्या वर्गास लोकांस अधिक कार्यक्षम करावयाचे या कार्यक्रमांत, काय करतां येईल ते पाहूं.

महात्मा गांधींचे अवतारकृत्य १९२४ च्या कांग्रेस-आठवड्यांत संपले, आणि त्यांच्या अवतारकृत्यांच्या समार्तीच्या प्रसंगी सन्मान म्हणून राष्ट्रीय सभेचे आधिपत्य त्यांस दिले ही गोष्टहि योग्य झाली. जो वर्ग कौन्सिलसंमुख नाही, जो जनताघटनाप्रिय आणि जनतेस कार्यक्रम करून इच्छिणारा आहे, त्या वर्गास तुम्हां सूत काढीत बसा नाहोतर अस्याचारीपणा कराळ असे सांगण्याखेरीज महात्मा गांधीपांशी कांही दुसरा कार्यक्रम नाही ही गोष्ट महात्माजीनी मोकळ्या मनाने रघड केली आहे. म. गांधींनी आपल्या शिक्षणसंपत्तीच्या आणि विचार-संपत्तीच्या साहाय्याने चाढ राजकारणास जे देण्यासारखे होते ते शकलनुसार दिले आहे. लांनी अधिक दिले नाही म्हणून त्यांस दोय देण्याचेहि कारण नाही. कार्यक्रम दिला नाही म्हणून जनतेने गांधींनां दोय देणे आणि आपली कर्तव्यशक्ति एका व्यक्तीच्या धुदी-

वर अवलंबून ठेवणे ही गोष्ट स्वयंशासनास आम्हीं पात्र आहो म्हणून जे बाणा बाळगतात त्याच्या अभिमानास साजेल अशी नाही. सर्व वळ एकवटावें आणि कार्याची जोपासना व्हावी म्हणून एका व्यक्तीच्या तंत्रानें वागणे निराळे, आणि पुढारी दुर्बळ झाला किंवा मेला म्हणून हातपाय गाळणे हे निराळे. महात्मा गांधीच्या शब्दसंन्यासामुळे काऊनसिलांबाहेरच मुख्य काम आहे. तें ओळखणाऱ्यांनी गांग-रून न जातां आपला कार्यक्रम आंखून आपलीं कार्यतत्त्वे आचरणांत आणलीं पाहिजेत. पुढाऱ्यानें रणत्याग केला तरी फौजेनें कच-रतां कामा नये. वेळेवर आपला जोर एकत्र करून पुढाऱ्याला जोर दिला पाहिजे. नाहींतर प्रसंगी नवीन पुढारी उत्पन्न करून आपलीं कार्यध्येये आचरलीं पाहिजेत. जे लोक पुढाऱ्याच्या शब्दसंन्यासामुळे हतबुद्ध होतात ते लोक स्वयंशासित संस्था चालवावयास लायख कसे म्हणावयाचे? आतांपर्यंत त्यांनी महात्मा गांधीसि सोडले नाहीं हेहि चांगले केले, कां कीं पुढाऱ्यास नेट देण्यांत अनुयायी जितका चिकटपणा दाखवितील तितका चांगलाच आहे.

उया लोकांस, लोक एकत्र झरवून त्यांस प्रतिकारक्षम वनवाव्याचें कार्य करावयाचें आहे त्यांस वळू धरून चरके फिरविण्याशी-वाय कांद्हांएक कार्यक्रम नाहीं असे म्हणतां यावयाचें नाहीं. खरो-खर महत्वाचा आणि स्वराज्यसाधनपर कार्यक्रम त्यांच्याच पुढे आहे आणि त्यांच्या परिश्रमाचें फल मात्र स्वराज्यवाद्यांस व प्रागतिकांस मिळावयाचें आहे, त्यांनी अर्थात् जे कार्य करावयाचें तें कर्मयो-गाच्या भावनेनेच केले पाहिजे. कां कीं टकेटोणपे त्यांनां खावे छागणार, भेडेनत त्यांनांच कराची छागणार. चरखा फिरविण्यापेक्षा ही मेहनत खास निराळी आहे. आम्ही महात्मा गांधीसि उल्ट असे म्हणतों कीं, कदूरांची तेजस्विता चरूच्यांत अडवून मारून टाकावयाची हा उपदेश अयोग्य झाला.

आतां पुढे जी चळवळ करावयाची ती करताना महात्मा गांधी-च्या पूर्वांच्या चळवळीचे गुणदोष पाहून पुढील पाऊल टाकले पाहिजे. त्यांच्या चळवळीत कांही महत्वाचीं सुंदर तत्वे होती तर कांही चुकीचा कार्यक्रम होता. महात्मा गांधीनी हें ओळखले की आपणास जो कार्यक्रम पाहिजे तो असा असावा कीं दुर्बल मनुष्यासहि त्या कार्यक्रमाशीं सहकारिता करतां येईल. यासाठी त्यांनी असहकारिता अथवा नांतकोओंपरेशनचे सर्वजनव्यापी तत्व पुढे आणले. महात्मा गांधीनी दुसरी एक महत्वाची गोष्ट केली ती ही कीं, आपणास चळवळ करावयाची ती ब्रिटिश जातीविरुद्ध नसून अनियंत्रित राज्य-पद्धतीविरुद्ध करावयाची आहे या मधाळांच्या व लो० टिळकांच्या जुन्या तत्त्वाचा महात्माजीनी निर्मल चित्ताने व जोराने पुरस्कार केला.

चळवळ करण्यासंबंधाने आणखी एक तत्व महात्मा गांधीनी ओळखले कीं स्वराज्य प्राप्त करून घेणे ही आध्यात्मिक चळवळ आहे. म्हणजे मनुष्याच्या मनाचा विकास असा झाला पाहिजे कीं, देशांतील लोकांचीं अंतःकरणे स्वराज्यास लायक अशी बनलीं पाहिजेत. त्यांच्या मनांत असलेले कार्पण्य नष्ट झाले पाहिजे. स्वराज्याला लायख अशीं अंतःकरणे बनविणे हेच अधिक महत्वाचे आहे हें त्यांनी ओळखले. स्वराज्य इंग्रजांना घावयाचे व आपण दान म्हणून ते घ्यावयाचे असा प्रकार मुळीच नसून व्यक्तीचे अंतःकरण, स्वातंत्र्य व समता यांनी, आत्मविश्वासाने आणि एकमेकांतरील विश्वासाने प्रेरित ढोणे, आपले व इतरांचे हफ्क ओळखणे, आपल्या हफ्कांच्या संरक्षणासाठी जागृत असणे यांचा च स्वराज्य हा स्वाभाविक परिणाम आहे. मुसुटमानाच्या हितसंबंधाकारिता हिंदूने बद्धपारिकर बद्धावे इतके समाजांतील निरानिराळ्या वर्गांत प्रेम उत्पन्न झाले पाहिजे. म्हणजे आत्मविश्वास, स्वधर्मापन व बंधुप्रेम याची जोपासना करून आध्यात्मिक उत्तरांग्रत पोंचणे हे आपले प्रधान आचारत्व आहे.

आणि ग सद्गुणांचा विकास करता करता स्वराज्यप्राप्ति ही स्वाभाविकपणे घडवून आणावयाची आहे.

म. गार्धींचे याहूनहि मोठें तत्त्व म्हटले म्हणजे या सर्व सुधारणा अन्याचारीपणानें आणि असहकारितेचें शासन वापरून घडवून आणावयाच्या आहेत. हे तत्त्व खरोखर अत्यत सुदर तत्त्व होय या तत्त्वाच्या योगानें जगाच्या भावी राजनीतीमध्ये मोठी क्राति घडून येणार आहे. आणि ज्यामुळे सर्व जगातील राजनीतिवेळांचे हिंदुस्थानाकडे आणि महात्माजींच्या कार्यक्रमाकडे लक्ष लावलें तें हेच तत्त्व होय हे तत्त्व पद्धतशीरपणे अमलात आणणे ही गोष्ट कशी करता येईल या गोष्टीकडे सर्व जगाचे डोक्ले लागले होते. पण हे सुदर विचारतत्व माडणीच्या पलीकडे गेले नाहीं, म्हणून सर्व जगाची निराशाहि होण्याचा संभव आहे आणि यासाठी म. गार्धीच्या अनुयायातील व्यवहारवेत्त्यानी अन्याचारी असहकारितेची राष्ट्रीय योजना करण्याकडे लक्ष्य दिले पाहिजे महात्मा गांधींना त्या तत्त्वाची माडणी वरोबर करता आली नाहीं ती करता येती तर तुम्ही चरखा फिरवीत रहा नाहींतर अत्याचारी ब्हाल अशा तळेचा उपदेश करून ते मोकळे झाले नसते. म्हणून त्याची कार्यदिशा त्यागाची किंवा त्याचे निराशेचे उद्भार हे ब्रह्मवाक्य घेऊन चालावे, हेहि सुशिक्षित समाजास योग्य नाहीं. एखादा शोधक आपल्या शोधाची माडणी विशिष्ट मर्यादेपर्यंत करतो. पण त्या शोधाचा अंतिम विकास इतराकडून ब्हावयाचा असतो त्याप्रमाणेच राजकारणातहि आहे विमानशास्त्राचा उत्पादक राइट हा विमानानें पन्नास याढीपेक्षा उच जाणे शक्य किंवा योग्य नाहीं असे म्हणत असे; पण हजारों यार्ड म्हणजे कित्येक मैल विमानें त्याच्या अनुयायानीच नेहीं नाहींत काय? महात्मा गांधींना अन्याचारी असहकारितेची व्याप्ति राष्ट्रभर करण्याची कला प्राप्त झाली नाहीं म्हणून यापुढे इतरांस प्राप्त होणार

नाहीं हें म्हणणेहि अप्रयोजक होईल व यासाठीं गांधीजींनी एकदा उपदेशिलेल्या व नंतर टाकून दिलेल्या उपायाचा शांतपणानें व शास्त्रीय दृष्टीने विचार केल्याशिवाय त्याग करणे हे तर अत्यंत दोषाई होईल. महात्मा गांधींनी ओळखले तें हें की, शासन, उत्पादन यांसारद्या क्रिया अन्योन्याश्रयी आहेत. ज्या घटकांनी विशिष्ट क्रिया होते, त्यापैकीं एकानें म्हणजे समाजाच्या एका अवयवानें असहकारिता केली म्हणजे सर्वच कार्य स्तब्ध होतें आणि उगाच मारामारी करून रक्खात करण्यापेक्षां विशिष्ट राष्ट्रांतील एका अवयवानें कॅर्मत्याग केला तर सर्व राष्ट्र व त्यावरील सरकार हें वठणीस आणतां येते. महात्माजींचे तत्त्व स्पष्ट करण्यासाठी त्या तत्त्वाच्या उपयोगाचे एक सोपेसे सामाजिक उदाहरण घेऊ. उच्च जाती आपला विटाळ मानतात म्हणून अस्पृश्य जातींनी वरच्या जातींची डोकीं फोडण्यापेक्षां असहकारितेचे तत्त्व बापरले तर यशस्वी होणार नाहीं काय? समजा पुरें शहरांतील भंग्यांनी संप केला आणि अस्पृश्य वर्गास कांहीं हक्क मागितले तर ते देणे लोकांस भाग पढेल कीं नाहीं एवढेच नव्हे तर न्युनिसिपालिटीच्या समासदांनी आम्हीं आणून दिलेले पाणी यायले पाहिजे नाहीं तर आम्ही कामाटा येत नाहीं असे सांगितले तर अत्यंत महत्वाची सामाजिक सुधारणा त्यांना अनत्याचारीपणाने करतां येणार नाहीं काय? अनत्याचारी असहकारितेच्या या महात्माजींच्या तत्त्वाचा विजय सर्व जगभर अधिक अधिक होत जाणार आहे. मग तो महात्माजींकडून होवो किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी होवो.

महात्माजींच्या कार्यपद्धतीतील मुद्द्य दोप म्हटला म्हणजे लांनी आपला कार्यक्रम अनेक आंगंतुक गोष्टीनी बद्द करून अयजढ व अव्यवहार्य केला. शिक्षणसंस्थांचा त्याग, कौन्सिलचा त्याग य कोटींनां बहिष्कार या गोष्टीनी त्यांनी शश्रू घाढविले. स्थांचे मुद्द्य कार्य जे

नोकरशाहीला आळा घालणे, तें बंजूला राहून खासगी विद्यालये चालविणे इत्यादि अनेक खर्चाच्या गोष्टी आपल्या कार्यक्रमांत त्यांनी घेतल्या. कोटीला शत्रू करणे, कायदे कौन्सिलात जाऊन काम करणाऱ्यांस शत्रू करणे इत्यादि अनवश्यक गोष्टी त्यांनी केल्या. शत्रू निराळा काढणे आणि सर्व शक्ति एकवटून त्याला तंबी देणे त्या क्रिया न करतां त्यांनी शत्रु वाढविले आणि आपले बळ मात्र अनेक व्यर्थ कार्यात विभागिले. उदाहरणार्थ चरखा ध्या. चरख्याची चळवळ पूर्णपणे अनवश्यक होती. सर्व जगांतील अनेक व्यवसाय करणारे लोक मूर्ख आहेत, आणि मी जाडूगारानें जे हत्यार काढले आहे त्याचा उपयोग करीत रहा अशा तन्हेने सांगणे आणि चरख्याचा व स्वराज्याचा संवंध कधीच स्पष्टपणे व्यक्त न करतां केवळ अधिकारयुक्त वाणीने त्याचा अवलंब करा म्हणजे तुम्हास स्वर्ग दिसेल असें म्हणणे हे औदृत्य होय आणि हे सुशिक्षितांच्या बुद्धीस केलेले पादचाणाचे प्रहार होत.

जो पुढारी आपल्या कृत्याचा कार्यकारणसंबंध लोकांस पठवून देत नाहीं तो सर्व लोकांस मूर्ख समजत असला पाहिजे. व आपण जे सांगू तें लोकांनी निमूटपणे ऐकले पाहिजे इतक्या अहंकाराचा असला पाहिजे. शिवाय जर नोकरशाहीविरुद्ध चळवळ करावयाची आहे तर गिरणीवाले आणि आयातनिर्यात करणारे व्यापारी यांच्या कायांत निर्षक व्यत्यय कां? आणि त्यांचा तरी विरोध आणखी कां संपादा? एकनिष्ठपणानें काम करण्यास व्यूर्झकसीस लगाम लावण्याची चळवळ पुरी नाहीं काय? कायदेमंगाच्या चळवळीपयंत म्हणजे कर भरू न देण्याच्या चळवळीपयंत राष्ट्रास नेण्यास जो परिश्रम लागतो तितका करून त्यापेक्षां अधिक परिश्रम करण्याची ताकद महात्माजींनी कधी दाखविली आहे काय? मध्ये तर त्यांनी चहाविरुद्ध चळवळ सुरु केली तो “अव्यापारेषु व्यापार” नव्हता

काय ? आमच्यामतें या सर्व गोष्टींत महात्मा गांधींनी पैशाचा व त्याहूनहि अधिक किंमत असलेल्या तरुणांच्या उत्साहाचा अपव्यय केला आणि त्यांचे या दृष्टीने झालेले अकार्य त्यांच्या कार्याच्या श्रेयाचा बराचसा भाग करते.

महात्माजींचे एक तत्त्व पूर्णपणे लक्षांत येण्याजोगे आहे व ते हे की, कायदेभंग किंवा कर न देण्याची चळवळ; ही एकसारखी ढोळ्यांसमोर ठेविल्याशिवाय लोकांच्या हातून हें कार्य व्हावयाचे नाहीं किंवा सरकारसहि त्याचा वचक वाटावयाचा नाहीं. ही चळवळ वस्तुतः त्यानी हाती घेण्याचा विचारच केला होता. पण चौरीचौरीन्याच्या प्रकरणानंतर त्यानी हातपाय गाळले आणि त्यानंतरचे त्यांचे वर्तन एखादा मुत्सद्यास शोभण्यासारखे न होतां केवळ भावनाप्रधान मनुष्यासारखे झाले. त्या वेळेस देश कायदेभंगाच्या चळवळीस किंवा कर न देण्याच्या चळवळीस तथार नव्हता हें जे त्यांस घाटले ते सत्यच होते. व तेव्हांपासून त्यानीं निराळ्या दिशेने कार्य करावयास सुरवात केली पाहिजे होती, ती त्यानीं केली नाही. कारण त्यावेळेस त्यांस कदाचित मार्गहि सुचला नसेल. आतो आपण चौरीचौरीपूर्वीच्या परिस्थितीत जाऊं आणि कर न देण्याच्या चळवळीचे घेय ठेवून अगोदर काय किया केल्या पाहिजेत त्यांचा विचार करू. कां की ही चळवळ यशस्वी करणे ही गोष्ट अस्तंत कठिण असल्यामुळे राष्ट्रभिमानी मनुष्यांचे मेंदू व कर्तव्यगार ठोकांची कर्तव्यशक्ति त्या संप्रामाच्या यशस्वी परिणतीप्रीत्यर्थ खर्च शाळी पाहिजे. याविषयी अनेक ठोक विचार करीतच असतील. मीदि यासंबंधी आपले विचार पुढे माडतो. हे विचार माडतांना “मांज-राज्या गळ्यांत कोणी तरी घाट बाधावी” अशा भावनेने न माडतो. स्वतःसच तो कार्यक्रम अंगिकारावा लागेल अशाच भावनेने माडतो. स्वराज्य दिले गेले नाही तर चालू शासनसंघेशीं संप्राप्त करावा

आगणार आणि तो बन्याचशा यशस्वीतेने करतां यावा म्हणून पुढचीं चार वर्षे देण्यांत यावी. येळा चार वर्षांत जे काम करावयाचे ते हे की, स्वराज्य हिसकण्याची तयारी पद्धतशीर करावी, आणि तीप्रीत्यर्थ अवश्य ती चळवळ करावी. स्वराज्य दिले नाहीं तर कायदेमंगाची अगर कर न देण्याची चळवळ करण्यास अनुकूल परिस्थिति उत्पन्न घाषी. १९२९ साळीं पार्लेमेंट किंवा म्रिटिश मंक्रिमंडळ आपली तयारी पाहून स्वराज्याचा नवीन हस्ता किंवा डोमिनिअन स्टेट्सहि देण्याविषयी विचार करणार आहे. तर तोपर्यंतचा काळ तयारीत घालवावा आणि एवराज्य न देणे हे व्यवहारदृष्ट्या अयोग्य होईल अशी परिस्थिति उत्पन्न करावी. १९२९ पर्यंतच्या काळात जे करावयास सांगावयाचे ते अशक्य किंवा अव्यवहार्य कोटींतील असू नये. अव्यवहार्य अभिवचने मागणे म्हणजे लोकांस वेजवाबदार अभिवचने देण्यास शिकवण्यासारखे आहे. आमच्या मते आज लोकांच्याकडून आभिवचन एकच ध्यावे आणि ते आम्ही कर देणार नाहीं असें नव्हे; तर हे की, १९२९ साळीं सरकारने संपूर्ण स्वराज्याचे हक्क दिले नाहीत आणि त्यामुळे जर लोकांनी कर न देण्याची मोहीम सुरु केली आणि त्यामुळे सरकारने सत्याग्रहींची मालमत्ता विकावयास काढली तर आपण ती मालमत्ता विकत घेणार नाहीं, किंवा ती विकत घेणाऱ्यास कोणत्याहि प्रकारे मदत करणार नाहीं. किंवा सहानुभूति दाखविणार नाहीं एवढ्यापुरतेंच निश्चित अभिवचन ध्यावे. प्रत्यक्ष कर न देण्याची चळवळ १९२९ पर्यंत मुळीच करावयाची नाहीं या तन्हेची राष्ट्रभर चळवळ केल्याने आणि राष्ट्रभर अभिवचने घेतल्याने सत्याग्रहींच्या मागींतील एक मोठी अडचण दूर होईल. कर न भरण्यासारखी किया लोकांच्याकडून होण्यास मुख्य अडचण आहे ती हीच कीं जो कर देणार नाहीं त्याची मालमत्ता जस होईल. मालमत्ता जस ज्ञाली तर आपलाच शेजारी ती मालमत्ता

अस्पृश्य वर्गास देऊ. अशा तन्हेचीं उदाहरणे गोळा करून पोलीस-खात्यांतील लोकांसु सरळपणे विचारावें कीं, जातिविरुद्ध जाती उठवून देणे, समाजांतील कनिष्ठ वर्गास उच्च वर्गांच्या उरावर वसविणे असल्या तन्हेच्या बदमार्धांच्या योजना सरकारने केल्या तर त्या योजनांचे तुम्हीं हस्तक व्हाल काय? आणि सरकारने वाटेल तसेची गोष्ट तुम्हांस करावयास सांगितली व ती कायदेमंडळाच्या संमती-शिवाय सांगितली तर हूं कां चू न करतां पार पाडणे. हे तुम्ही आपले कर्तव्य समजतां काय? या सर्व गोष्टीचा तुम्हीं आपल्या परिषदांत विचार करावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इच्छेस महत्त्व किती घावयाचं व नीतिनियमांस किती घावयाचं याचाहि तुम्ही विचार करावा. अशा तन्हेची चळवळ पोलीसवगांत सुरु केली तर ती बेकायदेशीर व्हावयाची नाही किंवा फुकटहि जावयाची नाही.

मोहीम सुरु झाल्यानंतर ल्या मोहिमेने रेल्वेसारख्या सार्वजनिक स्थानील कामगारांना देखील आपल्या बाजूचे करणे अवश्य आहे. आणि यासाठीं कामगारांच्या संस्थांना प्रथम असा प्रश्न करावा की तुम्हीं स्वराज्याच्या घेयास अनुकूल आहां कीं प्रतिकूल आहां? व ते जर अनुकूल असले तर त्यांना पुढ्हा असा प्रश्न करावा कीं, या मोहिमेच्या कार्यकर्त्यांशी तुम्हीं सहकारिता करण्यास तयार आहो कीं नाही? उदाहरणार्थ, या मोहिमेच्या कार्यकर्त्यांस जर सरकारने तुरुंगांत टाकले तर तुम्हीं हरताळ वैरे पाढून रेल्वेसरकारला अनु-पयुक्त करू शकाल कीं नाही? असा विचार त्यांत खुल्या कान्फ-रेन्समध्ये करण्यास सांगावा; आणि त्यांनी जरी या मोहिमेस अनुकूल असें उत्तर दिले नाही तरी या गोष्टीचा त्यांध्यांत विचार झाल्याने आणि राजकारणाच्या कार्यकर्त्यांत त्यांना विश्वासात घेत-स्थानुले बरेच महत्त्वाचे कार्य होईल, व असेंदि होणे शक्य आहे कीं, योग्य घातावरण उत्पन्न झाले असता कर्तृत्य अभिवचनपेक्षा

कधीं कधीं अधिक होते या न्यायानें जेव्हा या मोहिमेचा नोकरशाहीशी संप्राप्त सुरु होईल तेव्हां रेल्वेकामगार मोहिमेच्या पक्षास येऊन मिळतील हें अशक्य नाहीं.

या चळवळीमध्यें अंगलोइंडियन व यूरोपियन यास वगळून उपयोगी नाहीं. पैसे व माणसे यांनी मोहिमेस साहाप्य करण्यास यूरोपियन लोकासहि बोलवावें. का कीं, स्वराज्याच्या चळवळीनें म्हणजे स्वराज्यानें देशातील यूरोपियन लोकांचे नुकसान न होतां फायदाच होणार आहे ज्या गोष्टी ब्हाईट्हॉल लडन येथे ठरतात त्या दिल्लीच्या कारभान्याकडून व कायदेमंडळाकडून ठरणार; ही परिस्थिति निर्माण झाली तर मोठमोठाळीं कंत्राटे जीं लडनमध्यें दिलीं जातात तीं इकडे दिलीं जातील, आणि ज्याअर्थी येथील यूरोपियन लोकाच्या व्यापारी कंपन्या चागल्या कार्यक्षम आहेत त्याअर्थी तीं कंत्राटे बरीचशीं त्यानाच मिळतील. अंगलोइंडियन लोकांनी त्याच्या कर्नल गिडने या पुढान्याच्या नेतृत्वाखालीं जी चळवळ चालविली आहे ती स्वराज्यवाधास अनुकूल अशी आहे, आणि यूरोपीय लोकाच्या असोसिएशननें स्वराज्यवाधाशीं अविरुद्धता वारवार व्यक्त केली आहे. त्याना असे भासू लागले आहे कीं, हिंदुस्थानातील ज्या पक्षामध्यें जातिविषयक भावना कमी आहे अशा मॉडरेट पक्षाच्या लोकास आपण मिळावें, व त्यांनी अशा प्रकारचे विचारहि अनेक बेळी स्पष्टपणे माडले आहेत. त्याना हें भासणे व भासविणे शक्य आहे कीं जर त्यांनीच स्वराज्याच्या चळवळीत पुढाकार घेतला तर देशात त्याचे वजन वाढतच जाईल. व यूरोपीय लोक जर स्वराज्याच्या चळवळीस मिळाले तर चळवळीचा हा एक मोठा फायदा होईल कीं त्या चळवळीस जातिविद्वेषी चळवळीचे स्वरूप न येता तिचे शुद्ध राजकीय चळवळीचे स्वरूप राहील आता पूर्वोक्त विवेचनाचे घोडेसे सिंहापलोकन करू इ. स.

१९२९ च्या अगोदर लोकांना तुम्ही कर भरून नका वैगेरे प्रकारचा उपदेश करण्यापासून आगदीं अलिस रहावयाचे, आणि सरकारच्या चालू कामाला कोणत्याहि प्रकारचा उपद्रव करावयाचा नाही. सरकारने आपला व्यवसाय सुराळितपणे चालवावा, आणि चलवळीच्या चालकांनी देशसंघटनेच कार्य शिस्तवार करण्यांत तीन वर्षे खर्चावांत. लोकांना सांगावयाचे कीं तुम्ही इतक्यांत सरकारविरुद्ध कांही एक करून नका; फक्त १९३० साली डॉमिनिकन स्टेट्स न मिळाल्यामुळे जो कार्यक्रम उत्पन्न होईल त्या कार्यक्रमास तयार व्हा. म्हणजे येती चार वर्षे उपयोगावयाची ती पगारी प्रचारकांचा वर्ग उत्पन्न करणे, त्याचा दौरा करविणे, केटघापासून मणिपूरपर्यंत आणि हिंदुकूशपासून कन्याकुमारीपर्यंत १९३० साली अनत्याचारी युद्ध-प्रसंग उत्पन्न होणार, त्याचा इशारा देणे आणि सत्याप्रहाची मालमत्ता विकल घेणार नाहीं या तळेचीं अभिवचने घेणे या कामी खर्च करावांत.

याबरोबर सार्वजनिक नीतिमत्ता हीहि वाढविण्याचा उपदेश पाहिजे. लोकानां असें सागित्रें पाहिजे कीं जीं अभिवचने तुम्हांस पाळतां येतील, तींच घा. आणि जीं पावतां येणार नाहीत तीं देऊ नका, तुम्ही आपल्या कर्तव्यशक्तीचे आणि कर्तव्यवुद्धीचे खोटे प्रदर्शन करून पुढाऱ्यानां फसवू नका. महात्मा गांधीस घार-डोळी ताळव्यात पुण्यक्ल लुच्या लोकांनी फसविले, आणि या लोकास दुसऱ्यांच्या जमिनी खरेदी करावयाच्या होस्या तेच लोक कर-बंदीस ताळुका तयार आहे अशी महात्माजीस याप देते झाले अशी बोलवा आहे.

ही चलवळ जी करावयाची ती विशेषतः आप्यामिक असल्यामुळे समता, परमतसद्विष्णुता, भिन्नचारसद्विष्णुता, हीहि लोकात उत्पन्न करायथाची आहेत. आणि मनुष्यांमनुष्यांतील अंतर कमी

करायाचें आहे. असल्या नैतिक कार्यक्रमास महात्मा गांधीसारखा प्रवक्ता खरोखरच उपयोगी होईल. मनुष्यातील अतर कमी बढावें, उच्च वर्ग व अस्पृश्य वर्ग याच्या सोयद्वेषणाची व विटाळाची भावना कमी ब्हावी म्हणून ईश्वराची प्रार्थना करावी आणि ईश्वर आपणात वधुत वादप्रिण्यास शक्ति देवो म्हणून त्याची याचना करावी यासाठी सार्वजनिक प्रार्थनांचाहि उपयोग होईल आणि असल्या प्रार्थनाच्या नेतृत्वास प्रार्थना, उपास यावर श्रद्धा असलेला महात्मा गांधीसारखा पुढारी फारच युक्त होईल.

परक्या देशातील चळवळ हा महत्वाचा कार्यक्रम नाही. पण तो उपेक्षिता येण्याजोगाहि नाही आपला कार्यक्रम सर्व जगापुढे ठेवला पाहिजे जगाला व पिंशेपक्षरून इम्रजी जनतेला हें स्पष्ट सांगितले पाहिजे की १९२९ नंतर हिंदुस्थानसरकारास कर्ज विचारपूर्वक घावें. का की, च्या साळीं जर हिंदुस्थानला डॉमिनियन स्टटस मिळलें नाही तर त्यानंतर काढलेल्या कर्जास हिंदुस्थानातील जनता खरोखर जवाबदार नाही म्हणजे आपण करवदीची चळवळ सुरु घरण्यापूर्वी सरकारने आपला खर्च कर्ज काढून चालवू नये म्हणून त्या मागांत विनंती उत्पन्न करून ठेविलो पाहिजेत. शिगाय सरकारने कागदी चलन वाढवून आपला खर्च चालवू नये म्हणून उपाय योजण्याचाहि विचार केला पाहिजे

ही सर्व चळवळ चालली असता इंग्लडातील जनता आपल्या-विस्त्र जाणार नाही म्हणूनहि खटपट पाहिजेच. आणि यासाठी छ्वाईटहौलचा हिंदुस्थानच्या राज्यव्यवस्थेवर ताबा कमी होत गेल्या-मुळे जें नुकसान झालेसे भासणार (खरोखर होणारच नाही) त्याचा मोबदला काही तरी मिळावा म्हणून ब्रिटिश लोकास काही

अभिवचनें दिलीं पाहिजेत. उदाहरणार्थ, ब्रिटिश राजघराण्याच्या खंचांतला कोहँ भाग आम्ही सोसुं असेहि अभिवचन घावें.

पूर्वोक्त विवेचनाचे पर्यालोचन योडवयांत येणे प्रमाणे:—लोक कौनिसलांत जाऊन काम करूं इच्छितात, याबदूल खेद बाळगण्याचे बिळकूल कारण नाही. शाळा, कोर्ट व कौनिसले यांवरील बहिष्कार हा कार्यक्रम राजकीय कार्यक्रमांदुन काढून टाकला पाहिजे. आणि यंत्राने केलेला माल न वापरतां खादी वापरत जावी, ही गांधीची आवड विचारातहि घेण्याचे कारण नाही; एवढेच नव्हे तर शुद्ध राजकीय चळवळीत स्वदेशी देखील आणू नये. राजकीय चळवळीने स्वदेशीविषयीहि उदासीन असावें, जी चळवळ करावयाची ती ताबड-तोब स्वराज्य पाहिजे भृणून होय तें न मिळाल्यास १९३० साली करंबंदीची चळवळ करावी लागेल आणि स्या वेळेस सत्याग्रहीची माळ-मत्ता कोणी घ्यावयाची नाही इतकांच अभिवचने लोकांकडून घ्यावयाची आहेत, आणि हा कार्यक्रम चांगल्या पगारी लोकांकडून करून घ्यावयाचा आहे. इतर देशांतील लोकांस हिंदुस्पानामध्ये सरकार व लोक यांमध्ये होणाऱ्या शक्य टळ्याविषयीं व स्याप्रसंगी हिंदुस्पान सरकारास कर्ज न देण्याविषयीहि इपारा दिला पाहिजे. हे कार्य देशांतील इतर सर्व पक्षांच्या भृणजे प्रागतिकांच्या, स्वराजिस्टांच्या, मुसलमानांच्या, झांगोङ्डियन व युरोपियन लोकांच्या सहकार्याने व्हावें. पोलिस, रेल्वे इत्यादि सरकारी व सार्वजनिक नोकरीना देखील संपूर्ण स्वराज्यास आपली सहानुभूति व्यक्त करण्यास सोंगावें.

या सर्व परिश्रमाच्या मुळाशी कल्पना आहे ती अशी:—इ. स. १९२९ मध्ये सरकारने आपण होउननच डोमिनिअन स्टेट्स घावें; आणि तें तसें मिळालें भृणजे करंबंदीची चळवळ आणि स्यापासून होणारी क्लेशपरंपरा वाचेल. तथारी चांगली शाळी असली तर सरकार

आपण होऊन च स्वराज्य घावयास तयार होईल असा बराच संभव आहे. कां की, स्वराज्य दिले नाही तर खालील अडचणी सरकारास दिसून येतील.

- (१) करबंदीच्या चळवळीची पूर्वगामी तयारी झाली आहे.
- (२) कर्जे काढून कारभार चालविणे सोपे नाही.
- (३) सरकारी नोकरांमध्ये चळवळ करणाऱ्यांविषयी सहानुभूति नाही असे नाही.

- (४) रेल्वेसारखीं साधन पूर्णपणे विश्वसनीय नाहीत.
- (५) कागदी चलन हवें तितके वाढाविणे या उपायाविरुद्ध देखील लोकांची कांहीं तरी योजना झालेली आहे.
- (६) अँग्लोइंडियन व यूरोपियन हे देखील स्वराज्याच्या चळवळीस मिळालेले आहेत.

- (७) ब्रिटिश जनता देखील या बाबतीत उदासीनपणाने अविरुद्ध किंवा अनुकूल आहे.

अशी परिस्थिति सरकारने पाहिली म्हणजे ल्यास असा प्रश्न पढेल की, सर्वाधिकार आपल्या हाती ठेऊ पाढून अप्रिय व्हावयाचे हें कोणाकरिता? असो.

ज्या लोकांचे लक्ष कौन्सिलप्रवेशाकडे मुळ्यतः नसून लोकघटनेकडे आहे ते कदूर होत, अशी व्याख्या करून ल्या वर्गापुढे विचारकरिता कौन्सिल बाहेरच्या कार्यक्रमाची ही योजना माडली आहे. ही योजना कदूर अंगावर घेत नसतील तर स्वयंनिर्णयी संघ अंगावर घेईल. लोकास कार्यक्षम करण्याकरिता जी मोहीम करण्याची ल्या मोहिमेची ग्रस्यक्ष कायदेमंदळाशीं किंवा ल्यातील महत्वाच्या पक्षाशीं सहकारिता कशा प्रकारची असावी, हा प्रश्न पुढे विचारास घेऊ.

कांग्रेस व कौन्सिले:—कांग्रेस व कौन्सिले जे चळवळ करणारे लोक

आहेत त्यांनी कांग्रेसमध्ये रहावें व कांग्रेसमध्ये असलेल्या निरनिराळ्या पक्षांशी सहानुभूति ठेवावी हें योग्य आहे. तथापि त्यांनी स्वतःची स्वतंत्र संघटना बनवाची हें अत्यंत अदृश्य आहे. कां की, त्यांना आपला कार्यक्रम स्वतंत्र ठेवला पाहिजे, आणि तो आपल्याच अनन्यध्येय असलेल्या संस्थेमार्फतच चाल विद्या पाहिजे. त्यांनी कांग्रेसमधील किंवा कौन्सिलमधील विशिष्ट पक्षाला जवळ करून इतरांस दुखवावें असें करतां कागा नये. त्यांनी नेहमी चालणाऱ्या निवडणुकीच्या चळवळीमध्ये निरनिराळ्या पक्षा-संवर्धनाने आपली त्रयस्यवृत्ति काळजीपूर्वक रक्षिली पाहिजे. कांग्रेसने व गांधीपक्षाने स्वराज्यवादांस निवडणुकीमध्ये मदत करावी म्हणून रुखरात्यपक्षाच्या मेण्ठीने खटपट गेल्यासाठीच केली, व म. गांधी-नीहि लोकसंमुख कार्यक्रम सोहून स्वराजिस्टांची वढती करण्याचे अभिवृच्छन दिले. गांधीनी प्रातिनिधीची फी कमी करण्यामुळे होणारी बचत दासवाबूकडे पाठविण्यासाठी मजजवळ घा म्हणून १९२४ सालाच्या कांग्रेस प्रसंगी दरवारी भाषेत मागणी केली होती. अशा प्रसंगी स्वराजिस्टांनी उत्पन्न केलेल्या पा पकडीत सांपडण्यासाठी कटूरांस मनोरैर्याची अत्यंत आवश्यकता आहे. जे लोकाभिमुख आणि छोकांस काम करावयास समर्थ करू इच्छिणारे कटूर आहेत त्यांनी आपल्या कार्यावरच दाढे ठेवून कौन्सिलांतील विशिष्ट पक्षाविपरी पक्षपात न दाखविण्याची काळजी इतकी निश्चयाने घेतली पाहिजे. कां की, निवून येण्यासाठी खटपटणाऱ्या पक्षांमध्ये कटूरांध्या अन्यपक्षसहकारितेवैदल संशयहि उत्पन्न होणार नाही.

प्रकरण ५ वें.

मुद्रित

सरकारचे बलाभ्यास.

आपल्या जनतेने सत्तेचे स्थानांतर करण्यासाठी जे राजकारण उपयोगांत आणावयाचे आहे तें आणतांना ज्यांच्या हातची सत्ता आपणांस घ्यावयाची आहे त्यांची शक्ती मोजली पाहिजे. प्रथम हा विचार केला पाहिजे की, हिंदुस्थानसरकार हें इतका दुर्भेद किण्ठा आहे काय, की त्या किण्ठपाचे बल पाहून आपण अगदी निराश ब्हावें? सरकारच्या बलासंवंधानें जर अशा प्रकारची कन्यना असेल, तर त्या कल्पनेची सत्यता तपासली पाहिजे, आणि कल्पना असत्य असल्यास सरकार हा दुर्भेद किण्ठा कां समजला जावा याची कारणेहि पाहिली पाहिजेत.

जगांत कोणतीहि घटना दुर्भेद नाही. जी घटना अविक अवयवांच्या सहकारितेने बनते त्या घटनेस अवयवांस अप्रिय अशा तत्वाने राहातांच येणार नाही. अनेक अवयवांनी युक्त असें हिंदुस्थान सरकार तें अवयवांच्या सहकारितेशिवाय कधोहि चालावयाचे नाही. आज सरकार हें अत्यंत बलवान् असें जे लोकांस वाटते, त्याचे मुख्य कारण असें आहे की, दुसरे एखादे संस्थान आणि हिंदुस्थान सरकार यांची आपण तुलना करतो किंवा असंघटित जनता आणि सरकार यांची तुलना करितो, म्हणून हें सरकार आपणांस फार प्रबल वाटते; आणि लोकांचे सरकारपुढे कांही एक चालावयाचे नाही असें वाटते. तथापि अस्तित्वांत असलेल्या नोकरशाहीच्या पायाखालची जमीन पद्धतशीरपणे खणून त्या मातीवर आपण उमे राहूं इच्छिणारा वर्ग निवाला नाही म्हणूनच ही नोकरशाही फार बलवान् वाटत आहे.

इंग्रज नोकरशाही आपणांस नको आहे असें धरूं, आणि त्या नोकरशाहीचे महत्वाचे अधिकार काढून घेऊन ते अधिकार व ला अधिकाराशी संबद्ध जबाबदार्या आपण स्वतः पत्करण्याची तयारी करूं. जुन्या उपचस्थापकांस नाळायक ठरवून आपण कारभार हाती घेण्याची मसलत करणे या किया आपणांस बन्याच एरिचयाच्या आहेत. या किया संस्थानांत, त्याचप्रमाणे एखादा कंपनीच्या उपचस्थेत चालूच असतात. जे छोक कंपनीचे डायरेक्टर होऊं पहातात, ते डायरेक्टर होण्यासाठी ज्या खटपटी करतात त्यात, चालू व्यवस्थापक पैसे खात आहेत, किंवा गैरकिफायतीचा कारभार करीत आहेत असा त्यावर आरोप करावयाचा, त्याप्रमाणे शेअरहोल्डरांची समजूत करून घावयाची, आणि आम्ही डायरेक्टर झालो म्हणजे अमुक करूं तमुक करूं अशी आश्वासने घावयाची हे मुख्य प्रकार आहेत. इंग्रज नोकरशाहीला घालवून देण्यासाठी करावे लागणारे राजकारण यापेक्षां वस्तुतः निराळे नाही, व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीचे स्वरूप हि जबळ जबळ सारखेच आहे.

इंग्रज नोकरशाहीला काढून टाकून देशाडा स्वर्याञ्च मिळवून देण्यास याच प्रकारची किया करावयाची म्हणजे काय करावयाचे ते पाहूं. व्यापार करणारी कंपनी सावकारांस जबाबदार असते, त्यामुळे कंपनीची नोकरशाही सावकारांस जबाबदार असते. को कों कंपनी जर आपले कर्ज परत देण्यास असमर्थ झाली तर कंपनी मोडण्यासाठी सावकार कोर्टीस अर्ज करूं शकतो. त्याचप्रमाणे एखादे राष्ट्र आपले कर्ज परत देण्यास किंवा कर्जांचे व्याज नियमाने देण्यास असमर्थ झाले म्हणजे सावकारमेंडल आपल्या राष्ट्रास म्हा सरकार-विठ्ठ्या अर्ज करते, आणि सावकार राष्ट्रास त्यामुळे झुणक्के राष्ट्राऱ्या कारभारात हात घालावा लागतो, आणि जेणेकरून धनकोचे पैसे नियमाने वसूल होत जातील, अशी किया करावी लागते. यामुळे

नोकरशाही सावकारमंडळास जबाबदार होते, कंपनीची नोकरशाही तशीच भागीदाराना जबाबदार आहे. शेअरहोल्डर आपल्या पैशाचा वापर कंपनीस देतात त्या वापराबद्दल योग्य मोबदला भागीदारांना मिळावा लागतो. तो मिळाला नाही, तर भागीदारांना नोकरशाहीस दम घावा लागतो, किंवा एक व्यवस्थापक बदलून दुसरा आणावा लागतो. हिंदूस्थानसरकार मुख्यत्वेकरून दोघाना जबाबदार आहे. तें सावकाराना जबाबदार नियमानें व्याज देण्याबद्दल आहे आणि ज्या लोकापासून कराच्या रूपानें सरकार पैसा घेते, त्या लोकांना पैशाचा अत्यंत योग्य मोबदला देण्यास नैतिक दृष्ट्या तें बाधले गेले आहे. नैतिक दृष्ट्या हे शब्द वापरण्याचे कारण एवढेच की, आज तो हक्क वजावण्यास म्हणजे कारभारी मंडळीनों पैशाचा अत्यंत योग्य उपयोग केला नाही तर कारभाऱ्याचे कान उपटण्याचा किंवा त्यांस कामावरून काढून टाकण्याचा कायदा क्षाला नाही. कंपनीच्या शेअर होल्डराच्या जागी देशातले कर भरणारे लोक आहेत. आणि कंपनीच्या सावकाराच्या जागी देशाचे बँड विकत घेणारे लोक आहेत. ज्याप्रमाणें कोणल्याहि कपनीचे कारभारी मंडळ शेअर होल्डराच्या इच्छेविरुद्ध आपन्या जागेवर राहू शकत नाही त्याप्रमाणेच कर भरणाराचे खे प्रतिनिधि जे असतील त्याच्या विरुद्ध सरकार कधीच जाऊ शकणार नाही जरी कपनीच्या चालकाना शेअर होल्डराविरुद्ध फारसे जातां येत नाही तरी पुण्यक्ळ प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक आपले मताधिक्य कुशलतेने राखू शकतात. सामान्य शेअर होल्डरामध्ये सघटना नसते आणि त्यामुळे व्यवस्थापक मंडळी अगदी योज्या शेअराचे मालकू असून देस्तील करेनी ताच्यात ठेवतात. जेव्हा शेअर होल्डरामध्ये संघटना होत जाते तेन्हा कधी कधी सपूर्ण व्यवस्था न बदलतां संघटित शेअर होन्डरापैकी काहीना आपल्यात घेऊन कंपनीचे कारभारी मंडळ बळवान होत जाते,

व कांहीं प्रसगी वाहेरचा वर्ग चांगलाच सघटित असला आणि मोठा असला म्हणजे सपूर्ण कारभारच तो आपल्या तांब्यात घेतो आणि चालु व्यवस्थापकास ढकळन देतो सध्याचे परफे सरकार काढून टाकून तेंदे देशी लोकांचे सरकार अणण्याची किंवा पाहून भिज नाहीं आणि प्रतिनिधि वर्ग जर कर भरणाऱ्याचा खरा प्रतिनिधि असेल आणि त्याच्या हाती कारभार आला तर वर्गे होईल असें जर लोकास खरेखर याठेल, तर देशात खराज्य उत्पन्न झाल्याशिगाय कर्भाहि रहाणार नाहीं लोकप्रतिनिधीशींचे चकगाचकरी करून त्याच्या तोडास पाने पुसावयाचा किंवा त्याच्यात भेद पाहून आपले चालवाऱ्याचे, या प्रकारच्या किंवा होणार नाहीत असें मुळोंच नाहीं त्या सर्वे छटपटी झाल्याशिगाय लोकामध्ये पार्लमेंटरी कौशल्याहि उत्पन्न ब्वाऱ्याचे न हाते तथापि हीं सर्व मागांतलीं सामान्य रिश्रितिस्थानेंचे आहेत प्रतिनिधींनी प्रामाणिकपणे लोकाहिताचीं कामे करण्यास खटपट करारी जर आपण खटपट करूनहि सरकारने योग्य सहानुभूति दाखविण्याचे नाकारले तर आपल्या मतदाराकडे सरकारची तकार न्यावी या प्रकारच्या साईया व प्रामाणिक प्रयत्नानें देशाची प्रगति पुष्कळ होईल यात शका नाहीं. आपली इच्छा गाजविण्यास कपनीच्या शेअरहोल्डरास जितकी सधी आहे त्या मानानें सरकारवर परिणाम घडवू इच्छिणाऱ्या कर देणाऱ्यास अधिक आहे कपनीमध्ये शेअरहोल्डरनें पैसे भरलेले असतात त्याच्याकढून व्यवस्थापकास जें काय मिळावयाचे तें मिळालेले असतें, आणि या परिसिस्थिरचे दोन परिणाम होतात शेअरहोल्डरांनी देणे बद करून कपनीस पेंचात आणण्याची किंवा त्याच्याकढून होत नाहीं. आणि शेअरहोल्डरांनी जें काय भाग्याचे तें मर्टले असल्यामुळे त्यांनी रकम सगाढून भरली असल्याशिवाय त्याना कपनीच्या व्यवस्थापकाच्या विरुद्ध कार्यप्रवृत्त होण्यास चोदना उत्पन्न दोत नाही.

तथापि सरकारास लोकांच्याकडून कराच्या रूपानें येणाऱ्या पैशाची अपेक्षा दरसाळ असल्यामुळे, सरकारास प्रजेच्या इच्छेकडे जास्त अधिक तीव्रतेने पाहिले पाहिजे. सरकार पांढऱ्या कातडीचे असलेले आणि प्रजा काळ्या कातडीची असली तरी सरकारची करतंत्रता कोटून जाणार? सरकार करतंत्र आहे, त्याअर्थी कर देणाऱ्याच्या ताब्यांत सरकार असणे हे स्वाभाविक कार्य होय पण तें सोपे मात्र नाहीं. 'जर दिलेल्या पैशाचा मोबदला आम्हांस योग्य तऱ्हेने मिळत नाहीं, व त्तो मिळाला पाहिजे आणि तो दिला नाहीं तर कर देणे येश्य होणार नाहीं.' अशी लोकांची समजूत झाली तरी करबंदीची चळ-चळ करणे सुलभ होईलसे वाटत नाहीं. ती सुलभ होण्यास लोकां-मध्ये असा विश्वास उत्पन्न झाला पाहिजे की, इंग्रज नोकरशाही-पासून अधिकार काढून घेतला व दुसऱ्या कोणास तो अधिकार दिला तर ते तो अधिकार अधिक लोककल्याणपर तऱ्हेने वापरतोल. या तऱ्हेचा विश्वास काल्पनिक "आषळ्या लोकां"वर उत्पन्न होत नाहीं. तर आमच्यावर विश्वास टाका म्हणून सांगणारा निश्चित उमेदवार वर्ग लागतो. तो राजकीय पक्ष असो किंवा एखादी निश्चित "लीग" असो. इग्जो नोकरशाहीच्या हातीं अधिकार ठेवू नका, आम्हास अधिकारावर आणा आणि तसें आणण्यासाठी करबंदी घैरे गोष्टी करा, आम्हीं तुम्हांसाठीं अमुक गोष्टी करूं असें एका निश्चित मनुष्यसघानें सांगून शासनसंस्थेची जबाबदारी घेण्यास पुढे आले पाहिजे. उदाहरणार्थ एखादा कंपनीची गोष्ट ध्या; जर कांही असंतुष्ट शेरहोल्डर नुसता असा वोभाटा करतोल की कंपनीची व्यवस्था वाईट आहे पण किफायत करून दाखविण्याचे अंगावर घेणार नाहोत, तर कंपनीच्या समेस 'आहे अशीच व्यवस्था चालू धा' असे म्हणण्यापलीकडे काय करता येईल, तशीच राज्यव्यवस्थेची गोष्ट आहे. राज्यव्यवस्था अंगावर घेण्यास आणि अधिक

चांगल्या तन्हेने व्यवस्था चालविण्याचे विश्वासार्ह आभिवचन देण्यासु मनुष्यसंघ निर्माण झाला पाहिजे. स्वयंनिर्णयीसंघ जो निर्माण करावयाचा आहे तो असली जबाबदारी अगावर घेण्यासाठीच निर्मावयाचा आहे.

करवंदीची चळवळ जोराने चालली पाहिजे हें लोक कबूल करतील. पण सरकारचे सर्व उत्पन्न पूर्णपणे बंद करणे शक्य आहे काय म्हणून प्रश्न करतील. या प्रश्नास आमचे उत्तर एवढेच आहे की, सरकारचे सर्व उत्पन्न चंद पाढण्याची आवश्यकताच नाही. हिंदुस्थानची राज्यव्यवस्था हा धंदा किती नाजुक व गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे नोकरशाहीस किंवा तिथ्या जागी येणाऱ्या दुसऱ्या कारभान्यांस पैंचांत टाकणे किती सोये आहे हे समजावून सांगण्यासाठी एकच गोष्ट पुढे मांडतो. इ. स. १९२३-२४ साली १३ कोट पौंड वसूल होता व कर्ज ८९ कोट पौंड होते; म्हणजे हिंदुस्थान सरकारचे कर्ज आज त्याच्या वार्षिक वसुलाच्या सातपट आहे. अशा स्थितीत धंदा कसा करावयाचा याची कल्पना करावी. समजा एका संस्थेचा किंवा कंपनीचा वर्पाचा वसूल १०००० रुपये आहे आणि तिचे कर्ज ७०००० रु. आहे.

व्हावा असें इच्छील. आणि नोकरशाहीवर प्रजेचा विश्वास नाही तर प्रजेचा ज्यावर विश्वास असेल अशा मंत्रिमंडळाकडे कारभार घा असें म्हणावयास लागेल. व या लोकांवर विश्वास उत्पन्न होऊन प्रजा कर घावयास तयार होईल अशांच्याच हातीं अधिकार घा असा आग्रह घरील. पण असा विश्वास ज्याविषयी उत्पन्न होईल असा वर्ग आमच्यांत तयार झाला पाहिजे. सावकाराचा असा जवर शह असतां, राज्यव्यवस्थेच्या कामांत विन्हे उत्पन्न करणे आणि सरकारास पेंचांत पाडणे ही कठिण गोष्ट नाही. लोकांच्या चळवळीमुळे जरी दहा टके कमी बसूल झाला तरी सरकारास एकदम पंचाईत पढेल. हातीं कारभार घेण्याची तयारी करणे हीच कठिण गोष्ट आहे.

प्रस्तुत परिस्थितीचा फायदा घ्यावयाची पद्धतियेण प्रमाणे राज्यकारभार आपल्या ताब्यांत घेण्याच्याच हेतूने एक नवीन संस्था उत्पन्न करणे अवश्य आहे. स्वराज्यपक्ष व प्रागतिकपक्ष यांतील माणसे, आहे त्या स्थितीत जे कसेचव्यसे कार्य होईल तसें करण्याकडे लक्ष देतील व कौन्सिलांत जाऊन जे काहीं देशाच्या फायदाचें त्याच्या बुद्धीप्रमाणे आणि त्यांना दिलेल्या सवडीप्रमाणे करतां येईल ते करून दाखवितील. पण याशिवाय करावयाची कामगिरी म्हणजे, देशाचा कारभार संपूर्ण हातीं घेण्याची आवश्यकता लोकांच्या मनावर पटविणे, आणि ती घेण्यासाठी हृपार कर्तृत्वानांचा संघ तयार करणे, त्या संघाने सध्यांची राज्यपद्धति नाहीशी करावी आणि आमची योजना पसंत करावी म्हणून बादशाहास सळा देणे, आणि त्या सळूयास जे योग्य महत्त्व घावयाचें ते बादशाहांच्या कारभारी मंडळानें न मिळू दिल्यास त्या सळूयाच्या उपेक्षेचे गंभीर स्वरूप दाखवून देणे, हिंदुस्थानाच्या सावकारामंडळास हिंदुस्थानसरकारच्या उत्पन्नास कशा अडचणी उत्पन्न होतील त्याविषयी आगाऊ क्रवट देणे, आणि कर देणाऱ्या हिंदुस्थानास संघाच्या सळूयाशिवाय इ-

मोकळ्या न करण्याविपवी सछा देणे इत्यादि गोष्टी करणे होय. या गोष्टी करण्यासाठीच स्वयंनिर्णयसंव निर्मात्रयाचा आहे.

सरकारारण्याविरुद्ध नियमांने काम करणारा वर्गच नाहो. आणि सर्व जनतेला आमच्यावर विश्वास टाका, आमच्या सरकारला पैचांत पाढण्याच्या प्रयत्नाभा टेंकू घा आणि आम्ही सरकारसंस्था तांत्र्यांत घंडन तुम्हास आहे त्यापेक्षां अभिक सुखकर राज्यव्यवस्था देऊ अशी हमी घेणारा वर्ग निर्माण झाला म्हणजे लोकांस बेजबाबदार असलेल्या नोकरशाहीचे बल अधिक आहे की लोकांचे हित पहाण्यासाठी सरकारघटनेत फरक करूं मागणाऱ्या संघांचे बल अधिक आहे अशी काही तुलना करतां येईल. शिवाय राष्ट्राची जबाबदारी पासरण्यास तयार अशा वर्गाच्या प्रामाणिकपणासंबंधानें लोकांची खात्री पटली पाहिजे, आणि या गोष्टी झाल्या तरच त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यवस्थेचा कायदा बदलण्यासाठी निःशब्द राजकारण लोकांस करतां येईल. आज आमच्यावर विश्वास टाका आणि सरकारी दोन हात करा म्हणून सांगणारा वर्गच कोठे आहे. निःशब्दांचे राजकारण पूर्णपवे समजून राष्ट्राची जबाबदारी अंगावर वेण्यास जो वर्ग तयार होईल तोच स्वयंनिर्णयी संघ होय.

तिचे सामान्य स्वरूप सांगितले. तथापि हें लक्षांत टेवळे पाहिजे कीं हस्यारे, तटबंदी इत्यादि गोष्टी देशसंरक्षण पूर्णपणे करीत नाहीत. हिंदुस्थानांतील उदायात अनेक दुर्भेद स्थळे सहज जिकडी गेळी असा अनुभव आहे. युद्धामध्ये प्रत्यक्ष खडाजंगां कांही वेळ होऊन जयापजय अंशाने ठरतो, तर नैतिक जयापजय हा युद्धाचा पूर्णपणे निकाळ लावतो. हस्यारे जरी तीक्ष्ण असलीं तरी तो वापरणारा कुराल पाहिजे एवढेच नव्हे तर तो वापरणारास धैर्य पाहिजे. धैर्याचा कार्यक्रम आहे तो दृष्टिल लोकांकडून अथवा अस्थिरबुद्धीकडून पूर्णत्वास जाणार नाही. स्वराज्याची तयारी करणे म्हणजे केवळ संस्थेचे नांग, तिची पाटी, तिचे नोटपेपर, तिच्या बैठका आणि आणाशपथांची यादी हीं तयार करणे नव्हे. या गोष्टीनी स्वराज्यप्राप्ति कधीच होणार नाही.

आपणापुढे जी लोकजागृतीची आणि स्वराज्यप्राप्तीची चळवळ आहे तिचे मूलभूत सिद्धांत चळाळ करणाऱ्यानीं काळजीपूर्वक लक्षांत घेतले पाहिजेत. ज्यास तर्चे समजांनी नाहीत त्यांची उपयुक्ता कमी झालीच. अजाण मनुष्य एक तर भलतीच भये मनांत बाळगून हीनशक्ति होईल किंवा तर्चे न समजल्यामुळे तो राजकीय चळवळीच्या योग्यायोग्यतेसंबंधानें जे नियम आहेत, आणि ज्या नियमांचा सरकारहि अंगीकार करते, त्या नियमांचे अतिक्रमण करील; व नियमांचे अतिक्रमण केल्यामुळे तो अडचणीत पडेल आणि कामाचा खराचा करील. यासाठीं चालू राजकारणास लागणाऱ्या चळवळीचे मूलभूत सिद्धांत आणि चळवळीशीं संयुक्त असलेले मानसशास्त्र हीं स्पष्टपणे अवगमिलीं पाहिजेत..

प्रस्तुत राजकारण महाराष्ट्रीय किंवहुना भारतीय इतिहासास परिचित असलेल्या राजकारणापेक्षां निराळ्याच कोटींतील असल्यामुळे याची तयारीहि निराळ्या प्रकारची आहे. हे स्पर्धमान

दोन संस्थानांतील एका पक्षाचा अभिमान धरून करावयाचे राजकारण नाही; तर राज्यांतल्या एका मोठ्या वर्गांचे वजन सतेवर बाढविण्याचे राजकारण होय. या राजकारणाचे पहिले घडे दादाभाई नौरोजी, रानडे, टिळक, गोखले, गांधी यांनी शिकविले आहेत. सामाजिक सुधारणा हें त्या राजकीय कार्यक्रमांचेच अंग आहे ही गोष्ट गेल्या पिंडीस योडी बहुत समजली होती. पण त्यावेळच्या सुधारकांची सामाजिक सुधारणेची कल्पनाच अल्प होती, व राजकीय अपेक्षाहि अल्पच होल्या. यामुळे नवीन सामाजिक विचाराच्याहि आवश्यकता आहे. राजकारणासाठी म्हणून अवश्य असेलेल्या सामुद्दायिक नैतिक विकासाकडे तर म. गांधीखिरीज कोणीच लक्ष दिलें नाहीं. आपणांस आतां आपल्या बाढत्या राजकीय महत्वाकांक्षेस अनुरूप असा सामाजिक व नैतिक विचार तयार केला पाहिजे.

चळवळ करणारांच्या मनात प्रथम निर्भयता पाहिजे. ही निर्भयता कायद्याच्या ज्ञानानें पुष्टक्कशी उत्पन्न होते. कार्यास कायदेशीर क्षेत्र किंती व्यापक आहे हें लक्षांत आलें तर विनाकारण बेकायदेशीर प्रथलांत कोण पडेल? शिवाय कायदेशीरपणापेक्षांहि महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे व्यावहारिक युक्ता होय. आपण जें कार्य करू इच्छीत आहों तें केवळ हिंदुस्थानासच नव्हे तर इंग्लंडला देखील हितकारक आहे अशी स्थिति जर असली आणि ती स्पष्टपणे लोकांच्या लक्षांत आली तर स्या कार्यास अधिकच शक्ति उत्पन्न होते. यासाठी उभयतांच्या हिताहितांचे पृथक्करण चांगले केले पाहिजे. चळवळ करणाऱ्यांनी हें प्रथम लक्षांत ठेवले पाहिजे की हिंदुस्थानी व इंग्रज या दोन्ही लोकांचा फायदा ज्यात आहे स्या चळवळीस दोन्ही लोकांची सहानुभूति आणि शेवटी यशप्राप्ति ही ठेवलेलीच. एकाचा फायदा असला तर त्या योगानें दुसऱ्याचे नुकसान होते असे व्यवहारांत काहीं संबंध असतात, तर काहीं संबंधांत दोघांचा हि

फायदाच असतो जुगारांत किंवा हारजितीच्या खेळात, एकास पैसे मिळाले तर दुसऱ्या कोणाचे तरी ते गेले पाहिजेत, व त्यांचे नुकसान झाले पाहिजे कामकरी व त्यास कामास लावणारा यांचा संबंध निराळ्या प्रकारचा आहे. एक मेहनत करतो तर त्याचा मोबदला त्यास मिळून त्यास फायदा होतो. कामकऱ्याच्या कामापासून काम घेणाऱ्याचा कांहीं फायदा असल्याशिवाय कोणी दुसऱ्यास काम देणार नाही, तेव्हां योजक व कामकरी यांचा संबंध उभयतांच्या फायद्याचा आहे. क्रयविक्रयाची गोष्टाहि अशीच आहे.

जेव्हां दोन व्यक्तींमधील सबध उभयतासाहि फायदेशीर नसतो तेव्हा तो टिकत नाहीं, तर जेव्हा तो उभयतांस फायदेशीर असतो तेव्हाच तो टिकतो जर हिंदुस्थानातील लोकांच्या पासून अधिक पैसे घेऊन ब्रिटिश माल हिंदुस्थानावर लादावयाची योजना इम्रज मुत्सद्यांच्या मनांत असेल आणि त्यासाठी हिंदुस्थान इंग्लडच्या ताव-डीत ठेवण्याची योजना सरकार करीत असेल तर ती टिकण्याजोगी मुव्हीच नाहीं. हिंदुस्थानास स्वराज्य मिळाल्यास उभय देशांस फायदेशीर असलेलेच आर्थिक संबध दोहोमध्ये उत्पन्न होणार; आणि एकपक्षीय नफेब्राजी नष्ट होणार, ही गोष्ट उघड आहे; आणि स्यामुळे स्वराज्याची मागणी व ते मिळविण्याची सर्व खटपट ही दोहोमध्ये कायमचे आणि उभयतांस हितावह असे संबंध घडवून आणण्याची खटपट असल्यामुळे हिंदुस्थानांत स्वराज्य उत्पन्न क्ररण्याचा प्रयत्न हा इंग्लडचा व्यापार अधिक न्यायाच्या तत्त्वावर आणि अधिक भक्तम पायावर आणण्याचा प्रयत्न आहे. जो धंदा चालविण्यासाठी राजकारणात लबाडी किंवा अन्याय करावा लागतो तो धंदा बाढगुळासारखा चोरटा होय. तो आस्तित्वास लायख नाहीं. तर असल्या चोरट्या धधासाठी साम्राज्यसरकारास आपल्या प्रतिकाराच्या अमावाने उत्तेजन देणे हें साम्राज्याविरुद्ध खरोखर मोठे

पाप होय, ही भावना प्रत्येक राजकारणी मनुष्यांत असली पाहिजे. आणि इंग्लंडच्या मुत्सदांच्या मनांत एखादा चोरटया धंदांच्या फायदा-साठी हिंदुस्थानास स्वराज्याचे हक्क घावयाचे नसले तर त्याविरुद्ध प्रतिकार करून स्वराज्याचा हक्क स्थापित करणे हे आपले कायदे-शीरच केवळ नव्हे तर समाज्याच्या हिताच्या दृष्टीने उच्च नैतिक कर्तव्य होय.

राजकीय चळवळ ही उच्च नैतिक हेतूशिवाय यशस्वी ब्हाव्याची नाही. 'स्वराज्याची तहान सुराज्याने भागणार नाही' हे वाक्य वारंवार लोकमान्यांनो पुढे मांडले आहे. ते तर खोरेच आहे पण त्यांत त्यांनी एकच वाजू माडली आहे. याविषयी आम्ही असेही म्हणतो की सुराज्याशिवाय स्वराज्याचे समर्थन दोणार नाही. आपल्यांतील पुढारी अशिक्षिन आणि राज्य करण्यास नालायख असले तर जनतेचे जीवित त्यांच्या हाती देणे अयोग्य होईल. स्वराज्याची प्रासी आम्हांस गुणाधिकयावर करून ध्यावयाची आहे. लोकांस अशी खाली पटली पाहिजे की, आहे त्या तन्हेने राज्य चालण्यापेक्षा आपल्या लोकांच्या हाती अधिकार आले तर राष्ट्र प्रगमनशील आणि सुखी करण्याच्या दृष्टीने अधिक चांगले होईल. ही गोष आपल्या लोकांसहि पटविणे सोरे नाही. जगता आपलेपणाच्या भावनेने घट असला तरी देखील या वावतीत ती वरीच तटस्य असले हे शिसरून चालणार नाही.

हे स्वत्यस्यापन लोकांस केवळ सामान्य युद्धच न याटता र्घम-युद्ध म्हणजे उच्च संस्कृतीच्या जोपासनेसाठी चालू असलेले युद्ध गाठले पाहिजे. यासाठी राजकीय चळवळ जितकी शुद्धस्वरूपांत राहील आणि ती चळवळ करणारे ठोक जितके नीतीने सप्राम करीत त्या मानाने ते जय पावतील. नोकरशाहीचा पक्ष जितक्या उबादया अधिक फरील तितका तो अधिकाधिक पराभूत होते

जाईल. इंग्रजांपुढे आपली लायकी गावयाची हें महत्वाच काम नसून आपल्या लोकांचाच आपल्यावर विश्वास उत्पन्न करावयाचा हें मुख्य काम आहे. स्याशिवाय आपल्या लोकांन्याच नेतृत्वाखालीं आपले लोक जमावयाचे नाहीत. मग आपल्या नेतृत्वाखालीं लढणे दूरच राहिले, नोकरशाहीची सत्ता केवळ खडया फौजेवर अवलंबून आहे आणि नोकरशाही पकी बदमाष आहे, आम्हां लोकांचा इंग्रज नोकरांवर मुळोंच विश्वास नाही अशा तच्छेची स्वतःची समजूत करून घेणे आणि तीप्रमाणे लोकांस सांगणे म्हणजे स्वतःस फस-वून घेणे आहे. आज लोकांनां आपल्यांतील पुढाऱ्यांच्या न्यायीपणा-विषयी कितपत खात्री आहे? आपआपसांतल्या लोकांचेच प्रश्न पुढे आले असतां ते समझूद्दीने सोडविले जातील असा विश्वास आहे काय? आपल्या लोकांसच आपल्या वांधवांची नैतिक उच्चता भासत आहे काय? राष्ट्रांत आज मदनमोहन मालवीय, केळकर, लाला लजपतराय, नेहरू, शास्त्री, अल्लीबंधू इत्यादिकांवर स्थांच्या समते-बदल व सरळ वर्तनाबदल बराचसा विश्वास वाटतहि असेल. वाट-तोच अशी माझी खात्री नाही. जरी वाटत असला तरी तेवढा पुरेसा नाही. आज हा पुढारी जाऊन दुसरा पुढारी येईल. मते अधिक मिळवून पुढे येणारा मनुष्य पुष्कळदां हलक्या नीतीचा असतो. केवळ निवडणुकीच्या लळालहीत अधिक कुशलतेने पवित्रे टाकणारा पुढे येणे पुष्कळ शक्य आहे. कोणता मनुष्य पुढे येईल याची खात्री नसल्यामुळे, सर्व राष्ट्रांची म्हणजे राष्ट्रांतील सुशिक्षित वर्गांची नैतिक उच्चता स्थापन होऊं लागली म्हणजेच आपल्या स्वराज्याचा पाया रोंवण्याचे महत्वाचे काम झाले असें मी समजेन.

ज्याप्रमाणे आर्थिक व्यवहारांत जो मनुष्य वचनास जागणारा, जे करीन म्हणून अभिवचन दिले ते करण्यासाठी जीव तोद्दून झट-नि. रा...६

णारा, पैसे बरोबर परत करणारा असा मनुष्य असेल तो इतरांचा विश्वास संपादन करू शकतो, तोच अनुभव राजकारणात आहे, लोकांस राजकारण करावे लागते त्या राजकारणात पुढाऱ्याविषयी असा विश्वास लागतो की, पुढारी स्वतःपुरता बचाव करून घेऊन जनतेला फर्शी पाढण्याचे कृत्य करणार नाही. एवढेचे नव्हे तर ग्रतिपद्धयाबरोबर देखील लघाडी करणार नाही. यासाठी गेल्या पिंडीत किंत्येकांनी राजकारण म्हणजे लघाडीचे क्रीडास्थान होय आणि ‘मनुष्य खरा लघाड असल्याशिद्याय तो खरा राजकारणी होणार नाही’ या तन्हेचा उपदेश केला त्याचा उघड निषेध केला पाहिजे. आम्ही असे म्हणूं शकतो की जो मनुष्य नैतिक उच्चतेचे घेय डोळ्यासमोर ठेवणार नाहीं तो भारतीय जनतेचा विश्वास कधीहि संपादन करणार नाही. आणि जो नैतिक उच्चतेचे घेय आपल्या अनुयायात राखिणार नाहीं तो आपली परंपरा चिरस्थायी करू शकणार नाही.

स्वराज्यप्राप्तीचे घेय म्हणजे काय याचा प्रथम निष्क्रिय केला पाहिजे. स्वराज्य म्हणजे देशातील कारभार स्वतः करणे आणि आपले सांखिक म्हणजे सामुच्चयिक भवितव्य आपणच ठरविण्याचा अधिकार आपणच वापरणे हे होय. हे तत्व तात्त्विक दृष्ट्या सवांस मान्य आहे. अडचण कायती ल्याच्या व्यावहारिक उपयोगासंबंधाने आहे. याविषयी विचार करतांना आपणास हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की, आपणास जे आपले स्वातंत्र्य स्थापित करावयाचे ते युद्धाने स्थापित होणे शक्य नाही. त्यास कांही क्षम्य उपाय पाहिला पाहिजे; आणि तो उपाय म्हणजे सामाजिक अन्योन्याश्रय लक्षात घेऊन एक एक किया स्वायत्त करणे द्वाच होय. यास असहकारितेचे तत्व म्हटले आहे; आणि ही गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे आपणास जे उपाय करावयाचे त्यांस एक निश्चित मर्यादा आपो-

आपच उत्पन्न होते स्वराज्यप्राप्ति ही कांतिकारक चलवळ न राहतां अंतस्थ सुधारणेचीच चलवळ होते.

आपणांस ही चलवळ निर्भयपणे करतां येण्याजोगी आहे. त्याचें कारण हे कीं या चलवळीचा अंतिम हेतू भिन्न राज्यस्थापना हा नसून देशांतील लोकांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दर्जा वाढविणे हा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अस्पृश्य वर्गांने आपली स्थिती व दर्जा सुधारावा म्हणून खटपट केली तर ती हिंदुत्वाविरुद्ध होणार नाही; त्याप्रमाणेच नागरिकत्वाचा हक्क अधिकाधिक विस्तृत करणे आणि सर्व देशांतील कारभार प्रतिनिधीच्या सत्तेखाली आणणे या क्रिया साम्राज्याच्या विरुद्ध नाहीत. एवढेच नव्हे तर त्या साम्राज्याच्या घ्येयाला साधकच आहेत. देशांतील लोकांनी आपला कारभार आपण चालविणे ही क्रिया शक्य होण्यासाठी मुख्य तयारी म्हटली म्हणजे आपली पात्रता वाढविणे ही होय. महार आहेत त्या स्थितीत संतुष्ट न राहतां त्यांस ब्राह्मणांच्या बरोबरीची पदवी मिळणे, व ब्राह्मणांनी बरोबरीच्या नात्याने त्यांस वागविणे ही क्रिया शक्य होण्यासाठी महारास ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यांच क्रिया इंग्रजांची बरोबरी करू इच्छिणाऱ्या हिंदी राष्ट्रास कराव्या लागणार. ब्राह्मण महारांना सांगणार कीं तुम्ही घाणेरडे न राहतां स्वच्छ रहावयास अगोदर लागा म्हणजे आम्हीं तुम्हांस बरोबरीचे मानू. हिंदी लोकाची नालायखी दाखवून त्यांच्या महत्वाकाक्षेचा उपहास करणारा इंग्रज असेच बोलणार. महारास तुच्छ समजणाऱ्या ब्राह्मणास महार म्हणणार आम्हीं घाणेरडे आहों खरे पण जर तुमच्या बरोबरीने समाजात वागण्याची आम्हांला संधि दिली जाईल तरच आम्हास तुमच्या बरोबरीचे होण्यासाठी प्रयत्न करण्याची स्फूर्ति होईल. शिवाय तुमच्याबरोबर आम्हीं वागत असल्याशिवाय चांगल्या तन्हेची राहणी म्हणजे काय आहे हे आम्हांला कसे समजणार? दोन्ही

पक्षांच्या म्हणण्यांत अर्थ असतो. संधि असल्याशिवाय उत्साह उत्पन्न होत नाही व उत्साह उत्पन्न ज्ञाल्याशिवाय क्रियाहि होत नाही. याच तत्त्वावर आज आपली स्वराज्यार्थ मागणी आहे. महारांस उच्च आयुष्य-क्रम देण्याची आणि नंतर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या उच्चतर परिस्थितीप्रत पोंचविण्याची चळवळ आहे, तीपेक्षा स्वराज्यप्राप्तीची चळवळ निराळी नाही. स्वतःच्या उन्नतीसाठी अवद्य असलेले राष्ट्रीय पंचायतीचे अधिकार मागणे आहे आणि या चळवळीत आपणास मोकळ्या मनाने इंग्रजांस देखील घेण्यास हरकत नाही.

हिंदुस्थानास डोमिनियन स्टेट्स जरी मिळाले तरी हिंदुस्थान आणि इंग्लंड यांमधील अन्योन्याश्रय कमी होणार नाही; उलट तो बृद्धिंगतच होईल. संबंध जेवहां सक्कीचा असतो तेव्हां ज्यावर सक्कि. असते तो पक्ष दुसऱ्या पक्षांच्या विरुद्धे असतो; पण जेव्हां दोन्ही पक्ष स्वतंत्र सहकारी असतात तेव्हां त्यांच्यांत स्नेहसंबंध बळावत जातो. आणि जेव्हां दोन पक्ष समंतच्या नात्याने सहकार्य करीत असतात तेव्हां त्यांतील अन्योन्याश्रयाच्या अटीहि अशा यनतात की ज्या उभयतांसहि फायदेशीर असतात. एवढेच नव्हे तर अशा प्रसंगी संबंधाच्या फायदेशीरपणाची जाणीव दोघांलाहि असते. आणि त्यामुळे, दोघांमध्ये सहकार्य अधिक चिरकाल, मनःपूर्वक आणि पद्धतशीर होते.

इंग्लंडशी संबंध असल्याने हिंदुस्थानचे कांही महत्वाचे फायदं झाले आहेत. उदाहरणार्थ हिंदुस्थानाचे राष्ट्रीय कर्ज ध्या. या कर्जाचा वराचसा भाग हिंदुस्थानाच्या आर्थिक उन्नतीसाठी म्हणजे रेल्वे, काळेव वर्गे सार्वजनिक उपयोगाची कामे धाढविण्याकडे झालेला आहे. हे कर्ज हिंदुस्थानास मिळाले ते इंग्लंडच्या इभतीवर मिळाले. देशाची जमीन सूपीक असली तरी जर तेयील सरकार साधकाराचे पैसे वेळाच्या वेळेवर देण्यास आणि व्याज अत्यंत नियमानन्दे देण्यास समर्थ नसलें तर कर्ज उभारतां येत नाही. व्यवस्था चांगली नसली तर मोठ्या इस्टेर्नर

देखील काढलेल्या कर्जास व्याज जास्त घावे लागतें. पण सुव्यवस्थित इस्टेटीला कमी भावानें कर्ज मिळतें हा अनुभव रोजचा आहे. हीच गोष्ट राज्यांची आहे. हिंदुस्थानाला अनेक अब्जांचे कर्ज आहे. हे कर्ज देशी लोकांच्या हाती कारभार असता तर मिळाले असतें को नाही याचा संशयच आहे. हिंदुस्थानसरकार जर स्वतंत्र असतें तर काहीं तरी कर्ज मिळाले असतें; पण व्याज वरेच घावे लागले असतें. इंग्रज येये राज्यकारभार चालवितात याचे कर्जाला व्याज कमी घावे लागतें, या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या समर्थन होतें; व इंग्रज लोक पगार जास्त घेतात या गोष्टीचेहि त्याच दृष्टीने समर्थन करता येईल. कल्पना करा की, एखाधा कंपनीला अधिक चांगला भ्यानेजर आहे व दुसऱ्या कंपनीस कमी हुशार भ्यानेजर आहे. कमी हुशार भ्यानेजर असलेल्या कंपनीस कर्ज जर दहा टक्क्यांनी घावे लागले व हुशार भ्यानेजर असलेल्या कंपनीस सहा सात टक्क्याने मिळाले तर हुशार भ्याने जर असलेल्या कंपनीने त्यास जास्त पगार दिला तर त्याचे समर्थन होते. याप्रमाणे केवळ आर्थिक तत्वावर आजच्या शासनविषयक अर्थ शास्त्राचे बरेचसे मंडन करतां येईल. स्वजनांना पुढे सारण्याच्या तत्वापेक्षां राज्याच्या कल्याणास अधिक महत्त्व दिले गेले तर बन्याचवशा चालू कारभाराच्या बाबतीत क्रांतिकारक फेरफार आपल्या मुत्संधांस करतां येणार नाहीत. जेव्हां परक्या भारी पगाराच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या समर्थन कारितां येणार नाही, आणि नालायक असला तरी आपला आहे या भावनेनेच सरकार इंग्रज नोकरांस देशी लोकांच्या वर बसवू इच्छिल, तेव्हाच त्या नेमणुकी विरुद्ध किंवा बदतीविरुद्ध देशी लोकांना आक्षेप घ्यावा लागेल, तसेच गोष्टीच असंतोषास कारणीभूत होतात. एवंच डोमिनियन स्टेट्स हिंदुस्थानास मिळाल्याने लायक इंग्रजांस उपद्रव होणार नाही व फक्त नालायक इंग्रजांस किफायत करून देण्याची प्रवृत्ति आहे.

ती नष्ट होईल आणि येणेप्रमाणे गुणोत्कर्षसच प्राधान्य मिळेल;

परंतु या सर्वांपेक्षां मोठा नैतिक फायदा म्हटला म्हणजे देशी लोकाचा विकास होय. जोंपर्यंत आपल्या अवनतीचे खापर इग्र-जांच्या डोक्यावर मारण्याची सोय आहे तोंपर्यंत लोकांकडून आपल्या उन्नतीसाठीं जोराचा प्रयत्न होणार नाही. पण ही सोय नष्ट झाली म्हणजे लोकांना हें भासेल कीं आतां जर आपण मार्गे राहिलों तर तें आपल्याच नालायकीमुळे राहिलों. आम्हांला ब्राह्मणांनी मार्गे ठेवलें या तन्हेच्या वेढ्या कागाळ्या ब्राह्मणेतर वर्ग आणि अस्पृश्य वर्ग करीत नाही काय? तथापि त्या वर्गांस कायद्याच्या अडचणी आणि चाळेच्या अडचणी जितक्या कर्मी होतील तितका त्या अडचणीचा अभाव त्यांच्या स्वयंप्रयत्नाला चेतना देण्यास उपयोगी पडणार नाही काय? तीच गोष्ट सर्व दिंदी लोकाची आहे. विशेषतः मध्यम वर्गांपैकीं जो वर्ग विचारतरंगात व मनोराग्यात मग्न होणारा, आपणांस राजकारण समजाते असे समजणारा आणि कर्तव्यतामूढ झालेला असेल त्या वर्गांवर तर फारच इष्ट परिणाम होईल. एवंच स्वराज्याची चळवळ जी करावयाची ती हिंदुस्थान व साम्राज्य यांच्या मध्ये हेतुपुरस्सर सहकार्याची बाढ करण्यासाठी, गुणाधिक्यास जगात उत्कर्ष देण्यासाठी, आणि प्रत्येक मनुष्यवर्गास आपल्या अन्यावार्द्दिट स्थितीबद्दल जबाबदार करण्यासाठी आहे.

स्वराज्यप्राप्त्यर्थ उया कांही गोष्टी अवश्य आहेत आणि उयांच्यासाठी उच्च राष्ट्रीय नीति अवश्य आहे त्यांमध्ये खाली दिलेल्या गोष्टी मोडतात: —

(१) भारतीयांनी राष्ट्रीय कर्जाबदल जबाबदारी घेणे.

(२) परकीय लोकांच्या सुरक्षिततेसंबंधानें परकीयात विश्वास .
स्थापित करणे.

(३) प्रगतिपर राष्ट्र राहील याबदल सर्व राष्ट्राचा आणि विशेषकरून आपल्या लोकांचा विश्वास उत्पन्न करणे.

(४) हिंदुस्थानातील निरनिराळ्या लोकसमूहांकडून आपणावर जातिमूळक भावनेने अन्याय होणार नाही असा हिंदुस्थानातील लोकाचा विश्वास संपादन करणे.

(५) देशाची राज्यव्यवस्था लोकाच्या स्वार्धान केल्यानेच अधिक फायदेशीरपणे देशाशी व्यवहार ठेवता येईल अशी इंग्रज राष्ट्रास खाली उत्पन्न करणे.

(६) जातिविशिष्ट उच्चनीचतेची भावना नाहीशी होऊन समतेची भावना इंग्रज लोकात उत्पन्न होणे शक्य ब्हावें या दृष्टीने देशाची सामाजिक व रहाणीची सुधारणा करण्यासाठी जोराचा प्रयत्न देशात सुरू असणे.

(७) इंग्रज व हिंदी या भावनेऐवजी शासनविषयक घ्येयामुळे या भावना उत्पन्न होतात त्याचे महत्त्व राजकारणात वाढविणे

(८) देशात चलवळ अशी ब्हावी कीं, देश अगोदरच स्वनिष्ठित पुढाऱ्याच्या तंकाने वागू लागावा

(९) देशास स्वराज्य दिल्याने इंग्लंडचे नुकसान न होता फायदाच होईल अशी इंग्लंडची व हिंदुस्थानाची खात्री ब्हावी होहि अवश्य आहे.

(१०) स्वराज्य मिळाले तरी इंग्लंडशी सयुक्तता राहण्याबदल देशात अत्महितमूळक उत्कट इच्छा जागृत रहावी होहि अवश्य आहे.

या मर्व गोष्टी नीट लक्षात ठेवून चलवळ चालविली तर ती चलवळ उच्च प्रकारच्या सार्वराष्ट्रीय आणि साम्राज्यीय सुधारणेच्या कार्यक्रमातील भाग होईल.

देशांत उत्पादन वाढविणे, व्यापार वाढविणे आणि त्यासाठी आगगाढथा वैरो चालू करणे याची जबाबदारी आज देशी लोका-

वर नाही आणि त्यामुळे देशाकरितां कर्ज मिळविणे लंडन, न्यूयॉर्क येथील रोकडबाजारांत आपली पत वाढविणे, यांचे महत्व आपणांस भासले नाही. जर ती जबाबदारी देशी लोकावर असती तर त्या कार्यासाठी शिस्तीने व कुशलतेने राज्यकारभार करण्यास लायक माणसे आपल्या लोकांनी हि परदेशांतून आणली असती. परंतु ती जबाबदारी न सल्याने आपल्या लोकांनी परदेशामध्ये आपली पत कशी वाढेल किंवा आहे ती कशी राखतां येईल, यासंबंधाने विचारच केलेला नाही. आणि त्यामुळे इंग्रज लोक येये येऊन फार पगार खातात ही एकच गोष्ट आपणांस दिसत आहे व त्यामुळे सरकारचा राग हि येत आहे. तथापि हा राग कायमचा टिकेल असे मुळीच नाही. जसजसे स्वराज्य अधिकाधिक मिळत जाईल तसेदोन परिणाम होतील. एक तर आपल्या देशांतील कारखानदार व कार्यप्रवर्तक, हे सरकारसंस्थेचा उपयोग उघोगवृद्धीसाठी करू लागतील आणि त्यांनी काढलेले निरानिसाळे उघोग असे चहातील कों ने आण अधिक सोपी व कमी खर्चांत ब्हावी, आगगाळ्या अधिक बांधल्या जाव्यात; आणि या गोष्टी शक्य होण्यासाठी सरकारला कर्ज सुलभतेने व कमी भावाने मिळावे, यासाठी आणि इंग्लंड रोकडबाला देश असल्यामुळे आणि हिंदुस्थानास रोकड हवी असल्यामुळे हरलंडचा आणि हिंदुस्थानाचा संबंध जितका दृढ होत जाईल तितका बरा; आणि इंग्लंडला हिंदुस्थानाविषयी आपलेपणाच वाटावा. या परिणामाच्या सिद्धीसाठी आपल्या देशांतील कार्यप्रवर्तक घटतील, आणि इंग्रजी नोकर्वर्ग वराचसा आपसुपैयांने देशात आणतील आणि इंग्लंडशी संबंध अधिकाधिक निकट होण्याचा प्रयत्न करतील. या सर्व गोष्टी उक्षात आणल्या म्हणजे भारतीय स्वराज्य आणि सार्वराष्ट्रीय उच्च आर्थिक आयुध्याचा यिकास यामध्ये किती निकट संबंध आहे हे प्यानोत येईल.

जे लोक स्वतंत्र समाजाचे नागरिक बहावयाचे त्यांची अंतःकरणे स्वतंत्र असली पाहिजेत. ज्या परिस्थितीच्या योगानें स्वतंत्र बुद्धीचा आणि भावनांचा विकास होण्यास व्यत्यय येतो ती परिस्थितीच नाहीशी करण्याचा प्रयत्न आपणांकडून झाला पाहिजे. स्वातंत्र्याच्या विकासास अपकर्षक ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांत वैयक्तिक दुराप्रद हा प्रमुख होय. भिन्न मताचा किंवा आचाराचा उपमर्द करण्याची बुद्धि कर्मी होऊन दुसऱ्याच्या हळ्काची जाणीव आपण दाखविणे. यासारखी आपली मांनसिक सुधारणा होत गेली पाहिजे. आपणा स्वतःस आपल्या विचारान चालण्याचा हळ्क जर हवा आहे तर तो हळ्क आपण दुसऱ्यासहि दिला पाहिजे. आपल्या धार्मिक किंवा नैतिक समजुती आपण दुसऱ्यावर लादाव्या आणि दुसऱ्यानें त्या स्वीकारल्या नाहीत तर त्याचा छळ करावा ही बुद्धि उपयोगाची नाही. स्वतःच्या वागणुकीसाठी व्यक्तीने वाटेल तितका कठोर नियम आचरावा. पण दुसऱ्यासंबंधी आपल्या अपेक्षा अल्यंत नियमित ठेवाव्यात. व्यक्तीने वाटेल तर चहाडि पिऊ नये. पण दुसरा मधूनमधून दारू पितो किंवा मांसाहार करतो त्यास त्रास देऊ नये किंवा त्याचा उपमर्द करू नये. दुसरी व्यक्ति मित्रच असेल तर प्रसंगी उपदेशाचे चार शब्द बोलले तर तें ठीकच होईल; पण आपण दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा ज्याने अपकर्ष होईल त्यापासून अछिस राहिले पाहिजे. दुराप्रदी समाज स्वतंत्र अंतःकरणाची जोपासना राष्ट्रांत करू शकणार नाही ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे.

एवंच लोकांमध्ये नैतिक आणि आर्थिक उच्च आयुष्यक्रमाची आवड अधिकाधिक वाढत गेली पाहिजे.

आपल्या चळवळीचें क्षेत्र केवळ सरकारी नोकरांबाहेरचा लोक-समाज करून चालावयाचें नाहीं सरकारी नोकरवर्गामध्ये उच्च घेयांचा प्रसार केल्याशिवाय रहाणे ही फार मोठी चूक होईल.

आपल्या लोकांचा दर्जा वाढवावयाच्या कार्यक्रमांत आजच्या सरकारी नोकरांनां अधिक कार्यक्षेत्र घावयाचे हा महत्वाचा भाग आहे. आणि तो कार्यक्रम व तदनुरूप सुधारणा आजच्याच नोकरवर्गांत झाल्या-शिवाय पार पडणार नाहीं.

स्वराज्यासाठीं जी चळवळ करावयाची तीत सरकारी देशी नोकरांच्या पूर्व संस्काराचा विचार करता आज त्या वर्गाकडे लक्ष देणे फारच जखर, आहे, असे दिसून येईल. परकी नोकरशाही नको. हृष्टावर देशी लोक असले पाहिजेत म्हणून चळवळ करावयाची तीत सरकारी नोकरांकडे लक्ष घावयाचे नाही असे कसे करून चालेल. खरोखर ही चळवळ त्याच्या फायदासाठीं आहे. आणि यासाठी देवी नोकरवर्गानिहि या चळवळीकडे सल्लेह अबलोकन केलेच पाहिजे. एवढेच नव्हे तर कायदेशीर मर्यादेत स्वराज्यप्राप्ती-साठीं मदतहि केली पाहिजे. त्यांना सरकारविरुद्ध जेव्हा चळवळ होईल तीत भाग घेतां येणार नाही, व घेणेहि योग्य होणार नाही; तथापि तेवढ्याने त्याचे स्वराज्यविषयक कर्तव्य चुकते असे म्हणता येणार नाही. खराज्य पाहिजे म्हणजे देशी नोकराचा दर्जा वाढवावयास पाहिजे, तो वाढविण्याची त्यांनीच मोठ्या निकराने खटपट केली पाहिजे. त्यांनी जी खटपट करावयाची ती कांदी अंशी खातेशाहीतल्याच राजकीय चळवळीच्या स्वरूपाची तर कांदी अंशी नैतिक अशी आहे. स्वराज्यप्राप्तीने त्याच्या हातीं अधिकार जास्त येत जाणार तर त्या अधिकाराला लायल अशी वृत्ति बनली पाहिजे म्हणजे जे काम पुढे येईल ते सदस्विकाबुद्धीस अनुसरून आणि निर्भयपणाने करण्याची संवय त्यांनी वाढविली पाहिजे. त्याची क्षाज्ञपरंत मिथिलि क्षम्भी होती की वरिष्ठ क्षमिकान्यांची कुप्रा हेच त्याचे सर्वस्व. जेव्हा वरिष्ठ अधिकारी खालून मत मागविले तेव्हा साहेबाला काय पाटते, त्याचें काय मत आहे हे जाणून त्याप्रमाणे

आपले मत लिहून पाठवावयाचें, या तज्ज्ञेच्या हुजरेपणांत तयार झालेले मन एकाएकीं निर्भय, लोककल्याणपर व दूरदृष्टीने आणि व्यापकपणानें विचार करणारे होत नाहीं, वरिष्ठास जो मनुष्य अप्रिय असेल तो पूर्णपणे निर्दोषी असला तरी निर्भयपणानें त्याचा पक्ष घेण्याचें धैर्य तर दूरच. तर आपण उया परिस्थितींत वाढत आलों ती सदोप आणि विचारस्वातंत्र्यास घातक होती याची पूर्णपणे जाणीव ठेवून कर्तव्यैकपरायणतेची जोपासना करण्याची संवय सरकारी नोकरानीं ठेविली पाहिजे. ती जर ठेवली नाहीं तर खरोखरच ते स्वतंत्र लोकांच्या लोकसत्त्वाक राज्याचे नोकर होण्यास लायख नाहीत. ते स्वराज्यद्रोही होत. कां कीं स्वराज्यसंस्थेचा चांगुळपणा सिद्ध करण्याच्या प्रयत्नास अपर्कर्षक प्रयत्न करणारे ते प्राणी होत; आणि त्यांसारख्या लोकांच्या बढतीसाठीं स्वराज्याचे प्रयत्न खास नाहीत.

देशी सरकारी नोकरानीं कर्तव्यैकदृष्टीने काम करणे हे सोपे मात्र नाहीं. जुन्या संवयी एकदम जाणार नाहीत, ही एक गोष्ट शोटी; पण दुसरी एक गोष्ट म्हटली म्हणजे त्यांचे निर्भयत्व अधिकाधिक स्थापन झाले पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट सदसद्विवेकदृष्टीने आणि धैर्यानें केली आणि ती वरच्या युरोपीय अधिकाऱ्यांस नको असली तर तीसाठीं शेवटपर्यंत भांडण्यास त्यांस धैर्य पाहिजे. त्यांनी हा विचार करावा कीं जसजसे देशी लोकांचे महत्त्व राजकारणांत वाढत जाणार तसेतसे वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांचे लक्ष केवळ पगाराकडे रहाणार, तस्वांकडे राहणार नाहीं. यासाठी उच्च तस्वेचे उराशीं बाळगणे आणि देशाचा कारभार साम्राज्याच्या इभ्रतीला शोभेल असा राखणे हे त्यांचे काम आहे. शिवाय त्यांनी हेहि लक्षांत ठेवावे कीं आम्हों स्वयंनिर्णयी मंडळी स्वातंत्र्याचे निर्भयतेचे आणि एकमेकावर विश्वासाचे वातावरण सर्वत्र पसरवीत आहों; असें

असतां अधिकारी उच्चभावनांशिवाय असेल या भीतीने स्वतःच्या उच्चभावना दडपून टाकल्यांचे कारण नाही.

देशी अधिकाऱ्यांमध्ये राजकीय चळवळ कोणत्या प्रकारची असावी, यांविषयीं कांहीं विचार केले पाहिजेत. प्रथमतः त्यांनी आपल्या वर्गांचे संघ स्थापन केले पाहिजेत, आणि प्रगमनशील राष्ट्र र्हावें यासाठी खटपट चालविली पाहिजे.

या संघाचा उद्देश केवळ पगारवाढ हा नसावा. तर आपल्या धंघांत सुधारणा करणे, शेजारचीं सुधारलेलीं सरकारे लोकसुधारणे-साठीं या गोष्टी करीत आहेत त्याविषयीं चर्चा करणे आणि राष्ट्रीय व सार्वराष्ट्रीय लोकमतास आपण जबाबदार आहों या कल्पनेचा नोकरवगांत विकास करणे, नोकरवर्ग केवळ हुक्म बजावणारा न बनतां हुक्मपाच्या पाठीमार्गे जें तर्तु आहे तें ओळखणारा बनेल असें करणे, इत्यादि हेतु सरकारी नोकरांच्या संस्थांमध्ये असावेत. राज्यव्यवस्थाशास्त्राची जोपासना करणाऱ्या संस्था व मासिके यांनो सुरु करून विचारास चालन घावें. हीं सुरु झालीं तर त्यांचे दोन परिणाम होतील. देशी अधिकारी लोकांना आपले शासनविषयक विचार मांडण्यास स्थान उत्पन्न होईल आणि यूरोपियन अधिकाऱ्यांस आपली शासनविषयक खटपटीमध्ये उच्चता दाखवावयाची असल्यास त्यांसहि क्षेत्र उत्पन्न होईल. शासनविषयक प्रश्न नेहमी सरकारी नोकरवर्गासाच प्रथम कल्पणार, त्यांच्याकडून ते जनतेचा कल्पणार, आणि ते शासनविषयक प्रश्न अधिकारीवर्ग कशा. रीतीने सोढविणार हे कल्पले म्हणजे त्यांत बरे वाईंट काय आहे, सरकारी योजना विशिष्ट वर्गास सहायक किंवा वापक कर्ती होते तें जनता कल्पिणार. आज शासनविषयक संस्थांचा विचार करणारा, निरनिराळ्या देशांत काय चालेले आहे तें दक्षपूर्वक पाहणारा आणि आपल्या देशांतील खात्यात सुधारणा करूं पहाणारा असा वर्ग दर्शा

नोकरवर्गात कितपत सांपदेल ! खात्याचा अभिमान धरून खात्यामध्ये श्रेष्ठता उत्पन्न ब्हावी यासाठी खटपट करणारे लोकहि अजून बहुतेक यूरोपियनच आहेत.

देशी नोकरवर्गास हे पाजी नोकरशाहीचे हस्तक म्हणून अस्पृश्यासारखे वागवावे ही जी विचारपद्धति आपल्यातील कित्येक देशभक्तांकडून प्रगट केली जाते ती जरी आम्हात मुळीच पसत नाहीं तरी देशी नोकरमंडळी आपणामध्ये उच्च घ्येयाची आणि उच्च प्रकाराभ्या लायखीची जोपासना पद्धतशीरपणे करीत नाहींत हें म्हटल्याविना मात्र रहावत नाहीं. राजकीय चळवळ करणारानी चळवळ करावी, आम्ब्या मदतीसाठीं धडपडावे, आम्हीं मात्र सा चळवळीस मुळीच मदत करणार नाहीं, एवढेंच नव्हे तर आपली लायखी वाढविण्याचा पद्धतशीर प्रयत्नहि करणार नाहीं, या तन्हेची भावना जर आजचे तरुण सरकारी नोकर इतःपर चालू ठेवणार असले तर स्वराज्य मिळाले तरी आम्हास आपखुर्पाने परकी नोकरशाही ठेवण्यास ते भाग पाडतील, हें त्यानीं पक्के लक्षात ठेवले पाहिजे, देशी नोकरवर्गाने उच्च पदवी आपल्या लायखीवरच मिळविली पाहिजे. त्याची केवळ देशी म्हणून बढती होऊ देऊ नये, इतकी प्रगतीची आणि लोकसुधारणेची आवड राजकारणात पडणाऱ्या सुशिक्षित वर्गाने जोपासविली पाहिजे.

प्रस्तुत विषयाचे विवेचन पूर्वोक्त विचार व्यक्त केल्याने पुरे ज्ञाले असे नाहीं, तथापि आतापर्यंत केलेले विवेचन सूत्ररूपाने पुन्हा सागतो.

(१) स्वराज्यप्रीत्यर्थ चळवळ ही भिन्न राज्यस्यापक चळवळ नसून सामाजिक आणि राजकीय अंतस्थ सुधारणेची चळवळ आहे आणि तिचे स्वरूप अस्पृश्योद्दाराभ्या चळवळीहून स्वरूपदृष्टीने भिन्न नाहीं.

(२) समाजातील अन्योन्याश्रयाची जाणीव हें या चळवळाचिं वल होय. या अन्योन्याश्रयाचो जाणीव ठेवून संघटना एकसारखी करीत जाणे हें कार्य होय.

(३) ही चळवळ करताना जी संघटना करावयाची तिच्या यशस्वितेसाठी सर्व समाजांत निर्भयता उत्पन्न झाली पाहिजे आणि या निर्भयतेच्या विकासासाठी चळवळीचा कायदंशीरणा आणि या प्रकारच्या चळवळीने इंग्लंड व हिंदुस्थान या दोहोचा फायदा आहे ही गोष्ट ही लोकांच्या मनांत बाणलीं पाहिजेत.

(४) भारतीय स्वराज्याने भारतीयांचा इंग्लंडवर विश्वास वाढल आणि कांहीं अर्थशास्त्राच्या स्वाभाविक नियमांचा अतिक्रम करून विशिष्ट धंदे पोसण्याचा प्रयत्न करण्याची बातुक चूक करण्याचा इंग्लंडला कमी मोह उत्पन्न होईल; आणि भारतीयांच्या बुद्धिपुरस्सर सहकारितेचा लाभ साम्राज्यास होईल. या गोष्टी लक्षात घेतां स्वराज्याचा प्रयत्न जागतिक इष्ट विकासाचा एक भाग आहे.

(५) असहकारिता किंवा सहकारिता यशस्वी तन्हेने करण्यासाठी, आणि तदर्थ घटना करावयाची ती शक्य होण्यासाठी लोकांचा पुढाऱ्यावर किंवद्दुना स्वतःवर विश्वास वाढला पाहिजे.

(६) आपली सर्व चळवळ अस्यंत शुद्ध नीतीच्या मार्गानेंच करण्याचा निश्चय झाला पाहिजे. उच्च घ्येयाने, उच्च नीतीने पुढाऱ्यांनी वागण्याचा आणि आपल्या हाताखालील लोकांस वागण्याचा निश्चय केला, आणि सर्व सुशिक्षित जनतेत उच्च नैतिक अपेक्षा उत्पन्न केल्या तरच लोकांत आमविश्वास उत्पन्न होऊन संघटनेस जोर येईल. एरव्ही येणार नाही.

(७) लोकांत घैर्य, निर्भयता इत्यादि गुणांचा विकास झाल्याशिवाय स्वराज्यासाठी योग्य प्रयत्न लोकांकडून होणार नाही, आणि

या गुणांचा विकास परमतसहिष्णुतोशिवाय होणे शक्य नाही. यासाठी देशात परमतसहिष्णुता वृद्धिगत झाली पाहिजे.

(८) ज्याअर्थी शासनतंत्रांतील उच्च जागावर भारतीयांची अधिक भरती करण्याची सुधारणा आपण करूं पहातो, त्याबर्थी आज जे सरकारी नोकर आहेत त्यांच्यामध्ये नैतिक जवाबदारी, आणि नैतिक निर्भयत्व ही स्थापन झाली पाहिजेत. यासाठी चळवळ त्यांत वाढविली पाहिजे.

(९) जगाचा हिंदुस्थानांतील लोकांच्या कर्तृत्वावर, दानतीवर, प्रगमनशीलतेवर, विश्वास वाढल्याशिवाय हिंदुस्थानाला स्वराज्य देण्याची योजना इंग्लंडांतील जनताच काय पण जगांतील कोण-तेंच राष्ट्र कबूल करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेऊन अर्वाचीन सुधारणांच्या प्रसाराकडे दृष्टी ठेवली पाहिजे.

या अनेक नैतिक सुधारणा स्वराज्य प्राप्तीसाठी अवश्य आहेत म्हणून सांगितलें त्यावरून अंसे समजावयाचें नाही की, देशाचा नैतिक बदल झाल्याशिवाय स्वराज्याची मागणीच करावयाची नाही व स्वराज्य मिळणेहि शक्य नाही. कांकी, या बन्याचशा सुधारणांना राजकीय महस्वाकांक्षेशिवाय किंवा उन्नतीशिवाय चोदनाहि प्राप्त होणार नाही. ही नैतिक तत्वे सांगण्याचा हेतु एवढाच की, जो स्वयंनिर्णयी संघ आपल्या अंगावर स्वराज्यस्थापनेची जवाबदारी घेत आहे तो कोणतें नैतिक घेय धरून एकत्रित ब्हावयाचा आहे हैं लोकांस कळावे व त्याच्या नीतितत्वांशी जनतेने सहकारिता करावी.

प्रकरण ७ वें.

इंग्लंडचे

इंग्लंडचे हित हिंदुस्थानाविरुद्ध आहे काय?

मागच्या प्रकरणांत स्वराज्यप्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांची जींत तसें सांगितली खात यत्तें प्रयत्न करणाऱ्याच्या मनांत निर्भयत्व पाहिजे ही गोष्ट प्रामुख्यानें सांगितली, आणि तें निर्भयत्व उत्पन्न होण्यास आपणांस वस्तुस्थितीच्या पृथक्करणानें कशी मदत होईल हें सांगितलें. खात असें दाखविलें आहे कीं स्वराज्याची चळवळ म्हणजे भिन्न-राज्यस्थापक चळवळ नाहीं. तर मागासलेल्या वर्गास पुढे आणण्याची आणि देशांतील अंतर्स्थ कारभार ज्या वर्गाच्या तंत्रानें चालतो ती वर्ग बदलण्याची साधीच चळवळ आहे. त्यावरोबर हेंहि सांगितलें की ही चळवळ हिंदुस्थान व इंग्लंड या दोन्ही देशांस फायदेशीर आहे, म्हणून तीत यशःप्राप्ति ही ठेवलेलीच आहे.

इंग्लंडच्या हिताच्या परीक्षणाची आवश्यकता:—हिंदुस्थानास अंतर्गत पूर्ण स्वातंत्र्य हें इंग्लंडच्या खन्या हितास विषातक नाहीं, या प्रश्नाचे विवरण अधिक केले पाहिजे. आणि यासाठी जेतृ-जितसंबंधाचे अर्थशास्त्र विवेचिले पाहिजे. या अर्पशास्त्राच्या अंगांच्या स्पष्ट आणि अस्पष्ट झानानें राजनीतीत फेरबदल कसे होतात, य इंग्लंडच्या राजनीतीत कसे झाले यांयाकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रश्नाच्या सोपपत्तिक विवेचनाची आवश्यकता आहे. कांवी, प्रत्येक व्यवहारांत तो यशस्वी तन्हेने करण्यासाठी आपण ज्यादीं तो व्यवहार करूं इच्छितों स्याच्या कार्यपद्धतीची, मनोरचनेची आणि हिताहिताची माहिती पाहिजे. आपण जेव्हा एखाचावरोबर करार करूं इच्छितों तेव्हांस्या कराराचे विशिष्ट स्वरूप दुसऱ्या पक्षाच्यादि

हिताचे आहे असें आपण त्यास भासवावयास पहातो. प्रसंगी जेव्हां आपण चिरकाळ टिकणारा संबंध उत्पन्न करूं पहातो तेव्हां तर दुसऱ्या पक्षाचे विनाकारण नुकसान होणार नाही, उलट त्या पक्षास तो फायदाचाच होईल हेहि आपणांस पहावें लागतें. दुसऱ्या पक्षाच्या मनोवृत्तीची व तीपासून उत्पन्न होणाऱ्या त्याच्या कार्यक्रमाची जाणीव असें सामान्य व्यवहारांत जितके अवश्य आहे त्यापेक्षां राजकारणांत अधिकच अवश्य आहे, कारण राजकारण म्हणजे अब्जावधि रकमेचा व्यवहार होय. ज्या योजनेत उभयतांचे हित असतें ती योजना टिकते, अन्य टिकत नाही. म्हणून दुसऱ्या पक्षाचेहि हिताहित समजून घेतले पाहिजे. मित्रत्वाचा किंवा व्यावहारिक कराराचा संबंध जोडतांना आपणांस जेंसे दुसऱ्या पक्षाचे हिताहित पहावें लागतें तसेच आत्महितस्थापनासाठी राजकारणांतील दुसऱ्या पक्षाशी संग्राम करण्याच्या योजनेतहि पाहिले पाहिजे. प्रत्येक संग्रामाचा हेतु पूर्वीच्या करारांनी किंवा अन्य कारणांनी उत्पन्न झालेले संबंध वदलण्याचा असतो. एका पक्षास संबंध ज्या स्वरूपांत पाहिजे त्या स्वरूपांत तो करण्यास दुसरा पक्ष अनुकूल नसतो. तेव्हां इष्ट हेतु साध्य करण्यास लढाई न करतां तडजोडीचा प्रयत्न अगोदर होत असतो व त्यांत वकिली करण्याकरितां गेलेला मुत्सदी त्यास साध्य करून ध्यावयाची गोष्ट उभयतांच्याहि हिताची असल्यास त्या बळावरच ती साध्य करूं शकतो. हिंदुस्थानास स्वराज्य ही गोष्टहि उभयतांच्या हिताच्या तत्त्वावरच आपणांस साध्य करून घेतां येईल.

आपण स्वराज्य मिळविण्याचे एक कर्तव्य उत्पन्न करून वसलो आहों तर आपले स्वराज्याचे घ्येय साध्य होण्यासाठी आपणांस जो प्रयत्न करावयाचा तो करतांना आपणांस असें पाहिले पाहिजे कीं तें घ्येय पार पाढण्यास इंग्लंडचा हितसंबंध आडवा येत आहे काय?

आपणांत स्वराज्य देण्यांत इंग्लंडचे नुकसान होत असेल, तर तें कोणच्या बाबतीत होत आहे? आपणांस स्वराज्य देण्यांत इंग्लंडचे नुकसान होत असेल तर इंग्लंड आपणांस स्वराज्य देण्यास फारसे प्रवृत्त होणार नाही. जर त्यांत इंग्लंडचे नुकसान नसून हितच असलें तर आपणांस आपली स्वराज्याची योजना इंग्लंडला स्वीकारावयास लावणे सोपे होते. जर इंग्लंडचे आम्हास स्वराज्य देण्यांत हित असलें तर त्या प्रकारच्या विचाराचा प्रसार करून इंग्लंडच्या विचारांत बदल करणे हें आपले महत्वाचे कर्तव्य होते. यासाठी इंग्लंडच्या हिताहिताचेच परीक्षण आपणांस केले पाहिजे. हिताहिताचेच चांगले पूर्यकरण अज्ञानमूलक खोटी भये घालवील.

माझे मत असें झाले आहे की, हिंदुस्थानास स्वराज्य देणे ही गोष्ट इंग्लंडच्या हिताचीच आहे, आणि जगांत एका राष्ट्रानें दुसऱ्या राष्ट्रास ताढ्यांत ठेवण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट दोहोसहि विधातक आहे; हिंदुस्थानला स्वराज्य दिलें तरी हिंदुस्थान आत्महितसाधने-साठी इंग्लंडला घट घरून ठेवील; हिंदुस्थानला स्वराज्य चांगले चालवितां आले, हिंदुस्थानाची पत जगाच्या रोकडबाजारात इंग्लंडहितकी राहिली व हिंदुस्थानामध्ये प्रगतिपर धोरण राहिले, आणि इंग्लंडला उढाईच्या प्रसंगी हिंदुस्थानाची सहकारिता चांगल्या तन्हेने करता येण्याजोगी स्थिति राहिली तर हिंदुस्थानाला स्वराज्य देण्यांत इंग्लंडचे नुकसान नाही, आणि ही गोष्ट इंग्लंडला पठविणे शक्य आहे व सुलभहि आहे. व हिंदुस्थानाला स्वराज्य देण्याला मुहूर्य अडचण जर सध्याच्या नोकरशाहीच्या चाळ स्थितीतील किफायती-मुळेच असली तर ती अडचणहि फारशी नाही. को की स्वराज्य मिळाले तरी आपले प्रतिनीधि देखील दद्दा पंथरा वर्षेपर्यंत हा सरकारी नोकरांचा घरं ठेवतील, आणि इंग्लंडमधील मध्यम वर्गास काम करण्याची संधि, महस्वाकांक्षी व अनेक व्यष्टद्वार घाडवूऱ्याभिणाऱ्या

हिंदुस्थानांत वाढणारच आहे, कमी होणार नाही. तरी इंग्रज मध्यम वर्गाची हिंदुस्थानांत नोकरी करण्याची संधि योडी कमी झाली तरी स्थामुळे त्या वर्गाचे फारसे नुकसानहि होणार नाही, इतके व्यापक कार्यक्षेत्र त्यांस येथे सरकारी नोकरीच्या बाहेरहि आहे.

इंग्लंडच्या साम्राज्यविषयक नीतिचा विकासः—इंग्लंडची साम्राज्यविषयक नीति हलू हलू विकास पावत आहे. तिची पूर्तता केवळ इंग्लंडकडून होणे शक्य नाही. या नीतिशास्त्राची पूर्तता भारतीयांकडूनच व्हावयाची आहे. सदृश राष्ट्रांच्या समुच्चयाएवजी सदृश आणि विसदृश राष्ट्रे यांचा अनोन्यहितपर संबंध कसा पूर्णत्वास जाईल हे शासनशास्त्रांतील घडे जगास हिंदुस्थानच शिकवील. अनोन्यहितावर अगदी मिळ राष्ट्रांत संयुक्तता उत्पन्न करण्याचा हा प्रसंग नवीनच असल्यामुळे तो वाटल्यास अपूर्व समजावा. तथापि ज्या गोष्टी पूर्व काळांत अशक्य वाटत होत्या त्यांस आज अशक्य मानण्याचे कारण नाही.

इंग्लंडच्या हिंदुस्थानसंबंधीच्या नीतीचे स्पष्ट ज्ञान होण्यासाठी आपणांस ज्या गोष्टी लक्षांत ध्यावयाच्या त्या केवळ विशिष्टकाळीन गोष्टी लक्षांत न घेतां अनेक काळाच्या गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत, म्हणजे राजकीय बाबतींत नीतिविकास कसा होत गेला हें लक्षात येईल, आणि त्या विकासाचीं पुढील कोणतीं अंगे आपण पूर्ण केलीं पाहिजेत हें समजेल.

जेतूजितभाव हा जगांत कायमचा वस्ती करण्यास आला नाही. जगांत स्थिर असें कांहीच नसुते. आपण मृताचे दुःख किंवा प्रासीचा आनंद हीं काळ लोटल्यानंतर विसरतो, तसेच राष्ट्राराष्ट्रांतील अरिमित्रभावाचे आहे. ज्याविषयीं आज द्वेष वाटत आहे त्याविषयीं उद्यां वाटेनासा होतो. आज जी नीति द्वेषानें ठरविली जाते ती उद्यां वाईट ठरली जाते. या प्रवृत्तीमुळे राजनीतींतहि फरक होत असतो. जेत्याची जिता-

विषयी राजनीति आपण तपासूं लागले तर तोत काहीं विकास दृष्टीस पडतो. आज जे जेतृजितसंबंध असतात ते जाऊन उद्यां एका अवयवीचे आपण दोघे अवयव आहीं अशा भावनेचे संबंध उत्पन्न होतात, हे परिवर्तन एका प्रदेशाने दुसरा सदृश प्रदेश जिकला असता फारच लवकर दिसूं लागते. उदाहरणार्थ अमेरिकेतील उत्तरेकडील संस्थानांनी दक्षिणेकडील संस्थाने जिंकून घेतली ती घ्या. आज त्यांत जेतृजितभाव कोठे आहे. दोघेहि लोक एकाच रक्काचे आहेत तरी द्वेषभाव अगदीच नव्हता असे मात्र नाहीं, कां की दक्षिण जिकल्यानंतर मध्यवर्ती सरकारने दक्षिणेकडील गोऱ्या लोकांवर लांस ड्या जातीचा द्रेप वाटे ला निमो जातीचे अधिकारी पाठविले होते. तथापि आज आपण जिकलेले लोक आहोत असे दक्षिण संस्थानांतील नागरिकांस वाटत नाहीं किंवा आपण जिकणारे आहोत असे उत्तरेकडील नागरिकांस वाटत नाहीं.

या सर्व गोष्टी सदृश लोकांपुरत्या वरोबर आहेत, पण प्रश्न असा उत्पन्न होतो की जे लोक विसदृश आहेत व्यांच्या मध्ये जेते व जित ही भावना कर्मी कर्शी होणार, आणि जेता वर्ग सदृशांस जरी सारख्या योग्यतेने वागवावयास तयार झाला तरी तो विसदृश लोकांसंबंधाने साधुत्वाची नीति कर्शी आचरील. विसदृशांस आपलेपणाने वागविष्यांत त्याचे हित काय आहे. याच्या स्पष्टीकरणासाठी जेत्याच्या कार्यक्रमातील स्वाभाविक कियाचे ज्ञान मिळविले पाहिजे आणि सांत जित लोकांचे विसदृश, भिन्न नीति कोणत्या वावर्तीत आणि ती कां आचारावयास लावते याचे अवगमन केले पाहिजे.

याचे तात्त्विक विवेचन करतोना पूर्वीनुभवास कितपत महत्त्व घावयाचे याचा विचार झाला पाहिजे. आमध्या मते पूर्वीकृत्यांवरून पुढचे धोरण निश्चित करतां येते या नियमास काही स्पष्ट मर्यादा आहेत; आणि स्पा उक्तांत घेतल्याशिवाय नियम तयार करणे आणि

त्यावरून भवितव्य वर्तविणे योग्य होणार नाही. समाजशास्त्रीय आणि शासनशास्त्रीय तत्त्ववेळ्यानें ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे कीं जिकणाऱ्या देशाचीं पूर्वांचीं दुष्कृत्यें त्यांना, किंवा त्या राष्ट्रांतील कालपरवांच्या किंबहुना आजच्या मुत्सधांच्या विचारांना जें महत्त्व घावयाचें तें फारच जपून घावें. त्या मुत्सधांचे आजचे विचार आहेत ते कायमचे नाहीत. हिताहितविषयक त्यांच्या कल्पना काळ होत्या त्या आज नाहीत, आणि आज आहेत त्या उद्यां रहाणार नाहीत. प्रत्येक राष्ट्र शासनविषयक कौशल्य पूर्वानुभवानें अधिकाधिक शिकत आहे. राष्ट्रांच्या शासनविषयक कल्पनांत एकसारखा फरक पडत चालला आहे. वर्गविषयक भावना आणि स्त्रीपुरुषांदि भावना यांचे शासनव्यवहारात महत्त्व कमी होत चाललें नाहीं काय? फायदा कशांत आहे याविषयांच्या कल्पनांत फरक झाल्यास एकत्री राजाच्या व्यवहारातहि फरक पडतो. एखादा राजा प्रजेला लुटणारा निघतो पण त्यामुळे त्यास पुढे असें दिसून येते कीं स्यांच्या तसल्या कृत्यांतरून धनाढ्य लोक त्याच्या राज्यात निवास करूं इच्छीत नाहीत, आणि व्यापार मंदावतो आणि त्यामुळे त्यास पद्धतशीर राज्यव्यवस्थेचे महत्त्व कळून येते. स्वदेशशासनविषयक नीतीत जसा याप्रमाणे फेरफार होत जातो तसाच तो अन्यदेशशासनविषयक नीतीतहि होतो.

लोभमूलक कल्पनांनी किंवा स्वदेशांतील उद्योगसंस्यांच्या अभिमानानें इंग्लंडांतील मुत्सधांनीं हिंदुस्थानाच्या वृद्धीस अवरोध केला हा जरी आजचा अनुभव आहे तरी देखील ती क्रिया इच्छाहक्क बंदच होत जाईल असें आम्ही म्हणतो. देशांतील विशिष्ट वर्गांच्या हितासाठी देशांतील इतर वर्गांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्याची क्रिया त्यांच्या देशांतहि ज्ञाली आहे, व या चुका अज्ञानमूलक आहेत. व हिंदुस्थानाविरुद्ध जी दुष्ट राजनीति आचरणी गेली, ती त्या प्रका-

रच्या अज्ञानाचाच परिणाम आहे. सरकारच्या शासनशाखीय ज्ञानाची संपत्ति जेव्हां कमी असते तेव्हां सरकाराकडून जशा स्वदेश-शासनविषयक घातुक चुका होतात तशा त्या अन्यराष्ट्रासनांतहि होतात, आणि त्यासाठी पूर्वी ज्या प्रकारती नीति अदूरदृष्टीने इंग्लंडने वापरली ती नीति इंग्लंड पुढे वापरलीच असे समजण्याचे कारण नाही, कांकी भारतचौर्याच्या तत्वावर रचलेली राजनीति सत्फलदायी नाहीं असे त्यांस लवकरच आढळून येईल, व त्यांची हिंदुस्थान-विषयक नीति आत्माहितभावेनेच पण अल्यंत उदारपणाची होईल ही शक्यता आहे. एवढेच नव्हे तर माझ्या मताने ती भवितव्यता आहे.

जेत्याच्या नीतीत फरक होत जातो तो तसा होत जाण्याची कारणे अनेक आहेत त्यांपैकी कांही येये देतों.

(१) प्रदेशाचे उत्पन्न बाढाविण्याचे धोरण.

(२) जेत्याच्या प्रदेशाचा जिंकलेल्या प्रदेशाशी व्यापार वाढणे.

(३) जेत्याच्या गृह्य कारभारावर ज्या वर्गाचे दडेपण पडते त्यांत फरक होत जाणे.

(४) जित प्रदेशांत भिन्न राज्यस्थापक चळवळी नाहीशा होणे.

(५) जित प्रदेशाच्या अंतःकरणपूर्वक सहकारितेचे महत्त्व वाढणे.

(६) स्वार्थाची कल्पना अधिक व्यापक होणे. जिंकलेल्या प्रदेशामार्फत आपले आर्थिक हित वृद्धिगत करण्यासाठी त्यांचा विकास करण्याची आवश्यकता भासणे.

वरील सहाहि मुदे विस्तृतपणाने विवेचिण्याजोगे आहेत. त्यांवर अधिक लिहिण्यास अवकाश नाही. तथापि घाचकांनी त्यांवर स्वतः विचार केला असतो ते सहज उक्षीत येतील.

जर भारतीयांच्या विकासावरच इंग्लंडचे हित अष्टलंबून असेल तर भारतीय विकासाकडे इंग्लंड उक्ष दर्दैल, आणि भारतीयांच्या उक्सानीने जर इंग्लंडचा फायदा होणार नसेल तरच इंग्लंड हिंदु-

સ્થાનચી જુકસાની ટાળીલ. મનુષ્ય પરહિતાચ્ચા હેતુને પ્રેરિત હોऊન કાર્યે ફારચ કચિત્ કરતો, આણિ રાષ્ટ્રાચી નીતીહિ પરહિતપર હેતુને પ્રેરિત ન હોતાં સ્વાર્થાચ્ચા હેતુનેચ પ્રેરિત અસતે, તરી અન્યો-ન્યાશ્રયી બ્યવહારાત સ્વાર્થાચ્ચા હેતુચે જે પરહિતપર કાર્ય હોતે તેં પોડેંથોડકે નસતે. ઇંગલંડચે હિત જર હિંદુસ્થાનાચા વિકાસ કરણ્યાત આહે તર ઇંગલંડ આપલા વિકાસ કરીલચ; આપણાંસ હી ઘડપડ કશાળા કરાયલા પાહિજે; અશી શંકા કોઈ ઉપસ્થિત કરીલ તર ત્યાસ ઉત્તર એવદેંચ કીં, આત્મહિત વિકારસાઠી જો દેશ અધિક ઘડપડ કરીલ ત્યાચ્યાશીંચ પ્રથમ સહકારિતા કરણ્યાત ઇંગલંડચી શક્તિ ખર્ચ હોઈલ, આણિ હિંદુસ્થાન માર્ગે પડેલ, યાસાઠી આપણાં-સચ પુઢાકાર ઘેતલા પાહિજે.

જેન્ભાં એખાદા દેશ દુસરા દેશ જિંકણ્યાચી ખટપટ કરતો, તેન્ભાં ત્યાચા હેતુ પ્રથમત: કેવળ લોભમૂલક અસતો વ ત્યામુલેં તો તેથીલ દ્રબ્યાચી લુટ કરતો. પરંતુ તો પુંદે ત્યા પ્રદેશા-વર કાયમચે રાજ્ય કરું લાગલા મહણજે ત્યાચી પ્રવૃત્તિ બદલતે. વ જિત પ્રદેશાશી જિંકણાન્યા પ્રદેશાચા બ્યવહાર સુરૂ જ્ઞાળા મહણજે જેત્યાચી વૃત્તિ આણખી બદલતે. તો પ્રદેશ જિંકણ્યાપૂર્વાંચે હેતુ વ તો પ્રદેશ જિંકલ્યાનંતર જેતા જી નીતિ આચરતો તીં, યાંમણેં ફરક હોતો; જિંકલ્યાનંતર જેત્યાચી દૃષ્ટિ અશી હોતે કીં, જિંકલેલા પ્રદેશ જિંકણાન્યા રાષ્ટ્રાંચે કાયમચે બલ બ્હાવેં. ઉદા૦ જેન્ભાં જિંકણાન્યા દેશાળા આણખી વિજયાંચે કામ કરાવયાંચે અસેલ તેન્ભાં પૂર્વી જિંક-લેલ્યા દેશાચી મદત બ્હાવી; આણિ હા હેતુ સાચ્ય હોણ્યાસાઠી જેતા અનેક તન્હેચે ઉપાય યોજિતો.

જિતાચા આપણાંસ ઉપયોગ બનાવા મહણૂન જિંકણારે રાષ્ટ્ર જિંક-લેલ્યા પ્રદેશાચાહિ વિકાસ કરું પહાતેં. તથાપિ તેન્ભાં ત્યાચા હેતુ જિંકલેલ્યા રાષ્ટ્રાંચે હિત પહાવયાંચે હા પ્રાધાન્યાને નસ્સન જિંક-

णाऱ्या राष्ट्रांचे हित पहाण्याचा असतो. गुलामगिरी वाईट खरी, पण अगदीं कानिष्ठ संस्कृतींतील लोकांचे गुलामगिरीनेहि हित झाले आहे नीप्रोंची शिक्षणविषयक आणि आर्थिक स्थिती वन्य स्थितींतील लोकापेक्षा पुष्कळच सुधारणी गुलामाला धष्टपुष्ट करणे, त्याला विद्या किंवा कला शिकविणे या गोष्टी गुलामाचे मालक करितात त्याप्रमाणेच जित राष्ट्राचे हितसंबंध जेसास पहावे लागतात. तेंचे नवीन भाडवल नेणे, आधिक पद्धतशीर कायदेपद्धति नेणे, ज्या सुधारणांशिवाय प्रगत लोकांचे चालत नाहीं त्या सुधारणा नेणे, इत्यादि गोष्टी जित देशात जेत्यांनी केल्या आहेत. उयाप्रमाणे गुलामाचे परिश्रम गुलामाच्या मालकास किफायतवार नाहीत असें काहीं काळानंतर गुलामाच्या मालकास आढळून येते, त्याप्रमाणेच जितजेतृभाव आणि त्यामुळे उत्पन्न होणारे सामाजिक आणि राजकीय संबंध उभयताच्या हिताचे नाहीत हें दिवसानुदिवस लोकाना आढळून येऊ लागेल, अशी जेतृवर्ग आपल्या हितासाठीच ही भावना नष्ट करू लागेल.

जेता जे उपाय योजतो त्यामध्ये जिंकलेल्या प्रदेशातील लोकाना जिकणाऱ्या लोकाविषयीं आपलेपणा उत्पन्न होईल आणि जिंकलेले लोक जेतृवर्गात विलीन होतील असे उपाय करू पहातो. मुसलमानांनी नवीन जिंकलेल्या प्रदेशातील लोकास मुसलमान करून या तन्हेने कार्य अनेकदा केले आहे. स्पानिश आणि पोर्तुगीज लोकांनी तेंच कार्य दक्षिण अमेरिकेन केले आहे. हा देतु विटिश राजनीतीत आयलंडाचाहेर फारसा आचरला गेला नाही.

जेबहा जिंकलेली प्रजा आपल्या समाजात समाविष्ट करून घेण्याचा देतु नसतो तेबहा कधीं कधीं जिंकलेल्या लोकास गुलाम वनाविणे आणि स्यास राजविणे हा देतु असतो गोऱ्या लोकांनी अनेकदा हा प्रकार केला, तथापि हा प्रकारहि आता पुन्हा उद्दूत

होणे शक्य नाही. आणि त्या प्रकारची नीति इंग्रजांनी हिंदुस्थानांत फारशी आचरली नाही. गुलामगिरी ही गैरफायदेशीर आहे म्हणून ती अर्वाचीन जीवनकलहांत आपोआपच नष्ट होणार हें सुधारलेल्या राष्ट्रांस समजतें. हिंदुस्थानविषयक राजनीति जेव्हां इंग्रज लोक ठरवू ठागले तेव्हां खांस गुलामगिरीची गैरकिफायत कळून आली असावी किंवा राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे ती त्यांस शक्यहि नसावी.

भूमिभक्षक नीतिचा पाडावः—जिंकलेल्या प्रदेशापासून आपला आर्थिक फायदा करून ध्यावा यासाठीं जिकणाऱ्या राष्ट्रां-कळून ज्या पद्धति आचरल्या जातात त्यापैकी एक म्हणजे जितांच्या जमिनी हिसकाऊन घेऊन जिकणाऱ्या लोकांस वाढून देणे ही होय. या तन्हेची क्रिया नार्मन लोकांनी इंग्लंडांत केली, ती क्रिया करतांना पुष्कळदां असे झाले की, जे लोक मोठमोठे जमीनदार केले गेले व ज्यांस सामंतासारखे अधिकार दिले गेले त्याचेच वंशज पुढे राज-सत्तेचे शत्रू झाले. या तन्हेचा पूर्वानुभवामुळे इंग्रज लोकांचा मोठा जमीनदार वर्ग हिंदुस्थानांत इंग्रजांनी निर्माण केला नाही. डच लोकांनी जाव्हामध्ये मोठमोठ्या जमिनी आपल्या देशांतील कंपन्यांना आणि जमीनदारांना देऊन एक प्रकारची गुलामगिरीची पद्धत सुरु केली होती त्या पद्धतीत जमीन व तीवर रहाणारे लोक या सर्वांवर मालकी जमीनदारांची असे. डच लोकांना या प्रकारची पद्धत पुढे बंद करणे भाग पडले. कां की, त्या पद्धतीनें देशाचा विकास आणि सरकारी उत्पन्न यांची जोपासना होईना. जेव्हां सरकार प्रत्यक्ष कर-वसुली व प्रत्यक्ष राज्यव्यवस्था मोठमोठ्या प्रदेशावर करण्यास दुर्बल असते म्हणजे एका ठिकाणावर बसून वराच व्यापक व्यवहार करण्यास ठागणारी हुषारी शासनसंस्थांत वाढली नसते, तेव्हां हा दुर्योग सरकाररूपी जमीनदार सामंताचा वर्ग निर्माण करून शासन चालविणे, सरकारास सोपे जाते, आणि त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यास

विवातक अशा संस्थांची जोपासना सरकारकडून होऊं लागते. परंतु अशा संधींत जेव्हां व्यापारी व कारखानदार यांचा वर्ग बळावत जातो आणि त्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विक्री झीं करावी लागतात तेव्हां, कारखानदारांना या गुलामगिरीच्या संस्था अनव-इयक आणि घातक वाटूं लागतात; व ते कारखानदार शासनसंस्थेवर आपले वजन पाडतात. शिवाय मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विक्रय यांच्या योजना जेव्हां होऊं लागतात तेव्हां ती शांकी सरकारी खात्यांतहि द्वागोचर होते, आणि मोठमोठ्या इस्टेटी कांही व्यक्तींना वाटून देणे आणि त्यांच्यावरच न्याय वैरे सौपविणे, यासारख्या गोष्टी सरकारासहि नकोशा होतात, व सरकारची प्रवृत्ति स्वतंत्र कामकरीवर्ग निर्माण करण्याकडे होते. या औद्योगिक परिवर्तनाचे शासनसंस्थांवर परिणाम झाले ते सर्व जगभर झाले, आणि सर्व जगभर सर्व प्रकारच्या जुळमी पद्धती आतो बंद होऊन स्वतंत्र कामकन्यांची संस्था चोहांकडे स्थापन होऊं लागली आहे.

जेव्हां जेता आपणांस सर्व जनतेचा प्रतिनिधि समजत नाही तेव्हांची त्याची राजनीति, आणि जेव्हां तो आपल्या देशातील अनेक वर्गांचा किंवदूना सर्व राष्ट्राचा प्रतिनिधि समजतो तेव्हां त्याची असलेली राजनीति यामध्ये फरक असतो. तर जेत्याचे या चाचतीत होत असलेले स्थित्यंतर राजकारणाच्या अभ्यासकानेहि लक्षात घेतले पाहिजे. जेव्हां जेता कोणाचाच प्रतिनिधि नसतो, आपल्यासाठी सर्व प्रजा अशी त्याची भावना असते तेव्हां तो परके राष्ट्र जिकावे, तेंये लट करावी एवढाच विचार करतो. तथापि जेता एका व्यक्तीपुरते पहातो असें काचित् होते. तो निदान फौजेकडे पहातो किंवा सरदारवर्गांकडे पहातो. तसें तो पाहूं लागला म्हणजे फौजेस किंवा सरदारवर्गांस जमीनी देणे वैरे गोई त्यास कराव्या यागतात जेव्हां तो प्रदेश जिकून तेंये कायमचा अंमल वसवितो तेव्हां मात्र

तेथील प्रजेकडे हि त्यास पहावें लागते. जेव्हां जेत्याच्या देशांतील लोक राजकारणांत अधिकाधिक भाग घेऊ लागतात तेव्हां त्याच्यांतल्या कांहीं व्यक्तींनां श्रीमंत आणि माजोर करण्यासाठी राष्ट्रांतील सर्व लोकांचे बळ खर्च व्हावें हें त्यांस पटत नाहीं. हें न पटण्यास केवळ जितांविषयी न्यायबुद्धि व उदाचृत तत्त्वे कारणीभूत होतात असें नव्हे तर सर्व राष्ट्रांचे बळ खर्च व्हावें आणि त्याचा फायदा मात्र कांही योड्या व्यक्तींस मिळाशा या तन्हेचा अन्याय देशांतल्या देशांतच होऊं नये ही भावना असते, हें होय. इंग्लंडांत लोकशाहीं वाढू लागल्यामुळे इंग्लंडचे हित अधिक पद्धतशीर करतां यावें, केवळ कांहीं घराण्यांना गवर करण्याचे घेय ब्रिटिश राजसत्तेचे नसावें अशी भावना वाढणे स्वाभाविक आहे. म्हणजे जितवित्तचौर्याची भावना मुत्सधांच्या डोक्यांतून गेली असते असें मुळांच नव्हे, तर हें जितवित्तचौर्य अधिक चिरकाळ आणि सर्व जनांच्या फायदाचे कसें करता येईल एवढ्याच प्रश्नाकडे लक्ष ओढले जाते.

पद्धतशीर चोरीची कल्पना:—हिंदुस्थानाच्या वित्ताची चोरी करण्याकडे इंग्लंडांतील मुत्सधांचे योडेयोडके लक्ष नव्हते. लॉर्ड साल्सबरीने तरी हिंदुस्थानचे रक्त काढले पाहिजे हें राजनीतिसूत्र सांगितले होते. जेव्हां म्यांचेस्टरच्या कपडयाला हिंदुस्थानांत अधिक वाव मिळावी म्हणून वीस नंबरावरील सुताच्या कपडयावर कर बसविण्यांत आला तेव्हां हिंदुस्थानी सत्तेचा उपयोग इंग्लंडांतील कारखानदारासाठी करण्यांत आला. मध्ये तर इंग्लंडांतील गिरणी-वाल्यांनी हिंदुस्थानाला यंत्रसामुद्री मिळूं नये म्हणून खटपट चालविली, पण ती इंग्लंडांतील लोखंडाच्या कारखान्यांचे मालक त्या चळवळीच्या विरुद्ध गेले त्यामुळे त्या प्रकारचा अन्याय इंग्लंडकडून झाला नाहीं. सर्वांत ताजें उदाहरण म्हणजे जर्मन रंग इंग्लंडामार्फत मागवावे हें हिंदुस्थान सरकारने युद्धोत्तर काळीं केलेले नियंत्रण

होय. तथापि हेहि सांगितले पाहिजे कीं जर इंग्लंडांतील सर्वे प्रकारचे धंदे करणारे लोक लांचा हिंदुस्थानाशीं असलेला संबंध हितावह कंरण्यांची खटपट करताळि तर एकाच्या आपलपोटेपणामुळे दुसऱ्या वर्गांचे नुकसान करणारे कायदे किंवा लबाडीची सरकारी कृत्ये कमी होतील, आणि दोन्ही देशांतले आर्थिक संबंध एकमेकाच्यांहिताचेच करण्याकडे उक्त बाढेल. म्हणजे सर्वे लोकांच्या हिताएवजीं काहीं विशिष्ट वर्गांच्या हितासाठीं हिंदुस्थानाचे वित्तचौर्य इंग्लंड करित आहे आणि त्यामुळे सर्वे देशाविरुद्ध हिंदुस्थानांत भावना प्रक्षुब्ध होणार आहे हे कबळे म्हणजे हिंदुस्थानाचे वित्तचौर्य करण्याची प्रवृत्ति कमी होईल.

हिंदुस्थानाचे वित्तचौर्य इंग्लंडकडून सर्वे इंग्रज जनतेच्या कल्याणाकारितां कधीच ज्ञाले नसून नेहेमीं विशिष्ट वर्गांच्या कल्याणासाठीं ज्ञाले आहे ही गोष्ट विसरतां कामा नये.

पद्धतशीर चोरीदेखील अल्पसंख्याकांसाठीं होते—जेव्हां विशिष्ट वर्गांच्या फायधासाठीं वित्तचौर्य करण्याची संधीं नसते तेव्हां पालकत्वाची आवडाहि कमी होत जाते. ट्रस्टीपणा किंवा पालकत्व कायद्यानं बद्द होत गेले म्हणजे पालकास कमी किफायतव्यार होत जाते; आणि ते तसेहोत गेले म्हणजे आपल्या हातीं पालकत्व ठेवण्याची भूकहि मनुष्यांत कमी होत जाते, त्याप्रमाणेच राष्ट्रांचे आहे. हिंदुस्थानाचे पालकत्व काहीं विशिष्ट वर्गांस स्वतःला किफायतवार करून प्यावयाचे आहे; त्यासाठी तो इंग्लंडच्या हिताच्या गोष्टी बोलत आहे एवढेच. खोसर तो इंग्लंडचें हित साधीत आहे किंवा नाही याची वानवाच आहे. मित्रावर उपकार करण्यासाठी आणि शत्रू अपाय करण्यासाठी राजाश्रय अपवा सत्ता मिळविण्याची भानगड करावयाची; नाही तर करावयाची नाही ही मनः-प्रवृत्ति पंचतंत्रासारद्या मुलीसाठी ठिठिवेल्या नीतिमंथांत स्पष्ट आहे.

इंग्लंडांतील मुत्सदी हिंदुस्थानावरचा तावा सोडण्यास आज तयार नाहीत. त्यांचा हेतु स्वार्थमूळक जरी असला तरी ते आपल्या पक्षाची मांडणी करतांना हिंदुस्थानाच्या दृष्टीने विचार करून हिंदुस्थानास स्वराज्याचे हक्क दिल्यास देशामध्ये जबाबदारीच्या कल्पनेचा विकास झाला नाही वगेरे कारणे देत असतात. त्या मुद्याच्या सत्यतेकडे मात्र विसरून चालतां येणार नाही.

संयोगवियोगाचे स्वातंत्र्यः—एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्यावर कायद्याने मालकीसंबंध उत्पन्न होणे आणि एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावर मालकीसारखा संबंध उत्पन्न होणे या प्रकारचे व्यवहार दोन्ही पक्षांस हितावह नाहीत; हे तत्व मोठ्या बिकट आणि कटु अनुभवानंतर जगास ज्ञात झाले आहे. दोन प्रदेशांमधील संयुक्तस्थिति सक्कीची असून नये तर दोघाच्या खुपीवर अवलंबून असावी हे तत्व राजकारणांत हळुहळू मान्य होत चालले आहे. मात्र अजून असें आहे की कोणी कोणाशी संयुक्त व्हावें याविषयी पूर्ण स्वातंत्र्य देणे हे बोलशेविहकांखिरीज कोणासहि मान्य नाही. बोलशेविहकांनी मात्र हे तत्व मोठ्या घैर्याने पुढे मांडले आहे. त्याच्या शासनपद्धतीची घटना ज्ञानकोशाचा पहिल्या विभागांत दिली आहे तीवरून या तत्वांचा अनुवाद त्यांनी किती घैर्याने केला आहे हे लक्षांत येईल.

आज या वाबतीचे स्वातंत्र्य लोकसमुद्घयांस घावयास जगांतील कोणतेही राष्ट्र तयार होणार नाही. कां कीं जगांतील प्रलेक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरोवर स्पर्धेची जाणीव असलेले आहे. आणि ते राष्ट्र आपल्या घटकांस जर वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य देऊ लागले तर असेहि होण्याचा संभव आहे कीं राष्ट्राची घटित स्थिति नष्ट होऊन ते राष्ट्र इतरांवरोवर स्पर्धा करण्यांत अपाय पावेल. परंतु राष्ट्रसंघाची सत्ता जर पुढे मागे बळावत गेली आणि त्यास कर्तुम-कर्तुम् शक्ती उत्पन्न झाली तर मात्र राष्ट्र आणि राष्ट्रांतर्गत घटक,

तसेच साम्राज्य आणि साम्राज्यांतर्गत घटक यांचे संबंध आहेत त्यांपेक्षांहि अधिक स्वयंनिर्णयपर होतील.

व्यापाराविषयक विरुद्धतेची कल्पना नष्ट झाली पाहिजे.—
 इंग्लंड हा देश पक्का माल करणारा आहे, आणि हिंदुस्थान हा पक्का माल घेणारा देश आहे. उलटपक्षी हिंदुस्थान हा कच्चा माल विकणारा देश आहे आणि इंग्लंड हा कच्चा माल घेणारा देश आहे. त्यामुळे दोघांचा व्यापार एकमेकांच्या गरजा पुराविणारा आहे. तथापि या परिस्थितीमुळे अशी शंका उपस्थित होते की, इंग्लंड ज्या अर्थी हिंदुस्थानापासून कच्चा माल घेऊन लास पक्का माल देणारा आहे त्या अर्थी इंग्लंड हिंदुस्थानची कारखानी वाढ व्हावी याच्या विरुद्ध जाणार नाही काय? हिंदुस्थानांतर्ले लोक आपला कपडा स्वतः करू लागले म्हणजे स्वाभाविकपणे इंग्लंडचा हिंदुस्थानाशी व्यापार कर्मी होईल आणि त्यामुळे हिंदुस्थानास आर्थिक स्वातंत्र्य देण्याच्या विरुद्ध इंग्लंडातील लोकांची वृत्ति होणार नाही काय? प्रस्तुत भय आपल्या देशांतील सुशिक्षितांसहि वाटत आहे, आणि हिंदुस्थानाला इंग्लंडच्या पकडीत ठेवावे म्हणून म्हणणारा इंग्लंडांत जो वर्ग आहे त्यातील बन्याच लोकांस हिंदुस्थानावरील ताबा सोडण्यांत इंग्लंडचे नुकसान आहे असेहे वाटत आहे, यामुळे इंग्लंड हिंदुस्थानास स्वराज्य प्राप्त व्हावे या योजनेविरुद्ध असणारच अशी बन्याच लोकांची भावना असल्यामुळे त्याविषयी अधिक सविस्तर विचार करणे प्राप्त होते. इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्या द्वितीय-रुद्धतेच्या कल्पनेचे दोन परिणाम होतात. स्वराज्यदानविषयक मापा इंग्लंडातील जे मुक्तशी बोलतात ते लघाड याढू छागतात, आणि जे आत्मशासनपर हक्क आम्हांस मिळाले ते आम्ही व्याघ्रानें आणि चर्तमानपत्रांतील उल्लंघनांमार्फत उया धमक्या दिल्या त्याना भिडन इंग्लंडने दिले अशी बेढी समजूत होते.

या विषयावर अगदीं पद्धतशीर विवेचन करावयास येथे अवकाश नाही. तथापि कांहीं अर्थशास्त्रीय प्रवृत्तीविषयी लिहिले तर दोन राष्ट्रांत हितविरुद्धता कां नाहीं याची तत्त्वे लक्षांत येण्यास अडचण पडणार नाहीं.

जो देश पक्का माल करणारा बनतो त्या देशाशीं पक्का माल करणाऱ्या दुसऱ्या देशाळा व्यवहार कमी होत न जातां उलट वाढत जातो. यास कारणे अनेक आहेत. एक तर सगळ्याच गोष्टी सगळोंच राष्ट्रे किफायतवार करूं शकत नाहीत; आणि त्यामुळे पक्का माल करणाऱ्या राष्ट्रात उत्पादनाचे विशिष्टीकरण होऊं लागते. उदाहरणार्थ इंगलंड व फ्रान्स या दोन देशांतलाच व्यवहार घ्या. यांत पक्क्या म्हणजे मैनुफॅक्चर्ड मालाचीच देवघेव कशी काय झाली तें पाहू. १९१४ साली (म्हणजे युद्धपूर्व सात महिने व युद्धाचे पांच माहिने) फ्रान्समधून इंगलंडमध्ये ८० लक्ष पौंडाचे कापड व कपडे गेले, तर त्याच काळांत त्या प्रकारचा माल फ्रान्समध्ये इगलडहून २६ लक्ष पौंडाचा गेला. इंगलंडमधून त्यासालीं फ्रान्समध्ये सोळा लाख पौंडांची मशीनरी गेली तर फ्रान्समधून इंगलंडमध्ये १८ लक्ष पौंडाच्या मोठारी गेल्या. फ्रान्समधून हा जो मुळकळ माल इंगलंडमध्ये गेला आणि त्यामुळे फ्रान्सच्या कारखान्यास किफायत झाली तरी त्या कारखान्यांच्या वाढीबरोबर ७७ लक्ष पौंड किमतीचा कोळसाच इंगलंडमधून फ्रान्समध्ये गेला. यावरुनही दोन्ही देश पक्का माल उत्पन्न करणारे झाले तर एकमेकांशीं व्यवहार कमी न होतां उलटा वाहू लागतो, आणि उत्पादनाचे विशिष्टीकरण होऊं लागते हे लक्षात येईल; आणि त्यामुळे हिंदुस्थानाच्या वाढत्या यांत्रिक उत्पादनामुळे इंगलंडचे नुकसान न होता. उत्पादनामध्ये व देवघेवी-मध्ये विशिष्टीकरणाच कसें होत जाईल हे लक्षात येईल.

हिंदुस्थानामध्ये यांत्रिक उत्पादन वाढविण्यानें येते व ,गिरा-

ण्यास लागणारा माल यांचा आयात वाढत जाणार हें सांग-वयास नकोच.

याशिवाय तिसरा एक परिणाम हा होतो की, यांत्रिक उत्पादन वाढत चालले म्हणजे नगरवासी कामकरी वर्ग वाढत जातो. नगरवासी कामकल्यांभद्ये शेतांवरील मजुरांपेक्षां खरेदीची शक्ति जास्त असते. आणि त्यामुळे देशांतील सर्व प्रकारच्या वस्तूंचा खप वाढत च जातो. व नव्या गरजा उत्पन्न होतात. व जो देश अधिक गर्जांचा असतो तो बाहेर देशाचा माळहि अधिक घेतो.

याग्रमाणे देशाची ग्रहणशक्तीच वाढत गेली तर ती गोष्ट पक्का माल करणाऱ्या इंग्लंडसारख्या राष्ट्राभ्या पथ्यावरच आहे. मालाच्या रूपांतरांतील पायन्या लक्षांत घेतल्याशिवाय कच्या मालाचा पक्का माल बनविण्याच्या बाबतीत स्पर्धेवरील विवेचन अपूर्ण होते. देशांत कारखाने वाढले तरी ते कशा क्रमाने वाढणार याविषयीहि नियम आहे. येंव्यं कारखाने वाढत गेले तर असें होईल की, जो माल पूर्ण कच्चा जावयाचा तो अर्धामुर्धा पक्का जाऊ लागतो. सर्वच किंया एकदम होत नाहीत. उदाहरणार्थ आपल्याकडे सरकी काढण्याचे व कापूस दावण्याचे कारखाने प्या. हे अर्धामुर्धा पक्का माल करण्यांचेच उदाहरण आहे. या प्रकारच्या व्यवहारांत एका देशांतील सर्वंग

पादन। ^ तयारी दुसऱ्या देशास फायदेशीर होते, आपल्याकडून

. . . गहू जातो, पीठ फारसे जात नाही. गहू इंग्लंड आणते त्याप्र-

. . . ठीक आणते. आपण गव्हाचे पीठ करून पाठवावयास लागलो

ते इंग्लंडला नको थोडेच आहे ! कां की हिंदुस्पानांवृत्त इंग्लंड

नेते त्यापेक्षां किती तरी पटीने अमेरिका व कानडा येथून इंग्लंडास पीठ जाते. त्यांत हिंदुस्पानानें स्पर्धा केली तर इंग्लंडचाच फायदा होणार. इंग्लंडांत पिठाचे पाव किंया विसकुटे करण्याचे कारसाने आहेत आणि त्या कारखान्यांना हिंदुस्पानांवृत्त खात्रीलायक पीठ

मिळेल तर तेहि त्यांस हवेचे आहे. शिवाय खालीलायक पीठ आपल्याकडे होऊं लागले तर आपल्याकडे हि घरोघर पिठाचाच खप जास्त होऊं लागेल. उलटपक्षी हिंदुस्थानांत हि इंग्लंडचाच अर्धामुर्धा पक्का माल घेऊन पुरा पक्का माल करण्याची क्रिया पुष्कळ होते. उदाहरणार्थ परदेशी कागद घेऊन पुस्तके छापण्याचा धंदा घ्या. हा त्याच क्रियेचे उदाहरण आहे.

याशिवाय दुसरा एक मुद्दा लक्षांत घेण्याबोगा आहे. इंग्लंड केवळ आपलाच माल विकणारे राष्ट्र नाही. दुसऱ्या देशाहून माल आणून तो तिसऱ्या देशांत विकण्याचा धंदा इंग्लंडचा इतका मोठा आहे की, हिंदुस्थानास पुरुन उरण्याइतका माल जरी येथे तयार झाला तरी त्याला इंग्लंड गिन्हाईक पाहूं शकेल. हिंदुस्थानचा बाहेर देशी जाणारा माल सवादोन अब्ज रुपये किंमतीचा आहे; आणि त्यापेक्षां कांहीं कमी इतक्या किंमतीचा माल हिंदुस्थान बाहेर देशाहून विकत घेते. पण इंग्लंडचा दुसऱ्या देशांतील माल विकत घेऊन तिसऱ्या देशांत विकण्याचा व्यापारच दोन अब्ज रुपयांचा आहे. तर अशा स्थिरांत हिंदुस्थानने माल जास्त तयार केला तर तो वाटेल तेथे नेऊन विकावयास इंग्लंड समृद्ध आहे, एवंच हिंदुस्थानने पक्का माल उत्पन्न करण्याची तयारी अधिकाधिक सुरु केली तर इंग्लंडास हेवा वाटण्याचें कांहीं कारण नसून इंग्लंडची या बाबतींत सहानुभूतिं मिळण्याचाच उलट संभव आहे.

यावरोबर हेंहि सांगितले पाहिजे कीं, हिंदुस्थानाच्या व्यापार-विकासास इंग्लंडच्या व्यापारविकासाशी सहकारिता करण्याचे धोरण राहिल्यानेच हिंदुस्थानचा अधिक प्रायदा होण्याचा संभव आहे. पक्का माल होतांना ज्या अनेक क्रिया होतात त्यापैकीं कांहीं क्रिया करून माल इंग्लंडला पाठविणे किंवा कांहीं क्रिया झालेला माल इंग्लंडहून किंवा

अन्य देशाहून आणवून त्यावर पुढील किया येये करणे हीच उद्योग विकासाची स्वाभाविक पद्धति आहे; आणि या गोष्टीकडे लक्ष दिले असतां इंग्लंडांतील व्यापारविषयक मुत्सुधांची प्रवृत्ति हिंदुस्थानांतील कारखाने वाढविण्याकडे आज नाही तरी उधां होईलच. एवंच हिंदुस्थानास औद्योगिक आणि व्यापारविषयक कारणासाठी इंग्लंडच्या तावङ्गीत ठेवण्याचे मुळांच कारण नाही.

विशिष्ट देश लुटण्याने किफायत होत असली तरी तो किंती जणांना होणारे कल्पना करा की, हिंदुस्थानच्या प्रजेसून व्यापाराच्या रूपानें जो वैसा इंग्लंडात जातो त्यापासून सर्व राष्ट्राचा नफा फारसा होत नाही. इंग्लंडचा हिंदुस्थानाशी जो निर्यात व्यापार आहे तो आज (१९२४) इंग्लंडच्या एकंदर निर्यातीच्या एक नवमाश आहे. आणि तो व्यापार एकसारखा वाढतच आहे आणि इंग्लंडचा हिंदुस्थानाशी जो व्यापार चालतो त्यांत कापडाच्या व्यापाराचे महत्त्व कमी झाले आहे. पण एकंदर इंग्लंडची गिन्हाईकी वाढतच आहे. १९१३ साली इंग्लंडची हिंदुस्थानाकडे जो निर्यात होती तीत निम्मी निर्यात कापडाची होती. त्या कापडाची निर्यात (१९२२) एकंदर निर्यातीच्या तृतीयांश झाली. याचा अर्ध कापड फार कमी आले असा नाही तर इतर वस्तूंचा व्यापार अधिक वाढला. यंत्रांची आयात पूर्वीपेक्षां तिप्पट किमतीची झाली. आगगाडीच्या एजिनांची आयातहि बरीच अधिक किमतीची झाली. आणि कापड जरी कमी आले तरी सुताची आयात दुपटीहून जास्त झाली. कापड, कापसाचे सूत व इतर मालाची गिन्हाईकी एकंदर केली तर त्या व्यापारांत अगदी योडा संकोच झालेला दिसतो. ३७२ लाख पौढाच्या मालांपेक्षी ३४० लाख पौढ किमतीचा माल आला.

हा परिणाम केवळ यत्ने घैरे उत्पादनाची साधने यांवरच दिसून आला असे नाही तर चैरीच्या वस्तूंवरहि दिसून आला. १९१३

साळी २॥ लाख पौँड किमतीची तंबाखू येत होती पण दहा वपांत तीच अ यात साडेनऊ लाख पौँडांची झाली. म्हणजे उद्यम वाढलेला हिंदुस्थान यंत्रांनांच प्राहक होतो असें नाहीं तर चैनोच्या वस्तुनाहि प्राहक होतो. असें जरी आहे तरी दूरस्थ फायदाकडे लक्ष न देतां तात्पुरता फायदा करून घेण्याची बुद्धी ज्याप्रमाणे सर्व लोकांत असते त्याप्रमाणे इंगलंडच्या मुत्सव्यांत आहेच. हिंदुस्थानच्या विकासास जर विरोध केला नाहीं तर हिंदुस्थानचे लोक उच्चतर गरजांचा आयुष्यकम आचरू लागतील आणि त्यामुळे इंगलंडचा व्यापार वाढेल ही गोष्ट लक्षांत धरून त्याप्रमाणे आचरण करण्यास मुख्य अडचण ही कों, तो फायदा जरासा दूर असल्यामुळे इंगलंडांतील मुत्सव्यास दिसत नाहीं आणि हिंदुस्थानच्या प्रगतीस अवगोध करून आपला माल ताबडनोब खपविल्यामुळे होणारा फायदा समोर दिसतो त्यामुळे आणि ज्यांच्या मतापर मुत्सव्यी अधिकाराधीष्ठित रहातात त्यांचे वजन पडल्यामुळे इंगलंडच्या मुत्सव्यांकडून हिंदुस्थानास अन्याय होतो. अर्थात अन्यायाचे कारण हिंदुस्थान आणि इंगलंड यांच्या हितसंबंधांतील विरुद्धता हें नसून त्या मुत्सव्यांची अदूरदृष्ट छोय.

पूर्वोक्त विवेचनावरून बाचकांस असें दिसून येईल कों, जेतृपदाचे हित जितवर्गास लुटण्यानें साधत नाहीं, आणि हिंदुस्थानास लुटण्याच्या खटपटीन ब्रिटिश प्रधानमंडळानें सर्व इंगिलिश राष्ट्रांचे हित पाहिले नसून त्याच्या कानाजवळ तोड असलेल्या काहीं मतलबी लोकांचे मात्र हित पाहिले. हिंदुस्थान हा कृपिप्रधान देश आहे. तो उद्योगप्रधान जरी होऊं लागला तरी त्यामुळे इंगलंडच्या उद्योगवृद्धीस किंवा व्यापागास कोणत्याही तन्हेने हरकत यावयाची नाहीं आणि या सर्वे गोष्टी इंग्रज मुत्सव्यांच्या लक्षांत आल्यास भार-

तीयांच्या स्वराज्यविषयक प्रयत्नास इंग्लंडच्या मुत्सद्यांना विरुद्ध जाप्याचें कांहीच कारण नाही.

या विवेचनावरून वाचकांस असें मात्र वाटण्याचा संभव आहे की, केवळ आतमहितांच्या भावनेने इंग्लंडचें धोरण नेहमी हिंदु-स्थानास न्यायीपणाचें राहील. तसें मात्र समजण्याचें कारण नाही. ज्याप्रमाणे दूस्टीनां त्यांच्या व्यवहारांत विश्वासनिधींच्या रकमेपासून फारसा फायदा नसतो, तथापि तो पैसा हातीं असला व दूस्टी स्वतः सावकारांच्या पेंचांत सांपडला म्हणजे विश्वासनिधींतले पैसे वापरण्याचा मोह त्यास होतो त्याप्रमाणे तीस कोट लोकांचे बर्न-वाईट करण्याचा अधिकार असलेले विटिश प्रधानमंडळ ज्या चोर-व्याचा व प्रच्छन्न मदतनिसांचा त्यांच्यावर शह वसतो त्यांस खूप ठेवण्यासाठीं किंवा त्याना चूप बसविण्यासाठीं हिंदुस्थानाच्या दौल-तीवर वरात देण्याचा संभव वराच असतो. जो लोकसमूह मुक असतो, जो स्वाहिताविषयीं जागृत नसतो, त्यांच्या वैशाने संतर्पण करण्यास विटिश प्रधानमंडळ कमी करीत नाही ही गोष्ट आपणांस पूर्णपणे परिचित आहे. आपणांस स्वराज्याची आवश्यकता आहे ती यासाठीच आहे. साम्राज्याच्या मंत्रिमंडळास चोरांच्या तावडींत सांपडण्याची संधीच आम्हीं त्यास देता कामा नये. साम्राज्याचे मंत्रिमंडळ सीझरच्या बायकोप्रमाणे संशयातीत राहिले पाहिजे. अर्थात भारतीयांचा स्वराज्यार्थ प्रयत्न हा साम्राज्याचा व्यवहार आजच्यापेक्षां अधिक उच्च व निर्मळ तत्त्वावर चालविण्यासाठी आणि साम्राज्यसंस्था अधिक यशस्वी तन्हेने चालविण्यासाठी आहे. अर्थात् या चळवळीस अज्ञानाखेरीज कोणीहि दुसरा शत्रू नाही हे समजून आपले स्वत्वस्थापनेचे कार्य आपण निर्भयपणे करीत असले पाहिजे.

प्रकरण ८ वें.

इंग्लॅंड

इंग्रज अधिकान्यांची हकालपट्टी.

जेतृत्व प्राप्त झाले तरी जिंकलेल्या लोकांस लुटण्याच्या हेतूने कायदे करण्याची किंवा व्यवहारनीति ठेवण्याची पद्धति जिंकणाऱ्या लोकांच्या विशिष्ट वर्गास फायदेशीर होईल, पण सर्व राष्ट्रास ती फायदेशीर नाही. उलट जिंकलेल्या राष्ट्रास न्यायानें वागविणे आणि खाचा विकास करण्याचा प्रयत्न करणे ही गोष्टच जिंकणाऱ्या राष्ट्रास फायदेशीर आहे, आणि यासाठी स्वराज्य न देण्यांत इंग्लंडचा कांहीं फायदा नाहीं आणि देण्यांतहि इंग्लंडचे कांहीं नुकसान नाहीं, या गोष्टीचे विवेचन मागें केले आहे.

आतां कोणी असा प्रश्न करील की, इंग्लंडचा फायदा तोटा नसला तरी त्यांत इंग्रज नोकरवर्गाचा फायदातोटा आहे की नाहीं आणि राष्ट्राचा फायदा असला, आणि नोकरवर्गाचा तोटा असला, तर तो नोकरवर्ग स्वराज्यस्थापनेस आडवा जाईल किंवा नाहीं? यावर हे उत्तर देतां येईल की, इंग्रज जातीच्या आजच्या नोकरवर्गाचे आमूलाग्र उच्चाटण करून तेथें देशी नोकर ठेवण्याचा सपाटा चालविला तर तो इंग्रज नोकरास नुकसानकारक होईलच, पण खापेक्षां तो देशाला अधिकच नुकसानकारक होईल, पण इंग्रजांच्या नोकरीचा प्रश्न देशाहितावर अवलंबून ठेविला तर बन्याच इंग्रज लोकांच्या नोकर्या एकदम जातील किंवा त्यांचें नुकसान होईल असें वाटत नाहीं. कां की, इंग्रज नोकरांचे अस्तित्व आज केवळ नेम-णाऱ्याच्या इच्छेवर नसून किंवा इंग्रजपणावरहि नसून इतर अनेक गोष्टीवर अवलंबून आहे.

आज स्यांची अधिक लायखी आहे आणि आपली लायसी कमी आहे आणि आपली लायख मनुष्ये वाढवून व्यांस उत्तेजन देण्याची क्रिया करीत गेले तरी इंग्रजांचे नोकरीचे क्षेत्र नाहीसे होण्यास फार काळ लागेल, इतके आपण मागसलेले आहो आणि आपणांस स्वराज्य मिळालें नाहीं तर आपण तसे मागसलेले कायमचे राहूं.

भारतीयांस स्वराज्य मिळणे ही गोष्ट सिद्ध होण्यास जी मानसिक तथारी झाली पाहिजे तीत पाहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे स्वराज्याच्या आवश्यतेची सर्वत्र जाणीव ही होय. हें कार्य देखील अजून फारसे झाले नाहीं. भारतीय समाजातील निरनिराळ्या वर्गास देशात आपले प्रतिनिधि निवडून त्यांच्या हातीं सर्व अधिकार घावे ही गोष्ट अजून पूर्णपणे पटलेली नाहीं. या गोष्टास शिक्षणामाब हे तर कारण असेलच; तथापि समाजातील निरनिराळ्या वर्गात एकमेकांविषयी आविश्वास आणि त्याचा अवश्य परिणाम जो आत्म-विश्वासाचा अभाव हेहि एक महत्त्वाचे कारण आहे. पण यापेक्षाहि महत्त्वाचे कारण हे की, सामुद्देश्यिक हेतु उपच करणाऱ्या तत्त्व-ज्ञानाचा अभाव हे होय.

स्वराज्य हे कांही अत्यंत श्रेष्ठ सामाजिक हेतुंभ्या साधनेसाठी आहे ही गोष्ट पूर्णपणे न पटता स्वराज्याची चळवळ इंग्रजांस दूर करण्यासाठी आहे अशीच वन्याच लोकांची समजूत आहे. स्वराज्याची चळवळ म्हणजे इंग्रजांचा द्वेष अशी कांही । हिंदी लोकांची व इंग्रजांची समजूत झाली आहे. स्वराज्य मिळवून तुम्हांस अशा कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत की प्या करण्यास सध्यां क्षेत्र नाहीं, व स्वराज्य मिळ्याले असताच क्षेत्र मिळेल ! असा प्रश्न विचारला तर बरेचसे राजकारणी पुरुष घोटाळ्यात पडतील; की की, स्वराज्याची चळवळ सामाजिक घ्येयमूलक नसून केवळ सुशिक्षित-महत्त्वाकांक्षामूळक आदे. आज अत्यंत सुशिक्षित राजकारणी वर्ग-

साहि स्वराज्योत्तर कर्मपरंपरेची कल्पना नाही. अधिकाराच्या जागेवर इंग्रज आहेत, त्याएवजी देशी सुशिक्षित वर्ग पाहिजे यापलीकडे राष्ट्राचा विचारक्रम गेला आहे असें म्हणवत नाही. बोलशैनिहिकांची विचारमाळा अगोदर जन्मास आली आणि राज्याधिकार त्यांस मागाहून मिळाले. त्यामुळे त्यांची कर्तव्यपरंपरा पूर्वीच निश्चित झाली असून तिला व्यावहारिक स्वरूप देण्याचाच प्रश्न त्यांपुढे होता. स्वराज्य हेच केवळ ज्याचें साधन आहे असें सामाजिक घेय जर राष्ट्रपुढे राहील तर तें स्वराज्यासाठी लोकांची मनें उत्सुक करण्यास बरेच उपयोगी पडेल. भारतीय शासनसंस्था चालवावयास ज्या कांहीं गोष्टी आवश्यक आहेत त्यांचीहि स्पष्ट कल्पना आपणांस पाहिजे. जी शासनसंस्था इंग्रजांनी चालविली आहे ती त्यांच्यापासून घेऊन आपणांस अधिक यशस्वी तर्फेने चालवावयाची आहे. आपण इंग्रजां-पेक्षां अधिक यशस्वी तर्फेने जर ती चालविली तरच स्वराज्यकल्प-नेचें समर्थन होईल. “ एखादा व्यापारी व्यवहार, कांहीं विशिष्ट लोकांना तो चालवावयाची घमक यावी म्हणून तो ल्यांच्या हातां देण्याची व्यवस्था कधीं कधीं आपण करतो, व त्यामुळे येणारे नुकसानहि सोसावयास आपण तयार होतो. तसेच राज्यासंबंधी करा व कांहीं दिवस देशी लोकांना राज्य जसें करतां येईल तसेच करूं घा,” असाहि वाद आपण उपस्थित करतो. त्या वादांत योडेसें सत्यही आहे; पण त्या प्रकारची विचारपद्धति ही गैरव्यवस्थेने राज्य चालविष्यांची सनद मात्र होतां कामा नये. नागरिकांचा फायदा ही राज्यपद्धतीच्या चांगूलपणाची खरी कसोटी आहे. राज्यपद्धति कोणतीहि असो, ती लोकसत्ताक असो अगर एकसत्ताक असो, राज्यव्यवस्था नेहमी अगदी योडक्यांच्या हातात असते ढी गोष्ट विसरतां कामा नये. देशाचा व्यापार मंदावला, पोलीस खालै विषडले व कर्तव्यपराड्मुख झाले, सुरक्षितता कमी झाली, पैसेवाले

सावकार देश सोडून अन्यत्र वस्ती करावयास जाऊ लागले, आणि देशातल्या रोगांशीं सरकारास झागडता न आल्यामुळे हजारो माणसें मृत्युमुखीं पडलीं, सरकारी अधिकाऱ्याचे पगार वेळच्यावेळी देता आले नाहीत, लष्कराचे पगार थकले, सरकारला थोडक्या व्याजाने कर्ज मिळेनासें झाले आणि अधिकार मात्र काळ्या चाम-डीच्या लोकांच्या हातीं राहिला म्हणजे तो देश स्पृहणीय स्थितीत आहे असें कोण म्हणेल ? आणि स्वराज्याचे समर्थन तरी कसें होईल ? स्वराज्य आपणास पाहिजे तें देशी लोकापैकीं काहीं चळवळ करण्यास अधिक महत्त्वाची जागा मिळावी यासाठीं खास नव्हे, तर जी लोकसुधारणा करण्यास आजचे परकी सरकार सहानुभूतीच्या मर्यादितत्वामुळे आणि देशातील लोकाविषयीं अभिमानाच्या अभावामुळे कमी समर्थ आहे तें नाहीसें होऊन अधिक सहानुभूतीचे, देशसुधारणेविषयीं तत्पर आणि देशातील लोकाच्या दुस्तिवदल लाज बाळगणांचे सरकार लोकास मिळावें यासाठी होय. देशसुधारणेची कल्पना जितकी व्यापक होत जाईल, व त्या सुधारणा घडवून आणण्याविषयीच्या सरकारच्या कर्तव्याविषयीं आपल्या अपेक्षा जितक्या अधिक वाढत जातील तितके आजचे सरकार राज्य करण्यास कमी दायख ठरू लागेल; व राज्य आपणच चालविले पाहिजे असें आपणास बाटेल. स्वराज्य केवळ आपणास अधिकारासाठी नसून काहीं उच्चतर देशसेवा करण्यासाठीं पाहिजे आहे ही आपली भावना झाली पाहिजे. आपल्या देशातील इंप्रेज नोकररगांस उया शिव्या दिल्या जातात त्यापैकीं काहीं अथर्वा असतील तरी त्याच्या परकेपणामुळे त्याच्या उपयुक्ततेस मर्यादा उत्पन्न होते ही गोष्ट विसरून चालावयाचे नाहीं. काहीं बाबतीत त्याच्याकदून होत जाणारी लोकसेवा कमी योग्यतेची होईल व काहीं बाबतीत त्याच्या परकेपणामुळे ती अधिक योग्यतेची होईल. व त्याच्याकदून होणाऱ्या

लोकसेवेच्या उच्चत्वावर स्थांचे अधिकार स्थाच्या हातांत राहतील किंवा जातील.

परकी लोकांनों सुराज्य चालविणे यापेक्षां वाईट तन्हें चालविलेलेहि स्वराज्य बरे ही गोष्ट वारंवार माडण्यात येते. पण हींत सत्य अत्यंत नियमित आहे. स्वराज्याविषयी, राष्ट्रीयत्वाविषयीं आणि स्वारंभ्याविषयीं आक्रोश केवळ मध्यम वर्गाचा असतो. आणि शेतकरी किंवा मजूर वर्ग यासवधानें उदासीन असतो; “जो वर्ग उदासीन असतो तो शेळपट आणि स्वाभिमानशून्य आहे दुसरे काहीं नाहीं.” या तन्हेचे स्पष्टीकरण करणे म्हणजे सत्य लपाऱ्यें आहे. पेशव्यांचे राज्य असो की इंग्रजांचे राज्य असो खानदेशातल्या भिछ्लाची किंवा माथेरानच्या कातकन्याची स्थिते सारखीच असणार आणि तशीच शेतकरीर्गांची सामान्यतः स्थिति असणार. असे आहे तर त्यांनी स्वराज्य पाहिजे म्हणून आक्रोश करणाऱ्यास का मिळावे? आणि ते मिळाले नाहींत तर त्यास दोष का घावा? स्वराज्याविषयीं मागणी करणारानीं कारकूनवर्गांकडे दृष्टि ठेवून मागणी चालविली आहे, की देशातील अत्यंत कनिष्ठ स्थितीतला जो वहुजनसमाज आहे त्याच्याकडे लक्ष देऊन मागणी चालविली आहे याचा विचार केला पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे कीं सामान्य जनता आपले हित समजते आणि ते हित इम्रजाकडून अधिक संरक्षिले जाईल कीं हिंदी मध्यमवर्गांकडून संरक्षिले जाईल याविषयीं तिला काही अनुभवाने विचार करतां येतो आणि त्या जनतेचा शब्द परिणामकारी होतो. आणि तिला इम्रजाविषयीं विश्वास अधिक वाढला आणि तिनें तो व्यक्त केला तर त्यास गैर कां म्हणावे? मी उलट असे म्हणेन कीं तिनें तो धैर्यानें व्यक्त करणे तिचे राजकीय कर्तव्य आहे. सामान्य जनतेचा आपल्या समाजात मध्यम वर्गावर इंग्रज लोकापेक्षा अधिक विश्वास उत्पन्न होईल अशी स्थिति येऊ

लागली म्हणजेच स्वराज्याचा जन्म झाला असें मी समजेन. पण तसा विश्वास नसतां जनतेने आहे असे लोकलज्जेच्या भीतीने सांगणे मला नको आहे.

स्वराज्यप्राप्तीसाठी आपणांस जी घडपड करावयाची ती केवळ इंप्रजांस वाजूस सारून ती जागा भारतीयांनी भरून काढण्यासाठी नव्हे; तर भारतीय समाजाचा अभिमान बाळगणारे व भारतीय समाजाच्या दारिद्र्यावद्दल, कनिष्ठ राहाणीवद्दल किंवा सांस्कृतिक अप्रगतीवद्दल ज्यास लाज बाटेल असें हें सरकार बनले पाहिजे आणि तें तसें बनणे ही गोष्ट देशांत स्वराज्य स्थापित झाल्याशिवाय ब्हावयाची नाही. आणि सरकारच्या मानसिक स्थितीत वर सांगितलेली सुधारणा झाल्याशिवाय उन्नति होणार नाही. यासाठी खराज्य पाहिजे. त्या तज्ज्वली नोकरशाहीत भावनात्मक सुधारणा झाली तर इंप्रज नोकराचा वर्ग देखील आम्हांस नको असें नाही. आम्ही त्या नोकरांनी या राष्ट्राचे अंतःकरणपूर्वक नागरिकत्व पत्करले असें म्हणून आणि त्यांचा गौरव करू. इंप्रज लोक उच्च आर्थिक स्थितीशी परिचित असल्यामुळे इंप्रज नोकरांनी भारतीयांची आर्थिक स्थिति व सामाजिक स्थिति सुधारण्याचे मनावर घेतल्यास ते अथंत उपयुक्त सेवा करू शकतील यांत शंका नाही. वर सांगितलेली इंप्रजांची भावनात्मक सुधारणा उच्च वृत्तीचे भारतीय श्रेष्ठ अधिकारावर आल्याशिवाय होणार नाही. हिंदुस्थानांतील शासनाधिकार देशी लोकांच्या हाती येऊ लागल्याने प्रथमतः हे अधिकारीतर कदाचित इंप्रज नोकरांस गैरफायधाचे बाटेल; कां कां देशी लोक अधिकाराच्या जागा अधिकाधिक पटकावतील; पण इंप्रज नोकरवर्गांचेहि नुकसान न होतां उलट त्यास कार्यक्षेत्र बाटेल असा माझा अजमास आहे. हे म्हणणे जरा विलक्षण बाटेल आणि यासाठी ते विस्ताराने विवेचिले पाहिजे आणि त्याचे स्पष्टीकरण घरण्यास

जगातील सापत्तिक व बौद्धिक दृष्टीने भिन्न पायऱ्यांवर असलेल्या समाजाच्या स्पर्धेच्या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे, आणि जातिस्पर्धेपासून होणारी परिणामपरपरा समजावून घेतली पाहिजे.

ब्राह्मणेतर आपणास बरी स्थिति प्राप्त व्हावी म्हणून खटपट करीत आहेत, आणि त्यामुळे पुढारलेले आणि मागसलेले याच्यामध्ये स्वाभाविकतःच हितविरुद्धता आहे, ही गोष्ट जितपत खरीखोटी आहे तशीच सुशिक्षित इंग्रज व सुशिक्षित हिंदू याच्यामध्ये हितविरुद्धता आहे हीहि कल्पना तितपतच खरीखोटी आहे. इंग्रज हिंदूपेक्षा पुढारलेले लोक आहेत त्यामुळे विटिश राज्यातली पुढारलेली जात इंग्रज आणि मागासलेली जात हिंदी अशी माढणी केल्यास त्यात चूक काय आहे वरे? आणि हिंदुस्थानातल्या महारामागास शिक्षण दिल्यानें आणि नोकऱ्या धौरे देऊन उत्तेजन दिल्यानें जितपत उच्चवर्गाचें नुकसान होत असेल तितपतच हिंदी लोकास राज्याधिकार दिल्यानें इंग्रज लोकाचें नुकसान होईल.

इंग्रज मध्यमवर्गाची आणि हिंदुस्थानातील सुशिक्षित वर्गाची जशी स्पर्धा आहे तशीच हिंदुस्थानातच पुढारलेल्या आणि मागासलेल्या जातींन स्पर्धा आहे तर स्पष्टीकरणाच्या सौकर्यासाठी प्रथम ब्राह्मणब्राह्मणेतर जातीतली स्पर्धा विचारास घेऊ आणि त्या स्पर्धेमुळे देशातल्या दोन्ही वर्गांत वैर रहाणार कीं काय हा प्रश्न विचारास घेऊं, आणि त्या विचारापासून उत्पन्न होणारी सामाजिक विकासाचीं तत्त्वे हिंदी इंग्रज या स्पर्धेच्या विवरणास कशीं लागू पडतात हे पाहू ब्राह्मणब्राह्मणेतर प्रश्न आणि हिंदी-इंग्रज प्रश्न हे जरी पूर्णपणे सारखे नाहीत, तरी त्यात पुण्यकूल साम्य आहे, हे नाकबूल करता यावयाचें नाहीं. आणि जर ब्राह्मणेतराची उन्नति ही ब्राह्मणाच्या नुकसानीस कारण होत असेल तर त्या नियमानें हिंदी लोकाची उन्नति नोकरी करणाऱ्या इंग्रजाच्या नुकसानीस कारण

तीमुळे शाहाणवर्गाची चांगल्या तन्हेने, उपजीविका मिळविण्यास अडचण होईल असे नाही. कां कीं, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विक्रय, आणि स्थामुळे उत्पन्न होणारी व्यवहारपद्धति यांचा परिणाम असा होत आहे कीं, समाजांत आजच्या अनेकपट सुशिक्षित मध्यमवर्गाची जखरी उत्पन्न होत आहे; आणि ती आजच्या-पेक्षां उद्यां वाढतच जाणार. जास्त पुढारलेल्या देशांत या मध्यमवर्गाचीच वाढ अधिकाधिक होत जाते, आणि या मध्यमवर्गांचे राहणींचे स्वरूप अधिकाधिक उच्च तन्हेचे होत जाऊन त्याचा एकदर समाजावर परिणाम होतो. ही जी मध्यमवर्गाची वाढ होत जाते ती केवळ पूर्वकालीन मध्यमवर्गाच्या वंशवद्वांनें होत नाही, तर अशिक्षित आणि गरीब वर्गांतील माणसांना शिक्षण मिळत जाऊन त्यांचा मध्यम वर्गांत समावेश होऊं लागतो, यामुळे होते. मध्यमवर्गाच्या गरजा जशजशा वाढतात तसेतसा त्या पुरविणारा मध्यमवर्गहि वाढू लागतो. मध्यमवर्गाला रहावयास जास्त चांगली घरे लागू लागली म्हणजे तीं बाधणारे एजिनीअरब कॅट्रॉक्टर हे वाढावयाचे. एक घरे बाधणारा कॅट्रॉक्टर आपल्या आयुष्यांत बन्या प्रकारी ६० पासून १०० पर्यंत घरे बांधतो. तर लोकांची रद्दाणी सुधारत गेल्यास किती एंजीनिअरांची जखर वाढेल वरे? शिक्षण अधिक लागू लागले म्हणजे शिक्षक वर्ग वाढायचाच. ३० मुलांना एक शिक्षक हे प्रमाण धरले तर आणखी शिक्षकरूपी मध्यमवर्ग कितीतरी वाढणार आहे. याशिवाय शिक्षण वाढल्यामुळे छापखानदार, संपादकवर्ग हाडि वाढावयाचाच. प्रुक्के वाचणारा आणि सामान्य प्रतीचा शिक्षक यांची सांगचिक आणि सामाजिक स्थिति भिज नमते. या स्वाभाविक क्रियेमुळे समाजामध्ये मध्यमवर्ग वाढणार. मध्यमवर्गाची उच्चतर रद्दाणी, नवीन नवीन होणाऱ्या सुधारणा आणि उत्पादन व विक्रय ही मोठ्या प्रमाणावर करण्याच्या प्रवृत्तीचा

विकास यामुळे मध्यमवर्गांची वाढ एकसागर्खा होत जाणार आहे आणि वरील तीन प्रकारच्या वाढीमुळे जे कार्यक्षेत्र उत्पन्न होत आहे ते पुरवून रिकामा राहील इतका सुशिक्षितवर्ग उत्पन्न करील इतके हिंदुस्थानातील शिक्षण वाढले नाही आणि यामुळे ब्राह्मणवर्गांस ब्राह्मणेनवर्गामध्ये शिक्षणप्रसार झाला आणि त्यानी सरकारी नोकन्या जराशा अधिक मिळविल्या तरी त्यापासून फारसे नुकसान होणार नाही, एवढेच नव्हे तर मध्यमवर्ग वाढविण्यास ब्राह्मणेतराचीहि मदत होणार आणि यामुळे ब्राह्मणास कार्यक्षेत्रहि आधिक वाढणार. शिक्षण फार झाले इतक्याना नोकन्या कुठून मिळतील, अशा कुरकुरी आज आपण तीस वर्षे ऐकत नाहीं काय? असे असूनहि चागली माणें कामाळा मिळत नाहींत अजा तन्हेची खासगी धंघाच्या मालकाची ओरड नाहीं काय? रेल्वेसारख्या कंपन्याचीहि चांगलीं सुशिक्षित माणसे मिळत नाहींत म्हणून ओरड नाहीं काय? जे टोक युनिव्हर्सिटेतून बाहिर पडतात त्यापैकी रिकामे किती रहातात?

ब्राह्मणाच्या बदलणाऱ्या आकाशा, व उत्पादनादि आर्थिक क्रियाच्या पद्धतीत जे बदल होतात त्यामुळे मध्यमवर्गांची होणारी वाढ या अनेक कारणामुळे, ब्राह्मणेतराची सुवारणा आणि त्याचा सरकारी नोकरींत प्रवेश या गोष्टींनी, ब्रह्मणवर्गांचे नुकसान होण्याचा सभव नाही; आणि त्यामुळे महत्वाकाक्षी ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण याच्यामध्ये हितविरुद्धता नाहीं.

इंग्रज नोकराचेहि फारसे नुकसान न होता त्यास अधिक कर्तव्यक्षेत्र सापडून स्वराज्यामुळे त्याची आपणांन अधिक जरूरी करी घेणेल? जी नोकरशाही आज हिंदुस्थानाचा कारभार चालवती आई त्या नोकरशाहीच्या नोवरीस धक्का पांचून तिचे नुकसान होईल की नाहीं? आणि नोकरशाही अदृश्य व द्यापक हिताकडे

दुर्भक्ष्य करून निकट दिसणारे व्यक्तिहित साधण्याचा प्रयत्न करणार नाहीं काय ? आणि भारतीयांच्या महत्त्वाकांक्षेच्या विरुद्ध प्रयत्न करणार नाहीं काय ?

वर ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा प्रश्न चर्चेस घेऊन त्यांत असें दाखविले कों हा प्रश्न स्वरूपतः इंग्रज शासकवर्ग आणि देशी सुशिक्षितांचा वर्ग यांच्या संबंधाच्या प्रश्नापासून मिळ नाहीं; आणि तेये असेहि दाखविले आहे कों, ब्राह्मणेतर वर्ग सुशिक्षित झाल्याने ब्राह्मणांचे नुकसान न होता झाला तर फायदाच होईल. ब्राह्मण-वर्ग सरकारी नोकरीवाहेर जो किफायतीचा एकंदर व्यवहार आहे तिकडे लक्ष दर्ईल, मध्यमवर्गांची संख्यावृद्धी होईल आणि तीमुळे नवीन उत्पन्न होणाऱ्या गरजा पुरविणारा वर्ग वाढेल. जरी ब्राह्मणेतर वर्गांचा शिक्षणविकास आणि महत्त्वविकास झाल्याने ब्राह्मणांचे नुकसान होणार नाहीं असें असले, तरी ब्राह्मणेतरांच्या प्रगतीने ब्राह्मणांचे नुकसान होईल या कल्पनेने एखाद दुसरा अल्पदृष्टि ब्राह्मण, ब्राह्मणेतरांच्या शिक्षणविकासाविरुद्ध असणे शक्य आहे. त्याप्रमाणेच इंग्रज नोकरशाहीचे अदूरदृष्टि अवयव भारतीय स्वराज्यविकासाविरुद्ध असणे शक्य आहे. म्हणून भारतीयांची स्वराज्यापेक्षी महत्त्वाकांक्षा इंग्रजांस कितपत भोवेल याचा विचार केला पाहिजे. आणि तो मोकळेपणानें इंग्रजांपुढेहि मांडला पाहिजे.

या प्रश्नावर विचार करितांना आपणांला प्रथम स्वराज्योत्तर इंग्रजांची अनवश्यकता एकदम स्थापित होईल की काळांतराने स्थापित होईल याचा विचार केला पाहिजे. आत्मशासनार्थ प्रथलाचा अंतिम परिणाम जर इंग्रजांची शासनसंस्थेत अनवश्यकता इति असेहे पण तो काळांतराने म्हणजे सुमारे २५ वर्षांनी दिसून येणार असेहे तर आजच्या इंग्रज नोकरवर्गास स्वतःच्या स्थानासंवंधाने प्रदन उपस्थित होत नाहीं त्यांना खांच्या मुलांसाठी धंघाचा किंवा कार्य-

क्षत्राचा प्रश्न येईल आणि तो फारसा बिकट नाही. त्यास सर्व जग मोकळे आहे. इंग्रज नोकरांच्या मुलांना हिंदुस्थानांतच नोकरी पाहिजे असें नाहो; आणि मुलांने हिंदुस्थानात नोकरींत शिरावे म्हणून वापाची इच्छा असली तरी मुलाची तशीच असली पाहिजे ना? इंग्रज लोकांचा विरोध न होण्यास असली कारणे आहेत. तथापि स्वराज्य प्राप्त झाले म्हणजे, आहेत ते इंग्रज ताबडतोव घालवून देण्याचांच मसलत करावयाची असेल तर मात्र नोकर-शाहीचा सपाटून विरोध होईल. पण त्यावरोवर हेहि लक्षांत ठेवले पाहिजे की, इंग्रजांचे अधिकारी या नात्यांने जें स्थान आहे ते केवळ स्टेट सेक्रेटरी व विटिश सरकारच्या खुशीवरच अवलंबून असेल व त्याच्या अस्तित्वाचे समर्थन करणारीं दुसरीं कारणे नस-तील तरच त्यांचे स्थान जाईल. तथापि जोंपयंत हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जातींचा स्वकीयेतर हिंदी मंडळीपेक्षां त्रयस्य इंग्रजांवर विश्वास अधिक आहे, व इंग्रजांच्या कामाच्या हुशारीवर अविक विश्वास आहे तोंपयंत इंग्रजांचे उच्चाटन होणे अशक्य गोष्ट आहे. देशाला स्वराज्याचे पूर्ण दृक्ष मिळाले तरी लष्करी अधिकाराच्या जागांवरून इंग्रजांची हक्कालपट्टी आज होईल असें वाढत नाही. त्या तळ्हेची योजनाहि करण्याइतका लष्करी आत्मविश्वास आपल्या लोकांत आला नाही. आपल्या लोकांचा कटाक्ष विशेषकरून मुलकी जागांवर आहे. इंग्रज मुलकी नोकरांचा वर्ग येथे सुमारे अडचि हजार आहे. आणि राज्यकारभाराचे हिंदीकरण करावयाचे म्हणजे फक्त या अडीच हजार लोकांपुरता प्रश्न आहे.

जर आज संपूर्ण स्वराज्य प्राप्त झाले तर इंग्रज नोकरवर्गापैभी कांही माणसे आपखुपीने परिस्थिति बदलली म्हणून नोकरी सोडून चालते होतील; पण वरीचशी माणसे नोकरी सोडून जाणार नाहीत व

आपले प्रतिनिधीहि त्यांसे घालवूनहि देणार नाहीत असे वाटते. राज्यकारभाराचे कसेहि होयो, इंप्रज आहेत ते जावोत असे म्हण-प्याइतका आपला प्रतिनिधिवर्ग वेजवाबदार असेलसे वाटत नाही. कां कों तो स्वराज्य चालविषयाच्या अडचणी प्रसंग आल्यावर जाणाले. कांहीं देशी संस्थानांचा कारभार वराचसा पद्धतशीर चालवेला असतो त्यावरून स्वराज्य चालविणे म्हणजे देशी संस्थानांचा कारभार चालवि-प्याइतके सोपे आहे अशी समजून असल्यास ती चुकीची आहे. स्वराज्य म्हणजे देशी लोकांच्या नोकरशाहीचे राज्य नाही आजची स्वराज्याची कल्पना लोकशाहीची आहे, आणि लोकशाही ही चाल-विषयास राजसत्तेपेक्षा किंवा नोकरशाहीच्या सुलतानी पद्धतपेक्षा अधिक कठोण शासनपद्धति होय. केवळ देशी नोकरशाहीच्या हुक्मी सतेने राज्य चालविणे जितके कठीण आहे, त्यांपेक्षां लोक-शाहीस जागृत करून तिच्या सहकारितेने राज्य चालविणे अधिक कठिण आहे. स्वराज्य चालविणे म्हणजे काय याची माहिती देखील देशांतील बहुजनसमाजास पाहिजे. ती कल्पना नसली तर स्वराज्याची कल्पना कर्धाहि यशस्वी होणार नाही.

हिंदुस्थानचे राज्य चालविषयासाठी पत्रकरताना आपणांस प्रथमतः ही गोष्ट दक्षांत टेवावी लागेल की, राष्ट्राचे कर्ज नववद कोट पौँड आहे, आणि स्वावृद्ध राष्ट्रास दरसाल सुमारे ४॥ कोट पौँड ब्याज भरायें लागतेते ब्याज वेळेवर भरतां न आले म्हणजे हिंदुस्थानाची रोकड बाजा. रातील पत जाईल आणि धनकोष्या हिताताठी धन-कोला योग्य याट णारी ब्यवस्था करावी लागणार; म्हणजे सरी स्वराज्याचे दफ्त नाहीसे करून इंग्लंडला पुन्हा हिंदुस्थानाचा कारभार ढातीं ध्यावा टागणार आणि तसे करावयास इंग्लंडला जग भाग पाढील.

साडेचार कोट पौँड ब्याज उपा रकमेतून भरावयाचे ती पार्विनु उत्पन्नाची वाच होय. हे व्यापिक उत्पन्न तेरा कोट पौँड आहे.

म्हणजे दोनशे कोट रुपये दरसाल जमा वरावयाचे. ल्यातील ६० कोट व्याजासाठी घावयाचे आणि उरलेले रक्षणविकासादि कायां-कडे लावावयाचे असा हा मोठा धदा आहे. हा धंदा नेहमी काय-मध्या नोकरशाहीकदूनच चालावयाचा आहे आणि निवदून येणाऱ्या लोकांस याची जबाबदारी त्या मानाने कमीच वटावयाची. जर कर शिस्तीने गोळा केला गेला नाही, व वसूल गोळा करण्यासाठी साटेतीनशे कलेक्टरानी शिकस्त केली नाही तर कर्जाचे व्याज फिटण्याचे राहूच था, पण सरकारी अधिकाऱ्याचे पगारहि वेळच्या वेळेवर मिळणार नाहीत. यासाठी पैसे वसूल करण्याच्या जागावर खंवीर माणसे ठेपण्याची प्रवृत्ति रहाणार, आणि यासाठी ज्यास लोक भितात अशा अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्याकडे लोकांची प्रवृत्ति रहाणार. कर वेळच्या वेळेवर वसूल होण्यास ज्या गोष्टी लागतात, ल्यामध्ये लोकास कर देण्याचे कर्तव्य समझणारी जनता तथार होणे किंगा कर उत्पन्न करणाऱ्या अधिकाऱ्याचे भय वाटणे या गोष्टी अहंत. अशा वेळी जरी सर्व सत्ता लोकास जबाबदार असलेल्या दिवाणाच्या हाती आली तरी ते दिवाणहि परकी नोकरशाही बोरेच दिग्स आपल्या हितासाठीच चाढू ठेवतील असा समय आहे, बगालमधले मोठमोठे जर्मानदार आपल्या रक-मेची वसूली करण्यासाठी पठाण नेमतात, व ते नेमताना जी वृत्ति पाठीमागे असते, तीच वृत्ति करवसूलीच्या कारभारापर परकी नोकर-शाही ठेवण्यास उत्तेजन दर्इल.

प्रश्न असा उत्पन्न होईल की, परदेशात स्वराज्य आहे ना ? तेयेही स्वकीय नोकरशाहीनेच कारभार चालविला आहेना ? तर हिंदुस्थानातच कारभार चाढू रहाण्यास आणि सर्कीने कर वसूल होण्यास परकीय नोकरशाही कांठेबाबी लागेल ? इतर स्वतंत्र देशाचे कसे चालते ? याला उत्तर घावयाचे म्हणजे जगाच्या व्यव-

हाराकडे नजर फेकली पाहिजे. जेथे राजशासन जाऊन ग्रजाशासन आणे अशा प्रसंगी वन्याच वेळा सरकारी पैशाच्या वसूलीची अडचण हि झाली आहे. लहान लहान राष्ट्रे तर मुख्यतः जकातीवरच चाललेली आहेत, आणि लोकसत्ताक राज्यांत अप्रत्यक्ष करावे स्तोम पुष्कलच आहे. अमेरिकेत संयुक्त संस्थानांचे सरकार मुख्यतः जकातीवरच चालते. संस्थानसरकार मुख्यतः दायकेन्सचे पैसे, कंपन्यावर कर, घारशावर कर इत्यादिकांवर चालते, आणि नगर किंवा खेडे हे जर्मानीच्या करावर चालते. म्हणजे जे सरकार जितके दूर व आपासून होणार फायदेहि जितके दूरस्य तितके व्या सरकारास अप्रत्यक्ष कराकडे वठायें लागते. जेव्हां त्या कराचा फायदा प्रत्यक्ष लोकांना दिसत आहे, तेव्हां तो वसूल करणे सोर्वे जाते. यासाठी, शिक्षणासारख्या वन्याचशा गोटीचा बोजा स्थानिक संस्थांकडे टाकण्याची आणि त्यावृद्ध लांगांच पैसा उभारावयाला लावावयाची शक्कल सध्यांच्या मुंबई सरकारने अंगिकारिली आहे, आणि ती बरीचवी सशास्त्र आहे. आपल्या देशांत आतां करपद्धति ही शासनपद्धतीवरोवर बदलत जाणार आहे. कर प्रत्यक्षफल होत जाण्याची क्रिया इलुइलु होत जाईल, ये ग्रजेची करावृद्ध सहानुभूति वाढत जाईल. पण तोंपर्यंत कर अधिकाराच्या जोरावर वसूल करण्याची क्रियाच करावी लागणार.

आपल्या देशांतील कारभार आपणांस पूर्वेत्रिमार्णेच चालवावा टागणार नसून व्यांत फारच बदल करावा लागणार आहे. म्हणजे भविध्यकाळीन राज्यकारभार म्हणजे सुरु केलेले यंत्र पिरवीत रद्दांने नव्हे, तर विशिष्ट क्रिया करण्यासाठी नवीन यंत्रयोजना करणे आहे. उदाहरणार्थ-आपली करपद्धतिच प्या. ही करपद्धति सुलतानी कारभारास साजेल अशी आहे, दीक्षित्याक फारभारास साजेशी करपद्धति नव्हे. त्यामुळे बदललेल्या शासनपद्धतीत योग्य अशी

करपद्धति बनवीत गेले पाहिजे, आणि ती करपद्धति बदलताना देखील देशाच्या कारभाराची पत राखिली पाहिजे देशांतील शासन-संस्था जर एकसत्तास्वरूपी असेल तर राज्य चालविणे सोऱ्ये असतें. राजाचे पद अढळ असतें, त्याच्या हातीं सर्व सत्ता असते, प्रजेने हुं कां चूं केले तर प्रजेस रहे लगावून सरळ करतां येतें, आणि वसूल विनबोभाट होतो, त्यामुळे सरकारला नोकरांना घावा लागणारा पगार वसूल करतां येतो. राजाचे पद जाऊन तेयें निवडलेला अधिकारी आला म्हणजे त्याला लोकांवर हवे तसे कर लादतां येत नाहीत. त्याला पुन्हां निवडून यावयाचे असते, व त्याचे लक्ष, कोणते कर लैकर वसूल होतील, कोणत्या कराचे दृश्य फल लोकांस दाखवितां येऊन करलादणीस जोर मिळेल इत्यादि गोष्टोवर असते. एवंच व लोकशाहीमध्ये लोकांची मनोरचना ओव्हर्हून शासनसंस्थेला अवश्यक असे ठराव पास करून घेण्यांचा बोजा कायम अधिकारीवर्गावर पटतो, व यासाठी लोकांना वळवून, कूळच्या उढवून घाटेल तें पास करून घेण्यात तरबेज असलेले लोक इंप्रजांत मिळतील व अपले सत्ताधारी लोक त्यांस पसंत करतील असा बराच संभव आहे.

आज जे नोकरी करीत आहेत त्यांची नोकरी शावूद राहील ही गोष्ट इंग्रज अधिकाऱ्यांच्या नजेरस आली म्हणजे त्याचा लोकशाहीस विरोध कर्मी कर्मीच होत जाणार. त्यास हिंदुस्थानची चाकरी वंश-परंपरेने करावयाची आहे असें नाही. बापाची योजना मुलास योडीच पसंत पडत असते. मुलगा स्वतःसाठी योजना स्वतःच करीत असतो. जे आज हिंदुस्थानचे नोकर आहेत त्यांचे मुळगे इंग्लंडांत राहतील किंवा कानडा, दक्षिण आफिका व आस्ट्रेलिया इकडे देखील जातील. आपल्याकडे इंग्रज अधिकाऱ्यास जे पगार मिळतात ते दिसताना जरी मोठे दिसतात तरी संपन्न राष्ट्राच्या मानाने-

ते पगार काहीं विशेष नाहीत. कानडामध्ये सुतार किंवा गवंडी २५ पासून ३० रुपये रोज मिळ वितो, लापुढे हिंदुस्थानांतील मंजरचा पगार काय? हुपार गवंडी किंवा सुतार आपल्या आयुष्याच्या उत्तर भागांत कांटूकटर होतो व तो साळचे दहा हजार टोंडरपर्यंत मिळवू शकतो. खुद इंगलंडमध्ये पगार कमी आहेत; पण तेथेहि कंपाक्षिटर किंवा ग्रेसमन रोजचा १ पौंड घेतो. अशी जर रियति आहे तर सुशिक्षित इंग्रजांस हिंदुस्थानांतील जागा हे इतके माठे घवाड घाटत नाही की त्यासाठी त्यांनी साम्राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष कराऱें; आजच अशी स्थिति झाली आहे की, इंगलंडांतील सुशिक्षित तरुण त्यांचे स्वागत करण्यास जो देश तयार नाही म्हणून त्यांचो समजून झाली आहे सा हिंदुस्थानांत नोकर म्हणून यावयास तयार नाहीत.

आजच्या इंग्रज नोकरवर्गाची भाकरी स्वराज्य आले तरी जवळ जवळ आहे तरीच चाढ राहीलसे वाटते. पण अशीहि शक्यता आहे की, इंग्रज नोकराचे अस्तित्व, आणि इतर इंग्रजांचे समाजांतील प्रतिष्ठित स्थान, स्वराज्य प्राप्त झाले तरीहि चढवू राहील, आणि असे होण्यास आर्थिक कारणे आहेत. आणि आज इंग्रज जो केवळ हातांत चावू असलेला मनुष्य अशी कल्पना आहे ती नाहीशी होऊन देशाच्या प्रगतीस सहाय्यक अशी वस्त्रना होऊन इंग्रजांचे प्रागुरुच्य रहाणार आहे, मात्र तसेहि होण्यास आजच्यापेक्षा निराळे इंग्रज हिंदुस्थानांत यावे दागतील व नोकरीत नवीन शिणाच्या इंग्रजांस निराळ्या भावनांनी काम हाती प्यावें दागेल. हिंदुस्थान सरकारने आतापर्यंत जे राज्य चालविले ते चालविण्यात सरकारची इभ्रत देखील ठोकात पूर्णपणे राखली नाही. सरकारच्या इंग्रजांपेक्षा गोच्या कातद्यैची इभ्रत अधिक राखटी. गोच्या गुन्हेगारास स्वर्यं प्रेरणेने पकडण्याची काळ्या अधिकाच्याची दाती प्रचितच दोरी.

जातीची इम्रत लोकांत राखण्याच्या इच्छेने वदमाप इंग्रजांस सरकारने जे संरक्षण दिले त्यामुळे व शासनसंस्थेच्या सुलगतानी पद्धतीमुळे इंग्रज नुसता हुक्म करणारा आणि पगार खणारा अशी कल्पना झाली आहे व यामुळे आपल्या राष्ट्रीय विकासास मदतनीस या दर्शने आपण इंग्रजांकडे पहात नाही. पण त्या दर्शने देखील मदत करण्याची इंग्रजांची योग्यता आहे, आणि तसें करुं शकणारा वर्ग त्याच्यामध्ये आहे. आणि तो आपल्याकडे येईल असा मला दृढ भरवंसा आहे. स्वराज्यांत इंग्रज नोकर हिंदुस्थानांत येणार नाहीत असे नाही. उलट केवळ उपयुक्ततेच्या तत्त्वावर (जेतृवर्गाचा प्रतिनिधि म्हणून नव्हे) पुण्यकळ इंग्रज येथे येण्याचा संभव आहे. त्या कला आज हिंदुस्थानांत नाहीत व इंग्लंडमध्ये आहेत त्या येथे येणारच आणि त्या इंग्रज मनुष्यांमार्फत येतील. नवीन शोध लागले म्हणजे त्या शोधामुळे जां कार्यपरंपरा उत्पन्न होते ती प्रथम इंग्लंडांत होणार व नंतर तिला व्यावहारिक स्वरूप आले म्हणजे ती कला इकडे हि येईल येथे इंग्लंडांतून कायमचे नोकर जरी आले नाहीत तरी ताखुरते असे पुण्यकळच येतील.

जगाचा एकंदर व्यवहार व दू लागला म्हणजे भांडवळ व मजूरी यांचे स्थलांतर होत जाते. फिजीमध्ये इंग्लंडचे भडवळ व हिंदुस्थानाची मजूरी मिळून तेथील प्रदेश भरभराटला. जेथे सुधारणा अधिक प्रगत झाली आहे, तेथून उत्पादनाक्रियेच्या वरच्या जागा पटकवणारा वर्ग येतो व भांडवळ येते; आणि कमी सुधारलेल्या देशांत उत्पादन वाहू लागते आणि लोकांची स्थिति सुधारत जाते. एक कर्ती मनुष्य आला म्हणजे तो शेंकडो लोकांस उद्योगास लावतो असा अनुभव आहे. जो कुशल फोरमन शेंकडो लोकांना कामाला लावून स्थान्याकडून काम काढून घेतो, तो गिरणी मालकांनां हथा असतो; स्पाप्रमाणेच जो अधिकारी स्वस्थय व शांतता राखून लोकांना परि-

श्रम करून पैसं मिळविण्यास उत्तेजन देतो तो राजे लोकांस व जवाबदार अधिकाऱ्यांत हवा असतो. इंगलंडमध्ये उत्पादनाची किया अधिक विकासाली आहे; आणि हिंदुस्थानांत ती विकासावयाची आहे. त्यामुळे येथील वाढते धंदे आणि व्यवहार हीं चालविण्यास इंगलंडासारख्या देशांतील माणसांची गरज लागणारच. इंगलंडपंक्षां अमेरिकेमध्ये काहीं गोष्टी अधिक वृद्धेंगत झाल्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी इंगलंडांत सुरु होऊ लागल्या भूणजे इंग्रज लोक अमेरिकन माणसे आणतात. माझी अशी समजूत आहे की, हिंदुस्थानांत जितके इंग्रज चांगल्या पगाराच्या जागेवर आहेत त्यांपंक्षां अधिक अमेरिकन इंगलंडांत नोकरीला असतील. हिंदुस्थानी मंडळीस आपल्या धंद्यासाठी नव्हे, तर सामाजिक व राजकीय सुधारणेसाठी देखील पाश्चात्य मंडळांची गरज टागेल. राजकीय चळवळींना देखील इंग्रज धुरीण आणणांस चालतो आणि आपल्यासाठी तो चांगले काम करू शकतो असा अनुभव आहे. तरीच गोष्ट सामाजिक व्यवहारांची आहे.

लोकशाही चालवावयास जी यंत्रसामुद्री लागते ती आपल्याकडे काढान्तरानेच तपार होईल; पण इंगलंडमध्ये व अमेरिकेमध्ये आजच तपार असून लोकशाहीच्या संवर्धनाच्या प्रसंगी ती आयती येण्याचा संभव आहे. लोकांस जागृत करण्यासाठी ज्या मोहिमा तपार कराव्या लागतात त्या मोहिमांचे व्यवस्थापक देखील आपल्याकडील एकमेकांविश्व लढणेर पक्ष इंग्रजांनुच घेतील लोकात चळवळ न्हावी व लोकमतामध्ये जोर उत्पन्न ढावा घणून आपल्याकडील चळवळीसाठी काढलेली वर्तमानपत्रे इंग्रज संपादक नेमीत नाहीत काय ! लोकमान्य टिळकांच्या खालोखाल नोकरशाहीस उपदेशापी व त्रासदायक वर्तमानपत्रकार घणून भासणाऱ्या हार्दिनेनला आपल्याच लोकांनी आणले नाही काय ! सोशेंटिश्नमंडा अनुकूल अशी मते आपल्या देशांत पसरत आहेत, अशा प्रसंगी सोशेंटिश्नमंडी तरफ-

दारी व प्रचार करूं पहाणारे इंग्रज आपल्या देशांत आले तर ते स्वाभाविकपणे येथील तद्विध लोकांचे पुढारी बनणार नाहीत काय? आणि पुढारी बनून मंत्रिपदाप॑यंत पॉहोंचू शकणार नाहीत काय? या सर्व गोष्टी लक्षांत घेतल्या असतां लोकशाही म्हणजे केवळ देशी लोकांना मोठ्या किफायतवार जागांची खेरात व इंग्रजाची हकाल-पट्टी असे मुळोंच होणार नाही; आणि इंग्रजांची अनवश्यकताहि उत्पन्न होणार नाही; लोकशाहीमध्ये सरकार हें लोकांचे नेतृस्थान आहे, आणि अधिकार नेतृत्वाच्या गुणावर मिळतो हें खरे; पण नेतृत्वास लागणार गुण उत्पन्न होण्याची शाळा म्हणजे अधिक प्रगतराएँ होत व अधिक प्रगत राष्ट्रांत तयार झालेले लोक स्वाभाविकपणे अप्रगत राष्ट्रांत प्रामुख्य मिळवतील अशी कल्पना करा की, निरनिराळ्या देवळांत जमा होणारा पैसा हा लोकसुधारणे-साठी शिस्तवार खर्च करावयाचा आहे, तर तो पैसा खर्च कसा करावा? देवळांचे दृश्य सुधारण्यासाठी, देवळे आरोग्यकारक करण्यासाठी, समाजांतील सुशिक्षित वर्गास तीं आकर्दक करण्यासाठी आणि नैतिक आचरणाचा समाजात परिपेप करणारे यंत्र किंवा प्राचीन विद्येचे स्थान बनविण्यासाठी किंवा समाजाच्या दानशक्तीचे केंद्रस्थान म्हणून देवळांचे नैतिक समर्थन होण्यासाठी देवळांची सुधारणा कशी करावी, या गोष्टी सांगण्यास आणि लोकांचे मन वळवून त्या सर्व गोष्टी कायदेशीर व पद्धतशीर रीतीने घडवून आण-ण्यास पाश्चात्य दानसंस्थानांत काम करून तयार झालेली माणसेंच अधिक उपयोगी पडतील. तोच प्रकार निकृष्ट वर्ग सुधारण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येईल. कामकारी वर्गांची एकंदर आयुध-क्रमाची सुधारणा बहावी म्हणून जर प्रयत्न करावयाचा असेल तर त्यांच्यामध्ये घटना घडवून आणणे, त्यांच्या सुखाकडे अधिक लक्ष दिल्याने धंद्याचे कसे कल्याण होते हे माळकांस भासविणे, माळ-

काच्या किफायतीपर मजुराचा फायदा अगलवून आहे इत्यादि गोष्टी मजुराच्या मनात ठसपिणे, ल्याचे सप माळकास बुडून न देता मजुरास फायदेशीर करविणे, मजुरास कर्जचाजारीपणातून मोकळे करणे, ल्याची रहाणी सुधारण्यासाठी त्याच्याच अपेक्षा वाढपिणे, मजुराच्या गरजा वर्तमानपणातून व्यक्त करणे, त्याच्या मताचे म्हणजे संघाचे स्थानिक शासनसंस्थापर वजन पाडणे इत्यादि गोष्टी करण्यास इम्रज कामकल्याच्या पुढाऱ्यातून येणे काम करण्यास कोणा आले तर तेच अधिकच चागल्या तर्हनें काम करतील.

पूर्वीक विरेचनाप्रस्तुत असें दिसून येईल की, लोकांच्या हातीं सत्ता आली तरी इम्रज नोकराचे ल्यापासून फारसे नुकसान नाही. लष्टरी अधिकारी सर्व हिंदी करा व इम्रजास वाढून टाका असें आज कोणी म्हणणार नाही, व मुटकी अधिकाऱ्याकडे लक्ष दिलें तरी व्याज-फेडीच्या जबाबद रीमुळे राज्य लोकतत्रानुसारी झालें तरी सरकारास लागणारा खर्च चालविण्याच्या आवश्यकतेमुळे आजच्या लोकांस वर्तमान इम्रजास आमचे दिग्गण प्रकारी काढून टाळणार नाहीत. एर्हेच नव्हे, तर पुढे इम्रजाचां जखर निरोक्त्या कारणाने लागणार आणि इम्रज दृक्षय साडणारा आणि सर्व उत्पन्न खागारा राक्षस या स्वरूपात टोऱास न दिसता आमच्या विकासास सहाय्यक आणि समाज-विभासविषयक अनुपर आमच्या अगोदर घेतलेला मनुष्य या नात्याने येऊन त्याचे स्वागत या देशात अधिक अंत फरणपूर्वक होईल. म्हणजे इम्रज व हिंदी यामध्ये स्वराज्योत्तरकाळात खोरा भैरो व खोरे प्रेम वाढल्यावाचून रहणार नाही एरच स्वराज्यजोपासनेविरुद्ध नोकरशाहीचा विरोधाहि वाढून टाकतां येण्याजोगा आहे, व त्यासाठी देखील ग्रयल पाहिजे. देशातोंक लोकांस महत्त्वाचे स्थान यांची दायरी यांनी धाढविण्यानेच प्राप्त होत जाईल. म्हणून देशात विकास घरणे हें देशाचे मुख्य फर्तव्य होते

प्रकरण ९ वें.

स्वराज्यप्राप्ति न होण्याची अशक्यता.

जर स्वराज्यासाठी चळवळ करण्यास आज पद्धतशीर प्रारंभ करावयाचा झाला तर या चळवळीची केवळ आत्मोन्नतिप्रता लक्षांत आली पाहिजे. आपल्या उन्नतीच्या मार्गात जर कोणते अत्यंत मोठे विध असेल तर सर्व जग आपल्या उलट आहे ही खेटो व उत्साहभंजक कल्पना टोकांच्या मनांत भरली आहे हे होय. ही कल्पना इम्रज विरुद्ध हिंदी उदाहरणे पाहून, आणि पेसेखाऊ इम्रज अधिकारी कसे सुटून जातात त्याचा अनुभव घेऊन टोकांत सहज आली व पुष्कळ शंशी आपल्यांतील राजकारणी मंडळी शासनविषयक प्रश्नावर विचार करून ज्या निर्णयास पोंचली तो निर्णय टोकांत पसरला त्यामुळे आली. त्यावरोवर अविश्वास मात्र अमर्याद वाढला. इंग्लंडमधील टोक लुचे आहेत, सरकारी अधिकारी महालुचे अहेत, त्यांचे प्रत्येक करणे देशांचे नुकसान ब्हावें म्हणून योजलेले आहे. आम्ही दुर्वळ ब्हावें दुर्बुद्ध ब्हावें असा सरकारचा हेतु आहे, आणि इंग्लंडांतील सर्व टोकांचे पोट हिंदुस्थानच्या चौरावर अवलंबून आहे इत्यादि गोष्टी गेल्या पिंडीच्या भनांत फारच पकवया वसल्या होत्या. या कल्पना जुन्या काळी देखील सर्वांशी सत्य नव्हत्या. इंग्लंडांतील कांहों त्रिटिश मुस्तक्यांच्या व हिंदुस्थानांतील विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मनांत कदाचित् हिंदुस्थानाने दुर्वंल राहिले पाहिजे, हिंदुस्थानाची प्रगति म्हणजे-त्रिटिश राज्यांची समाप्ति होय, इत्यादि भावना असतील यांत शंका नाहीं, व हिंदुस्थानच्या देशविकासाचे तत्त्वहि येथील इम्रज अधिकाऱ्यांस पूर्णपणे कबूल नसेल, आणि हिंदुस्थानावरील अधिकाराचा

दुरुपयोग करून इंग्लंडातील व्यापान्यांची धन करावी या गोष्टीस ते देशाभिमान समजत असतील, किंवा ब्रिटिश व्यापारी व कारखानदार यांस नफा मिळवून घावयाचे प्रयत्न केवळ देशाभिमानामुळे होत नसून गुप्तपणे मिळणाऱ्या कमिशनमुळे होत असतील. वरील प्रकारच्या दोन देशातील हितवैरुद्धयाच्या कल्पना इंग्लंडातील अनेक मुत्सव्यांच्या अजून मनांत असतील असें वाटते. गेल्या पिंटीतलंया हितवैरुद्धयाच्या कल्पनेच्या प्रावल्यामुळे इंग्लंड आमचे वाटोळे करण्यासाठी बसले आहे अशा तऱ्हेचा समज लोकांत प्रसृत झाला असल्यास त्यांत नवल नाही. व उथांवीं तो प्रसृत केला असेल त्यांच्यावरहि दोप नाही. आजहि आपण जर असें विधान केले कों, हिंदुस्थान सरकार अजून सर्व ब्रिटिश जनतेचे प्रतिनिधि झाले नाही, तर कांहीं अंशी ब्रिटिश चौरटेमंडळाचे हस्तक आहे आणि ते बादशहाच्या नांवाने अधिकार चालवून हिंदुस्थानातील लोकांची तर सोहूनच घा पण ब्रिटिश जनतेची सेवा वरोवर करीत नसून कांहीं इंग्लंडातील नफेवाजांची धन करण्याकरिता राज्यकारभार चालवीत आहे, तर ते विधान पूर्णपणे खोडले जाणार नाही. तथापि हेहि सांगितलें पाहिजे की चौरटेमंडळाचे प्रतिनिधित्व हिंदुस्थानसरकारच्या कारभारांत कमी कमी होत असावे, आणि कारभार कालच्यापेक्षां आज अधिक न्यायतत्त्वावर चालत असावा. दिवसानुदिवस हिंदुस्थानांत न्याय होत जाईल अशी अपेक्षा आज उत्पन्न झाली आहे आणि यासाठी सनद्दीर चळवळीवर विश्वास वाढविण्यास आणि राज्यकांतीध्या आषइपक्तेच्या कल्पना लोकांच्या मनांदून घाटवण्यास आणि त्यावरोवर प्रयत्न वारण्यास प्रवृत्त करणारो आशा उत्पन्न करण्यास आज काळ अनुकूल आहे.

आमची आजची आशामयता उत्पन्न होण्याचे कारण इंग्लंडातील लोकांचा य मुरसद्योचा स्थभाव यक्षिणोंची कोडी यापरटी

जाऊन एकदम पालटून गेला त्यामुळे उत्पन्न झाली अशांतला भाग नाही. तसा जर पालटला असता आणि उदारवृद्धीचे वातावरण एकदम उत्पन्न होऊन हिंदुस्थानाला जर अधिक न्याय मिळत गेला असता, तर इंग्लंडवर आमचा विश्वास मुळोच नसता. कॉलनी हातची गेली तरी हरकत नाही, पण न्यायाचे व समतेचे तत्त्व मरतां कामा नये अशांतन्हेचे वातावरण फार दिवस टिकत नाही. या प्रकारची वृत्ति फ्रान्सने एकदांच आणि ती तत्त्वोत्साहाच्या भरांत दाखविली होती. आज इंग्लंडची नीति अधिकाधिक उदार होत चालली आहं ती भावनात्मक औदार्याच्या लाटेने उत्पन्न झाली नसून अधिक व्यवहार-झतेने उत्पन्न झाली असें आमचे मत झाले आहे आणि तोच आमचा विश्वासस्तंभ आहे. हिंदुस्थानास अधिक स्वातंत्र्य मिळाल्याने देशाचा विकास होत जाईल, तो इंग्लंडशी आर्थिक सहकारिता अधिक चांगली करून शकेल, हिंदुस्थानात उघोगधंदे घाठावें हें इंग्लंडच्या फायद्याचे आहे आणि हिंदुस्थानास पारंत्र्यांत ठेवणे इंग्लंडला नुकसानकारक आहे हें आर्थिक व शासनविषयक तत्त्व कांही मुत्सव्यांस समजू लागले आहे. *तथापि बन्याच इंग्रज मुत्सव्यांस व कांही अधिकान्यांस हें समजले असून उमजले नाहीं असें दिसते; व कांहीस समजलेहि नाहीं ही आजची स्थिति आहे. या दोन देशांच्या आर्थिक विकासांतील अन्योन्याश्रय स्पष्ट दिसत असल्या-मुळे आम्हांस असा विश्वास वाटतो की, जितप्रदेशाची चौरी करावी असल्या तन्हेचे विचार व मूर्ख कल्पना जर इंग्लंडांतील मुत्सव्यांच्या ढोक्यांत असतील तर त्याहि आम्ही काढून टाकूं आणि हिंदुस्थानाला स्वराज्य देण्यास इंग्लंडांतील मुत्सदी आज जरी एकजात विश्व असले तरी त्याचाहि विरोध काढून टाकूं शकूं.

ज्याप्रमाणे कारखानदार व मजूर याचे हितसंबंध एकमेकांच्या हिताशीं संलग्न असतात. त्याप्रमाणेच दोन देशांतले संवंध असतात;

आणि ज्याप्रमाणे मजुरांस आएले हितरक्षण करण्यासाठी संप करावा लऱ्यात तर ती गोष्ट बेकायदेशीर ठरली जात नाही त्याप्रमाणेच दोन देशांच्या एकमेकांतील संबंधाची गोष्ट आहे. समाजांतील शासकर्त्तर्ग आणि प्रजा याच्यांसंबंधीची गोष्टहि तशीच आहे. दोन पक्षांमध्ये जे संबंध आज अस्तित्वांत आहेत त्या संबंधांतल्या कांही अटीमुळे एखादा पक्ष जर नुकसान पावत असला तर नुकसान पावत असलेल्या पक्षास प्रसंगी असहकारिता करून, अस्तित्वांत असलेल्या संबंधाच्या अटी बदलून घेण्याचा आणि ज्यामुळे र्यापार आणि दलगवळण वैरो दुखानें चालेल अशा अटी स्थापन करून घेण्याचा अखल्यार जसा नेहमीच्या व्यवहारांत आहे, तसाच तो राजकारणांतहि स्थापन करावयास हरकत नाही हैं तत्त्व आज कोणासहि तात्त्विक दृष्ट्या अमान्य करतां येणार नाही तथापि राजकारणांत हातून बठत नाही ही गोष्ट जर्मनीस दोस्त सरकारे गिरी उजास्पद रीतीने वागवीत आहेत त्यावरून दिसून येईल. पण युरोपांतील सर्वे राष्ट्रे अमेरिकेचीं फ्रणको झाल्यामुळे सर्वे राष्ट्रांतील लोकांचे उघोगधंदे चालिले पाहिजेत असे अमेरिकेस वाढून अमेरिका यूरोपांतील राष्ट्रांना सहकारितेचे तत्त्व स्थीकारावयास टावील. ज्याप्रमाणे मजूर व कारखानदार यांमध्ये उढा ऊपतो त्यांत आणि मजूरवर्गाची यशस्विता त्याच्या घटनेवर अगलेंबून असते, तशीच गोष्ट हिंदुस्थान व इंग्लंड यांतील आजच्या संबंधाविषयी म्हणता येईल. हिंदुस्थानांतील सर्वे लोक त्याच्या उत्पादक व प्राहक या नायानी इंग्लंडशी संवद आहेत आणि त्यामुळे राजकारणाचा प्रश्न म्हणजे केयळ आर्थिक प्रश्न आहे. म्हणून राजकीय प्रश्नांसु आर्थिक संप्रामांतील उपाय लाभण्यास हरकत नाही. अर्थात् आजची राजकारणाची चळूयळ अनिष्ट संबंध काढून टाकून इट संबंध स्थापन करण्याकरितो

आहे म्हणजे इगलंडचा हिंदुस्थ नशी सवंग अधिक न्यायाचा व अधिक भक्तम पायावर उभाराऱ्यासाठी आहे.

आम्हास हिंदुस्थान आणि इगलड किंवा जनता आणि शासक-वर्ग याच्या अटी तात्पुरत्या फायदातोटयासाठी बदलून पाहिजेत असें नाही तर सध्याच्या सरकारापेक्षां उच्च प्रकारची व अधिक सेगाक्षम शासनस्था लोकास घावयाची आहे म्हणून बदलून पाहिजेत.

लोकाखून कर गोळा करणे हे सरकारचे प्रवान कर्तव्य नव्है तर लोकरक्षण व लोकसुधारणा ही मुख्य कर्तव्ये आहेत व कर बसपिणे इत्यादि गोष्टी ती कर्तव्ये साध्य होण्यास साधन म्हणूनच आहेत. नाही तर कर उत्पन्न करण्याचे प्रयोजनच नाही ज्या नोकरशाहीच्या तापदीत आज दोडशे वर्षे हिंदुस्थान पडले आहे त्या नोकरशाहीने लोकसुगरणेचे काम आजपर्यंत काय केले ? सरक्षणाचे काम 'वरे' केले आहे, असें नोकरशाहीच्या तफेने म्हणता येईल. तथापि "चागले केले आहे" असें शब्द नोकरशाहीस कितीहि अनुकूल बुद्धी ठेवली तरी तोंडातून निघत नाहीत. परचक्रापासून रक्षण केले पण पैमे लष्करी खचांत अडकून सर्व प्रकारच्या आर्थिक व आरोग्यविषयक सुधारणा अशक्य केल्या, त्यामुळे लढाईपेक्षा अधिक लोक मृत्यु पावतात. लोकप्रगति आज १५० वर्षे खुंटली आहे. असली नोकरशाही फार वर्षे चाढ राहील तर लोकप्रगति व लोकशिक्षण कधीच होणार नाही तीस कोट लोकांचे भवितव्य आता नोकरशाहीच्या ताब्यात ठेगणे व देशातील सर्व देशाभिमानी लोक तिच्यापुढे दुर्बल व कस्पटासमान ठेगणे या तस्तेची शरस्त्रपद्धति दूळपर चाढू रुहिल्यास आणि ती हिंदुस्थानातील लोक स्वदेशदोहाच्या भयकर पापाचे धर्ना होतील नोकरशाहीच्या नाटायखाचे एकच उदाहरण देतोः— कै. ना गोखले यानी पवरा

वर्षांपूर्वी सकीध्या शिक्षणाचा कायदा पास करून घेण्यासाठी प्रय केला. त्या प्रयत्नाच्या अगोदरच यास मुश्किलांचे भत अनुकूळ हे असे आढळून आले. असे असता सर्वोत्तमभक्षक नोकरशाहीने कायदाने मुथरणा करण्याच्या योजनेसे फारसे पुढे जाऊ दि नाही. दरसाळ ती चळवळ पुढे ढकलण्यास अगर फेटाळून टाकण्यास कांहीं तरी कारण असायचेच. कोणते तरी कारण काढून त योजना फेटाळण्यांत यावयाची आणि सरकारी कौशल्य, लोकांनी पुआणलेली खटपट लापाडून कशी टाकावयाची, आपले पगार कानाढवून घ्यावयाचे आणि लोकप्रतिनिधिपैकीं कांहीनां दिवाणगिरी सारखी पदवी देऊन अपयशाचे खापर लांच्या माथी कसे फोडायां असल्या हुशारीत खर्च झाले आहे, हें लक्षण नोकरशाहीच्या विश्वासा हृतचेच काय? नोकरशाहीमध्ये प्रगतीच्या उत्साहाचा अभाव आहे एवढेच नव्हे तर तिचे आज नैतिक अध.पतन झाले आहे, आणि ल्यास मुख्य आजची डायाकीं कारण आहे. तीमुळे कौन्सिलांतील वातावरणचे इतके दूषित झाले आहे की, तेथील राजकारणास केवळ 'ठकवाठकवीचे पवित्रे कसे 'टाकावे ते दाखविण्याचे स्थान,' असे घाणेरडे स्वरूप आले आहे. आपल्यांतील प्रतिनिधींनी कौन्सिलमध्ये नोकरशाहीविरुद्ध यशस्वी काम करावयाचे म्हणजे काय? तर असल्या लपेंडाग्रांच्या गोष्टीतून पार पडण्याताठी कुटिलतेचा तरवेजणा संपादावयाचा हें होय. अशा प्रंसगीं सामान्य मनुष्य प्रश्न करितो की शासनसंस्था कौटिल्याची जोपासना करण्यासाठी आहेत की, मुधारणेसाठी आहेत?

सध्याचीं राजकीय परिस्थिती समजण्यास आपण दुसरे सोपेसे उदाहरण घेऊ. कल्पना करा की, मोर्या जमीनदाराचा अगर संस्थानिकाचा कारभार सरकारनियुक्त कारभारी पहात आहे. त्या कारभार्यांदा काढून टाकण्याचा अखत्यार, संघानिकास नाही.

त्यानें एक जोडकारभारी द्यावा व दोघांनी मिळून एकमतानें कारभार पहावा असा ठराव आहे. कारभान्याचे आणि जोडकारभान्याचे जुळलें नाहीं तरी कारभारी कलेक्टरकडून मंजुरी आणवून जोडकारभान्यास आणि मालकास चूप करणार एवढेच नव्हे तर जोडकारभान्याच्या हाताखालचे कारकूनहि तसेच करणार. त्या कारकुनास देखील शिक्षा करण्यास जोडकारभान्यास अधिकार नाही. सरकारनियुक्त कारभारी एकसारखा लबाड्या करीत आहे आणि मालक किंवा मालकाचा हितचिंतक यास त्याला काढून टाकण्याची शक्ति नाही असें झाले म्हणजे जोडकारभारी मालकास बेमान होऊन कारभान्याच्या पैसेखाऊ आणि कलेक्टरांस चाऱ्ह योंजनांस मिळाफ होऊन योग्य आणि यशस्वी जोडकारभारी ठरणार, आणि दोघेहि मालकांस चुडविणार, किंत्रा मालक व जोडकारभारी यांचे सर्व लक्ष त्या कारकुनाची लेवाढी हुडकण्यांत आणि त्याविरुद्ध दुर्बल धुसपुसर्णे करण्यांत जाणार, व इतर व्यवहार बाजूला रहाणार. या तन्हेचे गठिच्छ वातावरण आज कौनिसलांत खेळत आहे. स्वराज्य पक्षाचा आतां (१९२५ अखेर) पर्यंतचा कार्यक्रम हा केवळ त्या वातावरणाचाच परिणाम आहे.

एकाघा मालकानें कारकून जें करील त्याच्या विरुद्ध मी करीत जाणार असे म्हणणे म्हणजे ज्या सत्तेच्या साहाय्यानें कारकुनाच्या हातीं इस्टेटीचा कारभार आला त्या सत्तेस व कारकूनास लाजरवाणी गोष्ट आहे. तयापि या तत्वाकडे दुर्लक्ष करून उलट मालकाला म्हणजे देशाच्या प्रतिनिधिवर्गाला आणखीं पेंचांत पाडण्याचा कार्यक्रम नोकरशाहीनें अंगिकारिला आहे.

लोकप्रतिनिधींनी आपली विरोधाची नीति स्पष्टपणे अगोदर सांगितली असतां ते निवळून आले त्यावरून प्रतिनिधींस निवळून देणान्या-

जनतेस कारकून संघविषयी ऊर्फ नोकरशाहीविषयी विश्वास नव्हता हें उघडच होतें, आणि नोकरशाहीविषयी जो अविश्वास लोकांनी या प्रसंगी व्यक्त केला तो प्रथमतः नोकरशाहीशी सहकारिता करण्यामुळे तयार असलेले लोक प्रथम पाठ्यून ल्यांचा अनुभव घेतल्यानंतर केला. आणि नोकरशाहीनें त्याविरुद्ध असा ढाव केला की, ज्या गोष्टी नोकरशाहीच्याच फायद्याच्या असतील त्या गोष्टी गव्हर्नरचे अंतिम अधिकार वापरून पास करून ध्यावयाच्या आणि ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या असतील त्या गोष्टी तशाच राहुं धावयाच्या; अशा तंद्रेने प्रतिनिधिमंडळास लोकांमध्ये अप्रिय कावयाचे.

· कल्पना करा की, मालक किंवा त्याने नेमलेला जोडकारकून मुख्य कारकुनाच्या लवाडीशी रोज झागडण्यामुळे कंटाकून गेला आहे आणि जमाखर्चाचे अंदाजपत्रक मला तूं दाखवूं नवो, तुमचाच हस्तक बनणारा किंवा गला निरुपयोगी होणरा मी जोडकारकून नेमीत नाही, असें त्रायाने म्हणादा आहे तर कारकून पुढे काय हुपारी दर्शवितो—आपदा पगार, आपल्या घराच्या नाच-गण्यासाठी पैसे, आणि आपल्या भित्रांच्या जेवणासाठी पैसे हे सर्व जमीनदारांच्या खासगी उत्पन्नावर चैन करूं पाहणाऱ्या चौरट्या कलेक्टरादि अधिकाऱ्यांकडून पास करून घेतो य मालकाच्या मुलासाठी दूध, मालकाच्या वायकोकरिता लुगडे, मालकाच्या मोठ्या मुलांच्या शिक्षणासाठी टागणारा खर्च इत्यादि गोष्टी नामंजूर झाल्याआहेत असें ठरवितो; आणि मालकाची वायको, मुलगा य मुलगी यांची उपासमार करून आणि उटट मालकाच्या वायकामुळांना असें सांगूं टागतो यी, तुमचा शत्रु मालकच आहे, तोच तुम्हाने खाऊं पिऊं देत नाही, तुम्ही घरथन्यास पाहिजे तर वेदा ठरविण्याच्या प्रयत्नात आग्हाटा सामील व्हा; असें जर यारभारी बोखूं टागणा तर त्या कारमान्यावर कितपत विश्वास टेवाचा! तसेच्या कारभा-

न्यावर विश्वास बिलकूल रहाणार नाहीं असें मात्र नाहीं. का कीं, तसल्या बोलण्यास फमून घरधन्याविरुद्ध कारस्थानें करणाऱ्या आणि नंतर पश्चात्ताप करणाऱ्या वायका असतात हें देशी संस्थानच्या इतिहासाकडे पाहिले असना अपणास वारंवार दिसून येते. व त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींस नालायक ठरवू पहाण्याच्या प्रयत्नामुळे आपल्यातीलहि अशिक्षित लोक फसतील व मागाहून पस्तापतील यात शंका नाहीं.

सध्याचे कौनिसलातील वातावरण त्या सांगळ्यांन ठेवलेल्या जमी-नदार व पोलिटिकल एजंटानें त्याच्या उरावर वसविलेला कारकून याच्या संबंधाइतमें क्षुद्र गलिच्छ व नीच आहे. आणि हें वातावरण अगोदर वदद्वन टाकाऱ्याचे तर नोकरशाहीस लोकप्रतिनिधींस पूर्णपणे जशावदार केले पाहिजे.

साम्राज्यापुढे प्रश्न ठेवाऱ्याचा तो असा कीं, देशविकास होण्यामध्ये तुमचा फायदा आहे, आणि तुमच्यापुढे एरढाच प्रश्न आह कीं, देशासंबंधानें कळफळ वाढगून ल्याला प्रगतीच्या रस्त्यावर आणावयाचे ही क्रिया साम्राज्य दीड हजार गो-या मुलकी नोकरावर गेल्या शंभर वर्पांच्या अनुभवावरून विश्वासू शकते काय? देशाच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी मनुष्यांमध्ये जी स्पामारिक समाजविकासामुळ आणि आत्महितपर भावना असते त्या भावनेस, लोकास दुर्बळ करून, अपरोध केल्यानें देशाचे कल्याण होईल कीं, त्या भावनेला चेतना देऊन कल्याण होईल ‘ सध्या जी डायार्ड ऊर्फ द्विसत्तापद्धति आहे त्या पद्धतीने देशातील लोकास काहीं अंशीं जागृत केले आहे आणि खरा अधिकार माल नोकरशाहीच्या हातात ठेविला आहे. य मुळे विटिश सत्तेविषयी लोकात विश्वास वाढेल कीं अविश्वास वाढेल ? लोकात नोकरशाहीविरुद्ध अविश्वास उत्पन्न करणे, लोकास दुर्बळ करणे आणि लोकप्रतिनिधि आणि लोकशाही यामध्ये

सारखे झगडे चालू ठेवणे ही पद्धती चालू ठेवण्यामध्ये तुम्हीं नोकर-शाहीचे तरी कल्याण काय साधतां? सरकारी नोकरांना लोकांच्या विश्वासास पात्र करावयाचे आणि जनतेचीं प्रागतिक बुद्धी आणि राष्ट्रविकासविषयक भावना यांस व्यावहारिक स्वरूप घावयाचे हीं कामे नोकरवर्गास नेहमीं अविश्वासांत ठेऊन तुम्हीं पार कर्शी पाढणार? तुम्हीं सध्यां जो खेळ चालू ठेविला आहे हा केवळ जनतेचा छळ आहे एवढेच नव्हे तर हा मुलकीं नोकरांचाही छळच आहे, आणि आमची अशी ठाम समजूत आहे कीं, ज्या दिवशीं तुम्हीं या छळ-पासून नोकरवर्गास मुक्क कराल तेव्हां जनता व नोकरवर्ग हे दोन्हीही तुमचे आभारी होतील आणि कौन्सिलांतील राजकारणास जे आज ठकबाठकवीचे आणि रुसण्याफुगण्याचे स्वरूप आले आहे ते नष्ट होऊन एकमेकाशीं सहकारिता करण्याचे स्वरूप येईल.

लोकप्रतिनिधींनी सरकारशीं सहकारिता करावी कीं न करावी हा खादच लोकांस भूल पाढणारा आणि खरे शासनतत्व उपविणारा आहे. खरे तत्व म्हटले म्हणजे नोकरशाहीने लोकप्रतिनिधींशीं सहकारिता करावी हें आहे. प्रत्येक ठिकाणीं स्थानिक आकांक्षा उत्पन्न होतात त्यांच्या एकीकरणामुळे राष्ट्रीय नीति तयार होते. आणि नोकरशाहीचे मुख्य काम प्रत्येक ठिकाणीं उत्पन्न ज्ञालेल्या स्थानिक आकांक्षामध्ये संगति उत्पन्न करून राष्ट्रनीति परिस्कृटित करण्याचे होते.

स्वराज्यप्राप्ति न होण्याची अशक्यता आमच्या मते खालील गोष्टीमुळे आहे.

(१) हिंदुस्थानाची राज्यव्यवस्था सुसंघटित शासनसंस्था या नास्याने फारच हलवया प्रतीची आहे, अर्वाचीन राज्य लोक-सुधारणेसाठी या गोष्टी धैर्याने क्षमाणि देशाभियानाने घरले या गोष्टी करण्याचे धैर्य आणि निश्चय या नोकरशाहीस कधीही उत्पन्न घावयाचा नाही.

(२) राज्याचा अभिमान जनतेस नाही; कांकी, तिळा या शासनव्यवस्थेविषयी आपलेपणा वाटत नाही, आणि अधिक योग्य वर्ग शासनव्यवस्था आपल्या अंगावर घेण्यास उत्पन्न झाला तर स्वास जनतेची सहानुभूति मिळेल.

(३)जो वर्ग जनतेची सहानुभूति आपल्या कर्तव्यानिष्टेने मिळवील स्या वर्गाच्या हाती राज्यकारभार जर साम्राज्याच्या मंत्रिमंडळानें दिला नाही तर सरकारच्या नित्य व्यवसायास अडथळा करणे हें काम दिसते तितके कठिण नाही, कां की सरकारला कर्जच फार आहे.

(४) साम्राज्याच्या मंत्रिमंडळाला तुम्ही आमच्यावर विश्वास टाका असे म्हणेण आणि खांजकदून तो मिळविणे आपण करभारला खरोखर ठायख असलो तर अशक्य नाही. कां की हिंदुस्थानाला खराज्य देण्यात इंग्लंडचे नुकसान नाही.

(५) नोकरशाहीचा विरोध काढून टाकणे दिसते तितके कठीण नाही, कां की, इंग्रज नोकरांची हकालपटी एकाएकी होणार नाही, नवीन माणसे आपली येणार ती जुन्या नोकरांच्या द्वाताखाली तयार होऊन शासनक्षम होणार, या क्रिया होती होताच सध्याच्या नोकरांची नोकरी सोडण्याची वेळ येईल.

पूर्वोक्त विवेचनावरून सध्यांचे शासनसंबंध व्यावहारिक मूढपणा-च्या तत्वावर रचले गेले आहेत आणि त्यामुळे ते टिकविणे हें नोक-रशाही अगर लोकप्रतिनिधी यांपैकीं कोणासहि इष्ट नाही, ही गोष्ट साम्राज्यसरकारास दिसून येईल, आणि यामुळे द्विदलराज्यपद्धति बाज नाही उद्यां जाणारच, असे भाविष्य करणे प्राप्त होते. आणि त्यामुळे राजकीय चळवळ करणारांचे कर्तव्य निश्चित होते, ते हें की, या लोकशाहीकडे चाललेल्या प्रगतीस अधिक वेग कसा घावा व लोकशाही उत्पन्न झाली असतां तिची जबाबदारी घेण्याची तयारी कशी करावी.

प्रकरण १० वें.

देशी संस्थाने.

स्वयनिर्णयीसंघ आपले कर्तव्य ब्रिटिश मुठखापुरते मर्यादित खरू इच्छीत नाही हिंदूरथान राष्ट्रसंघाचे सदस्य असल्यामुळे आप-स्थावर जगत्रदारी आपल्या शेजाऱ्याविषयीहि आहे. असे असती आपणास आपल्या देशातलाच महत्त्वाचा देशी संस्थानासंबंधीचा प्रश्न आपल्या प्रयत्नक्षत्रातून घग्गून कर्से चालेल. ?

आपणास त्या सुधारणा घडवून अणाऱ्याच्या आहेत स्या जनतेच्या सुखरधनास ठीं आहेत. जुळूम करण्याचा हक्क इमजाच्या ऐवजीं काळ्या कातडीच्या लोगास देण्यासाठी नाही. यासाठी आप-णास ब्रिटिश हिंदुस्थानामंडेसच केमळ दक्ष देऊन उपयोगी नाही. अधिकारहिसती हें अ पले घेय नसून जनतासेवा हें घेय आहे, आणि अधिकारगटण हें स्या घेयाचे साधन आहे. सर्व जनता ही निर्मय आणि आपेक्षतीसाठी घडपड करणारी बनवारयाची तर तेये देशी संस्थानाच्या अधिपतींची व वारमाऱ्याची गय काय करावयाची ! देशी संस्थानाच्या सुधारणेमुळे योडेचहुत दक्ष दागूं दागले आहे आणि संस्थानाच्या मर्जेच्या परिपदाहि ब्रिटिश मुठखात उपच होऊं दागल्या आहेत. स्या आज छानसहानच प्रश्न हाती घेत आहेत पण पुढे मोठमोठ प्रश्न हाती घेऊ दागतांि असा अजगास आहे. स्या परिपदा आज एकदम घीर्याने मोठे प्रश्न हाती घेणार नाहीत थ संस्थानाच्या आमूल्य सुधारणेचा प्रश्नहि हाती घायवय स्यास संस्थानिकांची भाग्य वाटेल. तथापि याविषयी दरतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता दापन झाली आहे यात शंका नाही.

संस्थानसुधारणेवर विचार करणारे लोक योडे आहेत. रा. राजवाडे यांनी 'बडोघांतील सुधारणा' या विषयावर जे विचार प्रदर्शित केले ते विशिष्ट संस्थान बालिष्ठ होऊन भोवतालच्या परिस्थितीत डोके कसे काढील या दृष्टीने त्यांनी व्यक्त केले आहेत. ते विचार सतराब्या शतकांतील जर्मन क्यामेरालिस्टांस शोभण्यासारखे आहेत. त्यांत संस्थानांतील जनतेसंबंधाने प्राधान्याने विचार केलेला नाही; आणि क्यामेरालिस्टांप्रमाणे त्यांनी जी मुख्सदीगिरी उपदेशिली ती फारशी फलप्रद होण्याचा संभव नाही. कोणतोहि संस्थान आपली सुधारणा करून व्रिटिश सत्तेशी युद्ध करून शंकळ हें इतःपर अशक्य आहे. सवीत मोठ्या संस्थानाने पन्नास वर्षे एकसारखीं देशविकासांत घालविलीं तरी त्यास व्रिटिश सत्तेशी सामना करतां येण्याजोगा नाही. ही गोष्ट जाणून आज संस्थानविषयक कर्तव्यविचार करावयाचा आहे. आपल्याकडे जेव्हां संस्थानिकांचे अधिकार कमी करण्याची व्रिटिश सरकार योजना करिते तेव्हां आपल्या लोकांस त्यावदल दुःख होते आणि त्याचे कारण एवढेच कीं, संस्थाने हीं अर्यामुर्या स्वातंत्र्याची स्थाने आहेत; त्याचे खातंत्र्य कमी करणे म्हणजे आपले राजकीय स्वातंत्र्य गमावणे होय, अशी लोकांत भावना असते. स्पष्ट वोलावयाचे ज्ञाल्यास असे म्हणतां येईल कीं त्यांस दुर्बल करणे म्हणजे, जर कधीं इंग्रजी सत्तेविरुद्ध वंड वरण्याची संधि प्राप्त ज्ञालीच तर सत्तेचे केद्रस्थान म्हणून हीं संस्थाने उपयोगी पडतील व देशाचे पांग फेडतील, हीं संधि गमावणे आहे. या तन्हेच्या भ्रामक अोक्षेमुळे संस्थानिकांकडे मृदृ अंतःकरणाने पहाण्याची इंग्रजी मुख्खांतील देशी लोकांस संवय ज्ञाली आहे. गेल्या महायुद्धामध्ये जी युद्धविषयक सुधारणा दिसून आली. दीवृत्तन आणि युद्धांत यशस्विता उत्पन्न होण्यास मालाचा पुरवटा लागू पैसे देण्याची शक्ति, देशाची उत्पादक शक्ति, निरनिराब्या तन्हेचा माझ

उत्पन्न करण्यास लागणाऱ्या शिक्षणाची देशांत तयारी, सर्व देश अस्यांत सुशिक्षित असण्याची आवश्यकता, या सर्व गोष्टी नजरेस आल्यामुळे इंग्रजी सत्रेविरुद्ध यशस्वी बंडाची अशक्यता आणि त्या प्रकारच्या कामास संस्थानिक मिळण्याची अशक्यता या सर्व गोष्टी नजरेस आल्यामुळे संस्थानिकांच्या संस्थानिक या नात्यानें अस्तित्वाची निरवश्यकता, या सर्व गोष्टी आज लोकांस पूर्णपणे पटल्या आहेत असे म्हणण्यास कांहीच प्रत्यवांय आहे असे बाटत नाही. संस्थानांचा उपयोग देशस्वातंत्र्याकडे जर होणार नाही तर त्यांच्याकडे निराळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे.

संस्थानिक इंग्रजांशी नपुंसकाप्रमाणे वागतात व आपल्या प्रजेशी त्यांच्या आयुष्याचे मालक या नात्यानें वागतात. इंग्रजी सत्रेस एखादा मनुष्य नावडता असला आणि त्यास कायद्यानें पेंचांत आणणे कठिण असले म्हणजे त्यांना ही संस्थाने फार उपयोगी पडतात. वाटेल ती वाईट कृत्ये संस्थानिकांकडून इंग्रजी अधिकाऱ्यांस करून घेतां येतील. अनियंत्रित अधिकाराचा उपयोग करण्याच्या संवर्यामुळे ज्यांचे आचरण वाईट आहे व ज्यांचे मन नेहमी भीतियुक्त आहे असे संस्थानिक पोलिटिकल एजंटाची गैरवाजवी इच्छाडि पार पाढण्यास तयार असणार. तर थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे हीं संस्थाने मनुष्यत्वातंत्र्यास विधातक व मनुष्याच्या अवूस आणि संपर्चीस भयप्रद आहेत. हीं संस्थाच नष्ट करून टाकली पाहिजे, किंवा तीत आमूलाप्रमुखारणा केल्या पाहिजेत. राजकुलाचा शिरच्छेद करून प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न या संस्थानांच्या प्रजेकडून होणे शक्य नाही. तपापि जरी तों झाला तरी त्यामुळे ल्यांना लोकसत्ताक राज्य एकाएकी चालवितो येईठ असे बाटत नाही. तसे द्वौण्यास संस्थानाची प्रजा स्वतंत्र वातावरणात क्रमाने बाढत गेली पाहिजे. पण ती किया आज शक्य नाही.

यासाठी आपण देशात खालील सुधारणा अमलात आणण्यासाठी लोकमत तयार केले पाहिजे

कोणल्याहि संस्थानिकास त्याच्या प्रजेविसद्द संरक्षण मिळू देता कामा नये. प्रत्येक संस्थानातील प्रजेस आपली राज्यपद्धति बदलण्याचा आणि नवाब, महाराजे यास पदच्युत करण्याचा अधिकार आहे; ही गोष्ट ब्रिटिश मुलखात सर्वमान्य झाली पाहिजे. आणि सरकारकळून तसें स्पष्टीकरण प्रसिद्ध करविले पाहिजे, असें झाल्यास इंग्रजसरकारकळून मिळणाऱ्या संरक्षणामुळे निर्भय असलेले संस्थानिक सत्तामूळक अनेक मोहास बळी पडतात तसे पडणार नाहीत. त्याचे ढोके सुरक्षित रहावयास त्यास प्रजेची प्रीति सपादन करणे अवश्य आहे ही गोष्ट त्याच्या मनात भिनली पाहिजे. आज प्रजा अनेक संस्थानिकाविरुद्ध बंड करीत नाही याचे कारण संस्थानात हिंदुस्थानसरकारचा पाठिंचा आहे हे होय तर संस्थानिकास अशी समज दिली पाहिजे की, ब्रिटिशसरकारने जें त्याचे संरक्षण करावयाचे तें केवळ परकीय सत्तेविरुद्ध आहे, संस्थानाच्या प्रजेविरुद्ध नाही, आणि वाटेल त्या संस्थानास आपल्या प्रदेशातील राजसत्ता नष्ट करण्यास अखत्यार आहे

संस्थानिक जुळूम करतात म्हणून त्याचे अधिकार कमी करीत जाऊन त्यास पोलिटिकल एजंटाचे बूटपुशे बनवावयाचे हे धोरण कधीहि योग्य होणार नाही. संस्थानिकास सर्व माणुसकीचे हक्क असले पाहिजेत. त्याचे अधिकार काढले तर त्याची चांगलीं कामे करण्याची संधीहि कमी होईल.

संस्थानामध्ये संस्थानिकांनी स्वतःच्या गृहकृत्यासाठी खर्च किती करावा यावर पहिले नियंत्रण पाहिजे किसेक राण्या आणि अगणित वेश्या राजे लोकांनी ठेवणे ही गोष्ट प्रजेस अत्यंत अनिष्ट आहे. वेश्या असल्या म्हणजे त्याच्या मार्फत हलकट माणसे महत्तर पावतात आणि प्रजेस तें वाईट उदाहरणद्वारा होते. यासाठी पहिल्याप्रथम

संस्थानिकानीं स्वतः साठी पैसा किती खर्च करावा यावर नियंत्रण पाहिजे. त्याशिवाय कोणतीहि सुधारणा होणार नाही.

दुसरी एक गोष्ट घडवून आणली पाहिजे ती ही की, न्यायाच्या सर्वसामान्य क्रियापरंपरेमध्ये दबवाढवल संस्थानिकाने करून नये, ही गोष्ट खटपट करून संस्थानिकास मान्य करावयास लावली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, संस्थानिकाने न्यायपद्धतीत सुधारणा करून नये. ती करण्याची मोकळीक पाहिजेच. पण अप्रिय मनुष्याची केस ऐकण्यास मुद्दाम निराळा न्यायाधीश आणणे घैरे गोष्टी बंद केल्या पाहिजेत. जर सरथानामध्ये न्याय खात्रीने मिळू छागला तर संस्थाने भरभराटतील. पण जो पर्यंत वाटेल तेवढां मुख्य न्यायाधिशाची हकालपट्टी करावयाचे स्वातंत्र्य संस्थानिकास ठेवले आहे तो पर्यंत संस्थानांतील न्यायाधीश भीतीचित्तच असणार; व जर न्यायाधीश भीतीचित्त आहेत तर ते आपल्या प्रजेचे संरक्षण काय करणार? ग्रासाठी असेहि केले पाहिजे की नरेंद्रमंडळाने किंवा दुसऱ्या कोणातरी संस्थानिकांच्या मंद्याने एक निराळे कोर्ट निर्माण करावे आणि त्या न्यायाधीशाकडे संस्थानांतून अपीले जार्यत; व संस्थ नांतील न्यायाधिशाची नेमणूक विष्ट कोटांच्या न्यायाधिशांच्या सहृदयाने कराशी. असे केल्याने संस्थानिकाची प्रजा वरीचरी निर्भय होईल आणि संस्थानिकांच्या प्रदेशांत त्रिटिश प्रदेशाइतरी मुरक्की तता य दुन संस्थानांचा भरभराट होईल. संपत्तिमान लोकांस संस्थानात येऊन राहाण्यास हरकत याटणार नाही आणि त्यामुळे लाचे महस्याहि घाढल. याचा आणखी एक फागदा होणार आहे; संस्थाने मुख्य न्यायाधिशास १५०—२०० पेक्षा अधिक पगार देऊ शकत नाहोत. महाराष्ट्रांतील मुख्य संस्थान जे कोल्हापूर तेथील मुख्य न्यायाधिशास साडेतीनशे रुपये पगार आहे. त्यामुळे महत्त्रायाकी कायदंपंडित संस्थानाचा नोफरी काढी करून इर्द्दीत नाहीत.

जर त्यांस पुढे कांही प्रमोशन असेल तरच तो संस्थानांत नोकरी कराल; आणि संस्थानी कोर्टावरचे जे अपील कोर्ट असेल तेथे मोठाल्या पगारांचे न्यायाधीश नेमले, जातील व त्यांची नियडणूक सामान्यतः संस्थानी न्यायाधीशांमधूनच होणार. संस्थानी न्यायाधीशांस असें क्षेत्र ज्ञाल्याने संरथ नांस चांगल्या अकलेची माणसे मिळताळि व त्या माणसांस आपण संस्थानाच्या मुख्याचे नंकर असें न वाटतां आपण न्यायदेवतेचे नोकर आहो असें वाटल.

संस्थानांची सुधारणा दुसऱ्या तऱ्हांने करत्यं येण्याजोगी आहे. संस्थानांत आज संस्थानकर्ज काढण्याची पद्धति पडली नाही. पुढील संस्थानांस कर्ज काढावयाचे ते इंग्रजी ग्यारटीवर काढावे लागते आणि पुष्टील संस्थानिक पैशाचा संचय करून त्याचे इंग्रजी बांड-सूही घेऊन ठेवतात. त्यामुळे संस्थानामध्ये कराचे प्रमाण त्रिटिश मुलखापेक्षां अधिक ठेवावे लागते. संस्थानांनी संचय करावयाचा नाही; दृष्ट संस्थानीकर्ज करून संस्थानसुधारणा (रेल्वे, काढवे यांसारखी) करण्यास हरकत नाही या तऱ्हांचे धोरण ठरविले गेले म्हणजे संस्थानांतील आयुष्य अधिक सुखफर होईल.

कांही लहान लहान संस्थाने आहेत ती नष्ट ज्ञाली तर चांगले. उत्तम खोडके आणि खर्च मात्र सर्व खात्यांचा, अशी अनेक संस्थानांची स्थिति आहे. ती स्थिति अनेक संस्थानिकांसहि वोचत असली पाहिजे. यासाठी जर संस्थानिकांनी संस्थानिकाची स्टेट्स सोडून जमीनदारांची पदवी पत्तकरली तर अधिक चांगले. संस्थानिकांस जमीनदार होण्यास हरकत वाटणार नाही. दृष्ट आनंदच वाटेल अशी योजना करतां येण्याजोगी आहे. तिरुडे आमच्या सरकारी मुत्सुद्यांना दक्ष घालतां येण्याजोगे आहे.

प्रकरण ११ वें.

■■■■■

महात्मा गांधींशी मुख्य मतभेद.

निःशब्दांचे राजकारण आम्ही येये मांडीत आहो आणि महात्मा गांधींनी अनत्याचारी असहकारितेचा मार्ग उपदेशिला आहे तर त्यांच्या मतांत आणि आम्हीं पुढे मांडलेल्या मतांत फरक काय आहे याविषयी दोन शब्द येथे देतो.

महात्मा गांधींची चळवळ अनत्याचारी भावना प्रसूत करण्यासाठी होती, आमचीहि चळवळ तशीच आहे, ही दोहोंमध्ये साम्यता आहे. तथापि आमच्या चळवळाच्या मार्गे काहीं विशिष्ट अर्थशास्त्र आहे. महात्मा गांधींच्या मतामार्गे असलेले अर्थशास्त्र स्पष्ट होत नाही. त्यांनी आपल्या मतास अध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधींच्या मताची सुसंगत मांडणी मला करता येत नाही आणि उपीनी ती मांडणी करण्याचा प्रयत्न केला त्याता त्यांत यश आले आहे असे मला वाटत नाही. यासाठी मतभेद दाखविण्यासाठी देखील महात्माजींच्या मताची मांडणी मला करता येणार नाही व यासाठी आम्हां दोघांमध्ये असलेले दृष्टीचे अगदीं स्थूल फरक मात्र येथे दाखविता येतील.

महात्मा गांधींनी पाक्षात्य पद्धतीचा ओपोरिक विकास नकी आहे. मला तो इवा आहे. माझे असे मत आहे की उथाअर्थी मौतिक शक्तीचा उपयोग उत्पादन संवंग करण्याकडे होत आहे आणि तो खादत जाईल, त्याअर्थी त्याचा उपयोग न करणे हा बेडेपणा आहे. गांधींनी तो बेडेपणा व्यवहारात कर्तीच दाखविला नाही, आगगाढी, मोठार, तारायंत्र इस्तादि सर्व गोष्टी घापल्याच आहेत. गांधींनी लोक-

राज्य हैं जगांतले अर्वाचीन हत्यार आणण्यासाठी जी धडपड केली तीवरून त्यांस अर्वाचीन विकास नको आहे असें कसें म्हणतां येईल ? जुन्या प्रकारच्या आणि नष्ट होऊं पहाणाऱ्या साच्या आयुष्य-क्रमाकडे त्यातील माधुर्याची आठवण ठेवून स्नेहबुद्धीने पहाणारा परंतु अर्वाचीन हत्याराचा उपयोग होतां होईतो पण क्रमप्राप्त म्हणून करणारा असें महात्मा गांधीच्या मनोवृत्तीचें स्पष्टीकरण होते. यापलीकडे त्याच्या विचारातील संगती दृष्टीस पडत नाही.

‘अनत्यारीकडे असहकारिता’ या तत्त्वाचा उपदेश महात्माजी करतात आणि आम्हीहि करितो. फरक एवढाच आहे की, हत्यार वापरून वैयक्तिक सूड घेण्याच्या ऐवजीं कायदेशीर इलाज करणे हैं व्यवहारज्ञानाचें तत्त्व ज्याप्रमाणे लोकांत वैयक्तिक व्यवहारांत पसरले आहे त्याप्रमाणे तेंच तत्त्व सार्वजनिक व्यवहारांत लागू आहे. कायदेपद्धती देखील हत्यार न वापरण्याच्या तत्त्वास स्वसंरक्षणाची मर्यादा ठेवतात. त्या मर्यादेस आम्ही विरोध करूळ इच्छित नाही. जर कोणी आततायी दुसंज्या एखाधा व्यक्तीस मारावयास आला तर स्वसंरक्षण करूळ नका असा आम्ही उपदेश करीत नाही. तुमचा शेजारी तुमच्याशीं दुष्टवाने वागणारा असला तर त्यास तुमची गरज उघां पडेलच व यासाठी आपण आणखी त्यास दुखापत करून वैर वाढवू नये हैं व्यवहारांतले घोरण आहे. पण जर कोणी धंदेवाईक चौन्या करणारा मनुष्यं तुमच्या धरी चोरी करावयाला आला तर त्याशीं निराळी नीति ठेविटी पाहिजे. त्यावेळेस स्वसंरक्षण हेच मुख्य कर्म होईल, व त्यावेळेस उम्ही त्यास कुन्हाड घेऊन दुखापत केली तरी त्यास हरकत नाही. येणेप्रमाणे प्रतिक्रिया करण्यास कायदाने व त्याप्रमाणेच व्यावहारिक दृष्टीने परवानगी मिळते. प्रतिक्रिया करावयाचीच नाही हैं आमचे

नाही. उठट प्रतिक्रिया अधिक यशस्वी आणि पद्धतशीर बहाव यासाठीच नि शब्दाचे रजकारण उपदेशिले जात आहे.

महात्मा गार्धीच्या खादीच्या चळवळीत आम्ही सय समजते तें एगडेंच कीं, खेड्यापाळ्यात वर्पांतले अनेक दिवस फुक्ट जातात लोकास काम नसते, अशा प्रसरणी लोकास काहीं काम मिळां म्हणून चळवळ पाहिजे आणि त्या दृष्टीने महात्मा गार्धीस ही चळवळ सुचली. त्याचा प्रदेश कापसाचा आहे आणि त्यानी त्याभ्य लहानपणी खडोंखेडी घरोघर सूत काढण्याची क्रिया पाहिलेली आहे आज तसें सूत महाग पडत मेल्यामुळे आणि तें कच्चे दिसून येऊ लागल्यामुळे सूत काढण्याची क्रिया बंद पडू लागली, तेहा ल्यास स्थाभापिकृपणे असें घाटू लागले कीं, जर खारीचा प्रसारज्ञाणा आणि सर्व लोक कामास लागले तर देशात उत्पादनक्रिया मोठी जोराने होईल या सर्व कल्पनेमध्ये चूक ही होती कीं, प्रस्तेक ठिकाणी कापूम किंवा वळू पोंचरिणे आणि त्यापासून सूत काढवून ते पुढ्हा बाजारात आणणे या क्रियानाच इतरा खर्च लागतो कीं, अनेक ठिकाणी सुतात मजुरीचा नसा मुक्कीच रहात नाही, आणि अत्यंत अनुकूल ठिकाणी मजुरी इतर मजुरीपक्षां निम्मी पडे. यामुळे ही चळवळ नष्ट झाली. तथे प्रिया चळवळीमागें जे तत्र होते ते उपेक्षिण्यांजों नाहीं. उठट ते तत्र भागी राजकारणार्तील महर्गाचा भाग आहे असें मी समजतो सर्व राजकारण आर्थिक उन्नतीसाठी आहे. अर्थिक उन्नती उघागामुळेच होणार, आणि देशात उघोग वाढविणे म्हणजे मनुष्याचे निरुद्यागाचे दिवस कमी वरेणे ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे; आणि हे समाजातील पुढाभ्याचे म्हणजे स्थानिक शासनसंस्थांचे वर्तम्य आहे. स्थानिक शासन-संस्थांनी आणि तथोल यार्यकर्त्या आणि भाडवडगाल्या वगांनी आपापल्या ठिकाणी घरांतील अनुदेशाचे अनेक दिवस कमी कमी

कर्तुन दारिद्र्यनाश केला पाहिजे; नाही तर या माटाची विक्री होणार नाही पण स्वतः उपयोग करता येईल असा माड काढला पाहिजे; आणि या सर्व गोष्टेचे महरर इनके आहे की, स्वराग्य दृष्टिं न हेच आहे एवढेच नव्हे तर स्वराग्य हे केवळ राष्ट्राला थर्फे-पर उघोगाला लावणाऱ्या कार्यक्रमाचे साधन आहे, दी सर्व अमर्त्य तर्हे महाराजांच्या राजदीप्त्या आप्रहाभ्या मूलाशी आंदेत, आणि याविषयी मी असें सांगतो की या तथ्याचे भावी राजकारणात इनके महरर आहे की त्या तर्फासाठी महाराजा गार्धी-सारद्याचे आयुष्य उची पढले तरी त्यानी स्वराग्यसंपादनाइतकीच महत्त्वाची कार्मागमी खेळी असें मी समजेन.

ग्रन्थांक्रिया समारोप.

स्वयंनिर्णयीसंघ जो तयार बळायाचा तो राराग्यसंपादनासाठी आहे. हा संघ स्वापन होण्यापूर्वी मी जो विचार प्रस्तुत पुस्तकांन मांडला आहे त्याचा प्रसार बळायाचा आहे. सर्व मापदून घटजेहे दिदुरथानातील सर्व प्रकारभ्या जनतेस हे पुस्तक उपटब्य करून दावयाचे आहे, आणि या पुस्तकानें कार्याभ्या शब्द्यनेसंबंधानें जोटे, कांत विशास उत्पन्न होईल त्या विशासावर संघ उमारायाचा अहे. संघामध्ये दोन प्रकारभ्या व्यक्ती असगार. कार्ययर विशास उत्पन्न घोडन कार्यास-अप्रत्यक्ष मदत वरणारी मंडळी, ये हे कार्य अंगांवर घेऊन तोच आपला उपर्याखिकेचा खंदा करणारी मंडळी, घटजेहे

प्रचारक, चलवळे वगैरे. या तज्जेची मंडळी प्रचार करतील, नवीन अनुयायी मिळवितील व कार्यास लागणारे द्रव्यहि गोळा करतील.

हिंदुस्थानांत पावणेतीनशेवर जिल्हे व हजारावर तालुके आहेत. तर या सर्व ठिकाणी स्वयंनिर्णयीसंघाचे काम करणारे सभासद पाहिजेत. व प्रत्येक जिल्हांत व तालुक्यांत काम करणाऱ्या वर्गाचा योगक्षेम चालविणारा अप्रत्यक्ष सहकारांचा वर्ग पाहिजे. ही स्वयंनिर्णयाची चलवळ वकील, व्यापार व सुशिक्षित शेतकरी इत्यादि वर्गांतच घेवावयाची नाही तर ती सरकारी नोकरांतहि पसरावयाची आहे. सरकार आपल्या नोकरांस वाटेल तर या चलवळीशीं सहकार्य करण्यासु निषेध करो, पण मतप्रसाराची चलवळ त्यांच्यामध्ये नेली पाहिजे, हें उघड आहे. पहिले वर्ष दोडवर्ष प्रस्तुत पुस्तकाचा प्रसार करण्यांत जाईल, आणि त्याच्या नंतरचा काल संघ स्थापन करून राज्याची जबाबदारी त्या संघाने मिळविण्याकडे जाईल. सध्यांची नोकरशाही ज्या भावी मंत्रिमंडळाला जबाबदार राहील तें भावी मंत्रिमंडळ उत्पन्न करण्याचे कामस्वयंनिर्णयी संघ करील.

ज्याअर्थी आम्हांस राज्य लोकोन्तीसाठी पाहिजे आहे त्याअर्थी लोकोन्तीचा अनेक प्रकारचा कार्यक्रम पार पाढावा म्हणून तो कार्यक्रम स्वयंनिर्णयीसंघास अगोदरच उत्पन्न करावा लागणार आहे. उदाहरणार्थ, डोमिनियन स्टेट्समध्ये उष्करी जबाबदारीचा अंतर्मीव द्योतो; तर यासाठी उष्करी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे काम आम्हास फार अगोदर करावे लागेल. सामाज्याचे प्रघानमंडळ आज ना उद्यां आम्हाला डोमिनियन स्टेट्स देणार हें तर ठरलेलेच आहे, तर दहा पंधरा यें उष्करी वर्ग तयार करण्याचा आम्ही निकराने प्रयत्न केल्याशिवाय आम्ही देशरक्षणाची जबाबदारी पत्करावी तरी कशी! सामाज्याभ्या मंत्रिमंडळाचे हेण पूर्णपणे उक्त्यांत न आल्यामुळे हिंदुस्थानाभ्या उष्करी खास्याकडून

व्हावी तितकी सहकारिता झाली नाही. डेहराडून वैगेरे ठिकाणी केलेली सोय अत्यंत तुटपुंजी आहे, अशा प्रसंगी हजार दीड हजार तरुणांनी जिकडे लष्करी शिक्षण मिळेल तिकडे गेले पाहिजे आणि ते आल्यावर त्यांना लष्करात नोकरी लावून देण्याची कायदेमंडळाने हमी घेतली पाहिजे. सरकारची शिक्षणाची तयारी लोकांच्या अपेक्षांच्या व राष्ट्राच्या गरजेच्या मानाने अल्पच असावयाची. उदाहरणार्थ, सरकारला जितके शास्त्रज्ञ व डॉक्टर वैगेरे लागतात तितके सर्व पुराविण्यासाठी शिक्षणसंस्था काढणे हे आजच्या सरकारास कोठे शक्य आहे? सध्यांचे सरकार प्राथमिक शिक्षणाची योजना करतां करतांच रडकुंडीस आले आहे. अशा प्रसंगी देशांतील लष्करी शिक्षणाची व लष्करी नोकरीची महत्वाकांक्षा धरणाऱ्या तरुणांनी आपली सोय निरनिराळ्या देशांत खटपट करून लावून घेतली पाहिजे. सँडहस्ट, वूलिच येण्याल कॉलेजे सर्व जणांची सोय करण्यास समर्थ होणार नाहीत.

देशात लष्करी शिक्षण वाढविणे व तरुणांच्या लष्करी शिक्षणाची अनेक देशांत सोय करणे असल्या विधायक क्रिया उत्पन्न करणे हे जरी स्वयंनिर्णयी संघाचे काम आहे तरी ते काम स्वयंनिर्णयी संघ प्रत्यक्ष अंगावर घेणार नाही. त्याच्यासाठी डिफेन्स एज्युकेशन कमिटी किंवा दुसरी कोणती तरी मंडळी उत्पन्न करून एक निराळी संस्था काढील व त्या संस्थेमार्फत ते काम चालवील.

राष्ट्रविकासासाठी शिक्षणविषयक ज्या अनेक गोष्टी करावयाच्या आहेत त्या गोष्टी स्वतःच्या संस्थेमार्फत करणे हे देखील स्वयंनिर्णयी संघाचे काम नाही. को की, देशामध्ये शिक्षणास उत्तेजन देणाऱ्या संस्था अनेक आहेत त्या संस्थांस स्वयंशासित राष्ट्र करण्यासाठी झान-विकासाची व शाखविकासाची किती मर्यादा वाढली पाहिजे हे

फार तर स्वयंनिर्णयी संघ भासवून देईल. अनेक संगलिपत सुधारणा घडवून आणण्याचा काळ राज्याधिकारप्रहाणानतरचा आहे. स्वयंनिर्णयी संघ शिक्षणविषयक किंवा दानविषयक किंवा सामाजिक सुधारणाविषयक ज्या अनेक गोष्टी आहेत त्या अगावर घेणार नाही, तर त्याची आपश्यक्ता भासवील; व त्या साध्य होण्यास प्रत्यक्ष कारभारात हात न घालता जी मदत करावयाची ती इतरास उत्तेजन देऊन वैरो साधनार्थी करील. जरूर पडल्यास त्यासाठी नवीन संस्था उत्पन्न करण्यास प्रोत्साहन देईल, स्वयंनिर्णयी संघासुढील मुळ्य क्षेत्र म्हणजे चळवळ हेच ठेवावयाचे आहे याच्यामध्ये इगळडमध्ये जाऊन इग्लिश मुत्सव्याची मर्ते स्वराज्यास अलुकूल कराविणे व इकडे यूरोपियन जनता व अधिकारी वर्ग याचा स्वराज्यव्यवस्थेस आक्षेप काढून टाकणे, देशातील अनेक अल्पसळ्याकाचा आक्षेप काढून टाकणे त्यास अन्याय होणार नाही अशा तन्हेने आम्ही राज्यकारभार करू असें अभिवचन देणे म्हणजे स्वराज्यपराङ्मुखास स्वराज्योन्मुख वनविणे एवढेच काम आम्ही आपणापुढे आखून ठेवणे आहे.

आम्हास स्वराज्य जर ब्रिटिश मडळानें मिळू दिलें नाही तर सरकारास पेंचात पाठण्याकरिता ज्या गोष्टी कराव्या लागणार त्याची सर्व पूर्वतयारी करणे हे काम मुळ्य आहे तें आम्ही प्रस्तुत पुढाकाचा प्रसार शाल्यानतर ताबडतोब सुख करणार. त्याची खपेपा चवध्या पाचव्या व सहाव्या प्रकरणात स्पष्ट केलीच आहे.

हे निःशब्दाचे राजकारण जे पुढे मांडले जात आदे स्था राजकारणामध्ये शत्रु फक्त एकच आहे; तो शत्रु गटला म्हणजे देशाधील सत्ताधिकारी देशास जवाबदार नाहीत ही गोष्ट होय. ईम्रज लोकाचा द्वेष करण्यास किंवा त्याचे देशातून उच्चाटण करण्यास हे राजकारण सांगत नाही तर तें सहकार्य उद्य तस्यावर करण्याचा पद्धति विधीत आहे. हे राजकारण पाक्षात्य संस्कृतीस सैतार्नी मर्हणत नाही.

या राजकारणाचे देशांतील न्यायसंस्थांविरुद्धहि भांडण नाही. देशांतील न्यायसंस्थेत कांही दोष असतील ते अनुभवानें सुधारता येतील पण ते सुधारण्यासाठी लागणारी शक्ति कायदेमंडळ नोकरशाहीच्या घोऱ्याखाल्दन सोडविल्यानेंच उत्पन्न होणार आहे. आम्ही कोर्टाशी असहकारिता करण्यास सांगत नाही, आणि तशी असहकारिता करण्याचा मूढपणा म. गांधीनीं व्यवहारात कर्दीच दाखविला नाही. गांधीनीं कोर्टावर जो वाहिष्कार पुकारला त्याचे अनुयायीसंग्रहयोगांतील एक क्रिया या दृष्टीने उपर्युक्त करण होण्याजोगे आहे. कांग्रेसमध्ये आपले मताधिक्य ठेवण्याच्या कामांत यश कसें मिळवावे, “ब्राह्मणानां अनेकत्वं” कसें टाळावे, वादविवाद करून कार्याला विरोध करणाऱ्या व्यक्ती बाहेर कशा घालवाव्यात व कांग्रेस धोपटमार्गी एकतंत्री पण कार्यसंमुख कशी करावी या दृष्टीने केलेली ही कोर्टविरुद्धकाराची म्हणजे वकील वर्गास राजकारणांदून हांकलून देण्याची कल्पना होती, पण गांधीना आतां निकराच्या युद्धाचा कार्यक्रमच नाही. आणि यासाठी आतां कायदेपंडिताच्या गांधीनीं उत्तेजिलेल्या उपक्षेचे व उपज्ञासाचे प्रयोजनच नाहीं.

देशांतील निरनिराळ्या पक्षांविषयी आणि वगांविषयी आम्ही आपली वृत्ति येणेप्रमाणे मांडतों.

आम्हांस सर्व पक्ष विशिष्ट दिशेने देशाची सेवा करणेरेच दिसतात. प्रत्येक पक्ष आपल्या अभिरुचीप्रमाणे आणि आपल्या अवलोकनाप्रमाणे व कर्तृत्वशक्तीप्रमाणे कार्य करीत आहे. आम्हांस आपल्या मतांचा प्रसार सर्वच पक्षांत आणि सर्वच वगांत करावयाचा आहे. आमच्या संघास यूरोपियन, मुसुलमान, पारशी, खिस्ती ब्राह्मण ब्राह्मणेतर हे सर्व वर्ग पाहिजे आहेत. या सर्व वगांचे स्वराज्यानें कल्याण आहे, आणि प्रत्येक वगांत मेहनती माणसे आहेत.ती स्वयंनिर्णयी संघ एकातित करणार आहे. तसेच प्रागातिक.

संवराजिस्ट, प्रतियोगी-सहकारितावादी व कदुर या सर्वांशो आम सहकार्य करावयाचे आहे.

निःशब्दांचे राजकारण म्हणजे प्रत्येक समाजहितपर प्रथ कायदेशीर पद्धतीने करता यावा यासाठी प्रयत्न आहे. हा प्रथ यशस्वी करण्यांचे कार्य देशांतील कायदेंपंडितांनी उत्साहाने हा घेतले पाहिजे. राजकारणांत अनेक तन्हेच्या माणसांची जखर अस अववहारी वर्ग आपल्या गरजा पुढे मांडीत असतो, लेखक वर्ग व गरजांचे झांन लोकात पसरवितो, तस्यवेत्ता त्या गरजांचे सामाजिकिवा आर्थिक स्वरूप दाखवितो, आणि या सर्वांच्या इच्छेमुळे कार्यक्रम उत्पन्न होतो त्यास कार्यक्रमास कायदेशीर स्वरूप काय पंडित देतो. निःशब्दांच्या राजकारणाचा अधिकाधिक विका आपल्या देशांतील कायदे पंडितांकडून होईल अशी आमची अपेक्षा आहे. वर्कांल वर्गाने अधिक निश्चयाने आतां राजकारणांत पुढाकार घेण अवश्य आहे. त्यांच्याशिवाय राजकारणास योग्य शिस्त लागणार नाही.

उया अनेकविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठे आम्हांस स्वराज्य पाहिजे आहे त्या गोष्टी येये सागरे शक्य नाही त्या गोष्टी सांगवयाच्या म्हणजे एक मोठा शासनशास्त्रीय समाज शास्त्रीय आणि अर्पशास्त्रीय कर्तव्ये सांगणारा ग्रंथ लिहावयाचा, कार्य क्रम पुस्कळ आहे तो समजाधून घेऊन कर्तव्य अंगावर घेण्यास तपार असा वर्ग निर्माण करणे हेच प्रस्तुत निवंधाचे कार्य होय.

आमच्या हाती राज्यकारमार घेऊन आम्हांस काय सुधारणा करावयाच्या आहेत किंवदुना कोणत्या तन्हेची समाजप्रगति साधण्यासाठी आम्ही स्वराज्य मिळविण्याचा प्रयत्न करीत आढऱ्येत ते सांगण्यासाठी एक स्वतंत्र पुस्तक उवळकरच प्रासिद्ध करू. प्रस्तुत पुस्तकाचा मुख्य उद्देश आपल्या शक्तीची आपणास ओवस पटावी हाच आहे

समाप्त.